



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## भाग एक-पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ७, अंक - १६ ] गुरुवार ते बुधवार, एप्रिल १९ - २५, २०१८ / चैत्र २९ ते वैशाख ५, शके १९४०

[ पृष्ठे २५०

### प्राधिकृत प्रकाशन

### शासकीय / संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

नगर विकास विभाग  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२  
दिनांक ३ एप्रिल २०१८

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

#### अधिसूचना

क्रमांक टीपीएस-१८१७/१९९६/प्र. क्र. २/१८/नवि-१३.--ज्याअर्थी, जुन्नर नगरपरिषदेची विकास योजना (यापुढे जिचा उल्लेख "उक्त विकास योजना" असा करण्यात आला आहे) शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ (१९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७) (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे) चे कलम ३१ (१) अन्वये अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८०७/४६२/प्र. क्र. १२५६/२००८/नवि-१३, दिनांक २३ जुलै २०१० अन्वये मंजूर केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेनुसार सि.स.नं. ४०६९ (पै.), ४०७० व ४०७१ मधील क्षेत्रावर आरक्षण क्रमांक ४०, "दुकान केंद्र" आरक्षण आहे (यापुढे "उक्त आरक्षण" असे संबोधलेले आहे);

आणि ज्याअर्थी, जुन्नर नगरपरिषदेने (यापुढे "उक्त नगरपरिषद" असे संबोधलेले आहे) ठराव क्रमांक १६, दिनांक ३० जून २०१४ अन्वये उक्त आरक्षण वगळून त्याखालील क्षेत्र सार्वजनिक, निम-सार्वजनिक विभागात समाविष्ट करण्याकरिता फेरबदलाची कार्यवाही करण्याचे ठरविले आहे (यापुढे "उक्त फेरबदल" म्हणून उल्लेखलेला);

आणि ज्याअर्थी, उक्त नगरपरिषदेने उक्त अधिनियमाच्या कलम ३७ (१) अन्वयेची सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करून उक्त विकास योजनेत उक्त फेरबदल प्रस्तावित करून शासनाकडे दिनांक ५ फेब्रुवारी २०१६ चे पत्र क्रमांक २४९१ अन्वये मंजूरीसाठी सादर केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, शासनाने आवश्यक ती चौकशी केल्यानंतर व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्ला-मसलत केल्यानंतर उक्त फेरबदलाचा प्रस्ताव नामंजूर करावा असे शासनाचे मत झाले आहे ;

आणि त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३७ चे पोट-कलम (२) अन्वये प्रदत्त असलेल्या अधिकाराचा वापर करून शासन उक्त विकास योजनेतील प्रस्तावित फेरबदल प्रस्ताव नामंजूर करीत आहे.

सदरहू अधिसूचना नागरिकांच्या अवलोकनार्थ मुख्याधिकारी, जुन्नर नगरपरिषद, जुन्नर यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत एक महिन्याच्या कालावधीसाठी उपलब्ध असेल.

सदर अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) (कायदे व नियम) या वेबसाइटवरदेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रा. म. पवार,

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

---

## URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai-400 032

dated 3rd April 2018

*Maharashtra Regional and Town Planning Act, 1966*

### **Notification**

No. TPS-1817/1996/CR-2/18/UD-13.—Whereas the Development Plan of Junnar Municipal Council (hereinafter referred to as "the said Development Plan") has been sanctioned by Urban Development Department of Government under Section 31 (1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Maharashtra Act No. XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act") *vide* Notification No. TPS-1807/462/CR-1256/2008/UD-13, dated 23rd July 2010 ;

and whereas, as per the said Development Plan, land bearing C.T.S. No. 4069 (part), 4070 and 4071 are reserved for "Shopping Centre" (Site No. 40) (hereinafter referred to as "the said Reservation");

and whereas, Junnar Municipal Council (hereinafter referred to as "the said Municipal Council") has decided *vide* their genral Body Resolution No. 16, dated 30th June 2014 to delete said reservation and include land thereunder in Public/Semi-Public Zone (hereinafter referred to as "the said modification proposal");

and whereas, the said Municipal Council after following all legal procedures, under the provision of Section 37 of the said Act submitted the said proposal of modification to Government *vide* letter No. 2491, dated 5th February 2016 for sanction ;

and whereas, after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, the Government is of the opinion that the proposed modification needs to be rejected.

Now therefore, in exercise of the powers conferred by sub-section (2) of Section 37 of the said Act, the Government of Maharashtra hereby refuses to accord sanction to the said Modification.

The Notification shall be kept open for inspection by the general public during office hours in the office of the Chief Officer, Junnar Municipal Council, Junnar, district Pune.

This Notification shall also be made available on the Government website [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) (कायदे व नियम).

*By order and in the name of the Governor of Maharashtra,*

**R. M. PAWAR,**

Under Secretary to Government.

---

**मंजूर प्रादेशिक योजना, कोल्हापूर प्रदेश**

कोल्हापूर प्रारूप प्रादेशिक योजनेबाबतच्या प्राप्त सूचना/हरकती/तक्रारीच्या अनुषंगाने प्रादेशिक योजनेतील त्रुटी दूर करणेसाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना करणेबाबत.

**नगर विकास विभाग**

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक ३ एप्रिल २०१८

शासन निर्णय क्रमांक टीपीएस-२११८/प्र. क्र. ८०/१८/नवि-१३

**प्रस्तावना**

कोल्हापूर जिल्ह्याची सुधारित प्रादेशिक योजना शासनाने दिनांक ४ जानेवारी २०१८ रोजीच्या अधिसूचनेद्वारे मंजूर केली आहे. सदर मंजूर प्रादेशिक योजनेसंदर्भात नियोजन समितीने सूचना/हरकती योग्यरीतीने सुनावणी न दिल्याने हरकती/सूचना घेतलेल्या बहुतांश नागरिकांच्या हरकतीचे निराकरण योग्यरीतीने झालेले नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे सदर प्रारूप प्रादेशिक योजनेच्या अनुषंगाने ज्या सूचना/हरकतधारकांनी सूचना व हरकती घेतलेल्या आहेत व त्यांचे योग्य ते निराकरण झालेले नाही अशा सर्व नागरिकांना त्यांची बाजू मांडण्यासाठी एक संधी देणे आवश्यक झाले आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूर प्रारूप प्रादेशिक योजनेबाबतच्या सूचना/हरकती/तक्रारीच्या अनुषंगाने संबंधितांना सुनावणी देण्याकरिता एक त्रिसदस्यीय समिती गठित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. या कामी शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

**निर्णय**

कोल्हापूर जिल्ह्याची प्रारूप प्रादेशिक योजना प्रसिद्ध झाल्यानंतर नियोजन समितीसमोर दाखल झालेल्या हरकती/सूचना/तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित सर्व हरकतीधारक/सूचनाधारक/तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यापैकी योग्य त्या हरकती/सूचना/तक्रारीच्या अनुषंगाने उक्त मंजूर प्रादेशिक योजनेमध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २० अन्वये फेरबदलाची कार्यवाही सुचविणेबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करणेसाठी शासन खालीलप्रमाणे त्रिसदस्यीय समिती गठित करित आहे.

१	उपसंचालक, नगर रचना, कोल्हापूर प्रदेश प्रादेशिक योजना	..	अध्यक्ष
२	सहायक संचालक, नगर रचना, कोल्हापूर शाखा कार्यालय, कोल्हापूर	..	सदस्य
३	श्री. य. शं. कुलकर्णी, निवृत्त उपसंचालक, नगर रचना	..	सदस्य

**२. या समितीची कार्यक्षमता खालीलप्रमाणे राहिल.--**

(अ) उक्त समितीने कोल्हापूर जिल्ह्यातील इंग्रजी/मराठी वर्तमानपत्रात जाहीर प्रसिद्धीकरण देऊन प्रारूप कोल्हापूर प्रादेशिक योजनेच्या अनुषंगाने यापूर्वी नियोजन समितीसमोर दाखल झालेल्या हरकत/सूचनाधारकांपैकी ज्यांच्या सूचना/हरकतीचे योग्यरीतीने निराकरण झालेले नसल्यास अशा सूचना/हरकतधारकांना त्यांचे मूळ अर्जासह नव्याने समितीसमोर निवेदन सादर करणेची संधी देऊन त्यावर कार्यवाही करावी.

(ब) उक्त समितीने उपरोक्तनुसार दाखल झालेल्या सर्व हरकती/सूचना/तक्रारीच्या अनुषंगाने सर्व संबंधितांना सुनावणी देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणेचे आहे व उचित तक्रारीच्या अनुषंगाने कोल्हापूर प्रदेश मंजूर प्रादेशिक योजनेमध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २० अन्वये फेरबदलाची कार्यवाही सुचविणेबाबतचा प्रस्ताव दिनांक ३० सप्टेंबर २०१८ पूर्वी शासनास सादर करणेचा आहे.

(क) उक्त समितीवर सदस्य म्हणून शासनाने नियुक्त केलेले निवृत्त उपसंचालक, नगर रचना यांना मानधनाची रक्कम म्हणून प्रतिमाह रुपये ५००० एवढे मानधन समितीने अदा करण्याचे आहे. या व्यतिरिक्त समितीच्या प्रत्येक बैठकीसाठी भत्ता (Meeting Allowances) रुपये २००० प्रति बैठक देखील त्यांना समितीने अदा करण्याचा आहे. या व्यतिरिक्त समितीच्या प्रत्येक बैठकीसाठी अनुज्ञेय होणारा प्रवासभत्तादेखील समितीने अदा करण्याचे आहे. सदर मानधनाची/भत्ताची रक्कम सहायक संचालक, नगर रचना, कोल्हापूर शाखा, कोल्हापूर यांचे कार्यालयास मिळणाऱ्या शासकीय अनुदानामधून भागविण्याची आहे.

रा. म. पवार,

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

## नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग

महाराष्ट्र राज्य, पुणे  
दिनांक ५ एप्रिल २०१८

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

### आदेश

क्रमांक प्रा. यो. पुणे/हिंजवडी/एस.ई.झेड./स.नं. १२९/१ व इतर/कलम ११५/टीपीव्ही-१/२२३७.--ज्याअर्थी, केंद्र शासनाच्या वाणिज्य व औद्योगिक मंत्रालय (वाणिज्य विभाग), यांनी विशेष आर्थिक क्षेत्र अधिनियम २००५ चे कलम ४ (१) सह विशेष आर्थिक क्षेत्र नियम, २००६ चे नियम क्रमांक ८ चे आदेश क्रमांक एफ-१/१४/२०१७, दिनांक ३१ मार्च २०१७ अन्वये मौजे हिंजवडी, तालुका मुळशी, जिल्हा पुणे येथील ३.४६५९ हे. एवढे क्षेत्र विशेष आर्थिक क्षेत्र (यापुढे याचा उल्लेख "उक्त विशेष क्षेत्र" असा करण्यात आला आहे) म्हणून विकसित करणेसाठी घोषित केले आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ४० च्या पोट-कलम (१) (ब) नुसार अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासनाने अधिसूचना क्रमांक टीपीबी-४३०८/४६५/प्र. क्र. ६४/२००८/नवि-११, दिनांक २ मे २००८ अन्वये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास (ज्याचा यापुढे "उक्त महामंडळ" असा उल्लेख केलेला आहे) उक्त विशेष आर्थिक क्षेत्राकरिता विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त महामंडळाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ (यापुढे "उक्त अधिनियम" म्हणून उल्लेख केलेला) चे कलम ४० (३) (८) अन्वये वैधानिक कार्यवाही पूर्ण करून प्रस्ताव दिनांक १६ जानेवारी २०१८ रोजी उक्त अधिनियमाच्या कलम ४० (३) (८) मधील कलम ११५ (३) अन्वये संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे मंजुरीस्तव सादर केला आहे (यापुढे "उक्त नियोजन प्रस्ताव" असा उल्लेख केलेला);

आणि ज्याअर्थी, शासनाच्या नगर विकास विभागाने अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८०२/१५०/नवि-१३, दिनांक ३१ मार्च २००३ अन्वये उक्त अधिनियमाचे कलम ११५ खालील अधिकार संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना प्रदान केले आहेत ;

त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ११५ अन्वये प्रदत्त असलेल्या आणि त्या संबंधातील इतर सर्व अधिकारांचा वापर करून संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे याद्वारे उक्त जागेवरील उक्त नियोजन प्रस्तावांना, हिरव्या रंगाने दर्शविलेल्या दुरुस्तीस अधीन राहून तसेच, खालील अटीस अनुसरून मान्यता देत आहेत.--

(१) सदरची मंजुरी ही केवळ प्रस्तावित जमीन वापराचे अनुषंगाने (जसे प्रस्तावित जमीनवापर, सुविधा क्षेत्र, खुली जागा, रस्त्याचे जाळे यांचे अनुषंगाने) आहे. प्रस्तावित खुल्या जागेसाठी प्रचलित नियमावलीनुसार आवश्यक रुंदीचा पोहोच रस्ता विकास परवानगीच्या वेळी प्रस्तावित करणे आवश्यक आहे.

(२) अंतर्गत रस्ते, सविस्तर बांधकाम नकाशे मंजुरी, झोनमधील प्रस्तावित चटई क्षेत्र निर्देशांक, खुल्या जागेस पोहोच रस्ता इत्यादी बाबींची छाननी सविस्तर बांधकाम नकाशांना मंजुरी देताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे स्तरावर त्यांचे प्रचलित नियमावलीनुसार करण्यात यावी.

(३) महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक राहिल व त्यामधील अटींचे पालन करणे बंधनकारक राहिल.

(४) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रचलित बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीनुसार प्रोसेसिंग झोनकरिता स्वतंत्र वाहनतळाची सुविधा करणे आवश्यक राहिल.

(५) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रचलित बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीनुसारचे अनुज्ञेय वापर प्रस्तावित सुविधा क्षेत्र व खुली जागा यामध्ये अनुज्ञेय राहतील.

(६) उक्त नियोजन प्रस्तावाबाबत कलम ४० (३) (८) मधील कलम ११५ (२) ची कार्यवाही करताना प्रसिद्ध केलेल्या मराठी नोटिसीमधील परिच्छेद क्रमांक २ मध्ये "महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६" चा उल्लेख आढळून येतो त्या ऐवजी त्या ठिकाणी "विशेष आर्थिक क्षेत्र अधिनियम, २००५" चा उल्लेख असणे अपेक्षित असल्याने त्याप्रमाणे योग्य ती दुरुस्ती करणे आवश्यक राहिल.

(७) उक्त नियोजन प्रस्ताव हे प्रस्तुत आदेशाच्या तारखेपासून लागू लागू अमलात येतील.

नियोजन प्रस्ताव दर्शविणारा नकाशा जनतेच्या अवलोकनार्थ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध राहिल.

सदरचे आदेश या संचालनालयाच्या [www.dtp.maharashtra.gov.in](http://www.dtp.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध करण्यात यावेत.

नो. र. शेन्डे,

संचालक, नगर रचना,  
महाराष्ट्र राज्य, पुणे.

## TOWN PLANNING AND VALUATION DEPARTMENT

Maharashtra State, Pune  
dated 5th April 2018

*The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.*

### **Order**

No. R. P. Pune/Hinjewadi/S. No. 129/1 and other/SEZ/Section 115/TPV-1/2237.—Whereas, the Ministry of Commerce and Industry (Department of Commerce), Government of India *vide* its letter of approval No. F-1/14/2017, dated 31st March 2017, in exercise of the powers conferred by sub-section (1) of Section 4 of the said SEZ Act, 2005 read with Sub-Rule 8 of Special Economic Zones Rule, 2006, had notified an area of 3.4659 hectares from village Hinjewadi, taluka Mulashi, district Pune for being developed a sector-specific Special Economic Zone for services sector (hereinafter referred to as "the said SEZ") ;

and whereas, Government of Maharashtra, Urban Development Department, in exercise of powers conferred by sub-section (1 B) of Section 40 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act"), *vide* its Resolution No. TPB-4308/465/CR-64/2008/UD-11, dated 2nd May, 2008 has appointed Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) (hereinafter referred to as "the said Corporation") as a Special Planning Authority (SPA) for the said SEZ ;

and whereas, the said Corporation has completed the procedure laid down under Section 40 (3) (d) of the said Act and the said Corporation has submitted the planning proposals of the said SEZ for sanction under Section 115 (3) of Section 40 (3) (d) of the said Act on dt. 16th January 2018 to the Director of Town Planning, Maharashtra State, Pune (hereinafter referred to as "the said proposal") ;

and whereas, the Government in Urban Development Department *vide* Notification No. TPS-1802/150/UD-13, dated 21st March 2003 has delegated the powers exercisable by it, under Section 115 of the said Act, to the Director of Town Planning, Maharashtra State, Pune ;

Now therefore, in exercise of the powers conferred by Section 115 of the said Act and all other powers enabling him in this behalf, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune hereby accords its sanction to the said planning proposals, as ammended in green, as shown on Plan subject to the following conditions.—

### **Conditions :**

(1) This sanction is only in respect of planning proposals (like proposed land use, amenity spaces, open spaces, road pattern.) It is necessary to provide access road of adequate width as per applicable Development Control Rules for the proposed open space while sanctioning the development proposal.

(2) Detailed scrutiny of layout/building plans, internal means of access to open space, F.S.I., etc. should be done by MIDC according to the prevailing DCR.

(3) No objection certificate from Maharashtra Pollution Control Board should be obtained and conditions mentioned by MPCB shall be binding.

(4) The parking provisions shall be made as per requirement of MIDC Development Control Regulations for Processing Zone.

(5) Users to be provided in proposed amenity space and open space shall be as per requirement of MIDC Development Control Regulations.

(6) In the notice published under Section 115 (2) regarding said Planning Proposal, it is seen that there is mention about "Maharashtra Regional and Town Planning Act, 1966" instead of "Special Economic Zone Act, 2005". It shall be corrected accordingly.

(7) The planning proposals shall come into force with effect from the date of this order.

The Plan showing the planning proposal shall be made available for inspection for general public during office hours in offices of MIDC.

This order shall also be published on the website of this Directorate *i.e.* [www.dtp.maharashtra.gov.in](http://www.dtp.maharashtra.gov.in)

**N. R. SHENDE,**

Director of Town Planning,  
Maharashtra State, Pune.

## उपविभागीय अधिकारी यांजकडून

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकता हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ अन्वये

क्रमांक भूसंपादन/एसआर-१/२०१८.- ज्याअर्थी, भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र. क्र. ७७ (भाग-२)/अ-२, दिनांक ११ सप्टेंबर २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील १०,००० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या सोलापूर जिल्हाधिकाऱ्यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश, "उक्त जमीन" असा करणेत आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त, सार्वजनिक प्रयोजन असा करणेत आला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची दोनमध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीअन्वये याद्वारे असे अधिसूचित करणेत येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची तीनमध्ये दिलेली आहेत (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत);

आणि ज्याअर्थी, कलम ४ (अ ते फ) चे परंतुक मधील तरतुदीनुसार पर्यावरण प्रभावबाबतचे प्रमाणपत्र संपादन मंडळाने प्राप्त केले आहेत व तसे प्रमाणपत्र त्यांचे स्वाक्षरीने प्रस्तावात दिले आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्ती केलेल्या प्रशासकाचा तपशील यासोबत जोडलेल्या अनुसूची ५ मध्ये दिलेला आहे (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा).

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) नुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण ४ खाली कार्यवाही पूर्ण होईल त्या कलावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा विभाग, मंगळवेढा यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची उपविभागीय अधिकारी मंगळवेढा विभाग, मंगळवेढाकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) नुसार उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा विभाग, मंगळवेढा भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याच्या व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त नियम" असा करणेत आला आहे) याच्या नियम १० च्या उपनियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमी अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचेदेखील घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा विभाग, मंगळवेढा यास क्रमांक २०१७/भूसंपादन/कार्या-१/एसआर/आरआर-३१२५, दिनांक ८ जानेवारी २०१८ अन्वये पदनिर्देशित केले आहे.

### अनुसूची-एक

#### जमिनीचे वर्णन

जिल्हा सोलापूर, तालुका सांगोला, गाव मिसाळवाडी

अनुक्रमांक

भूमापन किंवा गट क्रमांक

अंदाजित क्षेत्र

१

२

३

(हेक्टरमध्ये)

१

२९५ पैकी

०.६२

## अनुसूची-दोन

### सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव	:	टेंभू उपसा सिंचन प्रकल्प सांगोला कालवा कि. मी. ३ मधील मिसाळवाडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.
प्रकल्प कार्याचे वर्णन	:	टेंभू उपसा सिंचन प्रकल्प
समाजाला मिळणारे लाभ	:	कालव्याद्वारे शेतजमिनीला पाणीपुरवठा करून अन्नधान्याचे उत्पन्नाद्वारे राष्ट्रीय संपत्तीत वाढ करणे.

## अनुसूची-तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे : विस्थापन होत नाही.

## अनुसूची-चार

नवीन भूसंपादन कायदा, २०१३ मधील कलम ४ (अ ते फ) चे परंतुक मधील तरतुदीनुसार पर्यावरण प्रभावबाबतचे प्राणपत्र घेऊन तसेच या प्रकल्पातील वरील क्षेत्राशिवाय इतर सर्व संपादनाखाली येणारे क्षेत्राचे जमीनधारकाने खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने जमीन घेण्याची संमती आहे व त्याप्रमाणे थेट खरेदीने जमिनी संपादनाखाली आलेल्या आहेत. केवळ वरील जमिनीचे धारक खाजगी वाटाघाटीद्वारे जमीन देण्यास तयार नसलेमुळे प्रस्तुत जमिनीचे संपादन करणे आवश्यक आहे. नवीन भूसंपादन कायद्यातील तरतुदीनुसार (The Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013) कायद्याचे कलम ४ ते ६ नुसार सदर प्रकल्पाचे सामाजिक परिणाम निर्धारण करणेची आवश्यकता नाही.

## अनुसूची-पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील : पुनर्वसन व पुनर्वसाहत नसल्यामुळे प्रशासक नेमलेला नाही.

(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम : --

(ब) प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता : --

(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील : --

टीप : उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा विभाग, मंगळवेढा यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

प्रमोद गायकवाड,

उपविभागीय अधिकारी,

मंगळवेढा विभाग, मंगळवेढा.

मंगळवेढा, ४ एप्रिल २०१८.

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकता हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ अन्वये

क्रमांक भूसंपादन/एसआर-२/२०१८.- ज्याअर्थी, भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र. क्र. ७७ (भाग-२)/अ-२, दिनांक ११ सप्टेंबर २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील १०,००० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या सोलापूर जिल्हाधिकार्यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश, "उक्त जमीन" असा करणेत आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त, सार्वजनिक प्रयोजन असा करणेत आला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची दोनमध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीअन्वये याद्वारे असे अधिसूचित करणेत येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची तीनमध्ये दिलेली आहेत (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत);

आणि ज्याअर्थी, कलम ४ (अ ते फ) चे परंतुक मधील तरतुदीनुसार पर्यावरण प्रभाव बाबतचे प्रमाणपत्र संपादन मंडळाने प्राप्त केले आहेत व तसे प्रमाणपत्र त्यांचे स्वाक्षरीने प्रस्तावात दिले आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्ती केलेल्या प्रशासकाचा तपशील यासोबत जोडलेल्या अनुसूची ५ मध्ये दिलेला आहे (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा).

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) नुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण ४ खाली कार्यवाही पूर्ण होईल त्या कलावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा विभाग, मंगळवेढा यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची उपविभागीय अधिकारी मंगळवेढा विभाग, मंगळवेढाकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) नुसार उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा विभाग, मंगळवेढा भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याच्या व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त नियम" असा करणेत आला आहे) याच्या नियम १० च्या उपनियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमी अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा विभाग, मंगळवेढा यास क्रमांक २०१७/भूसंपादन/कार्या-१/एसआर/आरआर-२७०७, दिनांक ८ जानेवारी २०१८ अन्वये पदनिर्देशित केले आहे.

### अनुसूची-एक

#### जमिनीचे वर्णन

#### जिल्हा सोलापूर, तालुका सांगोला, गाव जुजारपूर

अनुक्रमांक	भूमापन किंवा गट क्रमांक	अंदाजित क्षेत्र
१	२	३
		(हेक्टरमध्ये)
१	१७० पैकी	१.०४

### अनुसूची-दोन

#### सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव	:	टेंभू उपसा सिंचन प्रकल्प सांगोला कालवा कि. मी. २२ मधील जुजारपूर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.
प्रकल्प कार्याचे वर्णन	:	टेंभू उपसा सिंचन प्रकल्प
समाजाला मिळणारे लाभ	:	कालव्याद्वारे शेतजमिनीला पाणीपुरवठा करून अन्नधान्याचे उत्पन्नाद्वारे राष्ट्रीय संपत्तीत वाढ करणे.

### अनुसूची-तीन

बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे : विस्थापन होत नाही.

### अनुसूची-चार

नवीन भूसंपादन कायदा, २०१३ मधील कलम ४ (अ ते फ) चे परंतुक मधील तरतुदीनुसार पर्यावरण प्रभावबाबतचे प्राणपत्र घेऊन तसेच या प्रकल्पातील वरील क्षेत्राशिवाय इतर सर्व संपादनाखाली येणारे क्षेत्राचे जमीनधारकाने खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने जमीन घेण्याची संमती आहे व त्याप्रमाणे थेट खरेदीने जमिनी संपादनाखाली आलेल्या आहेत. केवळ वरील जमिनीचे धारक खाजगी वाटाघाटीद्वारे जमीन देण्यास तयार नसलेमुळे



प्रस्तुत जमिनीचे संपादन करणे आवश्यक आहे. नवीन भूसंपादन कायद्यातील तरतुदीनुसार (The Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013) कायद्याचे कलम ४ ते ६ नुसार सदर प्रकल्पाचे सामाजिक परिणाम निर्धारण करणेची आवश्यकता नाही.

### अनुसूची-पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील : पुनर्वसन व पुनर्वसाहत नसल्यामुळे प्रशासक नेमलेला नाही.

(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम : --

(ब) प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता : --

(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील : --

टीप : उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा विभाग, मंगळवेढा यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

प्रमोद गायकवाड,  
उपविभागीय अधिकारी,  
मंगळवेढा विभाग, मंगळवेढा.

मंगळवेढा, ४ एप्रिल २०१८.

*भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकता हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ अन्वये*

क्रमांक भूसंपादन/एसआर-३/२०१८.- ज्याअर्थी, भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र. क्र. ७७ (भाग-२)/अ-२, दिनांक ११ सप्टेंबर २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील १०,००० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या सोलापूर जिल्हाधिकाऱ्यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश, "उक्त जमीन" असा करणेत आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त, सार्वजनिक प्रयोजन असा करणेत आला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची दोनमध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीअन्वये याद्वारे असे अधिसूचित करणेत येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची तीनमध्ये दिलेली आहेत (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत);

आणि ज्याअर्थी, कलम ४ (अ ते फ) चे परंतुक मधील तरतुदीनुसार पर्यावरण प्रभाव बाबतचे प्रमाणपत्र संपादन मंडळाने प्राप्त केले आहेत व तसे प्रमाणपत्र त्यांचे स्वाक्षरीने प्रस्तावात दिले आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्ती केलेल्या प्रशासकाचा तपशील यासोबत जोडलेल्या अनुसूची ५ मध्ये दिलेला आहे (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा).

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) नुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण ४ खाली कार्यवाही पूर्ण होईल त्या कलावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा विभाग, मंगळवेढा यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची उपविभागीय अधिकारी मंगळवेढा विभाग, मंगळवेढाकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) नुसार उपविभागीय अधिकारी मंगळवेढा विभाग, मंगळवेढा भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याच्या व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त नियम" असा करणेत आला आहे) याच्या नियम १० च्या उपनियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमी अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा विभाग, मंगळवेढा यास क्रमांक २०१७/भूसंपादन/कार्या-१/एसआर/आरआर-३७०१, दिनांक २८ फेब्रुवारी २०१८ अन्वये पदनिर्देशित केले आहे.

### अनुसूची-एक

#### जमिनीचे वर्णन

#### जिल्हा सोलापूर, तालुका सांगोला, गाव निजामपूर

अनुक्रमांक	भूमापन किंवा गट क्रमांक	अंदाजित क्षेत्र
१	२	३ (हेक्टरमध्ये)
१	४४९ पैकी	०.०५
२	४५१ पैकी	०.५१

### अनुसूची-दोन

#### सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव	:	टेंभू उपसा सिंचन प्रकल्प सांगोला कालवा कि. मी. ४९ मधील निजामपूर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.
प्रकल्प कार्याचे वर्णन	:	टेंभू उपसा सिंचन प्रकल्प
समाजाला मिळणारे लाभ	:	कालव्याद्वारे शेतजमिनीला पाणीपुरवठा करून अन्नधान्याचे उत्पन्नाद्वारे राष्ट्रीय संपत्तीत वाढ करणे.

### अनुसूची-तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे : विस्थापन होत नाही.

### अनुसूची-चार

नवीन भूसंपादन कायदा, २०१३ मधील कलम ४ (अ ते फ) चे परंतुक मधील तरतुदीनुसार पर्यावरण प्रभावबाबतचे प्राणपत्र घेऊन तसेच या प्रकल्पातील वरील क्षेत्राशिवाय इतर सर्व संपादनाखाली येणारे क्षेत्राचे जमीनधारकाने खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने जमीन घेण्याची संमती आहे व त्याप्रमाणे थेट खरेदीने जमिनी संपादनाखाली आलेल्या आहेत. केवळ वरील जमिनीचे धारक खाजगी वाटाघाटीद्वारे जमीन देण्यास तयार नसलेमुळे प्रस्तुत जमिनीचे संपादन करणे आवश्यक आहे. नवीन भूसंपादन कायद्यातील तरतुदीनुसार (The Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013) कायद्याचे कलम ४ ते ६ नुसार सदर प्रकल्पाचे सामाजिक परिणाम निर्धारण करणेची आवश्यकता नाही.

### अनुसूची-पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील : पुनर्वसन व पुनर्वसाहत नसल्यामुळे प्रशासक नेमलेला नाही.

(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम : --

(ब) प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता : --

(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील : --

टीप : उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा विभाग, मंगळवेढा यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

प्रमोद गायकवाड,  
उपविभागीय अधिकारी,  
मंगळवेढा विभाग, मंगळवेढा.

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकता हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ अन्वये

क्रमांक भूसंपादन/एसआर-४/२०१८.- ज्याअर्थी, भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र. क्र. ७७ (भाग-२)/अ-२, दिनांक ११ सप्टेंबर २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (इ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील १०,००० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमीन संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या सोलापूर जिल्हाधिकार्यास यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश, "उक्त जमीन" असा करणेत आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त, सार्वजनिक प्रयोजन असा करणेत आला आहे) आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची दोनमध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीअन्वये याद्वारे असे अधिसूचित करणेत येते की, उक्त जमिनीचा उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या अनुसूची तीनमध्ये दिलेली आहेत (विस्थापन होणार असेल तर या अनुसूचीमध्ये कारणे नमूद करावीत);

आणि ज्याअर्थी, कलम ४ (अ ते फ) चे परंतुक मधील तरतुदीनुसार पर्यावरण प्रभाव बाबतचे प्रमाणपत्र संपादन मंडळाने प्राप्त केले आहेत व तसे प्रमाणपत्र त्यांचे स्वाक्षरीने प्रस्तावात दिले आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्ती केलेल्या प्रशासकाचा तपशील यासोबत जोडलेल्या अनुसूची ५ मध्ये दिलेला आहे (नियुक्ती करणे आवश्यक असेल तर या अनुसूचीमध्ये तपशील नमूद करावा).

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) नुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण ४ खाली कार्यवाही पूर्ण होईल त्या कलावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा विभाग, मंगळवेढा यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा विभाग, मंगळवेढाकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) नुसार उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा विभाग, मंगळवेढा भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याच्या व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त नियम" असा करणेत आला आहे) याच्या नियम १० च्या उपनियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमी अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकार्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा विभाग, मंगळवेढा यास क्रमांक २०१७/भूसंपादन/कार्या-१/एसआर/आरआर-२७०६, दिनांक ८ जानेवारी २०१८ अन्वये पदनिर्देशित केले आहे.

### अनुसूची-एक

#### जमिनीचे वर्णन

जिल्हा सोलापूर, तालुका सांगोला, गाव गुणाप्पावाडी

अनुक्रमांक

भूमापन किंवा गट क्रमांक

अंदाजित क्षेत्र

१

२

३

(हेक्टरमध्ये)

१

१०१ पैकी

०.४३

### अनुसूची-दोन

#### सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव	:	टेंभू उपसा सिंचन प्रकल्प सांगोला कालवा कि. मी. २७ मधील गुणाप्पावाडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.
प्रकल्प कार्याचे वर्णन	:	टेंभू उपसा सिंचन प्रकल्प
समाजाला मिळणारे लाभ	:	कालव्याद्वारे शेतजमिनीला पाणीपुरवठा करून अन्नधान्याचे उत्पन्नाद्वारे राष्ट्रीय संपत्तीत वाढ करणे.

### अनुसूची-तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे : विस्थापन होत नाही.

### अनुसूची-चार

नवीन भूसंपादन कायदा २०१३ मधील कलम ४ (अ ते फ) चे परंतु मधील तरतुदीनुसार पर्यावरण प्रभावबाबतचे प्राणपत्र घेऊन तसेच या प्रकल्पातील वरील क्षेत्राशिवाय इतर सर्व संपादनाखाली येणारे क्षेत्राचे जमीनधारकाने खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने जमीन घेण्याची संमती आहे व त्याप्रमाणे थेट खरेदीने जमिनी संपादनाखाली आलेल्या आहेत. केवळ वरील जमिनीचे धारक खाजगी वाटाघाटीद्वारे जमीन देण्यास तयार नसलेमुळे प्रस्तुत जमिनीचे संपादन करणे आवश्यक आहे. नवीन भूसंपादन कायद्यातील तरतुदीनुसार (The Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013) कायद्याचे कलम ४ ते ६ नुसार सदर प्रकल्पाचे सामाजिक परिणाम निर्धारण करणेची आवश्यकता नाही.

### अनुसूची-पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील : पुनर्वसन व पुनर्वसाहत नसल्यामुळे प्रशासक नेमलेला नाही.

(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम : --

(ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता : --

(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अधिसूचनेचा तपशील : --

टीप : उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा विभाग, मंगळवेढा यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

प्रमोद गायकवाड,

उपविभागीय अधिकारी,

मंगळवेढा विभाग, मंगळवेढा.

मंगळवेढा, ४ एप्रिल २०१८.

### जिल्हाधिकारी यांजकडून

#### जिल्हा सोलापूर

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम १२६ (४) सह भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ नुसार.

क्रमांक २०१८/भूसं/कावि-१/आरआर-१८१५/शुद्धीपत्रक.--मौजे बार्शी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर (बार्शी नगरपरिषद हद्दीतील) येथील जमीन "नगरपरिषद कार्यालय ते कोठारी इमारत पर्यंत" १२.०० मीटर विकास योजना रस्ता भूसंपादन करणेकामी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १२६ (४) सह भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ अन्वयेची अधिसूचना क्रमांक २०१६/भूसंपादन/कार्या-१/एसआर-११/२०१६/आरआर-२८०२, दिनांक २९ डिसेंबर २०१६ अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग-एक, पुणे विभागीय पुरवणीमध्ये, दिनांक १९ जानेवारी २०१७ रोजी पृष्ठ ६ व ७ वर प्रसिद्ध झालेली आहे. त्यामध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.

अनुसूची

(बार्शी नगरपालिका)

जिल्हा सोलापूर, तालुका बार्शी, गाव बार्शी

संपादन करावयाच्या जागेचा नगर	या ऐवजी	असे वाचावे
भूमापन क्रमांक	संपादन करावयाच्या जागेचे क्षेत्र	संपादन करावयाच्या जागेचे क्षेत्र
१	२	३
	चौ. मी.	चौ. मी.
४५	८.७८	१९.३४
३७२	७.०५	७.५०
३७३/४	४६.५०	६४.६०
३६६/१/अ	२९.७५	३२.३

रामचंद्र शिंदे,

जिल्हाधिकारी, सोलापूर.

सोलापूर, १३ एप्रिल २०१८.

अध्यक्षा, नगरपंचायत यांजकडून

मलकापूर नगरपंचायत, मलकापूर

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये.

सूचना

क्रमांक २३/२०१८.--ज्याअर्थी, मलकापूर नगरपंचायतीची प्रथम विकास योजना महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाचा निर्णय क्रमांक टीपीएफ-१९१३/८९०, सीआर-२२५/१३/डीपी सॅक्शन/युडी-१३, दिनांक ६ सप्टेंबर २०१४ व शासन क्रमांक टीपीएफ-१९१३/८९०/प्र. क्र. २२५/१३/नवि-१३, दिनांक १ सप्टेंबर २०१६ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१ अन्वये मंजूर केली आहे ;

ज्याअर्थी, सर्व्हे नंबर ४६ मधील सुमारे ५,००० चौ. मी. क्षेत्र, आरक्षण क्रमांक २० अन्वये बगीचासाठी आरक्षित आहे व जमीन मालकाचे सर्व्हे नंबर १११ मधील ५६०० चौ. मी. आरक्षण क्रमांक ८ क्षेत्र बगीचा म्हणून आरक्षित आहे. जमीन मालकांचे क्षेत्र अशारीतीने दोन ठिकाणी आरक्षित आहे ;

ज्याअर्थी, जमीन मालकांनी आरक्षण क्रमांक ८ क्षेत्र ५६०० चौ. मी. हे आरक्षण असणेबद्दल नाहरकत दिली असून उर्वरित आरक्षण क्रमांक २० हे आरक्षण रद्द करावे असे समतीपत्र दिले आहे. त्याच जमीन मालकांच्या क्षेत्रावर दोन्हीकडे आरक्षणे असलेने त्यांना दिलासा देणे आवश्यक आहे व त्यांची एका जागेतील आरक्षण असणेबद्दल त्यांना समती दिली आहे. आरक्षण क्रमांक २० चे स्थान व नियोजनात्मक बाबी यांचा विचार करता अर्जदारांच्या विनंतीनुसार आरक्षण क्रमांक २० बगीचा रद्द करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, उपरोक्त परिस्थितीत आरक्षण क्रमांक २० रद्द करणेस मान्यता देणेत येत आहे व त्याखालील क्षेत्र रहिवास विभागात वर्ग करणेत येत आहे व त्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये खालील कार्यवाही करणेचा ठराव मंजूर केला आहे.

त्याअर्थी, या संबंधीची अधिसूचना प्रसिद्ध करणेत येत आहे. सदर अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांचे आत जनतेकडून सूचना/हरकती मागविण्यात येत आहेत. या विषयाच्या सूचना/हरकती उपरोक्त मुदतीत लेखी स्वरूपात नगरपंचायतीकडे सादर कराव्यात. मुदतीनंतर आलेल्या सूचना/हरकतींचा विचार केला जाणार नाही. वरील मुदतीत प्राप्त सूचना/हरकतींचा सदर प्रस्ताव शासनास पाठविताना विचार करणेत येईल. सदर बदल दर्शविणारा नकाशा नगरपंचायत कार्यालयात कामकाजाच्या वेळेत पाहण्यास उपलब्ध आहे.

प्रस्तावित बदल

आरक्षण क्रमांक २०, बगीचा रद्द करून त्याखालील क्षेत्र रहिवास विभागात वर्ग करणे.

सुनिता राहुल पोळ,

अध्यक्षा,

मलकापूर नगरपंचायत, तालुका कराड.

कराड, ६ एप्रिल २०१८.

**नगराध्यक्षा, नगरपरिषद यांजकडून**

**दौंड नगरपरिषद, दौंड**

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये.

**जाहीर प्रसिद्धीकरण सूचना**

क्रमांक दौनप/७२/२०१८.--दौंड नगरपरिषद, दौंड, जिल्हा पुणे आपल्या शहराच्या शासनाने मंजूर केलेल्या सुधारित विकास योजनेमध्ये खालील नमूद केलेप्रमाणे बदल करण्याचा विचार करीत आहे. यासाठी मे. कौन्सिल सभा ठराव क्रमांक १०८, दिनांक २२ मार्च २०१८ ने मंजूर झालेला आहे.

अ. क्र.	मंजूर विकास योजना प्रस्ताव	प्रस्तावित बदल
१	२	३
१	दौंड शहर मंजूर योजनामध्ये नगर भूमापन क्रमांक २६३४ व २६३५ म्हणजेच जुना स. नं. २१ व २१-ब चे नवीन स. नं. २१८-अ व २१९-ब या जागेवर आरक्षण क्रमांक ३९ चे क्षेत्र १३९००.०० चौ. मी. हे क्रिमेशन ग्राऊंडसाठी दर्शविलेले आहे.	दौंड शहर मंजूर योजनामध्ये नगर भूमापन क्रमांक २६३४ व २६३५ म्हणजेच जुना स. नं. २१ व २१-ब चे नवीन स. नं. २१८-अ व २१९-ब या जागेवर आरक्षण क्रमांक ३९ चे क्षेत्र १३९००.०० चौ. मी. क्षेत्रामध्ये बुद्ध विहारसाठी आरक्षण करणेचे आहे.

सबब, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये सूचित करण्यात येते की, वरील जागेच्या संबंधित व्यक्ती अथवा संस्थेस ज्या कोणासही वरील बदलाबाबत हरकत वा सूचना नोंदवावयाची असेल, त्यांनी सदर सूचना शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याच्या आत, नगरपरिषदेकडे लेखी स्वरूपात सादर करावी.

वरील विकास आराखड्यात करावयाचा नियोजित बदलाचा नकाशा, दौंड नगरपरिषदेच्या कार्यालयात, कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

**शितल योगेश कटारिया,**

नगराध्यक्षा,

दौंड नगरपरिषद, दौंड,

जिल्हा पुणे.

पुणे (दौंड), ७ एप्रिल २०१८.

**DAUND MUNICIPAL COUNCIL, DAUND, DISTRICT PUNE**

*Under Section 37 (1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.*

**Public Notice**

No. DMC/72/2018.—Daund Municipal Council intends to suggest following modifications I, the Revised Development Plan of Daund Town, sanctioned by Government and Council Resolution No. 108, dated 22nd March 2018 has passed.

Sr. No.	Proposed in Sanctioned Development Plan	Modification Proposed
1	2	3
1	As per Sanctioned Development Plan of Daund Town Land use of CTS No. 2634 and 2635 and S. No. (old) 21-A and 21-B and New S. No. 218-A and 219-B is Cremation Ground shown in Development Plan as reservation No. 39.	In Sanctioned Development Plan Land use of CTS No. 2634 and 2635 and S. No. (old) 21-A and 21-B and New S. No. 218-A and 219-B to be reserved as Budha Vihar with Reservation No. 39.

Notice is hereby given under Section 37 (1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, that if any person or institution interested in above mentioned land has any suggestion or objection to above mentioned proposed modification should Communicate the same in writing to Daund Municipal Council, Daund within one month from the date of publication of the Notice in Government Gazette.

The plan showing the propose modifications is available for inspection in the office of Daund Municipal Council, Daund during office hours.

**SHEETAL Y. KATARIA,**

President,  
Daund Municipal Council,  
Daund, district Pune.

Pune (Daund), 7th April 2018.

अध्यक्षा, नगरपरिषद यांजकडून

बारामती नगरपरिषद, बारामती

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) च्या तरतुदीनुसार बारामती शहराच्या सुधारित आराखडा योजनेत करावयाच्या फेरफाराबाबत.

### सूचना

क्रमांक बानप/कार्या-१५/३७८/२०१८.--बारामती शहराचा सुधारित (दुसरी सुधारित) विकास आराखडा महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१८११/९४१/सीआर-२७४/११/डी.पी. मंजुरी/युडी-१३, दिनांक १२ एप्रिल २०१२ व ईपी मंजुरी नगरविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१८१३/१०७०/सीआर-२८४/१३/युडी-१३, दिनांक ४ मार्च २०१४ अन्वये मंजूर करण्यात आलेला आहे. या विकास आराखडा योजने अंतर्गत नगर रचना क्रमांक १ चा अंतर्भाव असून नगर रचना योजना महाराष्ट्र शासनाकडील नगर विकास व आरोग्य विभागाकडील नंबर टीपीएस-१८७७/युडी-२४, दिनांक ३० सप्टेंबर १९७७ अन्वये मंजूर झालेली आहे. या अंतर्गत फायनल प्लॉट नंबर २७१ यावर खेळाचे मैदान (Playground) चे आरक्षण दर्शविण्यात आलेले आहे. सुधारित विकास योजनेत (दुसरी सुधारित) सदर भूखंडावर खेळाचे मैदान (Playgound) याचे आरक्षण दर्शविलेले आहे. नगरपरिषदेने मंजूर विकास योजनेतील आरक्षित असलेले खेळाचे मैदानाचे आरक्षण वगळून त्या ऐवजी सदर भूखंडामध्ये "आर्थिक दुर्बल घटकासाठी घरे (EWS)" योजना आरक्षण ठेवणेचे योजिले आहे. त्यासाठी बारामती शहराचा सुधारित विकास आराखड्यामध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) व नगर रचना योजना क्रमांक १ यामध्ये वरीलप्रमाणे फेरफार करणेसाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ९१ (१) नुसार कौन्सिल विशेष सभा क्रमांक २, ठराव नंबर २०, दिनांक २ एप्रिल २०१८ अन्वये ठरविले आहे.

बारामती शहराच्या सुधारित विकास आराखडा व नगर रचना योजना क्रमांक १ मध्ये करावयाच्या वरील नियोजित फेरफार दर्शविणारा नकाशा नगरपरिषदेच्या कार्यालयात कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत नागरिकांना पाहावयास मिळेल. वरील फेरफारासंबंधी कोणास सूचना व हरकती करावयाच्या असतील तर त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याच्या आत अध्यक्षा, बारामती नगरपरिषद यांच्याकडे लेखी कळविण्यात यावेत.

सौ. पौर्णिमा तावरे,

अध्यक्षा,  
बारामती नगरपरिषद, बारामती,  
जिल्हा पुणे.

बारामती, ७ एप्रिल २०१८.

## BARAMATI MUNICIPAL COUNCIL, BARAMATI

*Modification to the sanctioned Development Plan (Second Revised) of Baramati Municipal Council, Baramati as provided under Section 37 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.*

### Notice

No. BNP/Karya-15/378/2018.—Whereas Maharashtra Government Urban Development Department under Notification No. TPS-1811/941/CR-274/11/D.P.Sanction/UD-13, dated 12th April 2012 and EP Sanction No.TPS-1813/1070/CR -284/UD-13, Dated 4th March 2014 has sanctioned the Revised Development Plan of Baramati Municipal Council and Town Planning Scheme No. 1 has sanction under

Government Notification Urban Development and Public Health Department No. TPS/1877/U.D.24, dated 30th September, 1977 in which Final Plot No. 271 is shown as Playground in Sanctioned Development Plan and T. P. Scheme No. 1. In the Interest of Public it is felt that the said area which is included in Playground, is to be deleted and Converted for Housing for Economical Weaker Section (EWS). Therefore the Municipal Council, Baramati. Under its resolution No. 20, dated 2nd April 2018 has decided to effect the above modification to the sanctioned the Development Plan under Section 37 (1) Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 and T.P. Scheme No. 1 Modification of Minor Nature under Section 91 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. The Plan showing the above proposed modification to the sanctioned the development plan and T.P. Scheme No. 1 of the Baramati Municipal Council for inspection during working hours on working days. Suggestions or Objections if any to the above proposed modification to the sanctioned Plan of the Baramati Communicated in writing to the President, Baramati Municipal Council not latter than one month from the date of Publication of this notification in the Maharashtra Government Gazette.

**Sou. POURNIMA TAWARE,**

President,  
Baramati Municipal Council,  
Baramati.

Baramati, 7th April 2018.

अधीक्षक, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय यांजकडून

पुणे विभाग, पुणे

पुणे येथील मे. सह धर्मादाय आयुक्त सो., पुणे.

अर्ज नंबर १/२०१७

सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम, १९५० चे कलम ५०-अ प्रमाणे

**जाहीर नोटीस**

अर्जदार- (१) श्रीराम मंदिर व मठ देवस्थान, डाळ मंडई, अहमदनगर (रजि. नं. अ-३५१) मध्ये

(२) राणा समाज ट्रस्ट, डाळमंडई, अहमदनगर (रजि. नं. अ-६१)

सामनेवाले- कोणीही नाही.

क्रमांक १९७८/२०१८.--वरील अर्जदार संस्था/ट्रस्ट एकत्रिकरणाकामी सदरचा अर्ज मे. सह. धर्मादाय आयुक्त सो., पुणे यांच्या कार्यालयात सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम, १९५० चे कलम ५०-अ अन्वये केलेला आहे तरी सदरील ट्रस्ट एकत्रिकरणासंदर्भात कोणाची काही हरकत असल्यास, सदर कार्यालयास स्वतः अगर पोस्टामार्फत हरकती नोंदविण्यात याव्यात, सदर हरकती ह्या एक महिन्याचे आत खालील पत्त्यावर नोंद करण्यात याव्यात.

पत्ता.-- मे. सह धर्मादाय आयुक्त सो., ढोलेपाटील रोड, पुणे विभाग, पुणे कार्यालय, पुणे-४११ ००१.

के. डी. शिंदे,

अधीक्षक, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,  
पुणे विभाग, पुणे.

पुणे, १६ मार्च २०१८.



## जमाबंदी आयुक्त आणि उपसंचालक, भूमी अभिलेख यांजकडून

- वाचा : (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना १०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.
- (२) जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस. व्ही. सी. आर. ४३२४/स-४/१९९४, दिनांक २३ सप्टेंबर १९९४.
- (३) जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस. व्ही. सी. आर. ४३२३/१/स-४/१९९५, दिनांक १७ जून १९९५.
- (४) उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांचेकडील पत्र क्रमांक न. भू. २/गां. परि.प्र./सातारा/२०१८/३४६, दिनांक १७ जानेवारी २०१८.

### अधिसूचना

क्रमांक गावठाण/अधिसूचना/प. नो. ३/७१७१/२०१८.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक आस्थापना १०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमी अभिलेख विभागाची तालुकास्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्यानुषंगाने या कार्यालयाकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये पुणे विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून, सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत व क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२३/१/स-४/१९९५, दिनांक १७ जून १९९५ अन्वये कोरेगाव तालुक्यातील सजातील गावे व मिळकती कायम करण्यात आलेल्या आहेत.

उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांनी त्यांचेकडील उपरोल्लेखित प्रस्तावामध्ये उपअधीक्षक, भूमी अभिलेख, कोरेगाव यांचे अधिनस्त सजा कोरेगावमध्ये मौजे पाडळी स्टेशन व एकसळ ही गावे नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

त्यानुसार सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे मौजे पाडळी स्टेशन व एकसळ ही दोन गावे उपअधीक्षक भूमी अभिलेख, कोरेगाव, जिल्हा सातारा यांचे अधिनस्त सजा कोरेगावमध्ये नव्याने समाविष्ट करून त्याचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजुरी देणेत येत आहे.

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १ मार्च २०१८ पासून होणेची आहे.

### परिशिष्ट

या कार्यालयाकडील क्रमांक गावठाण/अधिसूचना/प.नो. ३/२०१८, दिनांक २१ फेब्रुवारी २०१८ चे अधिसूचने सोबतचे परिशिष्ट सजा प. भू. कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारामधील गावांचा/मिळकतींचा तपशील

जिल्हा सातारा, तालुका कोरेगाव, कार्यालयाचे नाव उपअधीक्षक भूमी अभिलेख, कोरेगाव

सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध (पुनर्रचनेपूर्वी)			परिरक्षणास नव्याने घ्यावयाचे गाव			पुनर्रचनेनंतरची स्थिती		शेरा
सजा	गावे	मिळकती	गावे	मिळकती	सजा	गावे	मिळकती	९
१	२	३	४	५	६	७	८	
कोरेगाव	कोरेगाव	१७८१	पाडळी स्टेशन	१७६५	कोरेगाव	कोरेगाव	२२३०	मिळकत पत्रिका
	कुमठे	११३२	एकसळ	९०२		कुमठे	१११०	व चौकशी
	चिमणगाव	९७७				चिमणगाव	८६९	रजिस्टरनुसार
	एकंबे	९२२				एकंबे	९९३	तपासणीअंती
	ल्हासुर्णे	१०७५				ल्हासुर्णे	१०५५	मिळकतीची
	जळगाव	७५४				जळगाव	७५४	संख्या बरोबर
	तडवळे	५३०				तडवळे	८८२	असे.
						पाडळी स्टेशन	१७६५	नव्याने समाविष्ट
						एकसळ	९०२	
एकूण ७ गावे		७१७१	एकूण २ गावे			एकूण ९ गावे	१०५६०	

टीप : या कार्यालयाकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२३/१/स-४/१९९५, दिनांक १७ जून १९९५ अन्वये कोरेगाव तालुक्यातील सजातील गावे व मिळकती कायम करण्यात आलेल्या आहेत.

किशोर तवरेज,

उपसंचालक, भूमी अभिलेख,

पुणे, २१ फेब्रुवारी २०१८.

संलग्न जमाबंदी आयुक्त (नागरी भूमापन), पुणे.

वाचा : (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना १०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.

(२) जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस. व्ही. सी. आर. ४३२४/स-४/१९९४, दिनांक २३ सप्टेंबर १९९४.

(३) उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांचेकडील पत्र क्रमांक न. भू. २/गां. परि.प्र./सांगली/कावि-१७/१९७, दिनांक ११ जानेवारी २०१८.

### अधिसूचना

क्रमांक गावठाण/अधिसूचना/प. नो. २/७२०३/२०१८.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक आस्थापना १०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमी अभिलेख विभागाची तालुकास्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्यानुषंगाने या कार्यालयाकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये पुणे विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून, सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांनी त्यांचेकडील उपरोल्लेखित प्रस्तावामध्ये उपअधीक्षक, भूमी अभिलेख, आटपाडी यांचे अधिनस्त सजा आटपाडीमध्ये मौजे माडगुळेमध्ये हे गाव नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

त्यानुसार सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे मौजे माडगुळे हे गाव उपअधीक्षक भूमी अभिलेख, आटपाडी, जिल्हा सांगली यांचे अधिनस्त सजा आटपाडीमध्ये नव्याने समाविष्ट करून त्याचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजुरी देणेत येत आहे.

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १ मार्च २०१८ पासून होणेची आहे.

### परिशिष्ट

या कार्यालयाकडील क्रमांक गावठाण/अधिसूचना/प.नो. २/२०१८, दिनांक २१ फेब्रुवारी २०१८ चे अधिसूचने सोबतचे परिशिष्ट सजा प. भू. आटपाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगलीमधील गावांचा/मिळकतींचा तपशील

जिल्हा आटपाडी, तालुका आटपाडी, कार्यालयाचे नाव उपअधीक्षक भूमी अभिलेख, आटपाडी

सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध (पुनर्रचनेपूर्वी)			परिरक्षणास नव्याने घ्यावयाचे गाव			पुनर्रचनेनंतरची स्थिती		शेरा
सजा	गावे	मिळकती	गावे	मिळकती	सजा	गावे	मिळकती	
१	२	३	४	५	६	७	८	९
कोरेगाव	आटपाडी	२१९३	माडगुळे	३८७	आटपाडी	आटपाडी	२१९३	
	निंबवडे	१०३३				निंबवडे	१०३३	
	दिघची	१८३३				दिघची	१८३३	
	खरसुंडी	१०९७				खरसुंडी	१०९७	
	नेलकरंजी	७०४				नेलकरंजी	७०४	
	गोमेवाडी	७४७				गोमेवाडी	७४७	
	करगणी	८५९				करगणी	८५९	
	शेटफळे	११७४				शेटफळे	११७४	
						माडगुळे	३८७	नव्याने समाविष्ट
एकूण ८ गावे			९६४०	एकूण १ गावे	३८७	एकूण ९ गावे	१००२७	

किशोर तवरेज,

पुणे, २१ फेब्रुवारी २०१८.

उपसंचालक, भूमी अभिलेख,  
संलग्न जमाबंदी आयुक्त (नागरी भूमापन), पुणे.

वाचा : (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना १०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.

(२) जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस. व्ही. सी. आर. ४३२४/स-४/१९९४, दिनांक २३ सप्टेंबर १९९४.

(३) जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक गावठाण/अधिसूचना/प.नो.४४/२०१५, दिनांक ५ ऑक्टोबर २०१५.

(४) उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांचेकडील पत्र क्रमांक न. भू. २/गां. परि.प्र.पुणे २०१८, दिनांक ७ फेब्रुवारी २०१८.

### अधिसूचना

क्रमांक गावठाण/अधिसूचना/प. नो. ६/२०१८.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक आस्थापना १०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमी अभिलेख विभागाची तालुकास्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्यानुषंगाने या कार्यालयाकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये पुणे विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून, सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत. तसेच इकडील अधिसूचना क्रमांक गावठाण/अधिसूचना/प.नो.४४/२०१५, दिनांक ५ ऑक्टोबर २०१५ अन्वये भोर सजांची पुनर्रचना करणेत आली असून सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांनी त्यांचेकडील उपरोल्लेखित प्रस्तावामध्ये उपअधीक्षक, भूमी अभिलेख, भोर यांचे अधिनस्त सजा भोरमध्ये मौजे वांगणी (ता. वेल्हा) हे गाव नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

त्यानुसार सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे सजा भोरमध्ये मौजे वांगणी (ता. वेल्हा) हे गाव नव्याने उपअधीक्षक भूमी अभिलेख, भोरमध्ये समाविष्ट करून त्याचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजुरी देणेत येत आहे.

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक १ मार्च २०१८ पासून होणेची आहे. तसेच रुपये १,९०,७६२ सनद फी वसूल करावी.

### परिशिष्ट

या कार्यालयाकडील क्रमांक गावठाण/अधिसूचना/प.नो. ६/२०१८, दिनांक २३ मार्च २०१८ चे अधिसूचने सोबतचे परिशिष्ट उपअधीक्षक भूमी अभिलेख, भोर, सजा भोर, जिल्हा पुणेमधील गावांचा/मिळकतींचा तपशील

जिल्हा पुणे, तालुका वेल्हा, कार्यालयाचे नाव उपअधीक्षक भूमी अभिलेख, भोर

सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध (पुनर्रचनेपूर्वी)			परिरक्षणास नव्याने घ्यावयाचे गाव			पुनर्रचनेनंतरची स्थिती		शेरा
सजा	गावे	मिळकती	गावे	मिळकती	सजा	गावे	मिळकती	९
१	२	३	४	५	६	७	८	
भोर	भोर	२००४	वांगणी (ता. वेल्हा)	३४८	भोर	भोर	२००४	
	कामथडी	५०८				कामथडी	५०८	
	उत्रौली	५०८				उत्रौली	५०८	
	किकवी	४८५				किकवी	४८५	
	केळवडे	५८१				केळवडे	५८१	
	न्हावी	८८६				न्हावी	८८६	
	भोंगवली	१०३४				भोंगवली	१०३४	
	वेळू	६२०				वेळू	६२०	
	हातवे बु ॥	४३३				हातवे बु ॥	४३३	
	खानापूर	७८				खानापूर	७८	
						वांगणी (ता. वेल्हा)	३४८	नव्याने समाविष्ट
एकूण १० गावे			७१३७	एकूण १ गावे	३४८	एकूण ११ गावे	७४८५	

किशोर तवरेज,

उपसंचालक, भूमी अभिलेख,

संलग्न जमाबंदी आयुक्त (नागरी भूमापन), पुणे.

पुणे, २३ फेब्रुवारी २०१८.

वाचा : (१) महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय क्रमांक आस्थापना १०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४.

(२) जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक एस. व्ही. सी. आर. ४३२४/स-४/१९९४, दिनांक २३ सप्टेंबर १९९४.

(३) जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक गावठाण/अधिसूचना/प.नो.८५/२०१६, दिनांक ३ सप्टेंबर २०१६.

(४) उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांचेकडील पत्र क्रमांक न. भू. २/गां. परि.प्र./सांगली/२०१६, दिनांक ५ जून २०१७ व दिनांक ११ जानेवारी २०१८.

### अधिसूचना

क्रमांक गावठाण/अधिसूचना/प. नो. १/६३११/२०१८.— महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक आस्थापना १०९३/प्र. क्र. १९/ल-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९४ अन्वये भूमी अभिलेख विभागाची तालुकास्तरावर पुनर्रचना करणेत आलेली आहे. त्यानुषंगाने या कार्यालयाकडील अधिसूचना क्रमांक एस.व्ही.सी.आर.-४३२४/स-४/१९९४, दिनांक २३ सप्टेंबर १९९४ अन्वये पुणे विभागातील सजांची पुनर्रचना करणेत आली असून, सजांची गावे व मिळकती कायम करणेत आलेल्या आहेत.

उपसंचालक, भूमी अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे यांनी त्यांचेकडील उपरोल्लेखित प्रस्तावामध्ये उपअधीक्षक, भूमी अभिलेख, मिरज यांचे अधिनस्त सजा सांगली ग्रामीणमध्ये मौजे इनामधामणी हे गाव नव्याने समाविष्ट करणेबाबत प्रस्तावित केले आहे.

त्यानुसार सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे सांगली ग्रामीणमध्ये मौजे इनामधामणी हे गाव नव्याने उपअधीक्षक भूमी अभिलेख, मिरजमध्ये समाविष्ट करून त्याचे कार्यक्षेत्रात बदल करणेत येऊन परिरक्षणास घेणेस एतद्वारे मंजूरी देणेत येत आहे.

सदर अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक २० फेब्रुवारी २०१७ पासून होणेची आहे.

### परिशिष्ट

या कार्यालयाकडील क्रमांक गावठाण/अधिसूचना/प.नो. १/२०१८, दिनांक १४ फेब्रुवारी २०१८ चे अधिसूचने सोबतचे परिशिष्ट उपअधीक्षक भूमी अभिलेख, मिरज, सजा सांगली ग्रामीण, जिल्हा सांगलीमधील गावांचा/मिळकतीचा तपशील

जिल्हा सांगली, तालुका मिरज, कार्यालयाचे नाव उपअधीक्षक भूमी अभिलेख, सांगली ग्रामीण

सध्या परिरक्षणासाठी उपलब्ध (पुनर्रचनेपूर्वी)			परिरक्षणास नव्याने घ्यावयाचे गाव			पुनर्रचनेनंतरची स्थिती		शेरा
सजा	गावे	मिळकती	गावे	मिळकती	सजा	गावे	मिळकती	
१	२	३	४	५	६	७	८	९
सांगली	कवठेपिरान	२०७२	इनामधामणी	१०५३	सांगली	कवठेपिरान	२०७२	
ग्रामीण	दुधगाव	२२०९			ग्रामीण	दुधगाव	२२०९	
	कसबे डिग्रज	२०६९				कसबे डिग्रज	२०६९	
	तुंग	५७५				तुंग	५७५	
	अंकली	५८२				अंकली	५८२	
	हरीपूर	६५८				हरीपूर	६५८	
	डिग्रज	८७६				डिग्रज	८७६	
						इनामधामणी	१०५३	नव्याने समाविष्ट
एकूण ७ गावे			९०४१	एकूण १ गावे	१०५३	एकूण ८ गावे	१००९४	

किशोर तवरेज,

उपसंचालक, भूमी अभिलेख,

पुणे, १४ फेब्रुवारी २०१८.

संलग्न जमाबंदी आयुक्त (नागरी भूमापन), पुणे.

उपविभागीय दंडाधिकारी, सोलापूर विभाग क्रमांक १, सोलापूर यांजकडून

जाहीर नोटिस

क्रमांक उविदंसो क्र. १/एमएजी/कावि-२३०३/२०१७.-सर्व लोकांना याद्वारे कळविण्यात येते की, सोबत दर्शविलेल्या परिशिष्टातील व्यक्ती/इसम हे आकस्मितरित्या मयत झाले असून त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या कारणामुळे मयत झालेबाबत संबंधित पोलीस स्टेशन यांनी क्रीमिनल प्रोसिजर कोड, १९७३ चे कलम १७४ प्रमाणे अहवाल सादर केला आहे. तरी सदरच्या मयताच्या वर्गीकरणबाबत कोणाचीही काहीही हरकत अगर तक्रार असल्यास त्यांनी सदरची जाहीर नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग-१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत इकडे लेखी कळवावे, मुदतीत तक्रार अगर हरकत न आल्यास पोलिसांच्या अहवालानुसार अकस्मात मयताचे वर्गीकरण करणेकामी शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ. क्र.	पोलीस स्टेशनचे नाव	अकस्मात मयत क्रमांक	मयताचे नाव	वय वर्षे	गावाचे नाव	मृत्युचा दिनांक	मृत्युचे कारण	एस.आर. क्रमांक	उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा	
									क्रमांक	दिनांक
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१	वैराग पोलीस ठाणे	५१/१६	कु. निशिंगंधा जितेंद्र गरदडे	१८	रा. मु. पो. श्रीपतपिंपरी, तालुका बार्शी.	७-११-१६	विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू.	४/१७	२१३/१७	१४-१-२०१७
२	पांगरी पोलीस ठाणे	४६/१६	सौ. सुमन आदिनाथ ठोंगे	५०	रा. आदर्शनगर, नागणे प्लॉट, बार्शी.	२६-११-१६	पाण्यात बुडून मृत्यू	५/१७	८१/१६	९-१-२०१७
३	सोलापूर तालुका पोलीस ठाणे.	११६/१५	आश्विनी नागेश सातपुते	२१	रा. मु. पो. मार्ली, तालुका उत्तर सोलापूर.	३१-१२-१५	भाजून जखमी झाल्याने मृत्यू	१५/१७	५६३/१७	२५-१-२०१७
४	सोलापूर तालुका पोलीस ठाणे.	५७/१५	मुमताज रमजान शेख	३२	रा. मु. पो. मार्ली, तालुका उत्तर सोलापूर.	८-७-१५	यकृताच्या आजाराने मृत्यू	१६/१७	५६२/१७	२५-१-२०१७
५	वैराग पोलीस ठाणे	६८/१५	सौ. प्रीती विनोद तांबारे	३०	रा. मु. पो. उपळे (डु.), तालुका बार्शी.	११-९-१५	आतड्याला सूज येऊन मृत्यू	२९/१७	८२/१७	९-१-२०१७
६	पांगरी पोलीस ठाणे	५/१७	शोभा अरूण ननवरे	४५	रा. महागाव, तालुका बार्शी.	२७-१-१७	पाण्यात बुडून मृत्यू	३१/१७	५७५/१७	१०-२-२०१७
७	वैराग पोलीस ठाणे	३/१७	शोभा निलकंठ जाधव	२१	रा. तडवळे, तालुका बार्शी, ह.मु. मालगाव, तालुका बार्शी.	१७-१-१७	९५ टक्के भाजून जखमी होऊन मृत्यू.	७५/१७	१४८०/१७	२९-४-२०१७

## अनुसूची-चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
८	वैराग पोलीस ठाणे	७६/१४	सौ. जया सज्जनराव शेंडगे.	४०	रा. तडवळे, तालुका बार्शी.	१७-१२-१४	९५ टक्के भाजून जखमी होऊन मृत्यू.	८२/१७	१६९२/१७	१७-५-२०१७
९	वैराग पोलीस ठाणे	४५/१७	श्रीमती उषा दत्तात्रय इबितवार. सुजाता दत्तात्रय इबितवार	२५ } १० }	रा. चिलगिरी, तालुका नांदेड.	२५-७-१७	पाण्यात बुडून मृत्यू	१३४/१७	२८१४/१७	६-९-२०१७
१०	पांगरी पोलीस ठाणे	२४/१७	धनाजी उत्तम जाधव	२४	रा. चांदणी, तालुका परांडा.	२१-५-१७	टी.बी.च्या आजाराने मृत्यू	१३५/१७	२९६७/१७	२१-९-२०१७
११	पांगरी पोलीस ठाणे	१४/१७	विशाल संपत मुंडे	२७	रा. तांबारी विभाग, लिंबुनिबाग, उस्मानाबाद.	१७-३-१७	हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू.	१३६/१७	२९६६/१७	२१-९-२०१७
१२	बार्शी पोलीस ठाणे	६/१७	अफरोज महंमद पठाण	१४	रा. बेंबळे, तालुका-जिल्हा उस्मानाबाद.	१२-२-१७	इलेक्ट्रिक शॉक बसून मृत्यू	१३७/१७	३०५९/१७	२-१०-२०१७
१३	बार्शी पोलीस ठाणे	२५/१७	रवि राजा व्होनराव	२८	रा. आशा टोंकीजवळ, बार्शी.	११-५-१७	गळफास घेऊन आत्महत्या	१३८/१७	३१३६/१७	१२-१०-२०१७
१४	बार्शी पोलीस ठाणे	३१/१७	अजिंक्य अरविंद देवकर	१७	रा. ताडसोंदणे रोड, सुभाषनगर, बार्शी.	२१-६-१७	गळफास घेऊन मृत्यू	१३९/१७	३१३८/१७	१२-१०-२०१७
१५	बार्शी पोलीस ठाणे	२८/१७	सचिन मारुती माने	३५	रा. येडाई विहीर, सुभाषनगर, बार्शी.	४-६-१७	गळफास घेऊन मृत्यू	१४०/१७	३१३७/१७	१२-१०-२०१७
१६	बार्शी पोलीस ठाणे	४२/१७	भगवान मधुकर उबाळे	३६	रा. बाणेगाव, तालुका पाथरी, जिल्हा परभणी, सध्या नाळे प्लॉट, बार्शी.	२-७-१७	राहत्या घरात अंगावर सॅकेल ओतून घेऊन आत्महत्या.	१४१/२०१७	३२६३/१७	१-११-२०१७
१७	बार्शी पोलीस ठाणे	५०/१७	भार्यश्री गणेश आगलावे	३३	रा. तांदूळवाडी, तालुका बार्शी, हल्ली रा. पाटील प्लॉट, बार्शी.	१०-९-१७	इलेक्ट्रिक शॉक बसून अपघाती मृत्यू.	१४२/१७	३२६४/१७	१-११-२०१७

अनुसूची--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१८	बार्शी पोलीस ठाणे	०३/१७	अनिल अमोल बाराते	२७	रा. सापनाई, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद.	१४-१-१७	कमी रक्तदाब आणि फुफ्फुसातील रक्ताची गुंटाळी व रक्तपेशी कमी झाल्याने मयत.	१४३/१७	३२६२/१७	१-११-२०१७
१९	बार्शी पोलीस ठाणे	४९/१७	संजय बाळासाहेब बारंगुळे	४२	रा. नागोबाचीवाडी, तालुका बार्शी.	७-९-१७	विहिरीतील पाण्यात बुडून व डोकीस मार लागल्याने मयत.	१४४/१७	३२६१/१७	१-११-२०१७
२०	वैराग पोलीस ठाणे	५/१७	तानाजी रामहरी गुंड	३८	रा. लाडोळे, तालुका बार्शी.	२१-१-१७	विषबाधा झाल्याने मृत्यू	१४५/१७	३३१३/१७	६-११-२०१७
२१	वैराग पोलीस ठाणे	२८/१७	एकनाथ ऊर्फ विकास एकनाथ निलाखे.	५८	रा. वैराग, तालुका बार्शी	२४-४-१७	गळफास घेऊन आत्महत्या	१४६/१७	३३५२/१७	१३-११-२०१७
२२	वैराग पोलीस ठाणे	४९/१६	विलास संपत्ती तुपे	५२	रा. वांगरवाडी, तालुका बार्शी.	३-११-१६	डोकीस मार लागून रक्तस्त्राव होऊन मयत.	१४८/१७	३३९०/१७	१४-११-२०१७
२३	वैराग पोलीस ठाणे	६२/१६	शामल संपत नलवडे	६०	रा. उपळाई टोंगे, तालुका बार्शी.	२२-१२-१७	६० टक्के भाजून गंभीर जखमी होऊन मृत्यू.	१४९/१७	३३९१/१७	१४-११-२०१७
२४	बार्शी पोलीस ठाणे	५५/१७	विघ्नेश दिपक मुळे	१ वर्ष ८ महिने.	रा. भोईजे, तालुका बार्शी.	२१-९-१७	डोकीस मार लागून मेंदूत रक्तस्त्राव होऊन मृत्यू.	१५०/१७	३४०५/१७	१५-११-२०१७
२५	बार्शी पोलीस ठाणे	५४/१७	फिरोज जहाँगीर शेख	३२	रा. खाजानगर, गाडेगाव रोड, बार्शी.	२०-९-१७	गळफास घेऊन मृत्यू	१५१/१७	३४०४/१७	१५-११-२०१७
२६	बार्शी पोलीस ठाणे	१५/१७	एक अनोळखी स्त्री	६५	—	४-३-१७	जंतू संसर्ग झाल्यामुळे मृत्यू	१५२/१७	३४०३/१७	१५-११-२०१७
२७	सोलापूर तालुका	५४/१५	फिरोज बंदेनवाज मुजावर	२०	रा. बिस्मिल्लानगर, मुळेगाव, तालुका दक्षिण सोलापूर.	१-७-१५	पाण्यात पडून बुडून मयत	१५३/१७	७३६२/१७	१७-११-२०१७
२८	सोलापूर तालुका	१४/१७	झुंबर दाजी जाधव	७५	रा. गंगेवाडी, तालुका दक्षिण सोलापूर.	२६-२-१७	पाण्यात पडून बुडून मृत्यू	१५५/१७	७३६०/१७	१७-११-२०१७
२९	सोलापूर तालुका	२९/१७	केसरबाई भागवत गायकवाड	६५	रा. कौठाळी, तालुका उत्तर सोलापूर.	१६-४-१७	भाजल्यामुळे सेप्टिक होऊन	१५६/१७	७३५९/१७	१७-११-२०१७

## अनुसूची-चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
३०	सोलापूर तालुका	९/१७	प्रियंका सोपान सकनूर	११	रा. कळगाववाडी, तालुका परमणी, सध्या हिरज, तालुका उत्तर सोलापूर.	२९-१-१७	पाण्यात पडून बुडून मयत	१५७/१७	७३५८/१७	१७-११-२०१७
३१	सोलापूर तालुका	१३०/१६	प्रशांत ज्ञानदेव कांबळे	२५	रा. कारंबा, तालुका उत्तर सोलापूर.	३-१२-१६	स्वतः गळफास घेऊन मयत	१५८/१७	७३५७/१७	१७-११-२०१७
३२	सोलापूर तालुका	५८/१५	राजन कृष्णन नायर	५२	एबी-१०१, बालाजी दर्शन औपसीच उद्यान, चुना रोड, वसई, ठाणे.	१०-७-१५	हृदयविकाराच्या झटक्याने मयत	१५९/१७	७३५६/१७	१७-११-२०१७
३३	बार्शी पोलीस ठाणे	२३/१६	रमेश श्रीरंग सावंत	५५	रा. भोगेवरी चाळ, बार्शी	१-५-१६	हार्ट अटॅक येऊन मृत्यू	१६०/१७	३४८२/१७	२०-११-२०१७
३४	बार्शी पोलीस ठाणे	३३/१७	ऋतुजा शिवशंकर कुंभार	१४	रा. कांदलगाव, विश्वमंगल कार्यालय, बायपास रोड, बार्शी.	२५-६-१७	इलेक्ट्रिक शॉक बसून मृत्यू	१६१/१७	३४८३/१७	२०-११-२०१७
३५	बार्शी पोलीस ठाणे	३७/१७	आशाबाई सुनिल क्षिरसागर	३८	रा. भराडीया प्लॉट, अलिपूर रोड, बार्शी.	२६-७-१७	गळफास घेऊन मृत्यू	१६२/१७	३४८४/१७	२०-११-२०१७
३६	बार्शी पोलीस ठाणे	४७/१७	संदीप ऊर्फ सनी सुर्यकांत सुरवसे.	१८	रा. उपळाई रोड, बार्शी.	२८-८-१७	गळफास घेऊन मृत्यू	१६३/१७	३४८५/१७	२०-११-२०१७
३७	पांगरी पोलीस ठाणे	४६/१६	संतोष रामलिंग घोरपडे	४०	रा. श्रीराम पेठ, पांगरी, तालुका बार्शी.	२४-११-१६	पाण्यात बुडून मृत्यू	१६४/१७	३४०६/१७	१५-११-२०१७
३८	पांगरी पोलीस ठाणे	११/१७	नरहरी माणिक चौधरी	६०	रा. पांगरी, तालुका बार्शी	५-३-१७	गळ्यावर जखम होऊन रक्तस्राव झाल्याने मृत्यू.	१६६/१७	३४०८/१७	१५-११-२०१७
३९	पांगरी पोलीस ठाणे	४१/१६	समशोदीन रसुल शेख	४२	रा. नारी, तालुका बार्शी	८-११-१६	गळफास घेऊन मृत्यू	१६७/१७	३४३२/१७	१६-११-२०१७
४०	पांगरी पोलीस ठाणे	३९/१६	बाळु दासु काळे	६०	रा. भानसगाव, तालुका जि. उस्मानाबाद.	१५-१०-१६	गळफास घेऊन आत्महत्या	१६८/१७	३४३१/१७	१६-११-२०१७



अनुसूची--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
४१	पांगरी पोलीस स्टेशन	३१/१६	सरस्वती सत्यवान काळे	२५	रा. तावडी तालुका बार्शी.	२६-८-१६	काविळ होऊन लिह्वर खराब झाल्याने मृत्यू.	१६९/१७	३४३०/१७	१६-११-२०१७
४२	पांगरी पोलीस स्टेशन	२५/१६	राजनंदिनी कृष्णा वराळे	१६	रा. गोरमाळे, तालुका बार्शी.	१०-७-१६	गळफास घेऊन मृत्यू	१७०/१७	३४२९/१७	१६-११-२०१७
४३	पांगरी पोलीस स्टेशन	१८/१७	सौ. वैशाली उमेश साळुंके	२२	रा. घारी, तालुका बार्शी.	३१-३-१७	रक्तदाबाचा त्रास होऊन मृत्यू	१७१/१७	३३५५/१७	१३-११-२०१७
४४	पांगरी पोलीस स्टेशन	३१/१७	सौ. कल्याना विजय साळुंके	३२	रा. उंबर्गे, तालुका बार्शी.	३-९-१७	तापामुळे काविळ होऊन यकृत व किडनी खराब होऊन मृत्यू.	१७२/१७	३३१४/१७	६-११-२०१७
४५	पांगरी पोलीस स्टेशन	४४/१४	मुकुंद हरिचंद्र काकडे	३०	रा. पांगरी, तालुका बार्शी.	२६-९-१४	डोकीस मार लागून मेंदूस रक्त पुरवठा न झाल्याने मृत्यू.	१७३/१७	३३५३/१७	१३-११-२०१७
४६	पांगरी पोलीस स्टेशन	१६/१७	लक्ष्मी दशरथ जाधव	४०	रा. कारी, तालुका बार्शी.	२८-३-१७	पाण्यात पडून बुडून मृत्यू	१७५/१७	३३९४/१७	१४-११-२०१७
४७	पांगरी पोलीस स्टेशन	५०/१६	विजय मधुकर मोरे	२०	रा. गोरमाळे, तालुका बार्शी.	६-१२-१६	साप चावल्याने मृत्यू	१७६/१७	३३९३/१७	१४-११-२०१७
४८	वैराग पोलीस ठाणे	१५/१७	मुक्ता संतोष पवार	२३	रा. तांदुळवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	१३-२-१७	अतिरक्तस्राव होऊन मृत्यू	१७७/१७	१६७०/१७	१७-५-२०१७
४९	बार्शी पोलीस ठाणे	१५/१६	मनिषा महावीर यमगर	१७	रा. कासारवाडी, तालुका बार्शी.	२-३-१६	९६ टक्के भाजून जखमी होऊन मृत्यू.	१२४/१६	३६४०/१६	१०-११-२०१७
५०	बार्शी पोलीस ठाणे	४४/१६	विजया सतिश जाधव	२८	रा. सोलापूर रोड, बार्शी.	१८-८-१६	९९ टक्के भाजून जखमी होऊन मृत्यू.	१२९/१६	३४४७/१६	२४-१०-२०१७

शिवाजी जगताप,

उपविभागीय दंडाधिकारी,

सोलापूर विभाग क्रमांक १, सोलापूर.

सोलापूर, ४ डिसेंबर २०१७.

## जाहीर नोटिस

क्रमांक मयत समरी/६२२२/२०१७.-उपरोक्त विषयान्वये सादर की, सहायक पोलीस आयुक्त, विभाग १ कार्यालय, सोलापूर शहर विभागातील (१) फौजदार चावडी, (२) जेलरोड, (३) एमआयडीसी, (४) जोडमावी पेट पोलीस ठाणेकडील क्रीमिनल प्रोसिजर कोड, कलम १७४ खाली अकस्मात मयतबाबतची जाहीर नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे.

## परिशिष्ट

अ. क्र.	पोलीस स्टेशनचे नाव	अकस्मात मयत क्रमांक	मयताचे नाव	वय वर्षे	अकस्मात मयताचा पत्ता	मृत्यूचा दिनांक	मृत्यूचे कारण	एस.आर. क्रमांक	उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा जावक क्रमांक व दिनांक
१	२	३	४	५	६	७	८	९	१० ११
१	एमआयडीसी	२१/१७	नागेश ऊर्फ नागनाथ रमेश वाघमारे.	२३	गोंधळे वस्ती, न्यू शिवाजीनगर, सोलापूर.	९-३-१६	फुफ्फुस व मेंदुला सूज येऊन मयत	२५३	४०४८/१७ ८-७-२०१७
२	जेलरोड	३५/१७	अय्युब चौदसाब शेख	४०	बेगमपेट, इकबाल मैदानासमोर, सोलापूर.	११-६-१७	हृदयविकाराने मयत	२५४	२६२२/१७ १०-७-२०१७
३	एमआयडीसी	६१/१६	दत्तात्रय अद्यापा भंडारी	६०	१७, सिद्धेश्वरनगर, एमआयडीसी, सोलापूर.	२७-५-१६	विषारी औषध पिऊन आत्महत्या	२५५	४०८३/१७ १०-७-२०१७
४	एमआयडीसी	३७/१७	गंगाधर संगप्पा मणुरे	६१	स्वागतनगरजवळ, धनलक्ष्मीनगर, सोलापूर.	११-५-१७	गळफास घेऊन आत्महत्या	२५६	३७८३/१७ २२-६-२०१७
५	फौजदार चावडी	४२/१७	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत.	५५	पत्ता नाही	१९-५-१७	न्यूमोनियाच्या आजाराने मयत	२५७	४८५८/१७ ९-७-२०१७
६	एमआयडीसी	५०/१७	गुलाब रस्तुम शेख	६०	कोंडानगर, अ.कोट रोड, सोलापूर.	१९-६-१७	न्यूमोनियाच्या आजाराने मयत	२५८	४०९९/१७ ११-७-२०१७
७	एमआयडीसी	२३/१६	सौदागर दामोदर आखाडे	७५	शिवगंगानगर, कुमठा नाका, सोलापूर.	१२-३-१६	रोगर नावाचे विषारी औषध पिऊन आत्महत्या.	२५९	४०९५/१७ ११-७-२०१७
८	फौजदार चावडी	१००/१६	दिपाली सम्राट राजत	२५	देशमुख-पाटील वस्ती, सोलापूर.	२५-८-१६	इलेक्ट्रिक शॉक लागल्याने मयत	२६०	४८३२/१७ १०-७-२०१७

अनुसूची-चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
९	फौजदार चावडी	१३६/१६	सुनिल बाळू मोरे	३३	सिद्धेश्वर पेठ, सोलापूर	१८-११-१६	न्यूमोनियाच्या आजाराने मयत	२६१	४८७७/१७	१०-७-२०१७
१०	फौजदार चावडी	१२९/१६	शहीदा शेख	८०	लक्ष्मीनगर, बाळे सोलापूर.	२८-१०-१६	हृदयाच्या व फुफ्फुसाच्या आजाराने मयत.	२६२	४९७१/१७	१३-७-२०१७
११	जेलरोड	३/१६	शंकर बाबुराव वाघमारे	५५	घर नंबर १०६, स्वतंत्र्य सैनिकनगर, सोलापूर.	२-१-१६	गळफास घेऊन मयत	२६३	२६९३/१७	१३-७-२०१७
१२	फौजदार चावडी	११५/१६	बसवराज मरथ्या कोडगी	४५	शितलपुरी बलदेवबाग, जिल्हा जबलपूर, मध्य प्रदेश.	२२-९-१६	टी.बी.च्या आजाराने मयत	२६४	५०६१/१७	१८-७-२०१७
१३	फौजदार चावडी	३९/१७	नवनाथ महादेव पवार	७०	घर नं. ८७, हब्बू वस्ती, सोलापूर.	१६-५-१७	गळफास घेऊन आत्महत्या	२६५	५१४४/१७	२०-७-२०१७
१४	जेलरोड	३३/१७	शोभा अंकुश भडंगे	२५	मु. पो. नागणेवाडी, तालुका मंगळवेढा, सोलापूर.	३-६-१७	न्यूमोनिया व किडनीच्या आजाराने मयत.	२६६	२८२८/१७	१६-७-२०१७
१५	एमआयडीसी	४८/१७	नजीरागनी नदाफ	५०	७६, सुशीलनगर, कोटानगर, सोलापूर.	१६-६-१७	पाण्यात बुडून मयत	२६७	४२३०/१७	२१-७-२०१७
१६	एमआयडीसी	४६/१७	अंबादास नामदेव आडम	५५	१६८, बी गुप, जुना विडी घरकुल.	१३-६-१७	स्वतः अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या.	२६८	४२२९/१७	२१-७-२०१७
१७	एमआयडीसी	५२/१७	वैशाली वसंत भवरे	१	शोभादेवीनगर, स्वागतनगर, सोलापूर.	२४-६-१७	न्यूमोनिया होऊन मयत	२६९	४२०८/१७	२०-७-२०१७
१८	जोडमावी पेठ	६७/१४	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत.	६५	पत्ता नाही	२९-११-१४	हृदयविकाराच्या झटक्याने मयत	२७०	३३५४/१७	२५-५-२०१७
१९	एमआयडीसी	३९/१७	धनाजी नेताजी कोळी	३५	संगमेश्वरनगर, देवीमंदिराजवळ, सोलापूर.	२८-५-१७	फुफ्फुसात रक्तस्राव होऊन मयत	२७१	४३६५/१७	२७-७-२०१७

## अनुसूची-चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
२०	एमआयडीसी	४३/१७	अंबादास साईबाबा अक्कल	३७	निलमनगर, भाग ४, सोलापूर.	८-६-१७	डोकीस मार लागून मयत	२७३	४३९७/१७	२८-७-२०१७
२१	एमआयडीसी	२/१७	अप्पाराव पंडीत बिराजदार	६०	शंकरनगर, होटगी रोड, सोलापूर.	११-१-१७	फुफुसाचे जंतूसंसर्ग होऊन मयत	२७४	४२७५/१७	२४-७-२०१७
२२	एमआयडीसी	४/१७	कुमारी खुशी	१२	अंबिकानगर, निलमनगर, सोलापूर.	१५-१-१७	फुफुसाच्या आजाराने मयत	२७५	४२७४/१७	२४-७-२०१७
२३	एमआयडीसी	४०/१७	कुमारी पुजा नायडू	१६	अंबिकानगर, निलमनगर, सोलापूर	३-६-१७	टी.बी.च्या आजाराने मयत	२७६	४२७३/१७	२४-७-२०१७
२४	एमआयडीसी	९२/१६	अमन महीबुब सय्यद	४	सिद्धेश्वरनगर, नई जिंदगी, सोलापूर.	१६-७-१६	अन्नलिकेत जंतूसंसर्ग होऊन मयत	२७७	४२७२/१७	२४-७-२०१७
२५	एमआयडीसी	९/१७	मल्लेशाम रामय्या चिटमील	६०	निलमनगर, भाग १, सोलापूर.	२८-१-१७	विहिरीतील पाण्यात उडी मारून आत्महत्या.	२७८	४२७१/१७	२४-७-२०१७
२६	एमआयडीसी	५१/१७	कैलास रुषीकेश कसबे	३०	२/८, गोकुळनगर, सोलापूर.	२२-७-१७	लिह्वर खराब होऊन मयत	२७९	४३८२/१७	२७-७-२०१७
२७	फौजदार चावडी	३७/१७	सोमशंकर विठ्ठल शेटी	५५	उत्तर कसबा, चौपाड, सोलापूर.	१३-५-१७	डोकीस मार लागून मयत	२८१	५९८२/१७	२८-७-२०१७
२८	जेलरोड	२२/१७	मल्लीकार्जून पोशट्टी पोटाबत्ती.	४५	६३, स्वातंत्र्य सैनिकनगर, सोलापूर.	१९-४-१७	मेंदू, फुफुस व हृदयाला सूज येऊन मयत.	२८२	३०७५/१७	२८-७-२०१७
२९	जेलरोड	१३/१७	यल्लव्वा दिगंबर बतुल	५५	गोदुताई कुमारी, विडी घरकुल, सोलापूर.	१४-३-१७	हृदयविकाराच्या झटक्याने मयत	२८३	३१०४/१७	२९-७-२०१७
३०	एमआयडीसी	५३/१७	कुलसुमबी हुसेनसाब शेख	५५	शिवगंगानगर, भाग ३, सोलापूर.	२४-६-१७	भाजून मयत	२८४	४४६६/१७	३१-७-२०१७
३१	एमआयडीसी	७६/१६	सौ. शरणव्वा शांतापा रेवुरे	३	विनायकनगर, एमआयडीसी, सोलापूर.	३-८-१६	मेंदूला सूज आल्याने मयत	२८५	४४३६/१७	२९-७-२०१७

अनुसूची-चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
३२	फौजदार चावडी	७३/१६	यतिनकुमार सत्यनारायण ईनशान.	३८	हारतेली मंदिराजवळ, कुमारपुरे, नागपूर.	३-७-१६	हृदयविकाराने मयत	२८६	६१४४/१७	२-८-२०१७
३३	एमआयडीसी	३५/१७	पुष्पागंधन निलकंधन	६२	सेक्टर नंबर ८, खंदा कॉलनी, नवी मुंबई.	८-५-१७	हृदयविकाराच्या झटक्याने मयत	२८८	४७३१/१७	८-८-२०१७
३४	फौजदार चावडी	४९/१७	मोजेस नथानिआन जाधव	५१	१०४१, लिमयेवाडी, सोलापूर.	४-७-१७	फुफुसाला न्यूमोनिया होऊन मयत.	२८९	६२८८/१७	८-८-२०१७
३५	एमआयडीसी	९६/१६	सौ. फरजाना चौदबाशा हादीमनी.	३५	नवीन अंबिकानगर, सोलापूर.	३-१०-१६	विषारी ओषध पिऊन आत्महत्या	२९०	४७३२/१७	८-८-२०१७
३६	फौजदार चावडी	११४/१६	उज्वला प्रकाश जगताप	२७	जयमल्हार चौक, बुधवार पेठ, सोलापूर.	१९-९-१६	किडनी व फुफुसाच्या आजाराने मयत.	२९१	६३५८/१७	११-८-२०१७
३७	फौजदार चावडी	३३/१७	विकास महादेव देवकुळे	३२	जयमल्हार चौक, बुधवार पेठ, सोलापूर.	३०-४-१७	गळफास घेऊन आत्महत्या	२९२	६३५९/१७	११-८-२०१७
३८	जेलरोड	३४/१७	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत.	३२	पत्ता नाही	६-६-१७	फुफुसाला टी.बी. झाल्याने मयत	२९३	३३७४/१७	१४-८-२०१७
३९	जेलरोड	२५/१७	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत.	६५	पत्ता नाही	२७-४-१७	फुफुसाला टी.बी. झाल्याने मयत	२९४	३३७३/१७	१४-८-२०१७
४०	जेलरोड	३३/१६	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत.	५५	पत्ता नाही	५-८-१६	फुफुसाच्या आजाराने मयत	२९५	३३७२/१७	१४-८-२०१७
४१	जोडभावी पेठ	३४/१७	गिरधारीलाल गोपालदार भुतडा.	६७	तुळशीनिकेतन, तुळजापूर वेस, सोलापूर.	९-६-१७	मानेला व मणक्याला मार लागल्याने मयत.	२९६	३६९७/१७	१६-८-२०१७
४२	जेलरोड	२६/१६	दिलीप गोपीनाथ दंतकाळे	५६	तेलंगी पाच्छा पेठ, सोलापूर.	१०-७-१६	लिह्वर खराब होऊन मयत	२९७	३४०५/१७	१७-८-२०१७
४३	फौजदार चावडी	५०/१७	हिराकांत श्रीकांत मिह्ना	४३	बी ग्रुप, विडी घरकूल, सोलापूर.	१३-७-१७	डोकीस मार लागून मयत	२९८	६५४८/१७	१९-८-२०१७

## अनुसूची-चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
४४	एमआयडीसी	५४/१७	नारायण दत्तात्रय इंगे	६३	१०७, चाकोतेनगर, सोलापूर.	१-७-१७	डोकीस मार लागून मयत	२९९	४७७१/१७	११-८-२०१७
४५	जेलरोड	१९/१६	संगिता बालकृष्ण गुत्तीकोंडा.	२८	१४१३, दाजी पेठ, सोलापूर.	३-५-१६	न्यूमोनियाच्या आजाराने मयत	३००	३६४४/१७	२६-८-२०१७
४६	जेलरोड	१५/१६	जगदिश विरशम विडणा	३४	गोदुताई कुंमारी, विडी घरकूल, सोलापूर.	२-५-१६	विषारी औषध पिऊन आत्महत्या	३०१	३६४५/१७	२६-८-२०१७
४७	एमआयडीसी	२०/१७	मिनाक्षी सिद्रमय्या हिरेमठ	२१	प्लॉट नं. ३१ कलावतीनगर, सोलापूर.	११-३-१७	गळफास घेऊन आत्महत्या	३०२	५०४८/१७	२८-८-२०१७
४८	एमआयडीसी	५९/१७	नेहजबीन करीम तांबोळी	२१	लक्ष्मीनगर नई जिंदगी, सोलापूर.	१४-७-१७	हृदयाच्या आजाराने रक्ताच्या गाठी झाल्याने मयत.	३०३	५०९५/१७	३०-८-२०१७
४९	एमआयडीसी	१८/१६	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत.	५५	पत्ता नाही	१-३-१६	हृदयाच्या आजाराने मयत	३०४	५०९८/१७	३०-८-२०१७
५०	एमआयडीसी	६४/१७	माया	५०	अंबिकानगर, कुमठा नाका, सोलापूर.	२२-७-१७	टी.बी.च्या आजाराने व लिक्वर खराब होऊन मयत.	३०५	५०९७/१७	३०-८-२०१७
५१	एमआयडीसी	४९/१७	ओंकार अंबादास दुध्याल	१ वर्ष	कुमारस्वामीनगर, बनशंकरीनगर, सोलापूर.	१९-६-१७	मेंदूज्वर व न्यूमोनिया होऊन मयत.	३०६	५०९६/१७	३०-८-२०१७
५२	जोडमावी पेठ	३५/१७	भारत रामचंद्र गायकवाड	५१	मुकुंदनगर, न्यू बुधवार पेठ, सोलापूर.	२४-६-१७	टी.बी.च्या आजाराने मयत	३०७	३९४१/१७	१६-८-२०१७
५३	जोडमावी पेठ	३२/१७	अंबुबाई रामचंद्र भोसले	६०	महालक्ष्मी झोपडपट्टी भवानी पेठ, सोलापूर.	४-६-१७	भाजून जखमी होऊन मयत	३०८	३९४०/१७	१६-८-२०१७
५४	जोडमावी पेठ	३१/१७	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत.	६०	पत्ता नाही	३१-५-१७	न्यूमोनियाच्या आजाराने मयत	३०९	३९३९/१७	१६-८-२०१७
५५	जेलरोड	३९/११	सौ. अकिला रफीक शेख	२३	रंगराजनगर, विडी घरकूल, सोलापूर.	१६-६-११	बाळंतपणानंतर अतिरक्तस्रावाने मेंदू व हृदयाला रक्तपुरवठा कमी होऊन मयत.	३१०	३८१४/१७	३१-८-२०१७

अनुसूची--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
५६	फौजदार चावडी	५६/१७	बाळु बाबुराव शिंदे	६५	निराळे वस्ती, चिंचनगर, सोलापूर.	२५-७-१७	न्यूमोनियाच्या आजाराने मयत	३११	६९०४/१७	६-९-२०१७
५७	फौजदार चावडी	४७/१७	शंकर अतिराम चौधरी	२६	नेपाळ, सध्या भैर्या चौक, सोलापूर.	२४-६-१७	meningitis	३१२	६९०५/१७	६-९-२०१७
५८	जेलरोड	१७/१५	जावीद अब्दुल लतीफ सय्यद.	३८	राहुल गांधी झोपडपट्टी, सोलापूर.	३-५-१५	गळफास घेऊन मयत	३१४	३८४९/१७	३१-८-२०१७
५९	जेलरोड	२८/१५	सत्यनारायण नागनाथ वल्लभदेशी.	५५	अरफातनगर, एमआयडीसी, सोलापूर.	१३-६-१५	NATURAL CAUSES RULED OUT.	३१५	३८१८/१७	४-९-२०१७
६०	एमआयडीसी	९६/१५	हसीना जावेद नदाफ	४६	साईनगर, अ.कोट रोड, सोलापूर.	११-८-१५	किडनी व शुगरच्या आजाराने मयत.	३१६	५१६१/१७	३-९-२०१७
६१	एमआयडीसी	५७/१७	चंद्रभागा दिवानजी फुलमाळी.	५५	अविनाशनगर, एमआयडीसी.	१०-७-१७	गळफास घेऊन आत्महत्या	३१७	५३९९/१७	११-९-२०१७
६२	जेलरोड	३८/१६	एक अनोळखी स्त्री	३५	पत्ता नाही	१-१०-१६	फुफ्फुसाच्या आजाराने मयत	३१८	३९१८/१७	१२-९-२०१७
६३	फौजदार चावडी	५३/१५	महंमद कासीम अब्दुल्ला शेख.	८०	शिवगंगानगर भाग १, सोलापूर.	१३-६-१५	due to gross decomposition.	३१९	८०८६/१७	१५-९-२०१७
६४	जेलरोड	४५/१७	मौलाली दादनसाब शेख	७४	न्यू पाच्छा पेट, सोलापूर.	१७-८-१७	हृदयाच्या आजाराने मयत	३२०	३९३१/१७	१४-९-२०१७
६५	एमआयडीसी	६६/१६	ललीता श्रीनिवास दोमल	३०	विनायकनगर, एमआयडीसी, सोलापूर.	२८-६-१६	टी.बी.च्या आजाराने मयत	३२१	४९६४/१७	१६-९-२०१७
६६	एमआयडीसी	७६/१७	नागनाथ यामाद्री कुरापटी.	५७	ई ग्रुप, जुना विडी घरकूल, सोलापूर.	२४-८-१७	हृदयविकाराने मयत	३२२	५४४७/१७	१४-९-२०१७
६७	एमआयडीसी	६५/१७	कृष्णहरी पुंडलिक गाजुल	६१	डी ग्रुप, जुना विडी घरकूल, सोलापूर.	२३-७-१७	पाण्यात बुडून मयत	३२३	५३९०/१७	१४-९-२०१७
६८	जेलरोड	१०/१६	एक अनोळखी पुरुष	३५	नमूद नाही	१४-४-१६	मेंदू, फुफ्फुसाला सूज येऊन मयत	३२४	४०१२/१७	१४-९-२०१७

## अनुसूची-चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
६९	जेलरोड	४४/१७	रोहित कालिदास कांबळे	२३	भुई गल्ली, शुक्रवार पेठ, सोलापूर.	१०-८-१७	लिह्हर खराब होऊन व न्यूमोनियाच्या आजाराने मयत.	३२५	३९८३/१७	१८-९-२०१७
७०	एमआयडीसी	६९/१७	कुमारी रोशनी	१६	अंबिकानगर, मतीमंद मुलांचे बालगृह, सोलापूर.	१६-८-१७	जंतुसंसर्गामुळे मयत	३२६	५५३४/१७	१९-९-२०१७
७१	एमआयडीसी	६७/१७	विशाल दिपक डांगे	३२	कोयनानगर, देगाव रोड, सोलापूर.	२७-७-१७	Head Injury	३२७	५५२७/१७	१९-९-२०१७
७२	एमआयडीसी	७४/१७	विजयकुमार गणपत वांझरे	५४	दक्षीतनगर, ताई चौक, सोलापूर.	२०-८-१७	हृदयविकाराने मयत	३२८	५५३५/१७	१९-९-२०१७
७३	एमआयडीसी	७१/१७	सुलतान पिरसाब गुलबर्गा	५५	चंद्रकलानगर, नई जिंदगी, सोलापूर.	१८-८-१७	लिह्हर खराब होऊन मयत	३२९	५६६४/१७	२५-९-२०१७
७४	एमआयडीसी	६८/१७	आनंद हरिदास नल्ला	३४	रविंद्रनगर, मजरेवाडी, सोलापूर.	१३-८-१७	गळफास घेऊन मयत	३३०	५६६३/१७	२५-९-२०१७
७५	जोडभावी पेठ	१९/१७	भाग्यश्री हिरालाल बोराले	१५	८१, भवानी पेठ, सोलापूर.	१५-४-१७	भाजून मयत	३३१	४५९५/१७	२-१०-२०१७
७६	जोडभावी पेठ	४४/१७	रत्नाबाई शेटप्पा बिराजदार	३५	पूर्व मंगळवार पेठ, सोलापूर.	१६-८-१७	गळफास घेऊन मयत	३३२	४५९६/१७	२-१०-२०१७
७७	जोडभावी पेठ	३८/१७	अब्दुल मस्जीद अ.जब्बार तांबोळी.	२९	६५, मंगळवार पेठ, सोलापूर.	११-७-१७	न्यूमोनिया होऊन मयत	३३३	४५९४/१७	२-१०-२०१७
७८	जेलरोड	३०/१७	गिरिष भिमाशंकर वाली	३०	कारकल टाकळी, तालुका इंडी, जिल्हा विजापूर.	५-५-१७	हृदयाच्या आजाराने मयत	३३५	४०६४/१७	२३-९-२०१७
७९	जेलरोड	३८/१५	रुपाली व्यंकटेश बोगा	४०	गॅलक्सी ऑपार्टमेंट, न्यू पाच्छा पेठ, सोलापूर.	३-८-१५	गळफास घेऊन मयत	३३६	४१८०/१७	३-१०-२०१७
८०	फौजदार चावडी	१३९/१६	शिवाजी अप्पाराव भगरे	५५	संतोषनगर, बाळे	३०-११-१६	डोकीस मार लागून मयत	३३७	८७५४/१७	३०-९-२०१७



अनुसूची--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
८१	फौजदार चावडी	४६/१७	अनोळखी जातीचे प्रेत	६५	पत्ता नाही	१६-६-१७	SEPTICEMIA IN CASE OF ULCER OVER LEFT SUBMANDIBULAR REGION.	३३८	८२७८/१७	२०-९-२०१७
८२	फौजदार चावडी	३२/१७	सुरज अनिल लामकाने	१४	यशवंतनगर, बाळे सोलापूर.	२४-४-१७	गळफास घेऊन आत्महत्या	३३९	८२७९/१७	२०-९-२०१७
८३	एमआयडीसी	५६/१७	महेबुब हसन डोंगरी	३५	३९२, जुना विडी घरकूल, सोलापूर.	६-७-१७	इलेक्ट्रिक तारेला स्वतः हात लावून आत्महत्या.	३४०	६००२/१७	१३-१०-२०१७
८४	एमआयडीसी	८८/१७	जाकीर म.हुसेन शेख	३५	सिद्धेश्वरनगर, नई जिंदगी, एमआयडीसी, सोलापूर.	१३-९-१७	गळफास घेऊन मयत	३४१	५९८५/१७	१२-१०-२०१७
८५	एमआयडीसी	७९/१७	चंद्रकांत सुधाकर पोतदार	३०	संगमेश्वरनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर.	३०-८-१७	हृदयाचा संसर्ग व मेंदूज्वर होऊन मयत.	३४२	६०७८/१७	२०-१०-२०१७
८६	एमआयडीसी	६०/१६	स्नेहा अर्जुन शिंदे	२२	सेटलमेंट फ्री कॉलनी, सोलापूर.	१४-६-१६	पिवळ्या रंगाचे औषध पिऊन आत्महत्या.	३४३	६१२२/१७	२३-१०-२०१७
८७	एमआयडीसी	८०/१७	सौ. प्रदाम नागनाथ सपार.	४२	४१०-बी, जुना विडी घरकूल, सोलापूर.	३१-८-१७	स्वतः अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या.	३४४	६१०४/१७	२३-१०-२०१७
८८	एमआयडीसी	८७/१७	अभिषेक नागनाथ कोकाटे	२०	संगमेश्वरनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर.	१२-९-१७	गळफास घेऊन मयत	३४५	५९३७/१७	१०-१०-२०१७
८९	एमआयडीसी	८५/१७	शंकर यल्लप्पा संगड	१८	१६७, सिद्धेश्वरनगर, सोलापूर.	८-९-१७	गळफास घेऊन मयत	३४६	५९७२/१७	१२-१०-२०१७
९०	एमआयडीसी	७३/१७	सोनाबा राजाभाऊ मलकुनार्ईक.	५०	गवळी वस्ती, सोलापूर	१९-८-१७	फुफुसाच्या आजाराने मयत	३४७	६६६७/१७	१९-१०-२०१७

## अनुसूची-चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
९१	एमआयडीसी	३४/१६	जान्हवी सुनिल जाधव	२१	१३८, जय बजरंगनगर मजरेवाडी, सोलापूर.	३-४-१६	septicaemia with disseminated intravascular.	३४८	६०८८/१७	२०-१०-२०१७
९२	जेलरोड	४६/१७	रामसेवक राजाराम चौहान	३७	सिताराम, जिल्हा गोंड, राज्य उत्तर प्रदेश.	३१-८-१७	हृदयाच्या आजाराने मयत	३४९	४३५९/१७	१४-१०-२०१७
९३	जेलरोड	५/१५	जहीराबी ईस्माईल शेख	६५	१२३, साखरपेठ, सोलापूर.	३१-१-१५	Coronary artery disease	३५०	४५०१/१७	२८-१०-२०१७
९४	जेलरोड	५/१७	सिकंदर अय्युब हत्तुरे	३३	बेगमपेठ, सोलापूर	२-२-१७	गळफास घेऊन मयत	३५१	४४६२/१७	२६-१०-२०१७
९५	एमआयडीसी	६१/१७	मल्लीनाथ गुरबसप्पा गोबुर.	४५	८५, स्वातंत्र्य सैनिकनगर, सोलापूर.	१४-७-१७	हृदयविकाराच्या झटक्याने मयत	३५२	५७७५/१७	२-१०-२०१७
९६	एमआयडीसी	७२/१७	सुभद्राबाई व्यंकटप्पा जन्नु	७०	२६, आदर्शनगर, सोलापूर.	१८-८-१७	हृदयविकाराच्या झटक्याने मयत	३५३	५८२८/१७	४-१०-२०१७
९७	जोडमावी पेठ	३९/१७	महेश श्रीशैल हदरे	२२	१३८, जवाहरनगर, शेळगी.	३०-७-१७	गळफास घेऊन मयत	३५४	५०१३/१७	३१-१०-२०१७
९८	एमआयडीसी	१६/१७	एक अनोळखी पुरुष	६०	पत्ता नाही	२८-३-१७	न्यूमोनिया होऊन मयत	३५५	४५५०/१७	३१-१०-२०१७
९९	जेलरोड	५/१७	शाहरुख शाकिर कुरेशी	२२	शुक्रवार पेठ, सोलापूर	२९-१-१७	गळफास घेऊन मयत	३५६	४६०१/१७	३-११-२०१७
१००	एमआयडीसी	१००/१७	गणेश भिमाशंकर घोडके	२८	३७४, कलावतीनगर, सोलापूर.	२१-१०-१७	गळफास घेऊन मयत	३५८	६२९०/१७	४-११-२०१७
१०१	एमआयडीसी	४१/१७	अंबादास नागेश काकी	३२	विष्णूनगर, मजरेवाडी, सोलापूर.	३-६-१७	पाण्यात बुडून मयत	३५९	६२७१/१७	२-११-२०१७
१०२	फौजदार चावडी	५५/१७	योगेश चंद्राम बनसोडे	२६	मडकी वस्ती, सोलापूर	२२-७-१७	हृदयविकाराच्या झटक्याने मयत	३६०	९९६६/१७	१०-११-२०१७
१०३	जेलरोड	४८/१७	मुरलीधर श्रीनिवास शेंगुर	२२	३४/३/१६, न्यू पाच्छा पेठ, सोलापूर.	१६-९-१७	गळफास घेऊन मयत	३६१	४७४२/१७	१५-११-२०१७
१०४	जेलरोड	४७/१४	एक अनोळखी स्त्री	४५	पत्ता नाही	२५-१०-१४	जुनाट आजाराने मयत	३६२	४७४३/१७	१५-११-२०१७

अनुसूची-चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१०५	एमआयडीसी	७५/१७	लक्ष्मण पांडुरंग आरकेल	४३	१२/१९, जुना विडी घरकूल, सोलापूर.	२४-८-१७	स्वतः अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या.	३६३	६१६४/१७	२८-१०-२०१७
१०६	एमआयडीसी	६९/१७	सोनाबाई लक्ष्मण चौधरी	४५	कुमठा नाका, सोलापूर	१६-९-१७	न्यूमोनिया होऊन मयत	३६५	६४३०/१७	११-११-२०१७
१०७	एमआयडीसी	९१/१७	समीर म. शफी शेख	३८	शोभादेवीनगर, मजसेवाडीनगर, सोलापूर.	२५-९-१७	विहिरीतील पाण्यात पडून	३६६	६४२९/१७	११-११-२०१७
१०८	एमआयडीसी	९३/१७	कुमार सिद्राम कुसमा	३५	निलमनगर, सोलापूर	२७-९-१७	गळफास घेऊन मयत	३६७	६४२८/१७	११-११-२०१७
१०९	एमआयडीसी	९९/१७	संतोष जयहिंद खलाटे	२४	भारतनगर, सोलापूर	१५-१०-१७	गळफास घेऊन मयत	३६९	६५०७/१७	१५-११-२०१७
११०	एमआयडीसी	९५/१७	निलकंठ परमेशवर धनशेही	२७	अभिषेकनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर.	५-१०-१७	गळफास घेऊन मयत	३७१	६४७८/१७	१४-११-२०१७
१११	एमआयडीसी	९४/१७	विरमद्री सिद्धलिंग स्वामी	३७	रमणनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर.	४/१०/१७	गळफास घेऊन मयत	३७२	६४७७/१७	१४-११-२०१७
११२	एमआयडीसी	७७/१७	विलास बाबु श्रीराम	४२	विडी घरकूल, सोलापूर.	२८-८-१७	न्यूमोनिया होऊन मयत	३७३	६४७६/१७	१४-११-२०१७
११३	जोडभावी पेट	७/१५	रोहन रामदास वेर्णेकर	३०	३०७, होमकरनगर, सोलापूर.	१६-२-१५	फुफुसाला इन्फेक्शन होऊन मयत.	३७५	५२०६/१७	११-११-२०१७
११४	जेलरोड	५९/१७	भरत श्रीहरी बोल्ली	२३	न्यू पाट्या पेठ, सोलापूर.	२३-१०-१७	गळफास घेऊन मयत	३७६	४८३९/१७	२०-११-२०१७
११५	जोडभावी पेट	५३/१७	सुनील सुमदा कांबळे	३५	२२६, रमाबाई आंबेडकरनगर, सोलापूर.	१५-१०-१७	गळफास घेऊन मयत	३७७	५४८६/१७	२७-११-२०१७
११६	जोडभावी पेट	५२/१७	भालचंद्र अंबादास शिवशरण.	५२	मुकुंदनगर, भवानी पेठ, सोलापूर.	६-१०-१७	न्यूमोनिया होऊन मयत	३७८	५४८५/१७	२७-११-२०१७

## अनुसूची-चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
११७	एमआयडीसी	८६/१७	नागेश दत्तात्रय टोणपे	४२	वेणुगोपाळनगर, कुमठा नाका, सोलापूर.	१०-९-१७	गळफास घेऊन मयत	३७९	६०९३/१७	२१-१०-२०१७
११८	जोडमावी पेठ	५०/१७	सुभाष रामचंद्र घाडगे	४५	शेळगी, सोलापूर	२८-९-१७	INTRA CRANIAL HEMORRHAGE.	३८०	५५७२/१७	४-१२-२०१७
११९	जोडमावी पेठ	४६/१७	नामदेव शिवाजी राजगुरु	६२	न्यू बुधवार पेठ, सोलापूर.	२६-८-१७	हृदयविकाराने मयत	३८१	५५६८/१७	४-१२-२०१७
१२०	जोडमावी पेठ	६६/१७	परमवीर ऊर्फ प्रमोद प्रकाश सावंत.	२७	सम्राट चौक, सोलापूर	१३-११-१७	गळफास घेऊन मयत	३८२	५५६७/१७	४-१२-२०१७
१२१	जोडमावी पेठ	२४/१७	मोहन शिवराम सब्बन	४३	घोगडे वस्ती, सोलापूर	२४-४-१७	फुफ्फुसाच्या आजाराने मयत	३८३	५५६६/१७	४-१२-२०१७
१२२	जोडमावी पेठ	४२/१७	तय्यब महीबुब काझी	१८	मसरेवस्ती, न्यू बुधवार पेठ, सोलापूर.	१४-८-१७	गळफास घेऊन मयत	३८४	५५७०/१७	४-१२-२०१७
१२३	जोडमावी पेठ	६१/१७	तुकाराम उमाजी कांबळे	५५	न्यू बुधवार पेठ, सोलापूर.	२८-१०-१७	हृदयविकाराच्या झटक्याने मयत	३८५	५५६९/१७	४-१२-२०१७
१२४	जोडमावी पेठ	५१/१७	शांताबाई अन्याबा कबाडे	६०	तुळजापूर वेस, भवानी पेठ, सोलापूर.	२-१०-१७	न्यूमोनिया होऊन मयत	३८६	५५३९/१७	४-१२-२०१७
१२५	जोडमावी पेठ	१८/१७	अशोक विश्वनाथ कसबे	५०	न्यू बुधवार पेठ, सोलापूर.	१२-४-१७	हृदयविकाराच्या झटक्याने मयत	३८७	५५७५/१७	४-१२-२०१७
१२६	जोडमावी पेठ	४३/१७	विजय बजरंग वाघमारे	४०	हनुमाननगर, सोलापूर	१५-८-१७	पाण्यात बुडून मयत	३८८	५५७१/१७	४-१२-२०१७
१२७	एमआयडीसी	९८/१७	एक अनोळखी पुरुष	५५	पत्ता नाही	१५-१०-१७	INTRA CRANIAL HEMORRHAGE.	३८९	६५८५/१७	२०-११-२०१७
१२८	एमआयडीसी	१०३/१७	अंबादास सिद्राम रोहीटे	६०	रविंद्रनगर, गवळी वस्ती, सोलापूर.	५-११-१७	डोक्यात रक्तस्राव होऊन मयत	३९०	७०५६/१७	१-१२-२०१७
१२९	जोडमावी पेठ	४९/१७	एक अनोळखी पुरुष	४०	पत्ता नाही	२४-९-१७	न्यूमोनिया होऊन मयत	३९१	५६००/१७	५-१२-२०१७

अनुसूची--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१३०	जेलरोड	३/१४	सौ. समीना महीबुब बागवान.	२०	गणेशनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर.	७-१-१४	with intracranial naomorrhage along with pneumonia.	३९४	५२०४/१७	७-१२-२०१७
१३१	फौजदार चावडी	५२/१७	भिमराव विश्वनाथ उबाळे	६५	अभिमानश्री, अरविंद धामजवळ, सोलापूर.	१७-७-१७	न्यूमोनिया होऊन मयत	३९५	१२२०२/१७	४-१२-२०१७
१३२	जेलरोड	८/१४	तुळजम्मा रामय्या आलम	४७	कुंबीकोरवी वस्ती, सोलापूर.	२७-२-१४	उवा मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या.	३९६	५४१५/१७	१६-१२-२०१७
१३३	फौजदार चावडी	७३/१७	अनिल दत्तात्रय चौडे	५८	३३६, जुनी मिल चाळ, मु. पेठ, सोलापूर.	१२-१०-१७	न्यूमोनिया होऊन मयत	३९७	१२६५४/१७	१४-१२-२०१७
१३४	फौजदार चावडी	१०३/१६	असिफ युसुफखान	१८	शिवाजीनगर, बाळे, सोलापूर.	२९-८-१६	डोकीस मार लागून मयत	३९८	१२६४८/१७	१४-१२-२०१७
१३५	फौजदार चावडी	७२/१७	आकाश सतीश जाधव	२२	मनोहर झोपडपट्टी, निराळे वस्ती, सोलापूर.	२-१०-१७	गळफास घेऊन मयत	३९९	१२६५३/१७	१४-१२-२०१७
१३६	फौजदार चावडी	८२/१७	बाबुराव मलकप्पा शटगार	७२	सिद्धेश्वरनगर, एमआयडीसी, सोलापूर.	२८-१०-१७	क्षय रोगाने मयत	४००	१२६५२/१७	१४-१२-२०१७
१३७	जेलरोड	५५/१७	हरीप्रसाद सुरेश जटला	३६	जय गुप विडी घरकुल, सोलापूर.	९-१०-१७	न्यूमोनिया होऊन मयत	४०१	४७९३/१७	१७-११-२०१७
१३८	जेलरोड	२३/१६	तब्बसुम अर्शद खाटीक	२५	१०, गुरुवार पेठ, सोलापूर.	२०-६-१६	न्यूमोनिया व किडनीच्या आजाराने मयत.	४०२	४९४६/१७	२०-११-२०१७
१३९	फौजदार चावडी	७४/१७	शरद ऊर्फ श्रद्धानंद जालिंदर माने.	४५	हौसे वस्ती, आमराई, सोलापूर.	१३-१०-१७	गळफास घेऊन मयत	४०३	११०३३/१७	३०-११-२०१७
१४०	फौजदार चावडी	७०/१७	विवेक हरीभाऊ मलीकपेठकर.	५०	उमानगरी हाउसिंग सोसायटी, सोलापूर.	३०-९-१७	हृदयविकाराच्या झटक्याने मयत	४०४	१२३२१/१७	७-१२-२०१७
१४१	फौजदार चावडी	७१/१७	नागनाथ शिवप्पा काळे	५४	३१२, संतोषनगर, बाळे	२-१०-१७	हृदयविकाराच्या झटक्याने मयत	४०५	९९७६/१७	१०-११-२०१७

## अनुसूची-चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१४२	फौजदार चावडी	८५/१७	परवेझ अल्लाउद्दीन पठाण	१७	मौलाली चौक, सोलापूर	१-११-१७	पाण्यात बुडून मयत	४०६	१०९४६/१७	२८-११-२०१७
१४३	फौजदार चावडी	८०/१७	शकुंतला कामगोंडा कोळी	५२	मडकी वस्ती, सोलापूर	२३-१०-१७	जाळून घेऊन आत्महत्या	४०७	१२३०७/१७	७-१२-२०१७
१४४	फौजदार चावडी	७५/१७	महेश शिवाजी साळुखे	३३	एनजीमिल चाळ, सोलापूर.	१३-१०-१७	फुफुसांला सूज येऊन मयत	४०८	१२३१६/१७	७-१२-२०१७
१४५	फौजदार चावडी	७९/१७	सौ. कविता निलेश परतवाघ	२५	मु. पो. उज्जाना, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर.	१६-१०-१७	गळफास घेऊन मयत	४०९	१२३०६/१७	७-१२-२०१७
१४६	फौजदार चावडी	१/१७	फरीन अन्वर मकानदार	२०	मडकी वस्ती, सोलापूर	६-१-१७	फुफुसांला इन्फेक्शन होऊन मयत	४१०	१२३२०/१७	७-१२-२०१७
१४७	फौजदार चावडी	२६/१७	तुकाराम रेवण देडे	४५	केगाव, उत्तर सोलापूर	६-४-१७	पाण्यात बुडून मयत	४११	१२३१८/१७	७-१२-२०१७
१४८	फौजदार चावडी	६९/१७	शत्रुघ्न गणपत मोटे	६८	धरमशी लाईन, मुरारजी पेठ, सोलापूर.	२८-९-१७	हृदयविकाराचा झटका आल्याने मॅदूत रक्तस्राव झाल्याने मयत.	४१२	१२३१९/१७	७-१२-२०१७
१४९	फौजदार चावडी	५९/१७	सुखदेव रामचंद्र लांडगे	७०	जयमल्हार चौक, सोलापूर.	१४-८-१७	लिह्हरच्या आजारांने मयत	४१३	१२३१७/१७	७-१२-२०१७
१५०	फौजदार चावडी	६४/१७	दत्ता हाजी जाधव	३२	जयमल्हार चौक, सोलापूर.	९-९-१७	कावीळ झाल्याने मॅदूत रक्तस्राव होऊन मयत.	४१४	१२३१५/१७	७-१२-२०१७
१५१	फौजदार चावडी	४३/१७	सदेश रामहरी मडकवाड	३५	जयमल्हार चौक, सोलापूर.	२७-५-१७	गळफास घेऊन मयत	४१५	६९८८/१७	७-९-२०१७
१५२	फौजदार चावडी	९७/१६	महेश ज्ञानदेव गायकवाड	४०	कोयनागर, देगाव रोड, सोलापूर.	१४-८-१६	डोकीस मार लागून मयत	४१६	१२२३३/१७	७-१२-२०१७
१५३	फौजदार चावडी	८७/१६	सोनाली किरण तुपलोडे	२१	जयमल्हारनगर, बाळे, सोलापूर.	१-८-१६	गळफास घेऊन मयत	४१७	१०८९८/१७	२७-११-२०१७
१५४	फौजदार चावडी	४/१७	गीता दत्तात्रय वालावकर	७०	३४, नवी पेठ, मुरारजी पेठ, सोलापूर.	१२-१-१७	मॅदूत रक्तस्राव व हृदयाला रक्तपुरविणारी वाहिनी लहान होऊन मयत.	४१८	१२३२२/१७	७-१२-२०१७

अनुसूची--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१५५	फौजदार चावडी	१२९/१५	सौ. पूजा शहाजी खांडेकर	२४	एनजी मिल चाळ, सोलापूर.	८-१२-१७	न्यूमोनिया व छातीच्या विकाराने मयत.	४१९	१०८९७/१७	२७-११-२०१७
१५६	फौजदार चावडी	६५/१७	नागेश किसन वाघमोडे	५१	हब्बु वस्ती, जुना देगाव नाका, सोलापूर.	७-१२-१७	INTRA CRANIAL HEMORRHAGE.	४२०	१११८३/१७	७-१२-२०१७
१५७	फौजदार चावडी	६१/१७	अमित विलास तोडकरी	३५	तोडकरी वस्ती, बाळे, सोलापूर.	३०-८-१७	इलेक्ट्रिक शॉक लागून मयत	४२१	९१०९/१७	१२-१०-२०१७
१५८	फौजदार चावडी	१४६/१६	एक अनोळखी पुरुष	३५	पत्ता नाही	२३-१२-१६	न्यूमोनियाच्या आजाराने मयत	४२२	९८२३/१७	६-११-२०१७
१५९	एमआयडीसी	८४/१७	भिमराव इरण्णा म्याकल	६०	प्लॉट नंबर ६१, नरसिंग विडी घरकुल, सोलापूर.	७-९-१७	न्यूमोनियाच्या आजाराने मयत	४२३	६२१२/१७	३०-२०-२०१७
१६०	एमआयडीसी	७०/१७	ज्योत्सना अमित सुपेकर	२३	१२२, राघवेंद्रनगर, जुना विडी घरकुल, सोलापूर.	१८-८-१७	shock and haemorrhage due to vaginal tear.	४२४	७०५३/१७	१-१२-२०१७
१६१	एमआयडीसी	१६/१७	सुदर्शन मुतय्या वासम	६५	१५०/१, कोंडानगर, अक्कलकोट रोड, सोलापूर.	२८-२-१७	acute coronary insufficiency.	४२५	७०४८/१७	१-१२-२०१७
१६२	एमआयडीसी	३१/१७	बालाजी विठ्ठल भिरती	४१	बी गुप, विडी घरकुल, सोलापूर.	१४-४-१७	पाण्यात बुडून मयत	४२६	७१७९/१७	६-१२-२०१७
१६३	एमआयडीसी	४२/१७	दत्तात्रय व्यंकय्या मादास	६२	जे गुप, जुना विडी घरकुल, सोलापूर.	५-६-१७	cerebral odema with coronary anters aortatherosclerosis.	४२७	७०४९/१७	१-१२-२०१७
१६४	जोडभावी पेठ	४५/१७	नारायण नरसप्पा चंचल	६१	घोगडे वस्ती, सोलापूर	२५-८-१७	INTRA cranial HEMORRHAGE.	४२८	५९२१/१७	२९-१२-२०१७
१६५	जोडभावी पेठ	३०/१७	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत.	५५	पत्ता नाही	२६-५-१७	टी.बी.च्या आजाराने मयत	४२९	५९२२/१७	२९-१२-२०१७

## अनुसूची-८

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१६६	एमआयडीसी	३३/१७	व्यंकटेश बाबुराव शेराल	२३	वज्रेश्वरीनगर, सोलापूर	६-५-१७	focalpulmonary edema with alveolar hemorrhage.	४३०	७७१९/१७	२९-१२-२०१७
१६७	एमआयडीसी	७८/१७	कुमारी सोनाली खंडाळे	१६	मतिमंद मुलीचे बालगृह निलमनगर, सोलापूर.	२९-८-१७	न्यूमोनियाच्या आजाराने मयत	४३१	७१२९/१७	४-१२-२०१७
१६८	एमआयडीसी	५५/१७	बाबू शरणप्पा कोळी	५६	सुनिलनगर, एमआयडीसी, सोलापूर.	२-७-१७	डोकीस मार लागून मयत	४३२	७१६३/१७	६-१२-२०१७
१६९	जोडभावी पेट	४८/१७	एक अनोळखी पुरुष	४५	पत्ता नाही	११-९-१७	लिक्वर खराब होऊन मयत	४३३	५९२३/१७	२९-१२-२०१७
१७०	जोडभावी पेट	४७/१७	एक अनोळखी पुरुष	२५	पत्ता नाही	२-९-१७	पाण्यात बुडून मयत	४३४	५९२४/१७	२९-१२-२०१७
१७१	जोडभावी पेट	१३/१७	सविन राजाराम सलगर	३०	बुधवार पेट, सोलापूर	२७-३-१७	लिक्वर खराब होऊन मयत	४३५	५९२६/१७	२९-१२-२०१७
१७२	जोडभावी पेट	१७/१७	रावसाहेब मधुकर चौधरी	४२	गोरेगाव, तालुका खेड, जिल्हा पुणे.	११-४-१७	Bilatera lobar pneumonia	४३६	५९२७/१७	२९-१२-२०१७
१७३	जोडभावी पेट	५-१७	कविता नाना पवार	३०	मड्डी वस्ती, भवानी पेट, सोलापूर.	१४-२-१७	Interstitial pneumonia along with left.	४३७	५९२८/१७	२९-१२-२०१७
१७४	जोडभावी पेट	३०/१७	कुमारी तनुश्री श्रीशैल वांगी.	१ वर्ष	गुमस्ता सोसायटी, शेळगी, सोलापूर.	३०-६-१७	pneumonia	४३८	५९२९/१७	२९-१२-२०१७
१७५	जोडभावी पेट	२३/१७	पत्ताजमीला बाबुलाल चौधरी.	६५	भवानी पेट, सोलापूर	२४-४-१७	Pulmonary edema	४३९	५९३०/१७	२९-१२-२०१७
१७६	जोडभावी पेट	२५/१७	सावित्रीबाई अंबादास शिवशरण.	७०	मुकुंदनगर, भवानी पेट, सोलापूर.	२४-४-१७	pneumonia with foetal myoeardial hypertrophy.	४४०	५९३१/१७	२९-१२-२०१७
१७७	जोडभावी पेट	३३/१७	पुरनसिंग छत्रिया	२६	लोटनसिंग कुलघडा आग्रा, उत्तर प्रदेश.	५-६-१७	पाण्यात बुडून मयत	४४१	५९३२/१७	२९-१२-२०१७
१७८	फौजदार चावडी	११९/१६	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत.	७०	पत्ता नाही	२७-९-१६	डोकीस मार लागून मयत	४४२	१३०४२/१७	३०-१२-२०१७



अनुसूची--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१७९	फौजदार चावडी	५७/१७	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत.	६०	पत्ता नाही	२९-७-१७	septicemia in case of cellulitis over right lower limb.	४४३	१३०४३/१७	३०-१२-२०१७
१८०	फौजदार चावडी	६२/१७	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत.	६०	पत्ता नाही	४-९-१७	Pulmonary tuberculosis with coronary artery.	४४४	१३०४४/१७	३०-१२-२०१७
१८१	फौजदार चावडी	८९/१५	सावित्रीबाई सखाराम डांगे	८५	लोमासास्तर चाळ, मु. पेठ, सोलापूर.	२५-८-१५	गळफास घेऊन आत्महत्या	४४५	१३०४५/१७	३०-१२-२०१७
१८२	फौजदार चावडी	६६/१७	नारायण सिद्धाम लोखंडे	५०	होसे वस्ती, आमराई, सोलापूर.	१४-९-१७	हृदयाच्या आजाराचे मयत	४४६	१३०४६/१७	३०-१२-२०१७
१८३	फौजदार चावडी	४१/१७	वैशाली गणेश नन्वरे	३५	धरमशी लाईन, मुरारजी पेठ, सोलापूर.	१६-५-१७	गळफास घेऊन आत्महत्या	४४७	१३०४७/१७	३०-१२-२०१७
१८४	फौजदार चावडी	२२/१७	लालसाब अब्दुलसाब मॅदगी	७०	आझादनगर, मॅदगी, तालुका अक्कलकोट.	९-३-१७	bilateral lobar pneumonia	४४८	१३०४८/१७	३०-१२-२०१७
१८५	फौजदार चावडी	५३/१७	श्रीनिवास चन्नाया सांगे	३८	बुधवार पेठ, सोलापूर	१८-७-१७	डोकीस मार लागून मयत	४४९	१३०४९/१७	३०-१२-२०१७
१८६	फौजदार चावडी	३८/१७	अमित शांतीकुमार जाधव	४०	गौरानगर, बुधवार पेठ, सोलापूर.	१४-५-१७	गळफास घेऊन आत्महत्या	४५०	१३०५०/१७	३०-१२-२०१७
१८७	फौजदार चावडी	४०/१७	राजेश सिद्धाम रच्चा	५०	वारद चाळ, मुरारजी पेठ, सोलापूर.	१२-५-१७	coronary artery insufficiency with bronchopneumonia.	४५१	१३०५१/१७	३०-१२-२०१७
१८८	फौजदार चावडी	२४/१७	महानंदा राजाराम सलगर	४५	वडार गल्ली, बुधवार पेठ, सोलापूर.	३-४-१७	विषारी औषध पिऊन आत्महत्या	४५२	१३०५३/१७	३०-१२-२०१७
१८९	फौजदार चावडी	७९/०६	भागवत बलभिम चौरे	५०	संतोषनगर, बाळे, सोलापूर.	१६-११-०६	विषारी औषध पिऊन आत्महत्या	४५३	१३०५४/१७	३०-१२-२०१७
१९०	फौजदार चावडी	१४०/१६	किरण विठ्ठल लाटणे	३८	काळी मशिद, जुना कसबा, सोलापूर.	३-१२-१६	डोकीस मार लागून मयत	४५४	१३०५५/१७	३०-१२-२०१७

## अनुसूची-चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१९१	फौजदार चावडी	३०/१७	श्याम विठ्ठल खरात	५०	हब्बु वस्ती, जुना देगाव नाका, सोलापूर.	१८-४-१७	artery and aortatherosclerosis.	४५५	१३०५६/१७	३०-१२-२०१७
१९२	जेलरोड	४७/१७	अनिता हिरालाल साका	३१	भगवाननगर, न्यू पाच्छा पेठ, सोलापूर.	३१-८-१७	गळफास घेऊन आत्महत्या	४५६	५६४३/१७	३०-१२-२०१७
१९३	जेलरोड	२३/१७	कलावती शिवाजी सोनटक्के	५०	बेलाटी, तालुका दक्षिण सोलापूर.	२१-४-१७	डोकीस मार लागून मयत	४५७	५६४१/१७	३०-१२-२०१७
१९४	जेलरोड	३९/१७	नजीरअहमद इमाउद्दीन खैरदी.	६६	मुस्लीम पाच्छा पेठ, सोलापूर.	१२-७-१७	न्यूमोनियाच्या आजाराने मयत	४५८	५६३९/१७	३०-१२-२०१७
१९५	जेलरोड	२४/१७	कमलाबाई मल्लथ्या गज्जल	७०	कोंडानगर, अक्कलकोट रोड, सोलापूर.	२३-४-१७	bilateral lobar pneumonia	४५९	५६४०/१७	३०-१२-२०१७
१९६	जेलरोड	१७/१७	प्रभुलिंग कैलासिया हिरेमठ	५१	शरण मठाजवळ, इंदिरानगर, सोलापूर.	४-४-१७	bilateral lobar pneumonia	४६०	५६४६/१७	३०-१२-२०१७
१९७	जेलरोड	३६/१७	नागनाथ ईश्वरअप्पा बोरामणी.	५६	३४/३/९४, न्यू पाच्छा पेठ, साईबाबा चौक, सोलापूर.	१२-६-१७	acute coronary insufficiency	४६१	५६४२/१७	३०-१२-२०१७
१९८	जेलरोड	१२/१७	उत्तम भगवान तिकुटे	३६	कुंभारी, भीमनगर, सोलापूर.	२१-२-१७	pulmonary tuberculosis	४६२	५६४४/१७	३०-१२-२०१७
१९९	जेलरोड	४०/१७	कल्लप्पा कसप्पा व्हनमाने	७५	कबीरपेठ, साखरपेठ, सोलापूर.	१८-७-१७	liver cirrhosis	४६३	५६४७/१७	३०-१२-२०१७
२००	जेलरोड	३७/१७	मौलाली म.हानिफ फनिबन	५८	२८१, साखर पेठ, सोलापूर.	२७-६-१७	गळफास घेऊन आत्महत्या	४६४	५६३५/१७	३०-१२-२०१७
२०१	जेलरोड	३४/१५	श्रीनिवास मल्लेशम बुद्धाराम	४०	३४/३२, न्यू पाच्छा पेठ, सोलापूर.	४-७-१५	अति दारू सेवन केल्याने मयत	४६५	५६३६/१७	३०-१२-२०१७

अनुसूची--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
२०२	जेलरोड	१४/१७	लक्ष्मण बालाजी फुलपाटील	५४	गवळी वस्ती, एमआयडीसी, सोलापूर.	१४-३-१७	lobar pneumonia with steatosis.	४६६	५६३७/१७	३०-१२-२०१७
२०३	जेलरोड	११/१७	युनूस अब्दुलसाब अंचकल	५४	मुस्लीम न्यू पाच्छा पेठ, सोलापूर.	१६-२-१७	lobar pneumonia with coronary artery.	४६७	५६४५/१७	३०-१२-२०१७
२०४	जेलरोड	१८/१७	सनोबर बाबुलाल नदाफ	२०	१२२/२३, सिद्धेश्वर पेठ, काडादी चाळ, सोलापूर.	७-४-१७	lobar pneumonia with hepatitis.	४६९	५६३८/१७	३०-१२-२०१७
२०५	जेलरोड	३१/१६	आनंद शंकर मादगुंडी	३०	६५, गणेश पेठ, सोलापूर.	२४-७-१७	ऑसिड पिऊन आत्महत्या	४७०	५६३३/१७	३०-१२-२०१७
२०६	जेलरोड	१९/१७	भारताबाई श्रीनिवास गणप्पा	४५	दत्तनगर, विनोबा भावे झोपडपट्टी, सोलापूर.	९-४-१७	विषारी औषध पिऊन आत्महत्या	४७१	५६३२/१७	३०-१२-२०१७
२०७	जेलरोड	९५/०७	बुर्लाया आतकुर	४०	विजयवाडा, आंध्र प्रदेश	६-६-०७	shock due to hemorrhage	४७२	५६८९/१७	३०-१२-२०१७
२०८	जेलरोड	४/०५	अरुण शामराव नकाते	८३	पोलीस मुख्यालय ग्रामीण, सोलापूर.	७-१-०५	अति दारू सेवन केल्याने मयत	४७३	५६८६/१७	३०-१२-२०१७
२०९	जेलरोड	४३/०४	मोतीसिंग गिरीधर दिक्षीत	६५	अशोक चौक, सोलापूर	२६-३-०४	biran pulmonary	४७४	५६८७/१७	३०-१२-२०१७
२१०	जेलरोड	८९/०८	पुंडलीक लक्ष्मण यलगेट्टी	३५	अशोक चौक, सोलापूर	१२-६-०८	अति दारू सेवन केल्याने मयत	४७५	५६८५/१७	३०-१२-२०१७
२११	जेलरोड	१४९/०८	वंदना यादगिरी बेहरी	३२	दाजी पेठ, सोलापूर	२१-९-०८	Septicemia due to infected brun.	४७६	५६८३/१७	३०-१२-२०१७
२१२	जेलरोड	४७/०९	संगिता भानुदास काळे	२२	अंध्र मद्रावती पेठ, सोलापूर.	८-५-०९	shock due to brun	४७७	५६८२/१७	३०-१२-२०१७
२१३	जेलरोड	१८/१३	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत.	४५	पत्ता नाही	२४-३-१३	pulmonary tuberculosis with plarat affuho.	४७८	५६८१/१७	३०-१२-२०१७
२१४	जेलरोड	१२/१३	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत.	५०	पत्ता नाही	९-३-१३	लिव्हर खराब होऊन मयत	४७९	५६८०/१७	३०-१२-२०१७

## अनुसूची-चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
२१५	जेलरोड	१९२/०७	महादेव शंकर म्हमाने	६०	भोजपा तांडा, सोलापूर	६-११-०७	डोकीस मार लागून मयत	४८०	५६८८/१७	३०-१२-२०१७
२१६	जेलरोड	१६७/०३	चंद्रकांत भिमराव आरसिध्द	४०	न्यू पाच्छा पेठ, सोलापूर.	१७-१०-०३	रक्ताच्या उलट्या होऊन मयत	४८१	५६८४/१७	३०-१२-२०१७
२१७	जेलरोड	१८१/०७	सिध्दराम अंतप्पा कोणापुरे	६८	न्यू पाच्छा पेठ, सोलापूर.	२४-७-०७	Coronary insufficiency associated with cardiac	४८२	५६९०/१७	३०-१२-२०१७
२१८	फौजदार चावडी	६२/०८	एक अनोळखी पुरुष	६०	पत्ता नाही	१८-७-०८	Punronary	४८३	१३०९०/१७	३१-१२-२०१७
२१९	फौजदार चावडी	१३०/१६	बलभिम मारुती काळे	७०	बुधवार पेठ, सोलापूर	३-११-१६	Septicemia in operated case of craniotomy.	४८४	१३०८९/१७	३१-१२-२०१७
२२०	फौजदार चावडी	१२९/१५	पुजा शहाजी खांडकरे	२४	एन.जी.मिल चाळ, मुरारजी पेठ, सोलापूर.	८-१२-१५	फुफुसाला सूज आल्याने न्यूमोनियाचे मयत.	४८५	१३०९१/१७	३१-१२-२०१७
२२१	जेलरोड	८५/०८	दत्त रामचंद्र टेंगे	७६	गुळवंची, तालुका उत्तर सोलापूर.	५-६-०८	Punronary hemorrhage	४८६	५६६५/१७	३०-१२-२०१७
२२२	जेलरोड	१७७/०७	कल्पना विजय बोदुल	२४	नरसिंह स्वामी झोपडपट्टी, अशोक चौक, सोलापूर.	१४-१०-०७	shock due to brun	४८७	५६६४/१७	३०-१२-२०१७
२२३	जेलरोड	४०/०८	रेवणसिध्द रुपसिंह विमुते	६५	शुक्रवार पेठ, सोलापूर	३१-३-०८	intracerebral hemorrhage	४८८	५६५६/१७	३०-१२-२०१७
२२४	जेलरोड	१२०/०२	कोपम्या रामय्या दासरी	५०	रविवार पेठ, वडार गल्ली, सोलापूर.	३-८-०२	टी.बी.च्या आजाराने मयत	४८९	५६५५/१७	३०-१२-२०१७
२२५	जेलरोड	२८/०४	विजयकुमार व्यंकटेश बिगी	५५	न्यू पाच्छा पेठ, सोलापूर.	२७-४-०४	Myocardial infraction	४९०	५६५८/१७	३०-१२-२०१७
२२६	जेलरोड	११३/०३	संपत डमर दुधळकर	७०	अशोक चौक, सोलापूर	३०-७-०३	टी.बी.च्या आजाराने मयत	४९१	५६६३/१७	३०-१२-२०१७
२२७	जेलरोड	१६/०४	आयुब खाजमाई शेख	४८	पाथरुट चौक, सोलापूर,	७-२-०४	Myocardial infraction	४९२	५६५९/१७	३०-१२-२०१७
२२८	जेलरोड	९३/०८	प्रकाश बाबुराव जाधव	६०	साईबाबा चौक, सोलापूर	२१-६-०८	भाजून मयत	४९३	५६५७/१७	३०-१२-२०१७

अनुसूची-चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
२२९	जेलरोड	१२/०३	दत्तात्रय शंकर माने	६०	साईबाबा चौक, सोलापूर.	१४-६-०३	उलट्या व जुलाब होऊन मयत	४९४	५६६०/१७	३०-१२-२०१७
२३०	जेलरोड	३४/०५	हनुमंतराव नारायण बसुदे	१८	राघवेंद्रनगर, सोलापूर	२८-२-०५	पाण्यात बुडून मयत	४९५	५६९४/१७	३०-१२-२०१७
२३१	जेलरोड	६७/०५	शिवशंकर बसवराज वल्याळ	४०	रंगराजनगर, विडी घरकुल, सोलापूर.	२३-४-०५	अशक्तपणा आल्याने मयत	४९६	५६९५/१७	३१-१२-२०१७
२३२	जेलरोड	४२/१७	विनोद रतन जाधव	४५	मुस्लीम पाच्छा पेठ, सोलापूर.	३-८-१७	भाजून मयत	४९७	५६६९/१७	३०-१२-२०१७
२३३	जेलरोड	६४/१०	एक अनोळखी स्त्री जातीचे प्रेत.	४५	पत्ता नाही	३-१२-१०	lung abscess	४९८	५६७५/१७	३०-१२-२०१७
२३४	जेलरोड	८२/१७	गजराबाई कृष्णा नारायणकर	४०	भुरीकवटे, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर.	२१-५-०५	डोकीस मार लागून मयत	४९९	५६६६/१७	३०-१२-२०१७
२३५	जेलरोड	२५/१०	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत.	४०	पत्ता नाही	१२-५-१०	pnumonia	५००	५६७९/१७	३०-१२-२०१७
२३६	जेलरोड	९४/०९	दत्तु हिराया आकेन	५५	कन्ना चौक, सोलापूर	२-११-०९	pulmonary	५०१	५६६७/१७	३०-१२-२०१७
२३७	जेलरोड	४३/१७	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत.	४५	पत्ता नाही	६-८-१७	लिह्याच्या आजाराने मयत	५०२	५६६८/१७	३०-१२-२०१७
२३८	जेलरोड	१४२/०२	दिगंबर नारायण सुरवसे	४०	विद्यानगर शेळगी, सोलापूर.	२०-९-०२	हृदयविकाराच्या आजाराने मयत	५०३	५६९३/१७	३०-१२-२०१७
२३९	फौजदार चावडी	६०/०५	एक अनोळखी बेवारस पुरुष	५०	पत्ता नाही	११-८-०५	अशक्तपणा आल्याने मयत	५०४	१३०९५/१७	३१-१२-२०१७
२४०	जेलरोड	१४/०५	ज्योती शिवलिंग कवदी	३५	वर्धमाननगर, शेळगी, सोलापूर.	२९-१-०५	विषारी औषध पिऊन आत्महत्या	५०५	५६९७/१७	३०-१२-२०१७
२४१	जेलरोड	६/०५	दिपक गोविंद हुन्नाळे	२५	घोगडे वस्ती, सोलापूर	१९-१-०५	विषारी औषध पिऊन आत्महत्या	५०६	५६९६/१७	३१-१२-२०१७

## अनुसूची-चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
२४२	जेलरोड	६६/०४	सुभाष निलकंठ इंडे	५५	रुपामवानी, सोलापूर	१७-४-०४	lobar pneumonia with acute hepatitis.	५०७	५६९८/१७	३१-१२-२०१७
२४३	जेलरोड	७०/०४	लिलाबाई रेवणसिध्द जावेर	८०	न्यू पाच्छा पेठ, सोलापूर.	२१-४-०४	pneumonia myocardial infraction.	५०८	५६६२/१७	३०-१२-२०१७
२४४	जेलरोड	४०/०१	दाऊदसाब हजरतसाब हिरापूर.	७६	शहापूर चाळ, सोलापूर	६-३-०१	CVA and intracerebral hametabne vecaotic charges in the brain.	५०९	५६७०/१७	३०-१२-२०१७
२४५	जेलरोड	१७४/०८	महंमद यूसफ अ. रहेमान ताडे.	५६	गणेश पेठ, सोलापूर	१३-११-०८	Vuite myocardial intraction	५१०	५६६१/१७	३०-१२-२०१७
२४६	जेलरोड	३६/०१	विठाबाई रेवणसिध्द सोनसाळे.	९६	शुक्रवार पेठ, सोलापूर	२१-२-०१	shock and hemorrhage due to spine injury to ribs and steruth.	५११	५६७४/१७	३०-१२-२०१७
२४७	जेलरोड	९७/०५	शिवशाही बाबुराव मोरेश्वर	६७	सिध्देश्वर पेठ, सोलापूर	४-७-०५	पायात जखम होऊन इन्फेक्शन होऊन मरत.	५१२	५६७१/१७	३०-१२-२०१७
२४८	फौजदार चावडी	५४/१७	दत्ता रमेश साठे	१२	उपळाई, तालुका माडा, जिल्हा सोलापूर.	२१-७-१७	pulmonary tuberculosis	५१३	१३०९३/१७	३१-१२-२०१७
२४९	फौजदार चावडी	१४६/१६	एम अनोळखी पूरुष	३५	पत्ता नमूद नाही	२३-१२-१६	bilateral lobar pneumonia	५१४	१३०९४/१७	३१-१२-२०१७
२५०	फौजदार चावडी	२४/०८	समद्राबाई भगवान लूगडे	८०	बुधवार पेठ, सोलापूर	३१-३-०८	Bilateral extensive pneumonia and liver cirrosis.	५१५	१३०९६/१७	३१-१२-२०१७

संजय भांबुरे,  
विशेष कार्यकारी दंडाधिकारी,  
विभाग क्रमांक १, सोलापूर शहर.

## उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

### जाहीरनामा

क्रमांक एमएजी/कावि-४३४ (१)/२०१८.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते ०४ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून, त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, सांगली शहर पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्युच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, सांगली शहर, पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

### परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	महादेव श्रीपती पाटील	गावभाग, सांगली	लिह्वरचा आजार झाल्याने मयत	७१/१७	९/९/२०१७
२	सुधीर सुरेश नानिवडेकर	पोतदार गल्ली, खणभाग, सांगली.	हृदयामध्ये रक्ताची गुठळी होऊन मयत.	५४/१७	६/७/२०१७
३	उदय दत्तात्रय कुलकर्णी	राधाकृष्ण वसाहत, एस.टी. स्टॅडसमोर, सांगली.	हृदय स्नायुमध्ये रक्ताची गुठळी होऊन मयत.	७८/१७	१७/१०/२०१७
४	धनाजी जनार्दन जाधव	खणभाग, सांगली	गळफास घेऊन आत्महत्या	८३/१७	२८/१०/२०१७

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ३ फेब्रुवारी २०१८.

क्रमांक एमएजी/कावि-४३४ (४)/२०१८.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते ०६ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून, त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्युच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

### परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	राधाबाई जगन्नाथसिंग रजपूत	सांगली वेस, मिरज	अनैसर्गिक मृत्यू	२७/१७	१३/६/२०१७
२	चंपा जेठानंद आवलानी	शनिवार पेठ, मिरज	आत्महत्या	३३/१७	१६/७/२०१७
३	मुरग्याप्पा सिद्धरामा शेंगणे	बुधवार पेठ, मिरज	नैसर्गिक मृत्यू	४६/१७	२०/९/२०१७

परिशिष्ट--चालू

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
४	निता महादेव शिंदे	किल्ला भाग, मिरज	गळफास घेतलेने मृत्यू	१६/१७	१८/४/२०१७
५	हरेकृष्ण गौर जाना	सतार मेकर गल्ली, मिरज, मूळ-पश्चिम बंगाल.	आत्महत्या	३८/१७	१०/८/२०१७
६	अनोळखी पुरुष	—	नैसर्गिक मृत्यू	५५/१७	१२/११/२०१७

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ३ फेब्रुवारी २०१८.

क्रमांक एमएजी/कावि-४३४ (५)/२०१८.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते ०६ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून, त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्युच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	उमाश्री राजा शिंदे	आंबेडकरनगर, पारधी वस्ती, बोलवाड, तालुका मिरज.	अपघाती मृत्यू	१०७/१५	२४/९/२०१५
२	आक्काताई भुपाल चौगुले	भोसे, तालुका मिरज	पाण्यात बुडून मयत	११९/१७	५/११/२०१७
३	बाळकृष्ण दत्तात्रय देवी	पार्श्वनाथनगर, मिरज	डोकीस गंभीर दुखापत होऊन मृत्यू.	३७/१७	२३/४/२०१७
४	शिवाजी हरी चव्हाण	चव्हाण मळा, सोनी	हार्ट अटॅकने मयत	१२५/१७	२४/११/२०१७
५	शकिल म्हमुलाल सनदी	कळंबी, तालुका मिरज	पाण्यात बुडून मयत	५०/१७	२०/५/२०१७
६	वृषभ राजेंद्र चौगुले	भोसे, तालुका मिरज	पाण्यात बुडून मयत	१०६/१७	१०/१०/२०१७

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ३ फेब्रुवारी २०१८.



क्रमांक एमएजी/कावि-४३४ (६)/२०१८.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ हे त्यांचे नावांसमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून, त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावांसमोर नमूद केलेल्या मृत्युच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

#### परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	हिना विनोद बिजोरिया	ख्वाजा वस्ती, स्टेशन चौक, मिरज.	८५ ते ९० टक्के भाजून मृत्यू	३४/१७	३/१०/२०१७

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ३ फेब्रुवारी २०१८.

क्रमांक एमएजी/कावि-४३४ (८)/२०१८.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते ०९ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून, त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, तासगाव पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्युच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, तासगाव पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

#### परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	बाळुबाई भोलाजी माळी	सावर्डे, तालुका तासगाव	४१ टक्के भाजून मयत	४४/०६	२०/४/२००६
२	कु. तनिष्का संदिप निकम	चिंचणी मंगरूळ, तालुका तासगाव.	७० टक्के भाजलेने अपघाती मयत.	९६/१७	१५/८/२०१७
३	ज्योती संतोष खाडे	कवटे एकंद, तालुका तासगाव	गळफास लावून घेऊन मयत	१३६/१७	३०/११/२०१७
४	पांडुरंग फडणीस जमदाडे	मणेराजुरी, तालुका तासगाव	हार्ट अटॅकने मयत	१७/०९	१७/२/२००९
५	नंदताई विलास सुतार	सुतारमळा, तासगाव	गळफास घेऊन मयत	१३५/१७	२७/११/२०१७
६	बबन/बाबासो साधु पाटील	सुतारमळा, तासगाव	हृदयविकाराचा तीव्र झटका	१४/१७	२७/१०/२०१७
७	प्रशांत जगन्नाथ शेंडगे	पेड, तालुका तासगाव	इलेक्ट्रिक शॉक लागून मयत	४६/१५	१०/५/२०१५
८	गीता संजय कुमार	अंकली, तालुका मिरज	अज्ञात कारणाने कुजलेल्या स्थितीत मयत.	१२७/१६	९/१२/२०१६
९	सदाशिव कृष्णा माळी	सावळज, तालुका तासगाव	विषारी औषध पिऊन मयत	८७/९७	१६/६/१९९७

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ३ फेब्रुवारी २०१८.

क्रमांक एमएजी/कावि-४३४ (९)/२०१८.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते ०९ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून, त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्युच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

#### परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	अनोळखी बेवारस पुरुष		आत्महत्या मृत्यू	३२/१५	१९/४/२०१५
२	योगेश बालेश्वर शर्मा	बेगुमबाग, बँडवाली गल्ली, मेरठ, उत्तर प्रदेश.	नैसर्गिक मृत्यू	९२/१७	१६/११/२०१७
३	चंद्रकांत सोपान पवार	चिंचणी रेल्वे स्टेशनजवळ, तालुका रायबाग, जिल्हा बेळगाव.	टी. बी. च्या आजाराने मयत	७८/१७	५/१०/२०१७
४	राजू कासीम बागवान	शास्त्री चौक, चौंद कॉलनी, मिरज	रेल्वे अपघाताचे गंभीर जखमामुळे मृत्यू.	४९/१६	२/७/२०१६
५	अनोळखी पुरुष	—	नैसर्गिक मृत्यू	६२/१७	४/८/२०१७
६	धनिराम जेटू बरुहय	छिंदगाव तालुका समनापूर, जिल्हा, दिंडोरी मध्य प्रदेश.	रेल्वे अपघाताचे गंभीर जखमामुळे मृत्यू.	११४/१५	६/१२/२०१५
७	अनोळखी पुरुष	—	टी. बी. आजार झाल्यामुळे मयत	८५/१७	२६/१०/२०१७
८	अनोळखी बेवारस स्त्री	—	फुफ्फुसाचा संसर्ग होऊन मयत	५०/१७	२/७/२०१७
९	कमरुन्निसा सदयसाब शेख	—	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	९८/१६	२४/१२/२०१६

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ३ फेब्रुवारी २०१८.

क्रमांक एमएजी/कावि-४७६ (१)/२०१८.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते ०४ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून, त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्युच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

**परिशिष्ट**

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	राहुल सुदाम सूर्यवंशी	जुनी इनामधामणी	मुत्रपिंड व यकृत रिकामे झालेने	८१/१७	२३/१०/२०१७
२	अंथोनी सिक्कामी लकीनेनी	इदऊलापल्ले, तालुका बेदवल, जिल्हा काडाप्पा, आंध्र प्रदेश.	कोणत्यातरी विषारी सापाने डावे पायास चावून मयत.	४६/१७	१९/६/२०१७
३	अंकिता रोजेंद्र आवटी	ग्रामपंचायतजवळ सावळवाडी, तालुका मिरज.	गळफास लावून घेऊन आत्महत्या	८५/१७	२/११/२०१७
४	काशिनाथ सुरसिंग निकम	विक्रम बामटा, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे, सध्या कसबे डिग्रज.	पाण्यात पडून बुडून मयत	८४/१७	२९/१०/२०१७

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ९ फेब्रुवारी २०१८.

क्रमांक एमएजी/कावि-४७६ (२)/२०१८.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते ०३ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून, त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्युच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

**परिशिष्ट**

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	अमोल मल्लाप्पा भुशिंगे	नागोबा कट्टा, मिरज	आत्महत्या	६०/१७	२७/११/२०१७
२	अनोळखी पुरुष		नैसर्गिक मृत्यू	३५/१७	२२/७/२०१७
३	अरुण मारुती पवार	दिंडीवेस मिरज	आत्महत्या	४३/१७	८/९/२०१७

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ९ फेब्रुवारी २०१८.

क्रमांक एमएजी/कावि-४७६ (३)/२०१८.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते ०५ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून, त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्युच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, मिरज ग्रामीण, पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

**परिशिष्ट**

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	गणेश तानाजी मोहिते	संतोषवाडी, तालुका मिरज	आत्महत्या	१४२/१७	२८/१२/२०१७
२	रामचंद्र शंकर नाईक	लिंगनूर, तालुका मिरज	नैसर्गिक मृत्यू	१२९/१७	२५/११/२०१७
३	विजय चंद्रकांत माळी	मालगाव, तालुका मिरज	फिटीच्या लहरीत चालत जाऊन	१३८/१७	२०/१२/२०१७
४	मधुबाला अजीत गायकवाड	खंडेराजुरी, तालुका मिरज	नैसर्गिक मृत्यू	००३/१८	७/१/२०१८
५	लक्ष्मी तुकाराम नांगरे	बेडग, तालुका मिरज	५० टक्के भाजून जखमी होऊन	१२४/१७	२१/१/२०१७

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ९ फेब्रुवारी २०१८.

क्रमांक एमएजी/कावि-४७६ (४)/२०१८.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते १० हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून, त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावांसमोर नमूद केलेल्या मृत्युच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

**परिशिष्ट**

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	सुमित चंद्रकांत सोनवणे	समतानगर, मिरज	गळफास घेऊन आत्महत्या	३७/१७	१४/१०/२०१७
२	अमीत नामदेव माने	समतानगर, मिरज	गळफास घेऊन आत्महत्या	३९/१७	२१/१०/२०१७
३	निर्मला रामू मारापूरे	कृष्णाघाट रोड, मिरज	नैसर्गिक मृत्यू	३१/१७	१६/८/२०१७
४	बेवारस पुरुष	—	पाण्यात पडून बुडून मयत	१५/१७	७/५/२०१७
५	बेवारस पुरुष	—	नैसर्गिक मृत्यू	२६/१६	२१/४/२०१६
६	लुकस सुधाकर मंदा	नायकवाडी कॉलनी, कोल्हापूर चाळ, मिरज.	आत्महत्या	३०/१७	११/८/२०१७
७	बेवारस पुरुष	—	नैसर्गिक मृत्यू	२१/१७	६/६/२०१७
८	बेवारस पुरुष	—	नैसर्गिक मृत्यू	००३/१७	३१/१/२०१७
९	चंद्रकांत बापू जाधव	संजय गांधीनगर झोपडपट्टी, मिरज.	टी. बी. च्या आजाराने मयत	५०/१७	१७/१२/२०१७
१०	राजेश रमेश लोखंडे	प्रताप कॉलनी, मिरज	नैसर्गिक मृत्यू	००५/१५	१५/७/२०१७

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ९ फेब्रुवारी २०१८.

क्रमांक एमएजी/कावि-४७६ (५)/२०१८.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते ०२ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून, त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्युच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

#### परिशिष्ट

अ. क्र.	नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	पुजा जितेंद्र यादव	श्रीमंत कॉलनी, मिरज	नैसर्गिक मृत्यू	३७/१७	१०/१०/२०१७
२	संतोष भिकाजी गुरव	बजरंगनगर, कुपवाड	सायकलीवरून पडून डोकीस मार लागून अपघाती मयत.	३५/१७	४/९/२०१७

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ९ फेब्रुवारी २०१८.

क्रमांक एमएजी/कावि-४७६ (६)/२०१८.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते ०९ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून, त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, तासगाव पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्युच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, तासगाव पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

#### परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे / जळीताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	संभाजी पांडुरंग भोसले	वृंदावन कॉलनी तासगाव	मोटर सायकल स्लिप होऊन अपघाती मयत.	१४२/१७	२२/१२/२०१७
२	शकिल कुंअरअली खान	खेनापुरा, तालुका इच्छावर जिल्हा सिओर, मध्य प्रदेश.	हृदयविकाराचा झटका येऊन मयत.	४७/१७	१३/१२/२०१७
३	—	—	—	—	—
४	—	—	—	—	—
५	—	—	—	—	—
६	—	—	—	—	—
७	—	—	—	—	—

**परिशिष्ट--चालू**

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
८	—	—	—	—	—
९	—	—	—	—	—

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ९ फेब्रुवारी २०१८.

**उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून  
जाहीरनामा**

क्रमांक एमएजी/कावि-८६ (१)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते ०१ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून, त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, सांगली ग्रामीण, पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्युच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, सांगली ग्रामीण, पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

**परिशिष्ट**

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	संजय रामचंद्र माने	विसापूर, तालुका तासगाव	गंभीर जखमी होऊन मयत	६०/१७	१/८/२०१७

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ३० डिसेंबर २०१७.

क्रमांक एमएजी/कावि-८६ (२)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते १५ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून, त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, कवठेमहांकाळ, पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्युच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, कवठेमहांकाळ, पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	मारुती सिद्रय्या खोत	विठुरायाची वाडी	दारुचे नशेत विषारी औषध केल्याने आत्महत्या.	६७/१६	२०/८/२०१६
२	विकास बाळासो नाईक	नांगोळे, ता. क. म.	नुवान विषारी औषध सेवन करून आत्महत्या.	६३/१५	२२/६/२०१५
३	ज्ञानदेव तुकाराम खोत	विठुरायाची वाडी	कोणतेतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या.	१११/१४	८/१२/२०१४
४	प्रशांत/खंडु दिलीप जगताप	करोली टी, ता. क. म.	मनास वाईट वाटून घेऊन स्वतःहून गळफास लावून घेऊन आत्महत्या.	३३/१७	४/५/२०१७
५	कु. वर्षा महादेव माळी	खरशिंग, ता. क. म.	नैराश्यामध्ये गळफास स्वतःहून लावून घेऊन आत्महत्या.	५१/१७	१६/६/२०१७
६	कु. प्रतिक्षा प्रकाश शिंदे	घाटनांद्रे, ता. क. म.	द्राक्षे खाल्लेने विषबाधा होऊन मेंदू, फुफ्फुसास सूज येऊन मयत.	१३/१७	१८/२/२०१७
७	सौ. शोभा दशरथ साळुंखे	कोंगनोळी, ता. क. म.	गळफास लावून घेऊन आत्महत्या	७६/१७	२९/९/२०१७
८	धनश्री गजानन सुतार	जाखापूर, ता. क. म.	पोटदुखीच्या आजारास कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या.	६९/१७	९/९/२०१७
९	महादेव यशवंत जगताप	बनेवाडी, ता. क. म.	झाडावरून पडल्याने डोकीस मार लागून अपघाती मयत.	२२/१७	२०/३/२०१७
१०	अवेश सिकंदर मणेर	बोरगाव, ता. क. म.	रक्तदाबाच्या त्रासामुळे बी. पी. गोळ्या खाऊन आत्महत्या.	१२७/१५	४/१२/२०१५
११	विजय गोपिनाथ जाधव	आगळगाव, ता. क. म.	लहरीत कोणतेतरी औषध सेवन करून आत्महत्या.	१२५/१५	२८/११/२०१५
१२	शिवाजी मारुती चौगुले	कुंकटोळी, ता. क. महाकाळ	डावे पायाचे मांडीतून रक्तस्राव होऊन अपघाती मृत्यू.	५६/१७	१३/७/२०१७
१३	तानाजी रामचंद्र नरुटे	सलगरे, ता. मिरज	स्वतःहून गळफास लावून घेऊन मयत.	६१/१७	३/८/२०१७
१४	सिकंदर शरीफ तांबोळी	जत रोड, बेघर वसाहत क. म.	स्वतःहून गळफास लावून घेऊन आत्महत्या.	७५/१७	२६/९/२०१७
१५	शिवाजी बापू शिंदे	बसाप्पाचीवाडी, ता. क. म.	विषारी औषध पिऊन आत्महत्या	३६/१७	१७/४/२०१७

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

क्रमांक एमएजी/कावि-८६ (३)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते ०१ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून, त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, मिरज, शहर पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्युच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, मिरज, शहर पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

#### परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	आनंद दिपक जाधव	हिरेमठ गल्ली, ब्राह्मणपुरी मिरज.	गळफास लावून घेऊन मयत	४६/१६	३/१०/२०१६

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ३० डिसेंबर २०१७.

क्रमांक एमएजी/कावि-८६ (४)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते २२ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून, त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, मिरज, ग्रामीण पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्युच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, मिरज, ग्रामीण पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

#### परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	कविता बबलू गोसावी	म्हैसाळ, ता. मिरज	नैसर्गिक मयत	००१/१७	१/१/२०१७
२	आमगोडा भिमशा पाटील	खटाव, ता. मिरज	नैसर्गिक मयत	४०/१७	२९/४/२०१७
३	राजेंद्र श्रीमंत निकम	भोसे, ता. मिरज	गळफास लाऊन घेऊन आत्महत्या.	३६/१७	२१/४/२०१७
४	वृषभ पांडुरंग कांबळे	अंबिकानगर, म्हैसाळ	हार्ट अटॅकने मयत	५३/१७	३०/५/२०१७
५	मारुती काशिनाथ पाटील	कांचनपूर, ता. मिरज	दारुचे नशेत विषारी औषध पिऊन आत्महत्या.	११८/१५	३१/१०/२०१५
६	वसंत तमाणा वडर	खटाव, ता. मिरज	गळफास लाऊन घेऊन आत्महत्या.	६५/१६	१२/६/२०१६
७	पद्मजा शिवाजी माने	भोसे, ता. मिरज	गळफास लाऊन घेऊन आत्महत्या.	६९/१७	२५/६/२०१७



परिशिष्ट--चालू

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
८	अभिजीत राजेंद्र चव्हाण	भोसे, ता. मिरज	पाण्यात पडून बुडून मयत	५५/१७	१/६/२०१७
९	सौ. सविता अमित धोंगडे	लक्ष्मीनगर, मिरज, ता. मिरज	हृदयामध्ये चरबीच्या मासाचा तुकडा अडकल्याने रक्तस्राव बंद झाल्याने मयत.	४७/१७	१४/५/२०१७
१०	दिनेश बाळकृष्ण मगदुम	लिंगनूर, ता. मिरज	छातीत दुखून चक्कर आल्याने मयत.	२२/१६	२९/२/२०१६
११	पुरुष जातीचे अन्नक	बनेवाडी, ता. क. म.	दोन्ही फुफ्फुसे निकामी झालेने मयत.	९१/१७	१/९/२०१७
१२	गुलाब बाबुराव पाटील	मिरज	झाडावरून पडून अंतर्गत भाराने फुफ्फुसे बंद पडून मयत.	६२/१७	८/६/२०१७
१३	महादेवी मलकाप्पा शिरनाळ ऊर्फ मायाक्का यमनाप्पा गौडाप	सुभाषनगर, मिरज	टी. बी. च्या आजाराने नैसर्गिक मृत्यू.	६६/१७	१७/६/२०१७
१४	परशुराम यलाप्पा मोरे	सुभाषनगर, मिरज	अन्ननलिकेची नस फुटून अंतर्गत रक्तस्राव होऊन मयत.	११७/१७	३०/१०/२०१७
१५	शकुंतला तम्मा मिरजे	शनिवार पेठ, मिरज	विहिरीचे पाण्यात पडून बुडून मयत.	११५/१७	२४/१०/२०१७
१६	सोनाबाई मायाप्पा यलट्टी	परमशेट्टी हॉस्पिटलजवळ, म्हाडा कॉलनी, मिरज.	आजारास कंटाळून नदीत उडी मारून पाण्यात बुडून मयत.	८९/१७	२३/८/२०१७
१७	संजय शिवाजी पाटील	कांचनपूर, तालुका मिरज	गळफास लावून घेऊन मयत	८२/१६	१७/७/२०१६
१८	सुनिता सागर पाटील	टाकळी, तालुका मिरज	मनास वाईट वाटून घेऊन किटकनाशक औषध सेवन केल्याने मृत्यू.	११९/१६	३०/१०/२०१६
१९	महादेव गंगाराम शिंदे	कळंबी, तालुका मिरज	कोणत्यातरी अज्ञात कारणाने मयत.	११८/१६	२४/१०/२०१६
२०	भैराप्पा रामगोंडा व्हनन्नावर	खटाव, तालुका मिरज	विषारी औषध सेवन केल्याने मयत.	१८/१५	२/३/२०१५
२१	बेवारस अनोळखी पुरुष	—	टी. बी. आजाराने मयत	४५/१७	९/५/२०१७
२२	तंगव्या मारुती चव्हाण	लक्ष्मीनगर, नरवाड	अंग दुखत असल्याने जास्त गोळ्या खाल्ल्याने उपचार चालू असताना मयत.	७७/१४	४/९/२०१४

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

क्रमांक एमएजी/कावि-८६ (५)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते ०४ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून, त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, महात्मा गांधी चौक, पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्युच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, महात्मा गांधी चौक, पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

#### परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	प्रकाश मनोहर / विष्णू शिंदे	मिरज स्टेशनजवळ मिरज, तालुका मिरज.	नैसर्गिक मृत्यू	३९/१६	७/७/२०१६
२	श्रीनिवास अयंगार	म्हैसूर सध्या रा. वृंदावन	नैसर्गिक मृत्यू	२२/१७	८/७/२०१७
३	महेश चव्हाण	—	पायात जखमा होऊन जंतूसंसर्ग	२०/१७	१/६/२०१७
४	कु. अरमान रियाज डांगे	उगारखुर्द, तालुका अथणी, जिल्हा बेळगाव.	डोकीस मार लागल्याने मयत	३८/१७	१६/१०/२०१७

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ३० डिसेंबर २०१७.

क्रमांक एमएजी/कावि-८६ (६)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते ०१ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून, त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, एमआयडीसी कुपवाड, पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्युच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, एमआयडीसी कुपवाड, पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

#### परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	प्रकाश मल्लाप्पा हांजी	बेडवाड, तालुका रायबाग, जिल्हा बेळगाव.	डोकीस मार लागून	२३/१७	१५/६/२०१७

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ३० डिसेंबर २०१७.

क्रमांक एमएजी/कावि-८६ (७)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते ०५ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून, त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, तासगाव, पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्युच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंदात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, तासगाव, पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

#### परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	कृष्णदेव पंडीत निकम	डोंगरसोनी, तालुका तासगाव	अपघातात डोकीस गंभीर जखम होऊन उपचारादरम्यान मयत.	१३३/१७	१६/११/२०१७
२	जगन्नाथ भिमराव भोसले	नेहरुनगर, तालुका तासगाव	दारुचे नशेत गळफास घेऊन मयत.	७६/१६	२६/७/२०१६
३	लक्ष्मण आण्णू माळी	सावळज, तालुका तासगाव	पडीक विहिरीत मोटारसायकलसह पडून डोकीस मार लागून मयत.	२७/१७	२६/२/२०१७
४	अमोल प्रभाकर हंकारे	सावळज, तालुका तासगाव	फुफ्फुसास संसर्ग होऊन मयत	२७/१६	२९/३/२०१६
५	संगीता धोडीराम पाटील	सावळज, तालुका तासगाव	विषारी औषध पिऊन मयत	६१/१५	१६/६/२०१५

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ३० डिसेंबर २०१७.

#### जाहीरनामा

क्रमांक एमएजी/कावि-१७० (१)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते ०१ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून, त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, सांगली शहर, पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्युच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंदात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, सांगली शहर, पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

#### परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	दत्तात्रय सिताराम सावंत	जुनी पोलीस लाईनजवळ, सांगली.	हार्ट अ‍ॅटॅकने मयत	७७/१४	१४/१०/२०१७

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, १६ जानेवारी २०१८.

क्रमांक एमएजी/कावि-१७० (२)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते ०५ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून, त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, सांगली ग्रामीण, पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्युच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, सांगली ग्रामीण, पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

#### परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	अलका विश्वनाथ परदेशी	तुंग, तालुका मिरज	टी. बी. च्या आजाराने मयत	७/१६	१/२/२०१६
२	भानुदास किसन पाटील	एकता कॉलनी, कवलापूर	गळफास लावून घेऊन आत्महत्या	६१/१७	४/८/२०१७
३	किरण प्रकाश कांबळे	तुंग, तालुका मिरज	डोकीस दुखापत झाल्याने मेंदुत रक्तस्राव होऊन मयत.	३८/१७	१५/५/२०१७
४	पोपट राजाराम कुबडे	कुपवाडे गल्ली, नांदे, तालुका मिरज.	गळफास लावून घेऊन आत्महत्या	६३/१७	६/८/२०१७
५	बापू नारायण सूर्यवंशी	इनामधामणी तालुका मिरज	गळफास लावून घेऊन मयत	४१/१७	२६/५/२०१७

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, १६ जानेवारी २०१८.

क्रमांक एमएजी/कावि-१७० (३)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते ०५ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून, त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, संजयनगर पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्युच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, संजयनगर पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

#### परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	प्रियंका विजय मुळीक	बुधगाव, तालुका मिरज	चक्कर येऊन डोक्यावर पडून डोक्यामध्ये हाड क्रॅक होऊन आत रक्तस्राव होऊन मयत.	२/१७	९/१/२०१७
२	रमेश बाबुराव सूर्यवंशी	शिंदे मळा, सांगली	अति दारू सेवन केल्याने स्वतः पडून डोकीस मार लागून फुफ्फुसास सूज येऊन मयत.	४४/१६	१६/१०/२०१६

**परिशिष्ट--चालू**

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
३	जगन्नाथ लक्ष्मण शिंदे	पंचशीलनगर, सांगली	कवटीच्या आतमध्ये गाठ तयार होऊन मयत.	१/१७	२/१/२०१७
४	अनोळखी पुरुष	—	रेल्वेची धडक बसून मयत	१९/१७	२२/५/२०१७
५	अंकुश बळवंत मोटे	शिंदे मळा, सांगली	गळफास लावून घेऊन आत्महत्या	३२/१७	२३/८/२०१७

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, १६ जानेवारी २०१८.

क्रमांक एमएजी/कावि-१७० (४)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते ०१ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून, त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, मिरज शहर, पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्युच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, मिरज शहर, पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

**परिशिष्ट**

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	श्रीमती आकुबाई शंकर पवार	मंगळवार पेठ, मिरज सांगली.	नैसर्गिक मृत्यू	४९/१७	१०/१०/२०१७

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, १६ जानेवारी २०१८.

क्रमांक एमएजी/कावि-१७० (५)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते ०६ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून, त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, मिरज ग्रामीण, पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्युच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, मिरज ग्रामीण, पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

**परिशिष्ट**

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	जगन्नाथ यल्लाप्पा संकपाळ	अथणी, जिल्हा बेळगाव	हार्ट अटॅकने मयत	८४/१६	२४/७/२०१६
२	हिराबाई कृष्णा शिंदे	सुतार वस्ती भोसे	आत्महत्या	८१/१७	२८/७/२०१७
३	बेवारस अनोळखी पुरुष	—	अति दारू सेवन केल्याने मयत	१३/१७	१०/२/२०१७
४	श्रीमती प्रभावती हणमंतराव मोरे	राजगड अपार्टमेंट, खोली नं. ६/९, विश्रामबाग, सांगली.	आत्महत्या	७०/१७	२८/६/२०१७
५	बाळीशा ईराप्पा कंगुने	बेडग, तालुका मिरज	आत्महत्या	१०७/१७	११/१०/२०१७
६	धनपाल बसाप्पा बनसोडे	बेळंकी, तालुका मिरज	अंतर्गत रक्तस्राव झालेने मृत्यू	१०१/१७	३/१०/२०१७

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, १६ जानेवारी २०१८.

क्रमांक एमएजी/कावि-१७० (६)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते ०१ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून, त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, महात्मा गांधी चौक, पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्युच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, महात्मा गांधी चौक, पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

**परिशिष्ट**

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	बबन बापूराव वेटम	उत्कर्षनगर कुपवाड रोड, मिरज.	अपघाती मृत्यू	४/१७	१८/२/२०१७

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, १६ जानेवारी २०१८.

क्रमांक एमएजी/कावि-१७० (७)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते ०२ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून, त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, कुपवाड एमआयडीसी, पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्युच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, कुपवाड एमआयडीसी, पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

**परिशिष्ट**

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	राजकुमार बाबू मेटकरी	सांगली वेस, मिरज	अति दारू पिऊन लिह्वर खराब होऊन मयत.	३१/१७	११/८/२०१५
२	भाग्यश्री ज्ञानोबा ढोबळे	अवधुत कॉलनी, कुपवाड	गळफास लावून घेऊन आत्महत्या	३३/१७	१४/८/२०१७

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, १६ जानेवारी २०१८.

क्रमांक एमएजी/कावि-१७० (८)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. क्र. ०१ ते १० हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून, त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, तासगाव, पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्युच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, तासगाव, पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

**परिशिष्ट**

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	मिनादेवी राजेशकुमार मांझी	मणेरजुरी, तालुका तासगाव	हृदयविकाराचे तीव्र झटक्याने मयत.	४२/१७	२/५/२०१७
२	संदीप जगन्नाथ बेडगे	मणेरजुरी, तालुका तासगाव	पाण्यात पडून बुडून मयत	११६/१७	७/१०/२०१७
३	अनिता संदीप पाटील	बस्तवडे, तालुका तासगाव	मनास वाईट वाटून गळफास	११७/१७	७/१०/२०१७
४	तुकाराम सिध्दू पाटील	वडमळा, तासगाव	विषारी औषध पिऊन मयत	५७/१६	६/६/२०१६
५	आण्णाप्पा दत्तू गुरव	कवटेएकंद, तालुका तासगाव	विषारी औषध पिऊन मयत	८५/१६	२०/८/२०१६
६	प्रतिक अनंतकुमार कांबळे	पागा गल्ली, तासगाव	फुफ्फुसास सूज येऊन मयत	१०४/१६	२६/९/२०१६
७	तानाजी सुबराव पाटील	तासगाव, तालुका तासगाव	मोटरसायकल स्लिप होऊन पडून डोकीत अंतर्गत रक्तस्राव होऊन मयत.	४१/१७	२९/४/२०१७
८	संदीप भगवान चव्हाण	जोशी गल्ली, तासगाव	वेडाचे भरात पेटवून घेऊन ५० टक्के भाजून मयत.	७१/१७	८/६/२०१७
९	प्रदीपकुमार मधुकर धनसरे	तासगाव, तालुका तासगाव	गळफास लावून घेऊन मयत	७८/१७	५/७/२०१७
१०	हिंदुराव बळवंत खराडे	येळावी, तालुका तासगाव	इलेक्ट्रिक शॉक लागून मयत	११५/१७	३/१०/२०१७

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, १६ जानेवारी २०१८.

## उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

## जाहीर नोटिस

क्रमांक फौजदारी/कावि-३९९/२०१७.— अन्वये तमाम लोकांस कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री / पुरुष हे आकस्मितरित्या मयत झालेले असून त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडून अहवाल पाठविलेले आहेत. तरी सदर मृत्युबाबत त्यांचे नावासमोर दर्शविलेले कारणाखेरीज इतर अन्य कारणाने मृत्यू झाला आहे अशी कोणाची तक्रार असल्यास सदरची नोटिस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीमध्ये कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही तर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोषवारा मंजूर करणेत येईल याची नोंद घ्यावी.

## परिशिष्ट

## दौंड लोहमार्ग पोलीस स्टेशन

अ. क्र	एस.आर.क्र.	अ. म. र. नं.	मयत व्यक्तीचे नाव व पत्ता	स्त्री/पुरुष	मृत्युचे कारण	मृत्युची तारीख
१	२	३	४	५	६	७
१	२०१	०२/२०१७	अनोळखी पुरुष	पुरुष	रेल्वे अपघात	१२-०१-२०१७
२	२०२	०३/२०१७	विठ्ठल शंकरप्पा उबरजे, रा. कारकल, तालुका द. सोलापूर, जिल्हा सोलापूर.	पुरुष	रेल्वे अपघात	२०-०१-२०१७
३	२०३	०५/२०१७	संतपालसिंग बहेरीलाल सिंग, रा. मुठ्ढेरा, पोस्ट मेरठ, तालुका- जिल्हा मेरठ, आंध्रप्रदेश	पुरुष	हृदयविकाराच्या आजाराने.	२८-०१-२०१७
४	२०४	०८/२०१७	अनोळखी स्त्री	स्त्री	हृदय व स्नायुच्या आजाराने.	०४-०३-२०१७
५	२०५	२१/२०१६	परिमलकुमार बिरजु महातो, रा. गोयली भाता सिली, जिल्हा रांची, झारखंड.	पुरुष	किडनी व फुफ्फुसाच्या आजाराने.	०५-०४-२०१६
६	२०६	२३/२०१६	अनोळखी पुरुष	पुरुष	रेल्वे अपघात	०७-०४-२०१६
७	२०७	५०/२०१६	अनोळखी पुरुष	पुरुष	फुफ्फुसाच्या आजाराने.	२२-०९-२०१६
८	२०८	६१/२०१६	अनोळखी पुरुष	पुरुष	रेल्वे अपघात	२६-१२-२०१६
९	२०९	११/२०१७	लडक्या दगडु काळे रा. दाजीबाजीवाडी, खामगाव फाटा, यवत.	पुरुष	रेल्वे अपघात	२९-०४-२०१७
१०	२१०	१३/२०१७	अनोळखी पुरुष	पुरुष	रेल्वे अपघात	१७-०५-२०१७
११	२११	१४/२०१७	अनोळखी पुरुष	पुरुष	रेल्वे अपघात	२१-०५-२०१७
१२	२१२	१५/२०१७	दिपक जीवन मोरे, रा. दातार कॉलनी, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे.	पुरुष	रेल्वे अपघात	२२-०५-२०१७
१३	२१३	१६/२०१७	अनोळखी पुरुष	पुरुष	रेल्वे अपघात	२५-०५-२०१७
१४	२१४	१७/२०१७	अनोळखी पुरुष	पुरुष	फुफ्फुसाच्या आजाराने.	२६-०५-२०१७



परिशिष्ट--चालू

दोंड लोहमार्ग पोलीस स्टेशन--चालू

१	२	३	४	५	६	७
१५	२१५	१८/२०१७	अनोळखी पुरुष	पुरुष	रेल्वे अपघात	२७-०५-२०१७
१६	२१६	३१/२०१७	अतुल अंकुश चव्हाण, रा. डफळापूर, तालुका जत, जिल्हा सांगली.	पुरुष	रेल्वे अपघात	२३-०७-२०१७

जेजुरी पोलीस स्टेशन

१७	२१७	४९/२०१६	गणेश महादेव डोइफोडे, रा. पिंपरे बु., तालुका खंडाळा, जिल्हा सातारा.	पुरुष	इलेक्ट्रिक शॉक बसून मृत्यू.	१३-०७-२०१६
१८	२१८	८६/२०१६	उमेश दत्तात्रय हाडके, रा. जेऊर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	गळफास घेतल्याने मृत्यू.	१४-१२-२०१६
१९	२१९	४३/२०१६	प्रमोद मोहन सोनवणे, रा. पिंपरे खु., तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	अर्धांग वायुचा झटका येऊन मृत्यू.	२०-०४-२०१६
२०	२२०	२०/२०१६	अनिल तानाजी गुंड, नंदीचौक, जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	लिक्करच्या आजाराने मृत्यू	२९-०३-२०१६
२१	२२१	११/२०१४	राजेंद्र मालु पवार, रा. जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	राहते घरी बेशुद्ध पडून मृत्यू.	०८-०२-२०१४
२२	२२२	१४/२०१६	बेवारस स्त्री जातीचे हाडांचा सांगाडा.	स्त्री	विषारी औषध घेऊन आत्महत्या.	२९-०२-२०१५
२३	२२३	२८/२०१४	अनोळखी पुरुष	पुरुष	आजारपणामुळे मृत्यू.	१३-०४-२०१४
२४	२२४	३३/२०१७	धानाप्या कल्लाप्पा पुजारी, रा. बिळुर, तालुका जत, जिल्हा सांगली.	पुरुष	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू.	२४-०६-२०१७

सासवड पोलीस स्टेशन

२५	२२५	५३/२०१७	अतुल प्रकाश पोमण, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	गळफास घेतल्याने आत्महत्या.	०५-०६-२०१७
----	-----	---------	--	-------	-------------------------------	------------

जेजुरी पोलीस स्टेशन

२६	२२६	७१/२०१६	दादासो पोपट तांबे, रा. जेऊर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	विषारी कीटकनाशक पिऊन मृत्यू.	१२-१०-२०१६
२७	२२७	२३/२०१७	संदिप विठ्ठल जगताप, रा. मांडकी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	दारुचे नशेत विषारी औषध पित्याने मृत्यू.	१४-०५-२०१७

परिशिष्ट--चालू

जेजुरी पोलीस स्टेशन--चालू

१	२	३	४	५	६	७
२८	२२८	०८/२०१७	जनाबाई हनुमंत राऊत, रा. वाल्हे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	स्त्री	फुफ्फुसाच्या आजाराने मृत्यू.	०१-०२-२०१७
२९	२२९	०२/२०१७	संजय लोखंडे, पत्ता माहीत नाही. तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.	०६-०१-२०१७
३०	२३०	३२/२०१७	सुरेश मारुती सपकाळ, डेक्कन जिमखाना, ७२९, पुलाची वाडी, शिवाजीनगर, पुणे.	पुरुष	हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू.	२३-०६-२०१७
३१	२३१	८८/२०१६	रघुनाथ सोपाना उबाळे, रा. जुनी जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	पाण्यात पडून बुडून मृत्यू.	२८-१२-२०१६
३२	२३२	१२/२०१५	विजय बाबुराव कापसे, रा. जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	भाजल्याने मृत्यू.	१७-०२-२०१५
३३	२३३	८१/२०१६	रामचन्द्र निवृत्ती माने, रा. जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	रक्तदोषाचे आजाराने मृत्यू.	२६-०२-२०१६
३४	२३४	५०/२०१७	अनोळखी पुरुष	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.	१९-०८-२०१७
३५	२३५	३४/२०१७	रुपाली प्रविण गायकवाड, रा. वाघापूर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	स्त्री	गरोदरपणात चक्कर येऊन झालेले आजारपणामुळे मृत्यू.	२०-०६-२०१७
३६	२३६	२५/२०१७	गणेश ऊर्फ प्रसाद लक्ष्मण काळाणे, रा. धालेवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	विषारी औषध पिल्याने मृत्यू.	१७-०५-२०१७
३७	२३७	२८/२०१७	सोमनाथ शिवपुत्र दोड्डामनी, रा. बंदरोड, तालुका अफजलपूर, जिल्हा गुलबर्गा, कर्नाटक.	पुरुष	रेल्वेमधून पडून गंभीर मार लागून मृत्यू.	०८-०६-२०१७
३८	२३८	१८/२०१७	विष्णु भवरलाल देवासी, रा. विद्यानगर, जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू.	०३-०५-२०१७
३९	२३९	०४/२०१६	शांताराम नागेश बारभाई, रा. ग्रीनपार्क, विद्यानगर, जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	लिव्हरच्या व कॅन्सरच्या आजाराने आजारी पडून मृत्यू.	११-०१-२०१७

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
सासवड पोलीस स्टेशन						
४०	२४०	४५/२०१७	रेखा धोंडीबा पवार, रा. हिवरे, तालुका पुरंदर, जि. पुणे.	स्त्री	इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू.	२७-०४-२०१७
४१	२४१	०५/२०१६	अनोळखी बेवारस पुरुष	पुरुष	पाण्यात पडून बुडून मृत्यू.	२८-०१-२०१६
जेजुरी पोलीस स्टेशन						
४२	२४२	१७/२०१७	अनोळखी पुरुष	पुरुष	हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू.	१९-०४-२०१७
४३	२४३	३१/२०१७	गोवर्धन कोंडिबा थापडे, रा. मौजवाडी, तालुका- जिल्हा बीड.	पुरुष	हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू.	१३-०७-२०१७
४४	२४४	८२/२०१६	विठ्ठल दत्तात्रय जाधव, रा. शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे.	पुरुष	फुफ्फुसाचे आजाराने आजारी पडून मृत्यू.	१७-१२-२०१६
४५	२४५	३०/२०१७	अजित भगवान गायकवाड, रा. गायकवाड वस्ती, पारगाव, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	विषारी औषध पिऊन मृत्यू.	१८-०६-२०१७
४६	२४६	२७/२०१७	प्रमिला बाळासाहेब निगडे, रा. गुळुंचे, कुरणवस्ती, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	स्त्री	हृदयक्रिया बंद पडल्याने मृत्यू.	१४-०५-२०१७
४७	२४७	३९/२०१७	अनुरथ ऊर्फ बाळु भास्करराव शिंदे, रा. माळशिरस, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	हृदयविकाराचे आजाराने मृत्यू.	२६-०६-२०१७
४८	२४८	११/२०१७	मोहन मुरलीधर कदम, रा. नाझरे सुपा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	बी. पी., शुगरच्या आजाराला कंटाळून विषारी औषध पिल्याने मृत्यू.	१३-०३-२०१७
सासवड पोलीस स्टेशन						
४९	२४९	५६/२०१७	गुनाजी उदाजी हातमोडे, रा. टेंभी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू.	१०-०७-२०१७
५०	२५०	०६/२०१७	सायली अक्षय बावडेकर, रा. सासवड, सोपाननगर, हाडको, २३५-ब, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	स्त्री	भाजून मृत्यू.	१७-०१-२०१७
५१	२५१	५०/२०१७	गौरी मनिष निशाद, रा. कुरमों, तालुका बिनकी, जिल्हा फत्तेपूर (उत्तर प्रदेश) सध्या रा. हिवरे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	स्त्री	भाजल्याने मृत्यू.	३१-०७-२०१३

परिशिष्ट--चालू

सासवड पोलीस स्टेशन--चालू

१	२	३	४	५	६	७
५२	२५२	६७/२०१५	स्नेहल शिवानंद अंगुले, रा. काळेवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	स्त्री	फिटचे झटके येत असलेल्या आजाराने मृत्यू.	२१-०८-२०१५
५३	२५३	६२/२०१२	लक्ष्मण गोविंद शेंडकर, रा. चांबळी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू.	१६-११-२०१२
५४	२५४	३४/२०१७	विठ्ठल लक्ष्मण भोंडे	पुरुष	हृदयविकाराने मृत्यू.	२५-०३-२०१७
५५	२५५	२८/२०१७	अनोळखी महिला	स्त्री	टी. बी. चे आजाराने मृत्यू.	१३-०३-२०१७
५६	२५६	०१/२०१७	सारिका जगदीश जोशी, रा. वनपुरीकर कॉलनी, शुक्रवार पेठ, तालुका कराड, जिल्हा सातारा, हल्ली रा. सासवड, सोपाननगर, ५८६ ड, हाडको, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	स्त्री	गळफास घेऊन मृत्यू.	०६-०१-२०१७

जेजुरी पोलीस स्टेशन

५७	--	--	--	--	--	--
----	----	----	----	----	----	----

सासवड पोलीस स्टेशन

५८	--	--	--	--	--	--
५९	--	--	--	--	--	--
६०	--	--	--	--	--	--

यवत पोलीस स्टेशन

६१	२६१	८४/२०११	सुवर्णा अशोक हांडगर, रा. पानवली, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	स्त्री	विषारी साप चावून मृत्यू.	३०-०७-२०११
६२	२६२	७७/२०१२	पुरणलाल इंद्रप्रसाद साहु, रा. सहजपूर, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	पुरुष	मेंदुत रक्तस्त्राव होऊन मृत्यू.	२४-०५-२०१२
६३	२६३	१०८/२०१५	संतोष अभिमान गायकवाड, रा. नांदुर, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	पुरुष	पाण्यात बुडून मृत्यू.	१५-०८-२०१५
६४	२६४	८१/२०१४	हिराबाई रोकडोबा बर्वे, रा. नांदुर, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	स्त्री	पाण्यात बुडून मृत्यू.	०८-०७-२०१४

परिशिष्ट--चालू

यवत पोलीस स्टेशन--चालू

१	२	३	४	५	६	७
६५	२६५	९९/२०१५	विजय सुरेश मोरे, रा. मोरेवस्ती, यवत, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	पुरुष	विषारी औषध पिऊन मृत्यू.	०७-०७-२०१५
६६	२६६	१०२/२०१२	पोपट दिनकर जाधव, रा. पडवी, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	पुरुष	विषारी औषध पिऊन मृत्यू.	०८-०८-२०१२
६७	२६७	१७१/२०१६	शिवराम केशव चव्हाण, रा. कुसेगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	पुरुष	हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू.	१०-१२-२०१६

दौंड पोलीस स्टेशन

६८	२६८	१०५/२०१२	रुखमा प्रकाश जोगदंड, रा. बोरीबेल, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	स्त्री	मेंदुत रक्ताचा पुरवठा न झाल्याने.	२०-१२-२०१२
६९	२६९	१२४/२०१३	किसन उत्तम वाळके, रा. काळेवाडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	पुरुष	विषारी औषध पिल्याने मृत्यू.	१२-११-२०१३
७०	२७०	४६/२०१५	राहुल उत्तम घोलप, रा. शिरापूर, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	पुरुष	इलेक्ट्रिकचा शॉक बसून मृत्यू.	०८-०७-२०१५
७१	२७१	३२/२०१५	एक अनोळखी पुरुष	पुरुष	रेल्वेची ठोस बसून अपघात होऊन मृत्यू.	१२-०४-२०१५
७२	२७२	३८/२०१६	गोविंद शंकर चव्हाण, रा. अंबरनाथ, मुळ रा. शहाबादवाडी, येरगुळ-तांडा, तालुका- जिल्हा गुलबर्गा.	पुरुष	रेल्वेतून पडून जखमी होऊन मृत्यू.	१४-०४-२०१६
७३	२७३	२५/२०१५	एक अनोळखी पुरुष	पुरुष	पाण्यात बुडून मृत्यू.	१६-०३-२०१५
७४	२७४	३३/२०१५	सौ. लक्ष्मी बादशहा शेख, रा. खानोटा, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	स्त्री	हृदयविकाराचे तीव्र झटक्याने.	१३-०४-२०१५
७५	२७५	०८/२०१६	एक अनोळखी स्त्री	स्त्री	पाण्यात पडून बुडून मृत्यू.	२६-०१-२०१५
७६	२७६	७२/२०१४	भिमराव हनुमंत सुडगे, रा. खोरवडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	पुरुष	रेल्वेची ठोस बसून मृत्यू.	२२-०९-२०१४

परिशिष्ट--चालू

दौंड पोलीस स्टेशन--चालू

१	२	३	४	५	६	७
७७	२७७	७४/२०१६	विठ्ठल मल्हारी मांदरे, रा. सोरतापवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे.	पुरुष	फुफ्फुसाचे आजाराने मृत्यू.	१५-०६-२०१६
७८	२७८	७९/२०१२	एक अनोळखी पुरुष	पुरुष	विषारी औषध पिऊन मृत्यू.	२७-०९-२०१२
७९	२७९	२०/२०१४	संजय कामाजी नाईकनवरे, रा. सिद्धार्थनगर, पाटस, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	पुरुष	अवयव निकामी झाल्याने.	०१-०२-२०१४
८०	२८०	५५/२०१५	अमित सुरेश खेरे, रा. सुपा, खेरेपडळ, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	पुरुष	पाय घसरून पडलेने जखमी होऊन मृत्यू.	२९-०६-२०१५
८१	२८१	७६/२०१४	सपना नवनाथ जाधव, रा. लोणारवाडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	स्त्री	रेल्वेखाली उडी मारून मृत्यू.	१२-१०-२०१४
८२	२८२	९४/२०१५	अशोक लक्ष्मण इंगोले, रा. वाकी शिवणे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.	पुरुष	पूर्वीचे गंभीर आजारपणामुळे मृत्यू.	०९-१२-२०१५
८३	२८३	१०५/२०१४	लक्ष्मी बाळु राठोड, रा. नाथनगर, सोनवडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	स्त्री	हृदयविकाराने मृत्यू.	२६-०८-२०१४
८४	२८४	६६/२०१४	एक अनोळखी पुरुष	पुरुष	पाण्यात पडून बुडून मृत्यू.	१४-०८-२०१५
८५	२८५	३१/२०१५	द्वारकाबाई भगवान गवारे, रा. खानोटा, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	स्त्री	भाजलेने मृत्यू.	१०-०३-२०१५
८६	२८६	०२/२०१५	एक अनोळखी पुरुष	पुरुष	रेल्वेखाली सापडून जखमी होऊन मृत्यू.	०७-०१-२०१५
८७	२८७	७०/२०१४	एक अनोळखी पुरुष	पुरुष	पाण्यात बुडून मृत्यू.	१७-०९-२०१४
८८	२८८	७९/२०१६	नागनाथ दिगंबर क्षीरसागर, रा. पासलकर वस्ती, लिंगाळी, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू.	२७-०६-२०१६
८९	२८९	७५/२०१२	नंदा विलास बनसोडे, रा. मलठण, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	स्त्री	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू.	०९-०६-२०१२
९०	२९०	३७/२०१४	वासीम अजय शेख, रा. खाटीक गल्ली, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	पुरुष	पाण्यात बुडून मृत्यू.	१२-०४-२०१४

परिशिष्ट--चालू

दौंड पोलीस स्टेशन--चालू

१	२	३	४	५	६	७
९१	२९१	१३३/२०१३	ताईबाई धुळा दगडे, रा. दगडेवस्ती, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	स्त्री	विषारी औषध पिऊन मृत्यू.	११-१२-२०१३
९२	२९२	८३/२०१५	एक अनोळखी पुरुष	पुरुष	रेल्वेची ठोस बसल्याने मृत्यू.	०६-११-२०१४
९३	२९३	७८/२०१६	शिवाजी तबाजी चितारे, रा. आलेगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	पुरुष	रेल्वेतून पडून मृत्यू.	१८-०६-२०१६
९४	२९४	१२१/२०१६	हनुमंत दगडु रावळ, रा. भिगवण, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.	पुरुष	पाण्यात बुडून मृत्यू.	२४-१०-२०१६
९५	२९५	५३/२०१५	एक अनोळखी पुरुष	पुरुष	रेल्वेची ठोस बसून मृत्यू.	२२-०६-२०१५
९६	२९६	४६/२०१५	रामदास बहादुर ठाकुर, रा. बालाजीनगर, दौंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	पुरुष	हृदयक्रिया बंद पडून मृत्यू.	०८-०५-२०१६
९७	२९७	९५/२०१५	बबन विठोबा फराटे, रा. गोपाळवाडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	पुरुष	वृद्धापकाळामुळे आजाराने मृत्यू.	२५-१०-२०१५
९८	२९८	३७/२०१५	एक अनोळखी पुरुष	पुरुष	रेल्वेची ठोस बसल्याने मृत्यू.	२९-०४-२०१५
९९	२९९	९९/२०१३	एक अनोळखी पुरुष	पुरुष	चक्कर येऊन पडून डोक्यास दगडाचा मार लागून.	०६-०९-२०१३
१००	३००	४३/२०१६	आग्नेलो जोजे अगस्तो, रा. जुना मोदिखाना कॅम्प, पुणे, मुळ रा. गाउनसा वाडु, तालुका भारडेज, जिल्हा म्हापसा, राज्य गोवा.	पुरुष	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू.	२५-०४-२०१६
१०१	३०१	१४/२०१४	रुपा प्रशांत भंडारी, रा. टिळकवाडी, बेळगाव, राज्य कर्नाटक.	स्त्री	अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याने मृत्यू.	३०-०१-२०१४
१०२	३०२	७१/२०१६	तुषार प्रभाकर भोसले, रा. हिंगणीबेडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	पुरुष	इलेक्ट्रिक मोटारीचा शॉक बसल्याने मृत्यू.	११-०६-२०१६
१०३	३०३	११८/२०१६	राजेंद्र आण्णा जाधव, रा. आलेगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे.	पुरुष	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू.	१६-१०-२०१६

परिशिष्ट--चालू

दोंड पोलीस स्टेशन--चालू

१	२	३	४	५	६	७
१०४	३०४	११५/२०१६	माया बिट्टु गडदे, रा. खडकी, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	स्त्री	स्टोव्हाचा भडका होऊन मृत्यू.	११-०९-२०१६
१०५	३०५	३५/२०१६	अनोळखी पुरुष	पुरुष	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू.	०८-०४-२०१६
१०६	३०६	१७/२०१६	लक्ष्मीनारायण शांताराम गवळी, रा. भोईटेनगर, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू.	१२-०२-२०१६
१०७	३०७	२३/२०१५	इस्माइल नौशाद शेख, रा. बरसटोला, तालुका राजमहल, राज्य झारखंड.	पुरुष	इलेक्ट्रिक शॉक बसून मृत्यू.	११-०३-२०१५
१०८	३०८	८८/२०१६	दशरथ बापुराव भोसले, रा. देउळगाव राजे, आर्वीफाटा, तालुका दोंड.	पुरुष	पाण्यात बुडून मृत्यू.	१६-०७-२०१६
१०९	३०९	११०/२०१६	शंकर भास्कर पवार, रा. कोकणेवस्ती, नंदादेवी, तालुका दोंड, जिल्हा पुणे, मूळ रा. पिटापुरे नवीन, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू.	१५-०९-२०१६
११०	३१०	९२/२०१६	शैला मनोहर जाधव, रा. जिरेगाव, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	स्त्री	साप चावून मृत्यू.	२६-०७-२०१६
१११	३११	१३२/२०१६	सुनिल दशरथ शेंडगे, रा. पांढ्रेवाडी, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू.	१६-११-२०१६
११२	३१२	१००/२०१६	एक अनोळखी पुरुष	पुरुष	रेल्वे अपघाताने मृत्यू.	१८-०८-२०१६
११३	३१३	९९/२०१६	प्रकाश शंकर सस्ते, रा. गोपाळवाडी, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.	१७-०८-२०१६
११४	३१४	९५/२०१६	काशिनाथ शंकर घमुरे पाटील, रा. कुरकुंभ, तालुका दोंड, जिल्हा पुणे, मूळ रा. कर्नाटक.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.	०९-०८-२०१६
११५	३१५	६५/२०१५	दिपक परसराम टेकचंदानी, रा. भवानीनगर शेंडेवस्ती, गोपाळवाडी, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.	११-०८-२०१५



परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
यवत पोलीस स्टेशन						
११६	३१६	८६/२०१६	राहुल नागू कोळपे, रा. वाखारी, तालुका दोंड.	पुरुष	हृदयविकाराने मृत्यू.	१७-०६-२०१६
११७	३१७	४०/२०१७	सुनिल शशिकांत वाया, रा. कुंभारगल्ली, दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	हृदयविकाराने मृत्यू.	०१-०४-२०१७
११८	३१८	०५/२०१७	रोहित राजाराम बर्डे, रा. केडगाव, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू.	२४-०१-२०१७
दोंड पोलीस स्टेशन						
११९	३१९	४०/२०१६	सतिश मुरलीधर गुंडरे, रा. नागोबाचीवाडी, पोस्ट हेर, तालुका उदगीर, जिल्हा लातूर सध्या एसआरपी नानविज सेंटर.	पुरुष	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू.	१९-०४-२०१६
१२०	३२०	१०२/२०१६	एक अनोळखी पुरुष	पुरुष	पाण्यात बुडून मृत्यू.	०३-०९-२०१६
यवत पोलीस स्टेशन						
१२१	३२१	०९/२०१७	नामदेव भानुदास जाधव, रा. पाटस, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	हृदयविकाराचे तीव्र झटक्याने.	२९-०१-२०१७
१२२	३२२	६५/२०१६	रियाज साहेबलाल शेख, रा. पाटस, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	पाण्यात बुडून मृत्यू.	२१-०५-२०१६
दोंड पोलीस स्टेशन						
१२३	३२३	४८/२०१६	रश्मी विकी चावरीया, रा. शालीमार चौक, रेल्वे कॉर्टर, दोंड, जिल्हा पुणे.	स्त्री	गळफास घेऊन मृत्यू.	१०-०५-२०१६
यवत पोलीस स्टेशन						
१२४	३२४	८८/२०१६	आनंदा परशुराम वाळके, रा. मांजरीखुर्द, तालुका हवेली, जिल्हा पुणे.	पुरुष	रेल्वे अपघाताने मृत्यू.	२०-०६-२०१६
१२५	३२५	१०/२०१७	परशुराम बच्चुराम पाल, रा. देलवलपूर, पोस्ट येरा, तालुका धोरासा, राज्य उत्तरप्रदेश.	पुरुष	पाण्यात बुडून मृत्यू.	३१-०१-२०१७
१२६	३२६	१६/२०१७	संतोष बाजीराव जगताप, रा. गणेगाव दुमाला, तालुका शिरूर, जिल्हा पुणे.	पुरुष	रेल्वे अपघाताने मृत्यू.	०८-०२-२०१७
१२७	३२७	७३/२०१६	माणिक जयवंत कांबळे, रा. केडगाव, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	फुफ्फुसाचे न्यूमोनियाने मृत्यू.	१४-०५-२०१६

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
दोंड पोलीस स्टेशन						
१२८	३२८	१४३/२०१६	सुंदरा तुकाराम चव्हाण, रा. कोळंब, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी.	स्त्री	हृदयविकाराने मृत्यू.	२५-१२-२०१६
१२९	३२९	१४०/२०१६	मारुती रामचंद्र कनिचे, रा. नानविज, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	लिह्वर खराब झाल्याने मृत्यू.	०२-१२-२०१६
यवत पोलीस स्टेशन						
१३०	३३०	१४१/२०१५	अशोक रामदास माळी, रा. वाळकी, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	पाण्यात बुडून मृत्यू.	१६-१०-२०१५
१३१	३३१	२०/२०१७	एकनाथ महादु शिंदे व सुनिता एकनाथ शिंदे, रा. पिंपळगाव, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष व स्त्री	इलेक्ट्रिक शॉक बसून मृत्यू.	१८-०२-२०१७
१३२	३३२	१५२/२०१६	अनोळखी पुरुष	पुरुष	कवटीचे आत रक्तस्राव होरून मयत.	०१-१०-२०१६
१३३	३३३	१७३/२०१६	ठकसेन ऊर्फ सुनिल शिवजी कन्हे, रा. पिंपळगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे.	पुरुष	हृदयविकाराचे आजाराने मयत.	१०-१२-२०१६
१३४	३३४	१६५/२०१६	खंडु पार्वती लोणकर, रा. कार्हाटी, तालुका बारामती, जिल्हा पुणे.	पुरुष	रेल्वे अपघाताने झालेल्या जखमां- मुळे मृत्यू.	२८-११-२०१६
१३५	३३५	२५/२०१७	लखीर मागू मांझी, रा. खुर्दा, तालुका मसाबनी, जिल्हा इस्ट सिंधम, राज्य झारखंड, सध्या रा. वडगाव खु., पुणे.	पुरुष	पाण्यात पडून बुडून मृत्यू.	२५-०३-२०१७
१३६	३३६	४३/२०१७	मोहदीन ऊर्फ बबन फत्तुसाहब शेख, रा. उदगीर, जिल्हा लातूर, हल्ली पारगाव, तालुका दोंड.	पुरुष	हृदय प्रक्रिया बंद पडल्याने मृत्यू.	११-०४-२०१७
दोंड पोलीस स्टेशन						
१३७	३३७	२२/२०१६	प्रेमकुमार रामचंद्र साबळे, रा. मिरा सोसायटी, दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	हृदय प्रक्रिया बंद पडल्याने मृत्यू.	२२-०२-२०१६

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
यवत पोलीस स्टेशन						
१३८	३३८	१०५/२०१६	सुजान	पुरुष	हृदयविकाराचे आजाराने मयत.	१४-०८-२०१६
१३९	३३९	२६/२०१६	अरुण किसन गोंदावले, रा. वडगाव बांडे, तालुका दोंड.	पुरुष	लिक्वर खराब झाल्याने मृत्यू.	२६-०२-२०१६
१४०	३४०	९३/२०१६	राम गोपाळ पवार, रा. चौफुला, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	विषारी औषध पिल्याने मृत्यू.	२२-०६-२०१६
१४१	३४१	६९/२०१४	आण्णा सर्जेराव शिंदे, रा. तलवाडा, तालुका गेवराई, जिल्हा बीड.	पुरुष	औषध पिऊन मृत्यू.	२०-०४-२०१४

दोंड पोलीस स्टेशन

१४२	३४२	५५/२०१६	वैभव बाळू शिंगाडे, रा. सोनवडी, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	अंगावर वीज पडून मृत्यू.	१९-०५-२०१६
१४३	३४३	६३/२०१४	महादेवी गयाजी दोरगे, रा. खडकी, गुनवरेवस्ती, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	स्त्री	रक्तातील तीव्र जंतू संसर्गामुळे हृदयक्रिया बंद पडून.	२१-०८-२०१४
१४४	३४४	१०४/२०१६	अशोक ज्ञानदेव गडधे, रा. बोरी पार्धी, चौफुला, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	हृदयविकाराचे तीव्र झटक्याने.	२९-०७-२०१६
१४५	३४५	६७/२०१६	सिताबाई रामचंद्र भोइटे, रा. खानोटा, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	स्त्री	साडी पेटून भाजलेने मृत्यू.	०५-०५-२०१६

यवत पोलीस स्टेशन

१४६	३४६	१४४/२०१६	वैभव नामदेव शेळके, रा. वाखारी, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	पाण्यात बुडून मृत्यू.	२३-१०-२०१६
१४७	३४७	१९/२०१६	अमोल संभाजी भुजबळ, रा. पिलाणवाडी, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	इलेक्ट्रिक इस्त्रीचा शॉक बसल्याने मृत्यू.	१५-०२-२०१६
१४८	३४८	५८/२०१६	एक अनोळखी पुरुष	पुरुष	हृदयविकाराचे आजाराने मृत्यू.	१७-०५-२०१६

दोंड पोलीस स्टेशन

१४९	३४९	६३/२०१६	कमलबाई मल्हारी वाघ, रा. लोणारवाडी, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	स्त्री	हृदय प्रक्रिया बंद पडल्याने मृत्यू.	०७-०४-२०१६
-----	-----	---------	--	--------	--	------------

परिशिष्ट--चालू

दोंड पोलीस स्टेशन--चालू

१	२	३	४	५	६	७
१५०	३५०	७१/२०१६	गणेश शिवाजी सोळंके, रा. सावरी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर.	पुरुष	हृदय व फुफ्फुस बंद पडल्याने.	२४-०२-२०१६

यवत पोलीस स्टेशन

१५१	३५१	१२०/२०१६	सालचा यदा लोखंडे, रा. केडगाव, दापोडी, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	पोटाचे आजाराने मयत.	१४-०६-२०१६
१५२	३५२	२४/२०१७	संजय रामेश्वर जगताप, रा. स्टेशन रोड यवत, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू.	०३-०३-२०१७
१५३	३५३	१४३/२०१६	गिता उत्तम कोळी, रा. बोरीपाधी, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	स्त्री	पाण्यात बुडून मृत्यू.	२३-१०-२०१६

दोंड पोलीस स्टेशन

१५४	३५४	२४/२०१६	निलोफर शाहजान पिंजारी, रा. कुरकुंभ, पांढरेवाडी रोड, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	स्त्री	गळफास घेऊन मृत्यू.	२९-०४-२०१७
१५५	३५५	३०/२०१६	मंगल पितांबर भिल, रा. चिचपोरा, पोस्ट पिंपरी, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव.	पुरुष	नारळाचे झाडावरून पडल्याने मयत.	२२-०२-२०१६

१५६	३५६	१४५/२०१६	प्रेमचंद रामायण यादव, रा. पेडगाव, तालुका दोंड, मूळ रा. रसुलपूर, पोस्ट चितवडागाव, तालुका-जिल्हा बलीभा, राज्य उत्तर प्रदेश.	पुरुष	हृदयविकाराने मृत्यू.	२५-१२-२०१६
-----	-----	----------	--	-------	-------------------------	------------

यवत पोलीस स्टेशन

१५७	३५७	१३६/२०१६	दशरथ दगडु शेंडगे, रा. केडगाव, तालुका दोंड.	पुरुष	रेल्वे अपघातात झालेल्या गंभीर जखमांमुळे.	०८-१०-२०१६
१५८	३५८	३१/२०१६	दौलत कामा कोकरे, रा. बोरीपाधी, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	पुरुष	अति दारूचे सेवन विषबाधा होऊन.	१४-०३-२०१६
१५९	३५९	११८/२०१६	लक्ष्मीबाई रामा गायकवाड, रा. बोरीपाधी, तालुका दोंड, जिल्हा पुणे.	स्त्री	हृदयविकाराचे झटक्याने व न्यूमोनियाचे आजाराने मृत्यू.	०१-०८-२०१६

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
दोंड पोलीस स्टेशन						
१६०	३६०	६२/२०१६	विष्णू तुळशीराम क्षीरसागर, रा. बेटवाडी, तालुका दोंड.	पुरुष	रेल्वे अपघाताने मृत्यू.	३०-०५-२०१६
१६१	३६१	०७/२०१७	शाहनवाज नजीर मणियार, रा. वानवडी, पुणे.	पुरुष	हृदयविकाराचे आजाराने मृत्यू.	२५-०१-२०१७
१६२	३६२	१२०/२०१६	अनिल खंडू काळे, रा. सोनवडी, तालुका दोंड.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू.	२४-१०-२०१६
१६३	३६३	१३०/२०१६	रुक्मीणी ऊर्फ रखमाबाई सुरेश गजरे, रा. बेटवाडी, तालुका दोंड.	स्त्री	इलेक्ट्रिक शॉक बसून मृत्यू.	१५-११-२०१६

जेजुरी पोलीस स्टेशन

१६४	--	--	--	--	--	--
१६५	३६५	१३/२०१७	शंकर दौलत मेमाणे, रा. पारगाव, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	विषारी औषध पिल्याने मृत्यू.	०८-०४-२०१७
१६६	३६६	४५/२०१७	शेखर तात्याबा कुंजीर, रा. वाघापूर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.	पुरुष	मेंदुतील रक्त वाहिनी फुटल्याने रक्तस्त्राव होऊन मृत्यू.	१५-०७-२०१७

संजय आसवले,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
दोंड-पुरंदर उपविभाग, पुणे.

पुणे (दोंड-पुरंदर), १३ नोव्हेंबर २०१७.

अधिसूचना

क्रमांक एमएजी/कावि-२५३०/२०१७.— तमाम लोकांना कळविणेत येत की, खालील परिशिष्टात नमूद केलेले इसम हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कारणास्तव मयत झालेबाबत अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक विटा / आटपाडी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विटा यांचेमार्फत पाठविले आहे. मयतासमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज अन्य कारणास्तव मृत्यू झाला असल्यास त्याबद्दल काही तक्रार असल्यास ही नोटिस प्रसिद्ध झालेपासून पंधरा दिवसांचे आत इकडील कार्यालयाकडे लेखी तक्रार करणेत यावी. मुदतीत कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही तर कोणाची काहीही तक्रार अगर हरकत नाही असे समजून उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे अहवालानुसार अंतिम वर्गीकरण करणेबाबत पुढील कार्यवाही करणेत येईल व त्यानंतर कोणतीही तक्रार ऐकली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ.क्र	एस.आर. नं.	मयताचे नाव	मयताचे गाव	मयत तारीख	मयताचे कारण
१	२	३	४	५	६
१	१३७/२०१७	साऊ जामुदा	रा. भिवघाट, तालुका खानापूर, मूळगाव ब्रन्दावन, पोस्ट बारी, थाना सोनुआ गोइलकेरा, पश्चिमी सिंहभूम झारखंड.	२३-०४-२०१७	Head Injury

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
२	१३८/२०१७	भास्कर शामराव टिंगरे	रा. झरे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली.	१७-१०-२०१६	Cause of death is due to Asphyxia due to Drowning.
३	१३९/२०१७	विकास बाबा कोळपे	रा. मिटकी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली.	३१-०७-२०१७	Cause of death is due to Asphyxia due to Drowning.
४	१४०/२०१७	प्रकाश मुरलीधर देशमुख	रा. विठ्ठलापूर, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली.	१९-१२-२०१५	Cause of death Asphyxia due to Hanging.
५	१४१/२०१७	मच्छिंद्र दादासो भारते	रा. मादळमुठी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली.	०८-०६-२०१५	Death due to Snake bite.
६	१४२/२०१७	गोदाबाई लक्ष्मण केंगार	रा. देविखिंडी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली.	२६-०५-२०१५	Death due to bilateral pulmonary oedema.
७	१४३/२०१७	अमित अशोक चोथे	रा. वासुंभे रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली.	२५-०७-२०१७	Cardio respiratory Failure due to Acute Myocardial infarction.
८	१४४/२०१७	बाळासो गणू मंडले	रा. गोमेवाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली.	०२-०९-२०१७	Cause of death is Cardio respiratory arrest due to pulmonary edema due CAD (coronary artery disease).
९	१४५/२०१७	अनोळखी बेवारस स्त्री	--	२४-०१-२०१७	Death due to bilateral pulmonary kochs.
१०	१४६/२०१७	मारुती विठ्ठल चव्हाण	रा. विवेकानंदनगर, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली.	२२-०७-२०१७	Cause of death Asphyxia due to Hanging.
११	१४७/२०१७	तौफिक ताराबाशा इनामदार	रा. माहुली, तालुका खानापूर, जिल्हा सांगली.	०७-०२-२०१७	Poisoning by organo phosphorous and phyrethroid insecticide CHLORPYRIPHOS AND CYPERMENTHRIN.
१२	१४८/२०१७	वसंत नामदेव माने	रा. नागेवाडी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली.	२४-०४-२०१७	Cause of death Cardio Respiratory failure due to massive cirrhosis with Ascitis.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
१३	१४९/२०१७	माधुरी सुरेद्र तुपे	रा. भेंडवडे गावठाण, तालुका खानापूर, जिल्हा सांगली.	१६-०५-२०१७	Organo phosphorous poisoning (ROGOR).
१४	१५०/२०१७	जहीदा शब्बीर मुजावर	रा. खानापूर, तालुका खानापूर, जिल्हा सांगली.	०३-०६-२०१७	Death is due to asphyxia to Drowning.
१५	१५१/२०१७	धनाजी रामचंद्र कदम	रा. कौटुळी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली.	०५-०२-२०१६	Due to Cardio respiratory arrest due to organo phosphorus insecticide (NUVAN).
१६	१५२/२०१७	रतन अनिल गरांडे	रा. तळेवाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली.	१२-०५-२०१७	Death due to aspiration pneumonitis.
१७	१५३/२०१७	राहुल अर्जुन लेंगरे	रा. महुद येडगेवाडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.	०८-०४-२०१६	Death due to drowning
१८	१६४/२०१७	रमेश गोविंद गवळी	रा. कमळापूर, तालुका खानापूर, जिल्हा सांगली.	०८-०८-२०१७	Cause of death Asphyxia due to Hanging.

अश्विनी जिरंगे,

उपविभागीय दंडाधिकारी,

विटा उपविभाग, विटा.

विटा, १३ नोव्हेंबर २०१७.

अधिसूचना

क्रमांक फौजदारी/कावि-१४५६/२०१७.— सर्व लोकांना या जाहीर नोटिसद्वारे कळविणेत येते की, खाली दर्शविलेले इसम आकस्मित मयत झालेले असून, त्याबाबत अंतिम गोषवारा मिळणेबाबत संबंधित भागांचे पोलीस अधिकारी यांनी आमचे कार्यालयास अहवाल सादर केलेला आहे. तरी मयत इसम यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणामुळे मृत्यु झाला अशी तक्रार असेल, तर त्यांनी खालील अनुसूची महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून १५ दिवसांचे आत लेखी तक्रार आमचे कार्यालयास सादर करावी. मुदतीनंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही. वरील मुदतीत कोणाचीही तक्रार न आलेस, मृत्युचे कारणाबाबत तक्रार नाही असे ग्राह्य धरून संबंधित भागाचे पोलीस अधिकाऱ्याचे अहवालाप्रमाणे अंतिम गोषवारा मंजूर करणेत येईल.

अनुसूची

अ.नं.	कोणाकडून प्राप्त	पोलीस स्टेशन	अ.म.र.नं.	मयताचे नाव, वय व पत्ता	मयताचे कारण
१	२	३	४	५	६
१	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.३६५४/२०१७, दि.१६/०८/२०१७.	कराड तालुका	८८/२०१६	कु. संकेत सुभाष पाटील, रा. सवादे, ता. कराड, जि. सातारा, वय १६ वर्षे.	गळफास लावून घेतलेने मयत
२	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.३६५३/२०१७, दि.१६/०८/२०१७.	कराड तालुका	११२/२०१६	विनोद लक्ष्मण शिंदे, वय ३२ वर्षे, रा. साकुर्डी, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मयत.

## अनुसूची--चालू

१	२	३	४	५	६
३	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.३६४९/२०१७, दि.१६/०७/२०१७.	तळबीड	०१/२०१७	गुलाब दगडू वाघमारे, वय ६५ वर्ष, रा. तळबीड, ता. कराड, जि. सातारा.	गळफास लावून घेतलेने मयत
४	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.३६१०/२०१७, दि.११/०८/२०१७.	कराड शहर	५५/२०१६	सिद्धार्थ शिरमल सरवदे, वय ८ वर्ष, रा. शिखरे वस्ती, मंगळवार पेठ, कराड, ता. कराड, जि. सातारा.	चक्कर येऊन पडलेने मयत
५	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.३६१६/२०१७, दि.११/०८/२०१७.	कराड शहर	२९/२०१७	हिंमत हिंदूराव कांबळे, वय ४५ वर्ष, रा. हिंंगरुळ, ता. बत्तीस शिराळा, जि. सांगली, हल्ली रा. भाजी मंडई कराड फिरस्ता, ता. कराड, जि. सातारा.	पाण्यात बुडून मयत
६	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.३६१५/२०१७, दि.११/०८/२०१७.	कराड शहर	२१/२०१७	स्मिता श्रीधर माने, वय ३२ वर्ष, रा. भूमी रेसिडेंसी, सोमवार पेठ, ता. कराड, जि. सातारा.	मेंदूचे कॅन्सरचे ऑपरेशन झालेवर डोक्यामध्ये रक्तस्राव होऊन मयत.
७	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.३६१४/२०१७, दि.११/०८/२०१७.	कराड शहर	१४७/२०१६	महेश श्रीराम मिना, वय ३८ वर्ष, रा. मलकापूर, ता. कराड, जि. सातारा, मूळ रा. फत्तेपूर, ता. मिनका थाना, जि. शिकर, राजस्थान.	हृदयविकाराचा तीव्र झटका आलेने मयत.
८	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.३६१३/२०१७, दि.११/०८/२०१७.	कराड शहर	०५/२०१७	अनोळखी बेवारस पुरुष, वय ४० ते ४५ वर्ष, रा. पत्ता समजून येत नाही.	पाण्यात बुडून मयत
९	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.३६५५/२०१७, दि.१६/०८/२०१७.	कराड तालुका	२१/२०१७	तानाजी गणपती शिंदे, वय ५५ वर्ष, रा. कालवडे, ता. कराड, जि. सातारा.	विषारी औषध सेवन केलेने मयत
१०	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.३६६५/२०१७, दि.१६/०८/२०१७.	कराड तालुका	०३/२०१७	मोहन राजाराम मदने, वय ६५ वर्ष, रा. थोरातमळा शेरे, ता. कराड, जि. सातारा.	पाण्यात बुडून मयत
११	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.३६७२/२०१७, दि.१६/०८/२०१७.	उंब्रज	१०१/२०१६	उमेश शंकरराव थोरात, वय ४५ वर्ष, रा. कोर्टी, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचा तीव्र झटका आलेने मयत.
१२	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.३६७४/२०१७, दि.१६/०८/२०१७.	उंब्रज	०५/२०१७	सचिन भानुदास मोरे, वय २८ वर्ष, रा. इंदोली, ता. कराड, जि. सातारा.	इलेक्ट्रिक शॉक लागून मयत
१३	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.४००१/२०१७, दि.०२/०८/२०१७.	उंब्रज	३४/२०१७	सौ. मनिषा सतिष येडगे, वय २६ वर्ष, रा. पेरले, ता. कराड, जि. सातारा.	९५ टक्के भाजलेने मयत



परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
१४	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.४००३/२०१७, दि.०२/०८/२०१७.	उंब्रज	७८(अ)/२०१६	अरुण वसंत वाघमारे, वय ४० वर्ष, रा. चरेगाव, ता. कराड, जि. सातारा.	गळफास लावून घेतलेने मयत
१५	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.४००५/२०१७, दि.०२/०८/२०१७.	उंब्रज	७९/२०१६	इकबाल बाबुलाल मसूरकर, वय ५९ वर्ष, रा. मसूर, ता. कराड, जि. सातारा.	५० टक्के भाजलेने मयत
१६	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.४००४/२०१७, दि.०२/०८/२०१७.	उंब्रज	६७/२०१६	अरविंद शंकर शिंदे, वय ३५ वर्ष, रा. हेळगाव, ता. कराड, जि. सातारा.	दारुचे नशेत विषारी औषध सेवन केलेने मयत.
१७	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.३६६४/२०१७, दि.१६/०८/२०१७.	कराड तालुका	५८/२०१६	अशोक मारुती पवार, वय ५७ वर्ष, रा. कुसूर, ता. कराड, जि. सातारा.	सर्पदंश झालेने मयत
१८	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.३६७५/२०१७, दि.१६/०८/२०१७.	उंब्रज	७८/२०१६	सौ.सुवर्णा सुनिल चव्हाण वय २३ वर्ष, रा. चिखली, ता. कराड, जि. सातारा.	तीन महिन्यांची गरोदर असल्याने अचानक अति रक्तस्राव झालेने उपचार घेत असताना मयत.
१९	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.३६०६/२०१७, दि.११/०८/२०१७.	कराड शहर	१२८/२०१६	श्रीमती प्रतिभा रामचंद्र ठोंबरे, वय ४९ वर्ष, रा. वाखाण रोड, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचा तीव्र झटका आलेने मयत.
२०	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.३६७१/२०१७, दि.१६/०८/२०१७.	उंब्रज	०८/२०१७	सुभाष भाऊ निकम, वय ६६ वर्ष, रा. हणबरवाडी, ता. कराड, जि. सातारा.	चक्कर येऊन पडलेने डोकीस मार लागून मयत.
२१	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.३६७०/२०१७, दि.१६/०८/२०१७.	उंब्रज	३८/२०१७	वसंत दगडू कुंभार, वय ६७ वर्ष, रा. उंब्रज, ता. कराड, जि. सातारा.	गळफास लावून घेतलेने मयत
२२	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.३६११/२०१७, दि.११/०८/२०१७.	कराड शहर	२३/२०१७	शांताराम रुद्राप्पा सिद्धगवळी, वय ६५ वर्ष, रा. हनुमाननगर, इस्लामपूर, ता.वाळवा, जि.सांगली.	हृदयविकाराचा तीव्र झटका आलेने मयत.
२३	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.३६५६/२०१७, दि.१६/०८/२०१७.	कराड तालुका	३६/२०१७	परेश आकाराम लोकरे, वय २१ वर्ष, रा.मालखेड, ता. कराड, जि. सातारा.	विषारी औषध सेवन केलेने मयत
२४	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.३६५८/२०१७, दि.१६/०८/२०१७.	उंब्रज	६१/२०१६	सौ.छाया आप्पासो मोरे, वय ४५ वर्ष, रा.भांबे, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचा तीव्र झटका आलेने मयत.
२५	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.३६५९/२०१७, दि.१६/०८/२०१७.	तळबीड	२०/२०१६	सुभाष चंद्रकांत साळुंखे, वय ४० वर्ष, रा.वराडे, ता. कराड, जि. सातारा.	कावीळ आजाराने उपचार घेत असताना मयत.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
२६	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.३६६०/२०१७, दि.१६/०८/२०१७.	कराड तालुका	११/२०१७	बबन बाबूराव घारे, वय ४५ वर्ष, रा.घारेवाडी, ता. कराड, जि. सातारा.	गळफास लावून घेतलेने मयत
२७	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.३६००/२०१७, दि.११/०८/२०१७.	कराड शहर	०१/२०१७	हुसेन शेखसाब मुल्ला, वय ३९ वर्ष, रा.शांतीनगर, मुजावर कॉलनी, कराड, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचा तीव्र झटका आलेने मयत.
२८	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.३६०१/२०१७, दि.११/०८/२०१७.	कराड शहर	१५१/२०१६	सौ.स्वाती अतुल कांबळे, वय ३२ वर्ष, रा.आंबेडकर भवन समोर, जुने गावठाण, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर.	गरादरपणात कावीळ झाल्याने उपचारादरम्यान मयत.
२९	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.३६६६/२०१७, दि.१६/०८/२०१७.	कराड तालुका	११८/२०१७	अजय दिनकर पवार, वय ३० वर्ष, रा.वडोली निळेस्वर, ता. कराड, जि. सातारा.	लिह्वर खराब होऊन मयत
३०	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.३६६७/२०१७, दि.१६/०८/२०१७.	कराड तालुका	६७/२०१६	आनंदा मारुती पाटील, वय ४५ वर्ष, रा.वाठार, ता. कराड, जि. सातारा.	हृदयविकाराचा तीव्र झटका आलेने मयत.
३१	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.३६६८/२०१७, दि.१६/०८/२०१७.	कराड तालुका	९४/२०१६	सुरेश गणपती जाधव, वय ५४ वर्ष, रा.गमेवाडी, ता. कराड, जि. सातारा.	गळफास लावून घेतलेने मयत
३२	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.३६६९/२०१७, दि.१६/०८/२०१७.	कराड तालुका	११४/२०१६	भागवत मारुती शिंगण, वय ४४ वर्ष, रा.शिंगणवाडी, ता. कराड, जि. सातारा.	गळफास लावून घेतलेने मयत
३३	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.३६५७/२०१७, दि.१६/०८/२०१७.	कराड तालुका	२६/२०१७	कु.सोहम दत्तात्रय थोरात, वय ११ वर्ष, रा.कालवडे, ता. कराड, जि. सातारा.	मधुमेहाचे आजारामुळे त्यास उलटी होऊन ती श्वासनलिकेत गेल्यामुळे श्वास बंद होऊन मयत.
३४	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.१४१५/२०१७, दि.०८/०४/२०१७.	कराड तालुका	५०/२०१६	दत्तात्रय संभाजी खबाले, वय ४० वर्ष, रा.विंग, ता. कराड, जि. सातारा.	कुत्रे आडवे आल्याने मोटार- सायकल रिलप होऊन पडून डोक्यास गंभीर मार लागून मयत.
३५	उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड, जा.क्र.३६५७/२०१७, दि.१६/०८/२०१७.	मिरज लोहमार्ग पोलीस स्टेशन.	५१/२०१६	अनोळखी (पुरुष)	रेल्वे अपघाती मृत्यु

हिम्मत खराडे,

उपविभागीय दंडाधिकारी,  
कराड उपविभाग, कराड, जिल्हा सातारा.

### अधिसूचना

क्रमांक एमएजी/अ.म.रा./कावि-११४२/२०१७. — उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालय, कोरेगाव उपविभागातील कोरेगाव पोलीस स्टेशन, रहिमतपूर पोलीस स्टेशन, वाठार स्टेशन व मिरज लोहमार्ग पोलीस स्टेशन यांचेकडील प्राप्त अकरमात मयत केसेस उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग सोलापूर विभाग यांचेमार्फत क्रिमिनल प्रोसिजर कोड १९७३ चे कलम १७४ प्रमाणे पुढील कार्यवाहीसाठी सोबत जोडण्यात आलेल्या यादीप्रमाणे या कार्यालयास प्राप्त झाल्यानुसार सदर व्यक्ती अहवालात नमूद केलेल्या कारणाने मयत झाले अगर कसे ? याबाबत जाहीर नोटिस राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

### परिशिष्ट

अ.क्र.	एस.आर.नं.	पोलीस स्टेशन अ.म.र.नं.	उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडील पत्र क्रमांक व दिनांक	मयताचे नाव व पत्ता	वय	मृत्युचे कारण	मृत्युचा दिनांक
१	२	३	४	५	६	७	८
पोलीस स्टेशन कोरेगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा.							
१	१७२/२०१७	२९/२०१७	१७९७/२०१७ दि.१८/०८/२०१७	दिपक प्रकाश यादव, रा. भाकरवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा.	२०	ईलेक्ट्रिक मोटारची पीन काढत असताना शॉक लागून मयत.	०३/०७/२०१७
२	१७३/२०१७	०४/२०१७	१७९८/२०१७	शंकर दगडु कदम, रा. चंचळी, ता. कोरेगाव, जि. सातारा.	६५	दारूचे नशेत स्वतः गळफास लावून घेऊन मयत.	२६/०१/२०१७
३	१७४/२०१७	३१/२०१७	१८८०/२०१७ दि.२६/०८/२०१७	धनाजी भिकू चव्हाण, रा. पाडळी (सातारा रोड), ता. कोरेगाव, जि. सातारा.	४५	हृदय विकाराचा तीव्र झटका आलेने मयत.	०७/०७/२०१७
४	१७५/२०१७	१०/२०१७	१९९७/२०१७ दि.०४/०९/२०१७	पार्वती शंकर मदन, रा. भंडारमाची ता. कोरेगाव जि. सातारा.	७५	अंगावरील साडीने पेट घेऊन १० टक्के भाजून मयत.	०४/०३/२०१७
५	१७६/२०१७	०७/२०१७	१८३६/२०१७ दि.२१/०८/२०१७	गोरखनाथ ज्ञानदेव बर्गे, रा. कळकाई गल्ली, कोरेगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा.	४६	एड्स आजाराने कंटाळून स्वतः गळफास लावून घेऊन मयत.	२०/०२/२०१७
६	१७७/२०१७	४७/२०१७	२२९५/२०१७ दि.०५/१०/२०१७	कु. अलीशा समीर नदाफ, रा. दत्त मंदिराजवळ, दत्तनगर, ता. कोरेगाव, जि. सातारा.	०६	पाण्यात बुडून मयत	१६/०९/२०१७
७	१७८/२०१७	१७/२०१७	२५०५/२०१७ दि.३०/१०/२०१७	वैशाली विजय मोरे, रा. जळगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा.	२८	न्यूमोनिया आजाराने मयत	०८/०९/२०१६
८	१७९/२०१७	३९/२०१७	२१२३/२०१७ दि.२२/०९/२०१७	सारीका लक्ष्मण जाधव, रा. तडवळे, स. कोरेगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा.	३१	विहिरीचे पाण्यात उडी मारून बुडून मयत.	१५/०८/२०१७
९	१८०/२०१७	३६/२०१७	२१२१/२०१७ दि.२२/०९/२०१७	रघुनाथ बचाराम काटकर, रा. त्रिपुटी, ता. कोरेगाव, जि. सातारा.	५८	घराचे बांधकामावर पाणी मारत असताना तोल जाऊन पोटास दुखापत होऊन मयत.	११/०७/२०१७

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
१०	१८१/२०१७	०७/२०१७	२३८५/२०१७ दि.१०/१०/२०१७	अभिजित बाळासाहेब भोसले, रा. चंचळी, ता. कोरेगाव, जि. सातारा.	२५	गळफास लावून घेऊन मयत	२७/०२/२०१७
११	१८२/२०१७	१७/२०१७	२१२२/२०१७ दि.२२/०९/२०१७	प्रल्हाद मारुती काटे, रा. आझादपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा.	५८	आडात पाय घसरून पडून डोक्यास मार लागून मयत.	१५/०५/२०१७
१२	१८३/२०१७	५९/२०१६	२६३०/२०१७ दि.१४/११/२०१७	एक अनोळखी इसम	४० ते ५०	टीबीचे आजाराने मयत	२८/०९/२०१६
१३	१८४/२०१७	३८/२०१५	२६३२/२०१७ दि.१४/११/२०१७	युराज बानपटे, पूर्ण नाव माहीत नाही. रा. पोलीस हेडक्वार्टर समोर सोलापूर.	५५	टीबीच्या आजाराने मयत	२५/०९/२०१५
१४	१८५/२०१७	४४/२०१७	२६३३/२०१७ दि.१४/११/२०१७	कमलेश विठ्ठल चव्हाण, रा. एकंबे, ता. कोरेगाव, जि.सातारा.	२५	जीपचे टपावरून खाली पडून जखमी होऊन मयत	०५/०९/२०१७
१५	१८६/२०१७	५२/२०१७	२७२१/२०१७ दि.२३/११/२०१७	१. सौ.शकुंतला भिकू कुंभार, २. किशोर ऊर्फ सोमनाथ भिकू, कुंभार दोघेही रा.जळगाव, ता. कोरेगाव, जि.सातारा.	२२	अंगावर वीज पडून अपघाती मयत.	०६/१०/२०१७
१६	१८७/२०१७	३०/२०१७	२७२८/२०१७ दि.२३/११/२०१७	सोनबा नथु चिकणे, रा. भिवडी, ता. कोरेगाव, जि. सातारा.	४०	हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मयत.	२५/०६/२०१७
१७	१८८/२०१७	५४/२०१७	२७२९/२०१७ दि.२३/११/२०१७	मुन्सीलाल वैचांन छौनाली, रा. ल्हासुर्णे, मुळ मंदवाडी, ता. राजापूर, जि. बिडवानी, राज्य मध्य प्रदेश.	५०	दारूचे नशेत वसना नदीचे पाण्यात पडून बुडून मयत.	१४/१०/२०१७
१८	१८९/२०१७	४२/२०१७	२७३०/२०१७ दि.२३/११/२०१७	सौ.शितल सुदाम बर्गे, रा. अंध शाळेजवळ, जळगाव रोड, कोरेगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा.	३०	रॉकेलचा दिवा अंगावर पडून भाजून जखमी होऊन मयत.	०३/०८/२०१७

रहिमतपूर पोलीस स्टेशन, ता. कोरेगाव, जि.सातारा.

१९	१९०/२०१७	३५/२०१६	१९४९/२०१७ दि.३०/०८/२०१७	अक्षय हणमंत चव्हाण, रा. किरोली, ता. कोरेगाव, जि. सातारा.	१५	रात आंधळेपणात मतिमंद असलेने डोहात पाण्यात पाय घसरून पडून बुडून मयत.	०९/१०/२०१६
२०	१९१/२०१७	३६/२०१७	१९५०/२०१७ दि.३०/०८/२०१७	सर्जेराव भाऊ घाडगे, रा. बोरगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा.	६५	म्हशीने मारल्याने गंभीर जखमी होऊन मयत.	०६/०४/२०१७

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
२१	१९२/२०१७	१५/२०१७	२११८/२०१७ दि.२२/०९/२०१७	रमेश रंगराव घाडगे, रा. बोरगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा.	५८	रेल्वे रूळावर जाऊन रेल्वे खाली जाऊन जखमी होऊन मयत.	०६/०६/२०१७
२२	१९३/२०१७	२३/२०१७	२४७२/२०१७ दि.१९/१०/२०१७	प्रदिप राजाराम माळी, रा. वाठार, किरोली, ता. कोरेगाव, जि.सातारा.	५३	गळफास लावून घेऊन मयत	२८/०८/२०१७
२३	१९४/२०१७	२०/२०१७	२१८४/२०१७ दि.२५/०९/२०१७	सौ. शालन किसन ऊर्फ कृष्णा गुरव, रा. आर्वी, ता. कोरेगाव जि. सातारा.	६८	पाण्यात पडून बुडून मयत	३१/०७/२०१७
२४	१९५/२०१७	०६/२०१७	२१८५/२०१७ दि.२५/०९/२०१७	सोमनाथ अर्जुन गुजले, रा. वाठार, किरोली, ता. कोरेगाव, जि. सातारा.	४०	दारूचे नशेत पडून डोकीस मार लागून जखमी होऊन मयत.	१७/०३/२०१७
२५	१९६/२०१७	४०/२०१६	२११७/२०१७ दि.२२/०९/२०१७	गणपती बाबुराव जाधव, रा. साठेवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा.	७०	आजारपणास कंटाळून रेल्वे रूळावर जाऊन रेल्वे खाली जखमी होऊन मयत.	०६/१२/२०१६
२६	१९७/२०१७	०७/२०१७	२१८६/२०१७ दि.२५/०९/२०१७	सौ. वैशाली उमेश पवार, रा. गुजरवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा.	२७	आजारपणास कंटाळून अंगावर रॉकेल ओतून घेऊन ९५ टक्के भाजलेने मयत.	१२/०४/२०१७
२७	१९८/२०१७	१३/२०१७	२७३३/२०१७ दि.२३/११/२०१७	सानिया राहुल चव्हाण, रा. किरोली, वाठार, ता. कोरेगाव, जि. सातारा.	१५	पाण्यात पडून बुडून मयत	१७/०५/२०१७

वाठार स्टेशन, पोलीस स्टेशन, ता. कोरेगाव, जि.सातारा.

२८	१९९/२०१७	१४/२०१७	१८४३/२०१७ दि.२५/०८/२०१७	रोहिदास वामन धुमाळ, रा. नायगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा.	४८	मणक्याचे आजारास कंटाळून स्वतः गळफास लावून घेऊन मयत.	२२/०५/२०१७
२९	२००/२०१७	०९/२०१७	१८४४/२०१७ दि.२५/०८/२०१७	शिवबसप्पा शिवरायी बल्लोडी, रा. संकेश्वर (निडसोशी), ता. हुक्केरी, जि. बेळगाव, राज्य कर्नाटक.	४९	हृदयविकाराचा तीव्र झटका आलेने मयत.	१२/०४/२०१७
३०	२०१/२०१७	१७/२०१६	१८८१/२०१७ दि.२६/०८/२०१७	वसंत संपत नावडकर, रा. राउतवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा.	४७	नैराश्यापोटी दारूचे व्यसनास कंटाळून स्वतः विषारी औषध प्राशन करून मयत.	१९/०७/२०१६
३१	२०२/२०१७	२४/२०१६	२१२०/२०१७ दि.२२/०९/२०१७	दादासो गोविंद शिंदे, रा. सालपे, ता. फलटण, जि. सातारा.	५५	संधिवाताचे आजारपणास कंटाळून विषारी औषध सेवन करून मयत.	२५/०९/२०१६

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
सोलापूर लोहमार्ग विभाग, पोलीस स्टेशन							
३२	२०३/२०१७	८०/२०१६	११४५/२०१७ दि.३०/०६/२०१७	सतिश शंकर अवघडे, रा. तारगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा.	४०	रेल्वे अपघाती मृत्यू	०५/११/२०१६
३३	२०४/२०१७	२३/२०१७	१३५८/२०१७ दि.१९/०७/२०१७	ऋषिकेश शंकर पाटील, रा. माजगाव, ता. पाटण, जि. सातारा.	२०	आत्महत्या मृत्यू	१४/०४/२०१७
३४	२०५/२०१७	४३/२०१७	१३५७/२०१७ दि.१९/०७/२०१७	विलास शंकर गिरीगोसावी, रा. बोरगाव, ता. वाळवा, जि. सांगली.	४८	नैसर्गिक मृत्यू	०८/०६/२०१७
३५	२०६/२०१७	१७/२०१७	१६२५/२०१७ दि.२८/०८/२०१७	अनोळखी बेवारस पुरुष रा. समजून येत नाही.	३५	रेल्वे अपघाती मृत्यू	१९/०३/२०१७

कीर्ति नलावडे,  
उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कोरेगाव,  
उपविभाग कोरेगाव, जिल्हा सातारा.

कोरेगाव, ३१ नोव्हेंबर २०१७.

अधिसूचना

क्रमांक फौजदारी/कावि-८४२/२०१७.— अन्वये तमाम लोकांस कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेली स्त्री/पुरुष हे अकस्मितीत मृत्यु झालेले असून त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेलाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडून आकडे अहवाल पाठविलेले आहेत. तरी सदर मृत्यूबाबत त्यांचे नावासमोर दर्शविलेले कारणाखेरीज इतर अन्य कारणाने मृत्यू झाला आहे. अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटिस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीमध्ये कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही तर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोषवारा देणेची शिफारस केली जाईल याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ.क्र.	पोलीस स्टेशन	अ.म.र.नं.	मयत व्यक्तीचे नाव	वय	मृत्युचे कारण	मृत्युचा दिनांक
१	२	३	४	५	६	७
१	शिवाजीनगर	४५/२०१५	भगवान मधुकर थोरात	३८	Consolidation of lungs	०१-०८-२०१५
२	शिवाजीनगर	४४/२०१४	अनोळखी पुरुष	३५	Death due to pulmonary consolidation.	१९-०८-२०१४
३	शिवाजीनगर	०९/२०१७	अनोळखी पुरुष	६५	Pulmonary consolidation	१८-०२-२०१७
४	शिवाजीनगर	५७/२०१६	दत्ताराम काळु साळवी	६८	Death due to pulmonary consolidation.	२०-१०-२०१६
५	शिवाजीनगर	०८/२०१७	राकेश पूर्ण नाव पत्ता नाही.	२५	Bilateral pulmonary consolidation.	१५-०२-२०१७
६	शिवाजीनगर	५९/२०१६	अनोळखी पुरुष	३२	Septicaemia	३०-१०-२०१६

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
७	शिवाजीनगर	४८/२०१५	अनोळखी पुरुष	५०	Bilateral pulmonary consolidation.	१३-०८-२०१५
८	शिवाजीनगर	२३/२०१६	अनोळखी	२५	Multiple injuries	१२-०४-२०१६
९	शिवाजीनगर	२२/२०१५	सतिश भालचंद्र दामले	७२	Exact cause of death cannot be given due to decomposition.	०८-०५-२०१५
१०	शिवाजीनगर	७३/२०१५	अशोक धोंडीबा बने	६०	Intracranial	१६-११-२०१५
११	शिवाजीनगर	१३/२०१६	अनिल दत्तात्रय घाग	५२	Head injuries	०८-०२-२०१६
१२	शिवाजीनगर	१५/२०१७	उमाकांत मथुरादास सिंग	४८	Pulmonary tuberculosis	१९-०४-२०१७
१३	शिवाजीनगर	४८/२०१६	संजीव चंद्रकांत थोरे	५४	Ischaemic Heart Disease	३१-०७-२०१६
१४	शिवाजीनगर	३८/२०१६	रतनलाल बच्छुलाल श्रीवास्तव	६५	Septicaemia in a case of Left lower limb below knee amputation.	१३-०७-२०१६
१५	शिवाजीनगर	१२/२०१६	फ्रॅन्क्लीन जेवियर लाजरस	५३	Opinion reserve viscera preserved for Histopathological Examination	०६-०२-२०१६
१६	शिवाजीनगर	३७/२०१६	कुसुम कृष्णाजी खळदकर	८०	Septicaemia	११-०७-२०१६
१७	शिवाजीनगर	०२/२०१७	यादव गिरीअप्पा पुजारी	५१	Pulmonary Consolidation	०६-०१-२०१७
१८	शिवाजीनगर	५३/२०१६	रज्जाक हुसैन जमादार	६४	Septicaemia	०३-१०-२०१६
१९	शिवाजीनगर	३७/२०१७	विठ्ठल बाबुराव मोरे	८२	Septicaemia	०४-०६-२०१७
२०	शिवाजीनगर	४८/२०१४	अनोळखी पुरुष	५५	Ischaemic Heart Disease	३०-०८-२०१४
२१	शिवाजीनगर	३९/२०१४	महादेव कपसट्टी बागलेर	५५	Incherric Heart Disease	०५-०८-२०१४
२२	शिवाजीनगर	२७/२०१६	राजु परशुराम शिर्के	५५	जंतूच्या प्रादुर्भावाने मृत्यू	२६-०४-२०१६
२३	शिवाजीनगर	१९/२०१७	कुसुम बबनराव बोचरे	५४	Bilateral pulmonary	१८-०५-२०१७
२४	शिवाजीनगर	०७/२०१६	कोकीळा बेन गिरीष कुमार राविर	--	Complication following right cerebral impact.	१५-०१-२०१६
२५	शिवाजीनगर	०१/२०१७	अकिल दाऊद अत्तार	२९	Opinion reserve viscera preserved for Histopathological Examination	०५-०१-२०१७
२६	शिवाजीनगर	५८/२०१५	संजय बबन दिक्षित	४०	Death due to Pulmonary consolidation.	२६-०९-२०१५
२७	विश्रामबाग	५०/२०१७	सुभाष बाजीराव ढोणे	६२	दारूच्या सेवनामुळे	१८-०८-२०१७
२८	बंडगार्डन	१०६/२०१३	नरेश सावन राठोड	३७	Shock due to Electrocution	०६-०६-२०१३
२९	बंडगार्डन	५४/२०१०	नागमणी गुरुशेखर कौर	२५	Shock due to burn	०४-०३-२०१०
३०	समर्थ	१३/२०१७	विकास देवप्रकाश अग्निहोत्री	३७	आत्महत्या	०३-०३-२०१७

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
३१	समर्थ	३३/२०१७	गणेश राजेंद्र गोसकोंडा	५८	आत्महत्या	०९-०५-२०१७
३२	समर्थ	३१/२०१७	लीला वसंत भोसले	६५	Shock due to burn	०४-०५-२०१७
३३	समर्थ	१०७/२०१७	विशाल वसंत साळवे	३२	Opinion reserve viscera preserved for Histopathological Examination.	१९-११-२०१६
३४	लष्कर	१२/२०१७	नवल परदेशी	७०	Death due to	२८-०३-२०१७
३५	पुणे लोहमार्ग	७५/२०१७	मुंबादास सपन शिंदे	२०	रेल्वे अपघात	०५-०३-२०१७
३६	पुणे लोहमार्ग	८२/२०१७	भगवान शिवाजी भुतकर	४५	रेल्वे अपघात	१०-०३-२०१७
३७	पुणे लोहमार्ग	९२/२०१७	अमोल अशोक ढेरे	२२	रेल्वे अपघात	१९-०३-२०१७
३८	पुणे लोहमार्ग	१८२/२०१४	युवराज महेश पाटणे	२२	रेल्वे अपघात	०८-०६-२०१७
३९	पुणे लोहमार्ग	२४५/२०१७	अनोळखी पुरुष	४०	रेल्वे अपघात	२८-०७-२०१७
४०	पुणे लोहमार्ग	१७६/२०१७	अनोळखी पुरुष	५५	नैसर्गिक मृत्यू	०३-०६-२०१७
४१	पुणे लोहमार्ग	१०४/२०१७	अनोळखी पुरुष	४०	नैसर्गिक मृत्यू	३०-०३-२०१७
४२	पुणे लोहमार्ग	२४७/२०१४	परशुराम राजू बोकेफोडे	२५	रेल्वे अपघात	२५-०७-२०१४
४३	पुणे लोहमार्ग	३४९/२०१६	विशाल निवृत्ती भोसले	३२	रेल्वे अपघात	१६-११-२०१६
४४	पुणे लोहमार्ग	२८०/२०१६	अनोळखी पुरुष	४२	रेल्वे अपघात	१९-०९-२०१६
४५	पुणे लोहमार्ग	२७२/२०१६	स्वरूपानंद प्रमोद पालांडे	२०	रेल्वे अपघात	१३-०९-२०१६
४६	पुणे लोहमार्ग	१६७/२०१७	अनोळखी पुरुष	३०	रेल्वे अपघात	२५-०५-२०१७
४७	पुणे लोहमार्ग	१७७/२०१७	अनोळखी पुरुष	६०	रेल्वे अपघात	०३-०६-२०१७
४८	पुणे लोहमार्ग	२४०/२०१७	आरुणा नागनाथ टोणपे	४६	रेल्वे अपघात	२४-०७-२०१७
४९	पुणे लोहमार्ग	१०५/२०१७	अनोळखी पुरुष	४०	रेल्वे अपघात	३०-०३-२०१७
५०	पुणे लोहमार्ग	१०३/२०१७	चंद्रकांत विष्णुपंत कुलकर्णी	७४	नैसर्गिक मृत्यू	२७-०३-२०१७
५१	पुणे लोहमार्ग	२९/२०१७	पोपट तायप्पा चव्हाण	७०	नैसर्गिक मृत्यू	१९-०१-२०१७
५२	डेक्कन	२४/२०१६	अशोक जगन्नाथ फडके	६९	नैसर्गिक मृत्यू	२५-१०-२०१६
५३	डेक्कन	३८/२०१४	जिया अहमद जुलामअली	६२	नैसर्गिक मृत्यू	१८-१०-२०१४

भाऊ गलंडे,

उपविभागीय दंडाधिकारी पुणे,  
उपविभाग पुणे.



### जाहीरनामा

क्रमांक एमएजी/कावि-४७०३(१)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. नं. ०१ ते ०३ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, सांगली शहर पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्युच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, सांगली शहर पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

### अनुसूची

अ.नं.	नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	राजरामसिंग गणपतसिंग रजपूत	खणभाग, शेवाळेगल्ली, सांगली.	हृदयविकाराच्या झटक्याने मयत	१०/२०१७	३१-०१-२०१७
२	अमित शशिकांत पाटील	विजयनगर, सांगली	चक्कर येऊन डोक्यास रक्तस्राव होऊन मयत.	५३/२०१७	०३-०७-२०१७
३	राजाराम धोंडीबा चव्हाण	खणभाग, सांगली	विषारी औषध पिऊन मयत	३०/२०१७	२६-०३-२०१७

डॉ. विकास खरात,

उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, १८ डिसेंबर २०१७.

### जाहीरनामा

क्रमांक एमएजी/कावि-४७०३(२)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. नं. ०१ ते १० हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्युच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

### अनुसूची

अ.नं.	नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	बेवारस पुरुष	--	पाण्यात पडून बुडून मयत	०४/२०१५	१६-०५-२०१७
२	दत्ता नामदेव सुर्यवंशी	अंकली, ता. मिरज	विजेचा शॉक लागून मयत	५७/२०१७	१७-०७-२०१७
३	अब्दुल मोहसीन सनाजी	खणभाग, सांगली	गंभीर जखमी होऊन मयत	०९/२०१७	०९-०२-२०१७
४	आक्काताई आण्णा पाटील	कुपवाड, ता. मिरज	जमिनीवर पडून डोकीस मार लागून मयत	५८/२०१७	१८-०७-२०१७

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
५	संभाजी लक्ष्मण इंगळे	खोची ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	पाण्यात पडून बुडून मयत	२०/२०१६	१३-०४-२०१६
६	आण्णासाहेब बाबुराव मडके	कवठेपिरान, ता. मिरज	विषारी औषध प्राशन केल्याने मयत.	३९/२०१५	१६-०५-२०१५
७	राजेंद्र महादेव गुंजाटे	समडोळी, ता. मिरज	विषारी औषध (कीटकनाशक) तोंडावाटे शरीरात जाऊन मयत.	८६/२०१४	२६-१२-२०१४
८	शिवाजी राजाराम जाधव	रसूलवाडी, ता. मिरज	गळफास लावून घेऊन आत्महत्या	२३/२०१७	०३-०४-२०१७
९	अजित तुकाराम कांबळे	नांदे, ता. मिरज, जि. सांगली.	हृदयविकाराच्या झटक्याने मयत	७१/२०१७	१७-०९-२०१७
१०	शोभा रावसाहेब कांबळे	नांदे, ता. मिरज, जि. सांगली.	अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन ६० टक्के भाजून आत्महत्या.	८९/२०१७	१६-११-२०१७

डॉ. विकास खरात,

उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, १८ डिसेंबर २०१७.

जाहीरनामा

क्रमांक एमएजी/कावि-४७०३(३)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. नं. ०१ ते ०९ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणांमुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

अनुसूची

अ.नं.	नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	तुकाराम रघुनाथ पाटील	सोनी, ता. मिरज	हार्ट अटॅकने मयत	९९/२०१७	२९-०९-२०१७
२	माया संतोष भोसले	विजयनगर, ता. मिरज	विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू.	३५/२०१६	१४-०४-२०१६
३	सदाशिव धनाप्पा डेंगे	विजयनगर, ता. मिरज	दारूचे नशेत पेटवून घेऊन १०० टक्के भाजून मृत्यू.	९२/२०१७	०२-०९-२०१७
४	जिजाबाई सतिश वाघ व केशनी सतिश वाघ.	करोली एम, ता. मिरज	पाण्यात बुडून मयत	९६/२०१७	२३-०९-२०१७
५	अर्जुन ज्ञानोबा देशमुख	सुभाषनगर, मिरज	डोकीस गंभीर दुखापत होऊन मृत्यू.	८०/२०१७	२४-०७-२०१७

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
६	निवृत्ती दशरथ माळी व मंगल निवृत्ती माळी.	सुभाषनगर, मिरज	विषारी औषध सेवन करून मयत.	०१/२०१६	०२-०१-२०१६
७	गुलाब तुकाराम राठोड व व्यंकटेश शामराव राठोड.	विजापूर आस्करी तांडा व गोळसखी विजापूर.	बांधकामाचा ढिगारा अंगावर पडून जखमी होऊन मयत.	२५/२०१३	२३-०३-२०१३
८	शिराज महादेव कांबळे	म्हैसाळ, ता. मिरज	नैसर्गिक मृत्यू.	१८/२०१६	२७-०८-२०१६
९	संतोष सदाशिव गौराजे	निलजी बामणी, ता. मिरज	गळफास लावून घेऊन मयत	८८/२०१७	२२-०८-२०१७

डॉ. विकास खरात,

उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, १८ डिसेंबर २०१७.

जाहीरनामा

क्रमांक एमएजी/कावि-४७०३(४)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. नं. ०१ ते ०५ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

अनुसूची

अ.नं.	नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	वासुदेव रामकृष्ण हुद्दार	विश्रामबाग, सांगली	फुफ्फुसास जंतुसंसर्ग झाल्याने मयत.	४३/२०१७	१२-०८-२०१७
२	अल्ताफ रहिम मुल्ला	सरवरगल्ली, सांगली	गळफास लावून घेऊन आत्महत्या	५३/२०१७	२७-०९-२०१७
३	आदित्य मोहन करमरकर	गुलमोहर कॉलनी, सांगली	फिट येऊन पडून डोकीस मार लागल्याने मयत.	०२/२०१७	०२-०१-२०१७
४	बाबुराव रामु शिंदे	गंगानगर, गल्ली नं. ३, वारणाली जवळ, सांगली.	रेल्वेखाली सापडून मयत	३४/२०१७	२४-०५-२०१७
५	तानाजी पांडूरंग रास्ते	करंजे, ता. खानापूर, जि. सांगली.	पोटात जंतू होऊन संसर्गजन्य आजार झाल्याने मयत.	४५/२०१६	०३-११-२०१६

डॉ. विकास खरात,

उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, १८ डिसेंबर २०१७.

## जाहीरनामा

क्रमांक एमएजी/कावि-४७०३(५)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. नं. ०१ ते ०३ हे त्यांचे नावांसमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, संजयनगर पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावांसमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, संजयनगर पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

## अनुसूची

अ.नं.	नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	राधाबाई रामचंद्र आमते	कमलेश्वर सोसायटी, सांगली.	गळफास लावून घेऊन आत्महत्या	१८/२०१७	१३-०५-२०१७
२	आश्विनी कृष्णा सुपेकर	विद्यानगर, सांगली	इमारतीवरून पाय घसरून पडून जखमी होऊन मयत.	३०/२०१७	११-०८-२०१७
३	राजाराम आण्णाप्पा गडदे	शामरावनगर, सांगली	रेल्वेची धडक बसून मयत	२८/२०१७	०८-०८-२०१७

डॉ. विकास खरात,

उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, १८ डिसेंबर २०१७.

## जाहीरनामा

क्रमांक एमएजी/कावि-४७०३(६)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. नं. ०१ ते ०१ हे त्यांचे नावांसमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावांसमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

## अनुसूची

अ.नं.	नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	मंगल विठ्ठल सावळीकर	ब्राह्मणपुरी, मिरज	डोकीस गंभीर दुखापत होऊन मृत्यू.	२९/२०१७	२१-०७-२०१७

डॉ. विकास खरात,

उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, १८ डिसेंबर २०१७.

### जाहीरनामा

क्रमांक एमएजी/कावि-४७०३(७)/२०१७. — सोबतच्या यादीतील इसम अ. नं. ०१ ते ०१ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, एम.आय.डी.सी. कुपवाड पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, एम.आय.डी.सी. कुपवाड पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

### अनुसूची

अ.नं.	नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	चरण निवृत्ती कांबळे	गोमटेशनगर, कुपवाड	फुफ्फुसाचा न्यूमोनिया होऊन मयत.	२६/२०१७	०१-०७-२०१७

डॉ. विकास खरात,

उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, १८ डिसेंबर २०१७.

### जाहीरनामा

क्रमांक एमएजी/कावि-४७०३(८)/२०१७. — सोबतच्या यादीतील इसम अ. नं. ०१ ते ०४ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

### अनुसूची

अ.नं.	नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	राजेंद्र महादेव सगरे	शनिवार पेठ, मिरज	हायड्रोक्लोरिक ॲसिड प्राशन करून मयत.	०६/२०१७	०५-०२-२०१७
२	बेवारस पुरुष	--	टी.बी. च्या दीर्घ आजाराने मयत	१०१/२०१५	१८-१०-२०१५
३	बेवारस पुरुष	--	टी.बी. च्या दीर्घ आजाराने मयत	४१/२०१७	०४-०९-२०१७
४	बेवारस पुरुष	--	फुफ्फुसाच्या आजाराने मयत	३६/२०१७	२३-०७-२०१७

डॉ. विकास खरात,

उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, १८ डिसेंबर २०१७.

## जाहीरनामा

क्रमांक एमएजी/कावि-४७०३(९)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. नं. ०१ ते ११ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणांमुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, तासगाव पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत मा. उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, तासगाव पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

## अनुसूची

अ.नं.	नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	सचिन आप्पासो जाधव	हातनूर, ता. तासगाव	गळफास लावून घेऊन मयत	८१/२०१७	१२-०७-२०१७
२	अनोळखी पुरुष	--	Death due to Bilateral Lung abscess.	५७/२०१४	२५-०५-२०१४
३	महावीर भूपाल खाडे	कवठेएकंद, ता. तासगाव	पाण्यात पडून बुडून मयत	४६/२०१७	०७-०५-२०१७
४	महादेव तुकाराम मोरे	बिरणवाडी, ता. तासगाव	इलेक्ट्रिक शॉक लागून मयत	१०६/२०१७	०८-०९-२०१७
५	नवनाथ नामदेव मोरे	बिरणवाडी, ता. तासगाव	Death due to Pulmonary oedema.	७०/२०१६	०३-०७-२०१७
६	कार्तिक अशोक पवार	सावळज, ता. तासगाव	पाण्यात बुडून मयत	११४/२०१७	०१-१०-२०१७
७	इम्रान महंमदहनिफ मुल्ला	तुरची, ता. तासगाव	Death due to septicemia	८३/२०१७	१८-०७-२०१७
८	तुषार सुभाष थोरात	अंजनी, ता. तासगाव	परीक्षेत कमी मार्क पडलेचे कारणावरून विषारी औषध पिऊन मयत.	१३३/२०१६	३०-१२-२०१६
९	कृष्णदेव तानाजी पाटील	बोरगाव, ता. तासगाव	विषारी औषध पिऊन मयत	७८/२०१५	०७-०८-२०१५
१०	केशव कृष्णा पाटील	डोंगरसोनी, ता. तासगाव	विषारी औषध पिऊन मयत	८२/२०१६	१३-०८-२०१६
११	अभय जयपाल बिरनाळे	डोंगरसोनी, ता. तासगाव	फुफ्फुसाचे आजाराने मयत	३१/२०१६	०४-०४-२०१६

डॉ. विकास खरात,

उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

## उपविभागीय दंडाधिकारी, पंढरपूर यांजकडून

## जाहीर नोटिस

क्रमांक जबाबी/कावि-२८६२/२०१७. — सर्व नागरिकांस या जाहीर नोटिशीद्वारे कळविण्यात येते की, क्रिमिनल प्रोसिजर कोड, कलम-१७४ अंतर्गत आकस्मिक मयत इसमांची यादी सोबत जोडलेली असून त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणास्तव मृत्यू झालेबाबत अकरमात मयत समरी मंजूर होऊन मिळणेबाबत मा. सहायक पोलीस अधीक्षक, पंढरपूर, विभाग पंढरपूर यांनी प्रस्ताव पाठविलेले आहेत. तरी सदर प्रस्तावात नमूद केलेल्या मयताबाबत त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणाने त्यांचा मृत्यू झाला किंवा अन्य कारणांमुळे मृत्यू झाला याबाबत कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी इकडील कार्यालयाकडे ही नोटिस प्रसिद्ध झालेचे तारखेपासून एक महिन्याचे आत लेखी तक्रार करावी. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त न झालेस मयतांचे नावासमोर दर्शविल्याप्रमाणे व पोलीस विभागाने सादर केलेल्या अहवालाप्रमाणे समरी मंजुरीबाबतची कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी.

## परिशिष्ट

अ. क्र.	अकरमात मयत नंबर	मयताचे नाव	पत्ता	घटना घडलेले ठिकाण	मयताचे वर्गीकरण
१	२	३	४	५	६
१	१२५/१७	सिताराम जानू माळी	गोकुळनगर, पंढरपूर, तालुका पंढरपूर.	लाईफलाईन हॉस्पिटल, पंढरपूर.	हृदयविकाराचा झटका येऊन मयत.
२	१२६/१७	अरुण किसन कदम	गोविंदपुरा, पंढरपूर	उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर.	मेंदूत रक्तस्राव होऊन मयत
३	१२७/१७	तुळशीराम अश्रुबा राऊत	गोकुळनगर, पंढरपूर, तालुका पंढरपूर.	राहते घरी, गोकुळनगर, पंढरपूर.	चिकूचे झाडाला गळफास घेऊन मयत.
४	१२२/१७	प्रभाकर श्रीपती पवार	ज्ञानेश्वरनगर झोपडपट्टी, तालुका पंढरपूर.	अश्विनी हॉस्पिटल, अकलूज.	रस्त्यावरील केळीचे साली-वरून पाय घसरून पडून डोकीस गंभीर मार लागल्याने रक्तस्राव होऊन मयत.
५	९०/१७	माधव बोजीराम चिकलपल्ले	लांमकाने, तालुका भोकर, जिल्हा नांदेड.	सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर.	हृदयविकाराचा झटका येऊन मयत.
६	९८/१७	सुनिल गणपत भोसले	पुळूज, तालुका पंढरपूर	सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर.	स्टोव्हा भडका झाल्याने ५२ टक्के भाजून गंभीर जखमी
७	९०/९७	नितिन श्रावण शितोळे	यवत, पुणे	सुस्ते गावचे शिवार भिमा नदी पात्रात, तालुका पंढरपूर.	पाण्यात पडून बुडून मयत

डॉ. विजय देशमुख,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
पंढरपूर विभाग, पंढरपूर.

## जाहीर नोटिस

क्रमांक जबाबी/कावि-२८०६/२०१७. — सर्व नागरिकांस या जाहीर नोटिशीद्वारे कळविण्यात येते की, क्रिमिनल प्रोसिजर कोड, कलम-१७४ अंतर्गत आकस्मिक मयत इसमांची यादी सोबत जोडलेली असून त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणास्तव मृत्यू झालेबाबत अकस्मात मयत समरी मंजूर होऊन मिळणेबाबत मा. सहायक पोलीस अधीक्षक, पंढरपूर, विभाग पंढरपूर यांनी प्रस्ताव पाठविलेले आहेत. तरी सदर प्रस्तावात नमूद केलेल्या मयताबाबत त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणाने त्यांचा मृत्यू झाला किंवा अन्य कारणांमुळे मृत्यू झाला याबाबत कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी इकडील कार्यालयाकडे ही नोटिस प्रसिद्ध झालेचे तारखेपासून एक महिन्याचे आत लेखी तक्रार करावी. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त न झालेस मयतांचे नावासमोर दर्शविल्याप्रमाणे व पोलीस विभागाने सादर केलेल्या अहवालाप्रमाणे समरी मंजुरीबाबतची कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी.

## परिशिष्ट

अ. क्र.	अकस्मात मयत नंबर	मयताचे नाव	पत्ता	घटना घडलेले ठिकाण	मयताचे वर्गीकरण
१	२	३	४	५	६
१	११६/१६	समाधान अर्जुन गायकवाड	बोहाळी, तालुका पंढरपूर	मयताचे घरी बोहाळी तालुका पंढरपूर.	गळफास घेऊन मयत
२	१२०/१७	शंकर जाळबाजी इस्वार	हिंणगा, जिल्हा नागपूर	उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर.	हृदयविकाराच्या झटक्याने मयत.
३	१०७/१६	अर्जुन विठोबा पवार	उंबरगाव, तालुका पंढरपूर	मयताचे शेत जमीन गट नं. ९४/१ मध्ये डाळींबीचे बागेत उंबरगाव.	हृदयविकाराने मयत
४	४६/१६	हिरकणाबाई मधुकर सरवसे	तेलगाव सिना, तालुका उत्तर सोलापूर.	सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर.	अति मानसिक तणावामुळे मेंदूत रक्तस्राव होऊन मयत.

डॉ. विजय देशमुख,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
पंढरपूर विभाग, पंढरपूर.

पंढरपूर, १६ नोव्हेंबर २०१७.

## जाहीर नोटिस

क्रमांक जबाबी/कावि-२८३४/२०१७. — सर्व नागरिकांस या जाहीर नोटिशीद्वारे कळविण्यात येते की, क्रिमिनल प्रोसिजर कोड, कलम-१७४ अंतर्गत आकस्मिक मयत इसमांची यादी सोबत जोडलेली असून त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणास्तव मृत्यू झालेबाबत अकस्मात मयत समरी मंजूर होऊन मिळणेबाबत मा. सहायक पोलीस अधीक्षक, पंढरपूर, विभाग पंढरपूर यांनी प्रस्ताव पाठविलेले आहेत. तरी सदर प्रस्तावात नमूद केलेल्या मयताबाबत त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणाने त्यांचा मृत्यू झाला किंवा अन्य कारणांमुळे मृत्यू झाला याबाबत कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी इकडील कार्यालयाकडे ही नोटिस प्रसिद्ध झालेचे तारखेपासून एक महिन्याचे आत लेखी तक्रार करावी. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त न झालेस मयतांचे नावासमोर दर्शविल्याप्रमाणे व पोलीस विभागाने सादर केलेल्या अहवालाप्रमाणे समरी मंजुरीबाबतची कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी.

## परिशिष्ट

अ. क्र.	अकस्मात मयत नंबर	मयताचे नाव	पत्ता	घटना घडलेले ठिकाण	मयताचे वर्गीकरण
१	२	३	४	५	६
१	१२१/१६	भागवत नरसिंग मुंडे	बेळवाडी, तालुका पंढरपूर	उपजिल्हा रुग्णालय, तालुका पंढरपूर.	हृदयविकाराच्या झटक्याने मयत.
२	९९/१७	समीतर श्रीकृष्ण देशपांडे	गोपाळपूर, तालुका पंढरपूर	कॉटेज हॉस्पिटल, पंढरपूर.	टि. बी. आजाराने मयत



**परिशिष्ट--चालू**

१	२	३	४	५	६
३	२४/१७	एक अनोळखी बेवारस पुरुष.	--	जयसिंगराव माणिकराव देशमुख यांचे शेताजवळ पंढरपूर-सांगोला रोडवर रस्त्याचे कडेला लिंबाचे झाडाखाली.	कोणत्यातरी आजाराने मयत
४	८३/१६	गोपाळ ज्ञानेश्वर दिवाण	मातोश्री वृद्धाश्रम, गोपाळपूर तालुका पंढरपूर.	मातोश्री वृद्धाश्रम, गोपाळपूर, तालुका पंढरपूर.	वृद्धापकाळाने मयत

डॉ. विजय देशमुख,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
पंढरपूर विभाग, पंढरपूर.

पंढरपूर, १६ नोव्हेंबर २०१७.

**जाहीर नोटिस**

क्रमांक जबाबी/कावि-१९६८/२०१७. — सर्व नागरिकांस या जाहीर नोटिशीद्वारे कळविण्यात येते की, क्रिमिनल प्रोसिजर कोड, कलम-१७४ अंतर्गत आकस्मिक मयत इसमांची यादी सोबत जोडलेली असून त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणास्तव मृत्यू झालेबाबत अकस्मात मयत समरी मंजूर होऊन मिळणेबाबत मा. सहायक पोलीस अधीक्षक, पंढरपूर, विभाग पंढरपूर यांनी प्रस्ताव पाठविलेले आहेत. तरी सदर प्रस्तावात नमूद केलेल्या मयताबाबत त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणाने त्यांचा मृत्यू झाला किंवा अन्य कारणांमुळे मृत्यू झाला याबाबत कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी इकडील कार्यालयाकडे ही नोटिस प्रसिद्ध झालेचे तारखेपासून एक महिन्याचे आत लेखी तक्रार करावी. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त न झालेस मयतांचे नावासमोर दर्शविल्याप्रमाणे व पोलीस विभागाने सादर केलेल्या अहवालाप्रमाणे समरी मंजुरीबाबतची कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी.

**परिशिष्ट**

अ. क्र.	अकस्मात मयत नंबर	मयताचे नाव	पत्ता	घटना घडलेले ठिकाण	मयताचे वर्गीकरण
१	२	३	४	५	६
१	८०/१७	बाबुराव ठमाजी कांबळे	आव्हाना, तालुका भोकरदन, जिल्हा जालना.	चंद्रभागा नदीपात्रात पुंडलिक मंदिराजवळ, पंढरपूर.	हृदयविकाराच्या झटक्याने मयत.
२	१०६/१७	नामदेव महादेव भालेराव	इसबावी, तालुका पंढरपूर	उप जिल्हा रुग्णालय, पंढरपूर.	हृदयविकाराच्या झटक्याने मयत.
३	१५४/१६	आशिफ रशिद शेख	डाळे गल्ली, पंढरपूर, तालुका पंढरपूर	अपेक्स हॉस्पिटल, पंढरपूर.	विषारी औषध पिऊन मयत
४	५९/१७	सखुबाई नागनाथ वसेकर	फुलचिंचोली, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर	सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर.	मानसिक आजारास कंटाळून विषारी औषध पिऊन मयत.
५	१३८/१५	बाबुराव अर्जुन लोखंडे	उपरी, तालुका पंढरपूर	उप जिल्हा रुग्णालय, पंढरपूर.	दारूच्या नशेत विषारी औषध पिऊन न्यूमोनिया आजार होऊन मयत.

डॉ. विजय देशमुख,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
पंढरपूर विभाग, पंढरपूर.

पंढरपूर, ३ नोव्हेंबर २०१७.

## जाहीर नोटिस

क्रमांक जबाबी/कावि-२०३३/२०१७. — सर्व नागरिकांस या जाहीर नोटिशीद्वारे कळविण्यात येते की, क्रिमिनल प्रोसिजर कोड, कलम-१७४ अंतर्गत आकस्मिक मयत इसमांची यादी सोबत जोडलेली असून त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणास्तव मृत्यू झालेबाबत अकरमात मयत समरी मंजूर होऊन मिळणेबाबत मा. सहायक पोलीस अधीक्षक, पंढरपूर विभाग, पंढरपूर यांनी प्रस्ताव पाठविलेले आहेत. तरी सदर प्रस्तावात नमूद केलेल्या मयताबाबत त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणाने त्यांचा मृत्यू झाला किंवा अन्य कारणांमुळे मृत्यू झाला याबाबत कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी इकडील कार्यालयाकडे ही नोटिस प्रसिद्ध झालेचे तारखेपासून एक महिन्याचे आत लेखी तक्रार करावी. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त न झालेस मयतांचे नावासमोर दर्शविल्याप्रमाणे व पोलीस विभागाने सादर केलेल्या अहवालाप्रमाणे समरी मंजुरीबाबतची कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी.

## परिशिष्ट

अ. क्र.	अकरमात मयत नंबर	मयताचे नाव	पत्ता	घटना घडलेले ठिकाण	मयताचे वर्गीकरण
१	२	३	४	५	६
१	९४/१७	दत्ता शिवाजी खडके	गोपाळपूर, तालुका पंढरपूर	उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर.	दारुचे अति सेवन केल्याने लिह्वर खराब होऊन मयत.
२	८५/१६	दादासो मुरलीधर खर्चे	पिराची कुरोली, तालुका पंढरपूर.	मेडिकेअर आय.सी.यु. हॉस्पिटल, पंढरपूर.	दारुच्या नशेत विषारी औषध पिऊन मयत.
३	८५/१७	प्रयाग राजाराम पाटील	पुळूज, तालुका पंढरपूर	सिक्लि हॉस्पिटल, सोलापूर.	स्टोव्हा भडका होऊन गंभीर भाजून जखमी होऊन मयत.
४	७५/१७	मधुकर विठ्ठल परचंडे	विठ्ठल विसावा, तालुका पंढरपूर.	मेट्रो हॉस्पिटल, पंढरपूर.	चुलीवर पडून भाजून गंभीर जखमी होऊन मयत.
५	२१/१७	जगजीवनसिंग गुरुतेजसिंग	राजगड पटीयाला सध्या अनवली, तालुका पंढरपूर.	अनवली चौक, तालुका पंढरपूर.	हृदयविकाराच्या झटक्याने मयत.
६	६९/१६	पुंजू धर्मा पाटील	भोरस बु. II, जिल्हा जळगाव.	शेगाव दुमाला शिवारा-तील जोगदंड महाराज यांचे मठाचे मोकळे जागेत शेगाव दुमाला, तालुका पंढरपूर.	हृदयविकाराचा झटका आल्याने मयत.
७	३३/१७	गजेंद्र कुंडलिक धनवजीर	सरकोली, तालुका पंढरपूर	कॉटेज हॉस्पिटल, पंढरपूर.	चक्कर येऊन डोकीस मार लागल्याने मयत.
८	११८/१६	धनाजी ऊर्फ संताजी शिवाजी भाकरे.	रांझणी, तालुका पंढरपूर	विठ्ठल हॉस्पिटल, पंढरपूर.	विषारी औषध पिऊन मयत
९	१२५/१६	मोहन दादाराव कांबळे	फुलचिंचोली, तालुका पंढरपूर.	स्वतःचे राहते घरी फुलचिंचोली, तालुका पंढरपूर.	वेडाचे भरात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन गंभीर भाजून जखमी होऊन मयत.

डॉ. विजय देशमुख,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
पंढरपूर विभाग, पंढरपूर.

## जाहीर नोटिस

क्रमांक जबाबी/कावि-२४६७/२०१७. — सर्व नागरिकांस या जाहीर नोटिशीद्वारे कळविण्यात येते की, क्रिमिनल प्रोसिजर कोड, कलम-१७४ अंतर्गत आकस्मिक मयत इसमांची यादी सोबत जोडलेली असून त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणास्तव मृत्यू झालेबाबत अकरमात मयत समरी मंजूर होऊन मिळणेबाबत मा. सहायक पोलीस अधीक्षक, पंढरपूर, विभाग पंढरपूर यांनी प्रस्ताव पाठविलेले आहेत. तरी सदर प्रस्तावात नमूद केलेल्या मयताबाबत त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणाने त्यांचा मृत्यू झाला किंवा अन्य कारणांमुळे मृत्यू झाला याबाबत कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी इकडील कार्यालयाकडे ही नोटिस प्रसिद्ध झालेचे तारखेपासून एक महिन्याचे आत लेखी तक्रार करावी. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त न झालेस मयतांचे नावासमोर दर्शविल्याप्रमाणे व पोलीस विभागाने सादर केलेल्या अहवालाप्रमाणे समरी मंजुरीबाबतची कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी.

### परिशिष्ट

अ. क्र.	अकरमात मयत नंबर	मयताचे नाव	पत्ता	घटना घडलेले ठिकाण	मयताचे वर्गीकरण
१	२	३	४	५	६
१	१२२/१६	रोहिणी प्रविण काळे	ठाकरराबाज, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर.	उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर.	कोणत्यातरी आजाराने मयत
२	९१/१७	विजयसिंह शंकरराव देशमुख	पानगाव, तालुका बार्शी	उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर.	हृदयविकाराचे झटक्याने मयत.
३	१३५/१६	प्रभावती भिमराव भेंडे	चळे, तालुका पंढरपूर, सोलापूर.	सिव्हिल हॉस्पिटल,	स्टोव्हचा भडका होऊन सत्तर टक्के भाजून गंभीर जखमी होऊन मयत.
४	८८/१७	तात्यासाहेब महादेव पवार	लक्ष्मी टाकळी, तालुका पंढरपूर.	मौजे लक्ष्मी टाकळी, तालुका पंढरपूर येथे मयताचे घरी.	गळफास लावून घेऊन मयत
५	७०/१७	रामहरी मनोहर गायकवाड	सरकोली, तालुका पंढरपूर	उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर.	इलेक्ट्रिक शॉक बसून मयत
६	४९/१७	अनुसया सौदागर गरदडे	कोर्टी, तालुका पंढरपूर	अॅपेक्स हॉस्पिटल, पंढरपूर.	हृदयविकाराचे झटक्याने मयत.
७	६१/१७	रामचंद्र यशवंत मिसाळ	कासेगाव, तालुका पंढरपूर	सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर.	चक्कर येऊन बेशुद्ध पडून अंतःस्त्राहोग्य रक्तस्राव होऊन मयत.
८	१४१/१६	हमीद जैनुद्दीन शेख	गोपाळपूर, तालुका पंढरपूर	मयताचे घरी, गोपाळपूर	किडनीचे आजाराने मयत
९	१०१/१७	१. सुरेश विष्णू बनकर २. वंदना सुरेश बनकर	पुजारवाडी, तालुका सांगोला.	अजनसोंड ते मुंढेवाडी बंधान्यादरम्यान.	पाण्यात पडून बुडून मयत
१०	०२/१७	अरविंद आण्णा कांबळे	रा. देगाव, तालुका पंढरपूर	सर जे. जे. रुग्णालय, मुंबई.	डोकीस मार लागून मेंदूची नस तुटून मयत.

**परिशिष्ट--चालू**

१	२	३	४	५	६
११	०४/१७	अनोळखी पुरुष जातीचे बेवारस	—	इस्कॉन मंदिराचे पाठी-मागे, घाटालगत चंद्रभागा नदीच्या पात्रात, पंढरपूर.	पाण्यात पडून बुडून मयत
१२	११४/१७	कलावती नागनाथ राऊत	इसबावी, साबळेनगर, पंढरपूर, तालुका पंढरपूर.	विष्णुपद मंदिराजवळ बंधान्याजवळ चिल्लारीचे झुडपात साचलेल्या पाण्यात, पंढरपूर.	पाण्यात बुडून गुदमरून मयत

**डॉ. विजय देशमुख,**  
उपविभागीय दंडाधिकारी,  
पंढरपूर विभाग, पंढरपूर.

पंढरपूर, ३ नोव्हेंबर २०१७.

**जाहीर नोटिस**

क्रमांक जबाबी/कावि-२७९३/२०१७. — सर्व नागरिकांस या जाहीर नोटिशीद्वारे कळविण्यात येते की, क्रिमिनल प्रोसिजर कोड, कलम-१७४ अंतर्गत आकस्मिक मयत इसमांची यादी सोबत जोडलेली असून त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणास्तव मृत्यू झालेबाबत अकरमात मयत समरी मंजूर होऊन मिळणेबाबत मा. उपविभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग, सोलापूर विभाग यांनी प्रस्ताव पाठविलेले आहेत. तरी सदर प्रस्तावात नमूद केलेल्या मयताबाबत त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणाने त्यांचा मृत्यू झाला किंवा अन्य कारणांमुळे मृत्यू झाला याबाबत कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी इकडील कार्यालयाकडे ही नोटिस प्रसिद्ध झालेचे तारखेपासून एक महिन्याचे आत लेखी तक्रार करावी. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त न झालेस मयतांचे नावासमोर दर्शविल्याप्रमाणे व पोलीस विभागाने सादर केलेल्या अहवालाप्रमाणे समरी मंजुरीबाबतची कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी.

**परिशिष्ट**

अ. क्र.	अकरमात मयत नंबर	मयताचे नाव	पत्ता	घटना घडलेले ठिकाण	मयताचे वर्गीकरण
१	२	३	४	५	६
१	०७/१७	अनोळखी पुरुष	--	रेल्वे स्टेशन रेल्वे कि.मी. नंबर ४२७/७-८ मध्ये	रेल्वे अपघाती मृत्यू
२	१२/१७	अनोळखी पुरुष	--	रेल्वे स्टेशन रेल्वे कि.मी. नंबर ४२७/२-४ मध्ये	रेल्वे अपघाती मृत्यू

**डॉ. विजय देशमुख,**  
उपविभागीय दंडाधिकारी,  
पंढरपूर विभाग, पंढरपूर.

पंढरपूर, ३ नोव्हेंबर २०१७.

**उपविभागीय दंडाधिकारी, पन्हाळा उपविभाग यांजकडून**

**जाहीर नोटिस**

क्रमांक एमएजी/अ.म.रा.प्र./कावि-१३०७/२०१७. — सर्व तमाम लोकांना याद्वारे कळविण्यात येते की, खालील अनुसूचिमध्ये दर्शविलेले पुरुष/स्त्री आकस्मिकरित्या मयत झाले असून त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणावरून मयत झालेबाबत अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक पन्हाळा, शाहूवाडी, सहायक पोलीस निरीक्षक, कोडोली, कळे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, शाहूवाडी, विभाग कोल्हापूर यांचेमार्फत क्रिमिनल प्रोसिजर कोड, कलम १७४ अन्वये इकडे अहवाल पाठविले आहेत.

तरी सदर मयताचे वर्गीकरणाबाबत कोणाची तक्रार असेल तर त्यांनी सदरची नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत इकडे लेखी तक्रार करावी अगर समक्ष आणून द्यावी. जर मुदतीत कोणाची तक्रार न आलेस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचे अहवालाप्रमाणे मंजूर करणेत येईल तसेच वरील मुदतीनंतर तक्रार अगर हरकत आल्यास ती विचारात घेतली जाणार नाही.

परिशिष्ट

अ. क्र.	अकस्मात मयत नंबर	मयताचे नाव व पत्ता	मृत्यूचे कारण	पोलीस ठाणे	मृत्यूची तारीख
१	२	३	४	५	६
१	१८/२०१७	विलास श्रीपती लाळे, रा. लाळेवाडी, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर.	ऑर्गन फॉस्फरस (थिमेट) हे विषारी औषध प्राशन करून मयत.	शाहूवाडी	२३-०३-२०१७
२	२८/२०१७	बापू चंद्राप्पा मोरे, रा. परळे निनाई, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर.	पाण्यात बुडून गुदमरून मयत	शाहूवाडी	११-०५-२०१७
३	४२/२०१७	यश अनिल पाटील, रा. वारूळ, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर.	मेंदूत ताप येऊन न्यूमोनिया होऊन मयत	शाहूवाडी	०५-०८-२०१७
४	४६/२०१७	वासंती वासुदेव म्हेत्तर, रा. कासाई, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर.	मेंदूमध्ये जंतूसंसर्ग होऊन मयत	शाहूवाडी	२३-०८-२०१७
५	४७/२०१७	कुमारी इंदूमती भिमराव पाटील, रा. सरूड, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर.	हृदय निकामी होऊन मयत	शाहूवाडी	२८-०८-२०१७
६	६७/२०१६	सौ. जहांरा झाकीर मणेर, रा. बांबवडे, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर.	गर्भपिशवीचे ऑपरेशन झाल्यानंतर शारीरिक गुंतागुंतीमुळे मयत.	शाहूवाडी	२०-११-२०१६
७	०९/२०१६	अनिल शंकर कुरळे, रा. नूल, तालुका गडहिंगलज, जिल्हा कोल्हापूर.	पाण्यात पडून बुडून मयत	पन्हाळा	१९ ते २०-०२-२०१६
८	२३/२०१७	रंगराव शिवा पाटील, रा. पिंपळे त. ठाणे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर.	सर्पदंश झालेने मृत्यू	पन्हाळा	०९-०९-२०१७
९	०४/२०१७	रंगराव दत्तात्रय चेचर, रा. मडगल्ली वडणगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर.	Organophosphorous insecticide Dimethoate (Rogor) हे किटक-नाशक औषध सेवन केल्याने मयत.	कोडोली	२५-०१-२०१७
१०	२५/२०१७	सचिन शामराव जवंदाळे, रा. जेऊर, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर.	रोगर विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू	कोडोली	२७-०५-२०१७
११	३०/२०१७	आशिष शंकर गावडे, रा. बिरोबा मंदिराजवळ, कोडोली, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर.	विजेचा धक्का बसलेने हृदय बंद पडून मृत्यू.	कोडोली	१५-०७-२०१७
१२	३८/२०१७	दिपक बाबासाहेब चौगुले, रा. बोरीवडे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर.	किडनी फेल होऊन लिव्हर खराब होऊन रक्तात कावीळ होऊन मृत्यू.	कोडोली	२८-०७-२०१७
१३	१८/२०१७	प्रशांत सुभाष बच्चे, रा. बच्चे सावर्डे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर.	हृदयविकाराच्या झटक्याने मयत	कळे	१६-०६-२०१७
१४	०१/२०१५	बाळासाहेब परशुराम दिगे, रा. तासगाव, तालुका तासगाव, जिल्हा सांगली.	हृदयविकाराने मयत	शाहूवाडी	०५-०१-२०१५
१५	०२/२०१५	अनोळखी पुरुष जातीचे प्रेत नाव व पत्ता समजून येत नाही.	अज्ञात कारणाने मयत	शाहूवाडी	१०-०१-२०१५
१६	१४/२०१७	सचिन सिताराम वडर, रा. चंदूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर.	गळ्यास गळफास लावून घेऊन मयत	शाहूवाडी	१४-०३-२०१७
१८	३९/२०१७	शामराव राऊ पाटील, रा. सवते, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर.	काहीतरी विषारी औषध प्राशन केल्याने मयत.	शाहूवाडी	२८-०७-२०१७
१९	४४/२०१७	बाबुराव केशव पाटील, रा. गोगवे, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर.	न्यूमोनिया होऊन दोन्ही फुफ्फुस निकामी होऊन मयत.	शाहूवाडी	२०-०८-२०१७
२०	३९/२०१७	सचिन महादेव निकम, रा. सातवे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर.	गळ्यास गळफास लागून मृत्यू	कोडोली	०२-०८-२०१७

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
२१	६०/२०१६	सूरज गणपती चौगुले, रा. शिंपे, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर.	थिमेट नावाचे विषारी औषध प्राशन केलेने मयत.	शाहूवाडी	०४-११-२०१६
२२	७५/२०१६	पार्वती महादेव भोसले, रा. निळे पैकी भोसलेवाडी, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर.	ऑरगॅनो फॉस्फरस नावाचे थिमेट नावाचे विषारी औषध सेवन केलेने मृत्यू.	शाहूवाडी	२८-१२-२०१६
२३	२४/२०१७	अशोक नाथा पाटील, रा. सोनुर्ले, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर.	अंगावर झाड पडून गंभीर जखमी होऊन मयत.	शाहूवाडी	२५-०४-२०१७
२४	२५/२०१७	गणेश प्रकाश जाधव, रा. आरळा, तालुका शिराळा, जिल्हा कोल्हापूर.	शरीरात अति रक्तस्राव झाल्याने मृत्यू	शाहूवाडी	२७-०३-२०१७
२५	३६/२०१७	इराप्पा बाबू पाटील, सध्या रा. मलकापूर, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर, मूळ गाव मोडलगे, तालुका गोगाक, जिल्हा बेळगाव.	पाण्यात पडून बुडून मयत	शाहूवाडी	०५-०७-२०१७
२६	७३/२०१६	अनोळखी पुरुष जातीचे प्रेत नाव व पत्ता समजून येत नाही.	उपाशी पोटी राहिल्याने मृत्यू	शाहूवाडी	१६-१२-२०१६
२७	२८/२०१७	सौ. रुपाली शिवाजी चिले, रा. जेऊर, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर.	गळफास लावून घेऊन मृत्यू	कोडोली	२१-०६-२०१७
२८	३२/२०१७	पंढरीनाथ नायकू माळी, रा. पोर्ले, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर.	हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू	कोडोली	१६-०७-२०१७
२९	३३/२०१७	राजेंद्र वसंत जगताप, रा. पन्हाळा, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर.	हार्ट अटॅक आलेने मयत	कोडोली	२१-०७-२०१७
३०	३६/२०१७	जयसिंग बाबुराव बावडेकर, रा. बोरपाडळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर.	गळफास लावून घेऊन मृत्यू	कोडोली	३१-०७-२०१७
३१	३७/२०१७	खुदबुद्दीन बाबासाहेब फकीर, रा. बागणी, तालुका वाळवा, जिल्हा कोल्हापूर.	अपघाती पाण्यात बुडून मृत्यू	शाहूवाडी	१९-०७-२०१७

अजय पवार,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
पन्हाळा उपविभाग, पन्हाळा,  
जिल्हा कोल्हापूर.

पन्हाळा, २७ ऑक्टोबर २०१७.

उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, मिरज यांजकडून  
जाहीर नोटिस

क्रमांक एमएजी/कावि-४४५५(१)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. नं. ०१ ते १४ हे त्यांचे नावांसमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्युच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत माननीय उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	विठ्ठल तातोबा कांबळे	बिसुर, तालुका मिरज	दारूच्या नशेत रेल्वे पुलावरून खाली ओढ्याच्या पाण्यात पडून डोक्यास मार लागून मयत.	६१/१६	०२-११-२०१६
२	तानाजी यशवंत मंडले	मौजे डिग्रज, तालुका मिरज.	गळफास लावून घेऊन मयत	५२/१७	०३-०७-२०१७
३	विकास शंकर पाटील	तुंग.	इलेक्ट्रिक शॉक लागून मयत	५३/१७	०४-०७-२०१७
४	शिवाजी गणपती कारंडे	हरीपूर, तालुका मिरज	दारूच्या नशेत गळफास लावून घेऊन मयत.	१७/१७	०७-०३-२०१७
५	बेवारस पुरुष	--	पाण्यात पडून बुडून मयत	२१/१५	२२-०३-२०१५
६	बिराप्पा भाऊ कटारे	कर्नाळ, तालुका मिरज	विषारी औषध पिऊन आत्महत्या	००१/१७	०१-०१-२०१७
७	राजवर्धन रवींद्र पन्हाळकर	एस. टी. स्टॅन्डजवळ, चार नं. वार्ड, दूधगाव, तालुका मिरज.	गळफास लावून घेऊन आत्महत्या	००३/१७	१०-०१-२०१७
८	दादासो भैरू जाधव	समडोळी, तालुका मिरज	गळफास लावून घेऊन मयत	१७/१६	१०-०३-२०१६
९	बापू आण्णा पाटील	समडोळी, तालुका मिरज	गळफास लावून घेऊन मयत	७०/१५	१६-०९-२०१५
१०	सुशिला पायगोंडा पाटील	समडोळी, तालुका मिरज	पाण्यात पडून बुडून मयत	६४/१७	०७-०८-२०१७
११	शंकर कृष्णा भोसले	मायाक्कानगर, कवलापूर, तालुका मिरज.	गळफास लावून घेऊन आत्महत्या	४३/१७	०३-०६-२०१७
१२	प्रकाश बाळासो देसाई	हरीपूर, तालुका मिरज	कोणतेतरी विषारी औषध पिल्याने मयत.	२६/१७	१५-०४-२०१७
१३	सदाशिव गंगाराम आंबी	समडोळी, तालुका मिरज	नदीत पडून बुडून मयत	५०/१७	२९-०६-२०१७
१४	नितीन आप्पासो कांबळे	गावभाग, नगर, सांगली	पाण्यात पडून बुडून मयत	५४/१७	०४-०७-२०१७

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, २४ नोव्हेंबर २०१७.

जाहीर नोटिस

क्रमांक एमएजी/कावि-४४५५(२)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. नं. ०१ ते ०६ हे त्यांचे नावांसमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत माननीय उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

**परिशिष्ट**

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	वसंत ज्ञानोबा पैठणकर	बेडग, तालुका मिरज	अपघाती मृत्यू	५८/१६	३०-०५-२०१६
२	भागीरथ आप्पासो हिरेमठ	म्हैसाळ, तालुका मिरज.	अपघाती मृत्यू	४८/१७	१४-०५-२०१७
३	ब्रह्मनाथ शिवाजी शेळके	बेडग-मल्लेवाडी रस्ता	पाण्यात पडून बुडून मयत	४६/१७	१२-०५-२०१७
४	धोंडूबाई ज्ञानू माळी	वड्डी, तालुका मिरज	नैसर्गिक मृत्यू	५७/१७	०३-०६-२०१७
५	बाबु शिवाजी नाईक	बोलवाड, तालुका मिरज	फुफ्फुसात रक्तस्राव झालेने मयत	९८/१७	२६-०९-२०१७
६	प्रवीण गुलाबराव क्षिरसागर	सुभाषनगर, मिरज	अति दारू सेवन केल्याने मयत	१०६/१६	१९-०९-२०१६

**डॉ. विकास खरात,**

उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, २४ नोव्हेंबर २०१७.

**जाहीर नोटिस**

क्रमांक एमएजी/कावि-४४५५(३)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. नं. ०१ ते ०१ हे त्यांचे नावांसमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, तासगाव पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत माननीय उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, तासगाव पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

**परिशिष्ट**

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	संध्या आनंदा खाडे	वंजारवाडी, तालुका तासगाव	बाळंतपणामध्ये झटका आलेने मेंदू- मध्ये रक्ताच्या गाठी होऊन मयत.	७८/१६	२९-०७-२०१६

**डॉ. विकास खरात,**

उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, २४ नोव्हेंबर २०१७.

**जाहीर नोटिस**

क्रमांक एमएजी/कावि-४४५४(१)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. नं. ०१ ते ०२ हे त्यांचे नावांसमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, सांगली शहर पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत माननीय उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, सांगली शहर पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.



**परिशिष्ट**

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	पूजा अविनाश शिंदे	दत्तनगर, कर्नाळ रोड, सांगली	भाजून जखमी होऊन मयत	४६/१७	०३-०५-२०१७
२	जमीर इलार्ई पखाली	मुजावर प्लॉट, सांगली	विषारी औषध पिऊन मयत	२७/१६	२१-०२-२०१६

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, २४ नोव्हेंबर २०१७.

**जाहीर नोटिस**

क्रमांक एमएजी/कावि-४४५४(२)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. नं. ०१ ते ०३ हे त्यांचे नावांसमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, संजयनगर पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत माननीय उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, संजयनगर पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

**परिशिष्ट**

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	हिरामणी भिमराव मलकारी	शामरावनगर, सांगली	रेल्वेची धडक बसून अपघाती मृत्यू.	१६/१७	०९-०५-२०१७
२	भालचंद्र विद्याधर मुंदे	दक्षिण शिवाजीनगर, सांगली	पाय घसरून पडून डोकीस मार लागून मयत.	३१/१७	१९-०८-२०१७
३	लक्ष्मीबाई रामा जाधव	कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर.	वयोवृद्ध असल्यामुळे फुफ्फुसाच्या विकाराने मयत.	३४/१७	१२-०९-२०१७

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, २४ नोव्हेंबर २०१७.

**जाहीर नोटिस**

क्रमांक एमएजी/कावि-४४५४(३)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. नं. ०१ ते ०१ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत माननीय उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

**परिशिष्ट**

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	युवराज / विनायक शंकर नेमाडे	परीट गल्ली, मंगळवार पेठ, मिरज	नैसर्गिक मृत्यू	११/१७	२१-०३-२०१७

डॉ. विकास खरात,

उपविभागीय दंडाधिकारी,

मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, २४ नोव्हेंबर २०१७.

**जाहीर नोटिस**

क्रमांक एमएजी/कावि-४४५४(४)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. नं. ०१ ते ०७ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत माननीय उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

**परिशिष्ट**

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	सुखदेव शिवाप्पा चाबरे	आरग, तालुका मिरज	अतिमद्यपानामुळे मयत	२८/१६	१३-०३-२०१६
२	शालन शंकर निपाणीकर	हुळ्ळे प्लॉट, सुभाषनगर, मिरज	सर्पदंश होऊन मयत	१२९/१६	२५-११-२०१६
३	काशीबाई रामाप्पा कांबळे	म्हैसाळ वेस, भिमनगर, मिरज	नैसर्गिक मृत्यू	१११/१६	२५-०९-२०१६
४	राणी दत्तात्रय लावंड	कांचनपूर, तालुका मिरज	सर्पदंश होऊन मयत	७२/१७	११-०७-२०१७
५	सुहेल महंमद शफिक बागणीकर	कत्तलखान्याजवळ, सांगली	विषारी औषध सेवन केलेने विषबाधा होऊन फुफ्फुसास सूज येऊन मयत.	१३२/१५	०४-१२-२०१५
६	आदगोंडा बाबागोंडा पाटील	कळंबी, तालुका मिरज	विषारी औषध सेवन करून आत्महत्या.	१२६/१५	२३-११-२०१५
७	गीता अशोक भोसले	जयसिंगपूर, तालुका शिरोळ	अपघाती मृत्यू	९३/१७	०२-०९-२०१७

डॉ. विकास खरात,

उपविभागीय दंडाधिकारी,

मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, २४ नोव्हेंबर २०१७.

## जाहीर नोटिस

क्रमांक एमएजी/कावि-४४५४(५)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. नं. ०१ ते ०२ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत माननीय उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

## परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	मधुकर श्रीरंग ससाणे	अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर	नैसर्गिक मृत्यू	१८/१७	२३-०५-२०१७
२	बेवारस स्त्री	--	नैसर्गिक मृत्यू	५७/१६	०३-११-२०१६

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, २४ नोव्हेंबर २०१७.

## जाहीर नोटिस

क्रमांक एमएजी/कावि-४४५४(६)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. नं. ०१ ते ०२ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत माननीय उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

## परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	संजय बबन साळुंखे	सावळी, तालुका मिरज	आत्महत्या	१२/१७	०३-०३-२०१७
२	कृष्णराव रामु घस्ते	दत्त कॉलनी, मिरज	नैसर्गिक मृत्यू	४४/१६	२०-१२-२०१६

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, २४ नोव्हेंबर २०१७.

### जाहीर नोटिस

क्रमांक एमएजी/कावि-४४५४(७)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. नं. ०१ ते ०३ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, तासगाव पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत माननीय उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, तासगाव पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

### परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	लखन बबन आवळे	जुळेवाडी, तालुका तासगाव	गळफास लावून घेऊन मयत	९५/१४	०५-०९-२०१४
२	संपत दत्तू पवार	राजापूर, तालुका तासगाव	विषारी औषध पिऊन मयत	११२/१५	२१-११-२०१५
३	माणीक जनार्दन पाटील	बोरगाव, तालुका तासगाव	फुफ्फुसास संसर्ग होऊन व सूज येऊन मयत.	१३१/१५	२८-१२-२०१५

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, २४ नोव्हेंबर २०१७.

### जाहीर नोटिस

क्रमांक एमएजी/कावि-४४५४(८)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. नं. ०१ ते ०३ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, कवठेमहांकाळ पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत माननीय उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, कवठेमहांकाळ पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

### परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	जयवंत विठोबा खैरावकर	विठुरायाचीवाडी, तालुका कवठेमहांकाळ	अपघाती मृत्यू	३४/१७	०४-०५-२०१७
२	बाबासाहेब राजाराम जगताप	करोली टी, तालुका कवठेमहांकाळ	भटके कुत्रे चावून मयत	२०/१७	२१-०३-२०१७
३	उज्ज्वला दादासो मोरे	अल्कुड एस, तालुका कवठेमहांकाळ	स्वतः पेटवून घेऊन भाजून मयत.	१०५/१५	०२-११-२०१५

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, २४ नोव्हेंबर २०१७.

### जाहीर नोटिस

क्रमांक एमएजी/कावि-४०२७(१)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. नं. ०१ ते ०५ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, सांगली शहर पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत माननीय उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, सांगली शहर पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

#### परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	विशाल विलास शिंदे	गणेशनगर, सांगली	लिह्वर खराब होऊन मयत	१४/१७	०८-०२-२०१७
२	शंकर अशोक डवरी	रामनगर, कोल्हापूर रोड, सांगली.	३५ ते ४० टक्के पेटवून घेऊन भाजून जखमी होऊन मयत.	५६/१७	११-०७-२०१७
३	महादेव सत्याप्पा माने	लक्ष्मीनारायण कॉलनी, 'डी' मार्ट पाटीमागे, सांगली.	पाण्यात पडून बुडून मयत	३९/१७	०९-०४-२०१७
४	बाळासाहेब मारुती बाणकर	रामटेकडी, गवळी गल्ली, सांगली, तालुका मिरज.	वयस्कर असलेने डोक्यावर परिणाम झाल्याने खाली पडून मयत.	०९/१७	२९-०१-२०१७
५	प्रभावती सुरेश मोहिते	इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली.	गळफास घेऊन आत्महत्या	४०/१७	१४-०४-२०१७

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, १७ ऑक्टोबर २०१७.

### जाहीर नोटिस

क्रमांक एमएजी/कावि-४०२७(२)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. नं. ०१ ते ०१ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत माननीय उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

#### परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	विनोद तातोबा तोडकर	मंगळवार पेठ, माळी गल्ली, मिरज.	गळफास लावून घेऊन मयत	१९/१७	२१-०४-२०१७

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, १७ ऑक्टोबर २०१७.

### जाहीर नोटिस

क्रमांक एमएजी/कावि-४०२७(३)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. नं. ०१ ते ०२ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत माननीय उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

### परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	अमृता विलास मांडवकर	मालगाव, तालुका मिरज	स्टोव्हचा भडका होऊन ९० टक्के भाजून गंभीर जखमी होऊन मयत.	८३/१७	०७-०८-२०१७
२	राजू सत्याप्पा हावके	मल्लेवाडी, तालुका मिरज	विहिरीतील पाण्यात उडी मारून आत्महत्या.	७०/१६	२२-०६-२०१६

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, १७ ऑक्टोबर २०१७.

### जाहीर नोटिस

क्रमांक एमएजी/कावि-४०२७(४)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. नं. ०१ ते ०५ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत माननीय उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

### परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	श्रीशैल गुरु बुध्याळ	बसवेश्वर कॉलनी, कोल्हापूर रोड, मिरज.	दारुचे नशेत घरातच विषारी औषध पिऊन मयत.	१४/१७	०४-०५-२०१७
२	बेवारस पुरुष		नैसर्गिक मृत्यू	२४/१६	०१-०४-२०१६
३	हणमंत विलास कांबळे	साई मंदिराजवळ, मिरज	नैसर्गिक मृत्यू	३०/१६	२४-०५-२०१६
४	बेवारस पुरुष		फुफ्फुसाचे आजाराने मयत	५०/१६	१०-०९-२०१६
५	बेवारस पुरुष		टी.बी.चे आजाराने मयत	६०/१६	०३-१२-२०१६

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, १७ ऑक्टोबर २०१७.

### जाहीर नोटिस

क्रमांक एमएजी/कावि-४०२७(५)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. नं. ०१ ते ०३ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, तासगाव पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत माननीय उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, तासगाव पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

### परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	संतोष हणमंत मदने	पेड, तालुका तासगाव	नुवान हे ओषधी किटकनाशक प्राशन करून मयत.	६९/१६	०१-०७-२०१७
२	धोंडीराम श्रीरंग जाधव	मदवान मळा, सिद्धेवाडी	धाप लागून मयत	८८/१७	२७-०७-२०१६
३	अधिकराव तुकाराम भोसले	लोढे, तालुका तासगाव	हार्ट अटॅकने मयत	७१/१६	३०-०६-२०१६

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, १७ ऑक्टोबर २०१७.

### जाहीर नोटिस

क्रमांक एमएजी/कावि-४२७५(१)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. नं. ०१ ते ०२ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, सांगली शहर पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत माननीय उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, सांगली शहर पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

### परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	महावीर बापूसो चौगुले	गव्हर्नमेंट क्वार्टर्स, सांगली	दारुचे नशेत गळफास लावून घेऊन मयत.	०३/१७	०५-०१-२०१७
२	कुमारी अवंतिका दिपक बारटक्के	पाटणे प्लॉट, हरीपूर रोड, सांगली.	गळफास लावून घेऊन मयत	५२/१७	२२-०६-२०१७

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ८ नोव्हेंबर २०१७.

### जाहीर नोटिस

क्रमांक एमएजी/कावि-४२७५(२)/२०१७.— सोबतच्या यादीतील इसम अ. नं. ०१ ते १४ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणांमुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये, या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत माननीय उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक, मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे यांनी सादर केल्याप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयतांचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

### परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ.म.र.नं.	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	अनोळखी बेवारस पुरुष		नैसर्गिक मृत्यू	२२/१७	०८-०४-२०१७
२	पांडुरंग ब्रह्मानंद ऐवळे	संभाजी चौक, गणेश मंदिराजवळ, कुपवाड.	अपघाती मृत्यू	५७/१७	१७-०७-२०१७
३	अविनाश अर्जुन हेगडे	उत्तर शिवाजीनगर, नवीन वसाहत, सांगली.	रेल्वे अपघाती मृत्यू	४५/१६	१३-०६-२०१६
४	खुरशदबेगम अब्दुल गफार	१८५, नरसिंहस्वामी देवस्थान, हीमबाग, जवगल, तालुका अरकेसरी, जिल्हा हसन.	नैसर्गिक मृत्यू	६४/१७	२१-०९-२०१७
५	राजू पी. शर्मा	हिरेमठ बिल्डिंग, देशपांडेनगर, हुबळी, राज्य कर्नाटक.	नैसर्गिक मृत्यू	४९/१७	२८-०६-२०१७
६	लिवीकर कोंडिबा आवळे	घर नं. १४९, कोल्हापूर चाळ, मिरज	नैसर्गिक मृत्यू	५४/१७	०९-०७-२०१७
७	तमन्ना शिवलिंगाप्या सनदी	शिवाजीनगर, नांदगाव, तालुका गोकाक, जिल्हा बेळगाव, राज्य कर्नाटक.	रेल्वे अपघाती मृत्यू	५७/१६	०६-०८-२०१६
८	विजय निलोबा नायक	वॉर्ड नं. १७, चलवादीकेरी तायम्मा मंदिराजवळ, होस्पेट, जिल्हा बेळगाव, जिल्हा कर्नाटक.	नैसर्गिक मृत्यू	२४/१७	१६-०४-२०१७
९	अनोळखी बेवारस पुरुष	--	नैसर्गिक मृत्यू	६३/१७	०८-०८-२०१७
१०	राजेश तमन्ना राजमाने	डॉ. प्रकाशनगर, कुपवाड	रेल्वे अपघाती मृत्यू	९१/१६	२८-११-२०१६
११	सुनिल गणपती कोपर्डे	बालीगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर.	रेल्वे अपघाती मृत्यू	६१/१७	०२-०८-२०१७
१२	साहेबलाल बाबु मुजावर	बुधवार पेठ, खतीब गल्ली, मिरज	रेल्वे अपघाती मृत्यू	३१/१७	०५-०५-२०१७
१३	रोहित माणिक किणीकर	माळवाडी-भिलवडी, तालुका पलूस	रेल्वे अपघाती मृत्यू	५१/१७	०३-०७-२०१७
१४	शशिकांत हरीभाऊ पिसाळ	रुम नं. ४, दळवी निवास, उत्कर्ष, जंगल-मंगल रोड, भांडूप (पश्चिम), मुंबई.	नैसर्गिक मृत्यू	६०/१७	२६-०६-२०१७

डॉ. विकास खरात,  
उपविभागीय दंडाधिकारी,  
मिरज उपविभाग, मिरज.



## कार्यकारी अभियंता यांजकडून

## अधिसूचना - ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५

(पाहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

## अधिसूचना-३

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३/६१८(१)/२०१८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करित आहे.

मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

## अनुसूची-अ

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी कालवा उपविभाग क्रमांक १, वांगी

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : २२४.२ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : ताकारी मुख्य कालव्यावरील वितरिका क्रमांक २१ते २३-अ व थेट विमोचक क्रमांक ९ वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक १६.

गावांची संख्या : २-अमरापूर, शिवणी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :

पाणीवापर संस्था क्रमांक १६, अमरापूर,

तालुका कडेगाव, जिल्हा सांगली.

## अधिसूचित क्षेत्राचा तपशील

## जिल्हा सांगली, तालुका कडेगाव

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)
गट संख्या	क्षेत्र
१	२
अमरापूर	३६५
शिवणी	३३
एकूण	३९८
	२२४.२

## अनुसूची-ब

## जिल्हा सांगली, तालुका कडेगाव

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हे.
	गाव अमरापूर	
१	१	१.३२
२	२	०.३८
३	३	०.१९
४	४	०.१९
५	५	०.२०
६	६	०.०४
७	७	०.४२
८	८	०.१३
९	१०	०.०७
१०	११	०.३०
११	१२	०.०५
१२	१३	०.३५
१३	१४	०.१७
१४	१५	०.१८
१५	१६	०.६२
१६	१७	०.३४
१७	१८	०.०८
१८	१९	०.०६
१९	२०	०.१७
२०	२१	०.४३

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
		(सीसीए) हेक्टर			(सीसीए) हेक्टर
	गाव अमरापूर--चालू			गाव अमरापूर--चालू	
२१	२२	०.३७	५३	५१/C	०.२८
२२	२३	०.७४	५४	५१/B	०.१४
२३	२४	०.६५	५५	५२/A	०.१४
२४	२५	०.५१	५६	५२/B	०.१४
२५	२६	०.३१	५७	५३	०.०५
२६	२७	०.०६	५८	५४	०.०६
२७	२८	०.६३	५९	५५	०.३६
२८	२९	०.११	६०	५६	०.१५
२९	३०	१.१२	६१	५७	०.१६
३०	३१	०.०८	६२	५८	०.५०
३१	३२	०.०४	६३	५९	०.१२
३२	३३	०.०६	६४	६०	०.१३
३३	३४	०.२९	६५	६१	०.१४
३४	३५	०.३०	६६	६२	०.२५
३५	३६	४.३४	६७	६३	०.११
३६	३७	०.०४	६८	६४	०.१३
३७	३८	०.१९	६९	६५	०.१४
३८	३९	०.१९	७०	६६	०.६१
३९	४०	०.०१	७१	६७	२.०१
४०	४१	०.०६	७२	६८	०.६६
४१	४२	०.०२	७३	६९	०.७०
४२	४३	०.०५	७४	७०	०.१२
४३	४४	०.०४	७५	७१	०.१३
४४	४५	०.०१	७६	७२	०.१०
४५	४६/A	०.२१	७७	७३	०.१२
४६	४६/B	०.३५	७८	७४	०.२०
४७	४७	०.३७	७९	७५	०.२१
४८	४८	०.०३	८०	७६	०.२५
४९	४९	०.१९	८१	७७	०.३३
५०	५०/A	०.०५	८२	७८	०.०४
५१	५०/B	०.०५	८३	७९	०.०८
५२	५१/A	०.२३	८४	८०	०.१९

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव अमरापूर--चालू

८५	८१	०.०२
८६	८२	०.१०
८७	८३	०.१०
८८	८४	०.३४
८९	८५	०.०९
९०	८६	०.१६
९१	८७/A	०.०८
९२	८७/B	०.०१
९३	८८/A	०.०८
९४	८८/B	०.०१
९५	८९	०.२५
९६	९०	०.०८
९७	९१	०.१०
९८	९२	०.०४
९९	९३	०.१३
१००	९४	०.०८
१०१	९५	०.०८
१०२	९६	०.१२
१०३	९७	०.११
१०४	९८	०.३४
१०५	९९	२.२५
१०६	१००	२.२८
१०७	१०१	०.०२
१०८	१०२	१.२३
१०९	१०३	०.४४
११०	१०४	०.३२
१११	१०५	०.३९
११२	१०६	०.२१
११३	१०७	०.२१
११४	१०८	०.२१
११५	१०९/A	०.३७
११६	१०९/B	०.४७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव अमरापूर--चालू

११७	११०	०.४०
११८	१११	०.०९
११९	११२	०.०७
१२०	११३	०.११
१२१	११४	०.१०
१२२	११५	०.१०
१२३	११६/A	०.९१
१२४	११६/B	०.६०
१२५	११७/A	०.९१
१२६	११७/B	०.६०
१२७	११८	१.७६
१२८	११९	०.९६
१२९	१२०	०.८५
१३०	१२१	०.४२
१३१	१२२	१.१३
१३२	१२३	०.९९
१३३	१२४	०.८६
१३४	१२५	०.८७
१३५	१२६/A	०.२४
१३६	१२६/B	०.१५
१३७	१२७/A	०.२८
१३८	१२७/B	०.१०
१३९	१२८/A	०.१८
१४०	१२८/B	०.११
१४१	१२९/A	०.२१
१४२	१२९/B	०.०७
१४३	१३०/A	०.४७
१४४	१३०/B	०.०२
१४५	१३१	०.०५
१४६	१३२/A	०.८६
१४७	१३२/B	०.०१
१४८	१३३	०.३८

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
गाव अमरापूर--चालू			गाव अमरापूर--चालू		
१४९	१३४	०.३९	१८१	१५१/१	०.२२
१५०	१३५/१	०.५९	१८२	१५१/२	०.२८
१५१	१३५/२,	०.६९	१८३	१५२	०.०४
१५२	१३६/१	०.०८	१८४	१५३/१	०.१३
१५३	१३६/२	०.२७	१८५	१५३/२	०.०७
१५४	१३७/१	०.०४	१८६	१५४/१	०.८३
१५५	१३७/२	०.०२	१८७	१५४/२	०.२२
१५६	१३८/१	०.०२	१८८	१५५	०.०४
१५७	१३८/२	०.१६	१८९	१५६/१	०.१९
१५८	१३९/१	०.०३	१९०	१५६/२	०.०१
१५९	१३९/२	०.१५	१९१	१५७	०.१०
१६०	१४०/१	०.०२	१९२	१५८	०.११
१६१	१४०/२	०.०९	१९३	१५९	०.२७
१६२	१४१/१	०.१३	१९४	१६०	०.११
१६३	१४१/२	०.१८	१९५	१६१	०.११
१६४	१४२/१	०.२३	१९६	१६२	१.०५
१६५	१४२/२	०.२८	१९७	१८१	०.०५
१६६	१४३	०.१४	१९८	१८२	०.०३
१६७	१४४/१	०.०७	१९९	१८३	०.०४
१६८	१४४/२	०.०२	२००	१८४	०.११
१६९	१४५/१	०.२५	२०१	१८५	०.११
१७०	१४५/२	०.२१	२०२	१८६	०.०४
१७१	१४६/१	०.१०	२०३	१८७	०.१०
१७२	१४६/२	०.१०	२०४	१८८	१.३४
१७३	१४७/१	०.११	२०५	१२०१/१/२	०.९६
१७४	१४७/२	०.०९	२०६	१२०१/३	०.९६
१७५	१४८/१	०.१४	२०७	१२०२	१.३२
१७६	१४८/२	०.०९	२०८	१२०३	०.०५
१७७	१४९/१	०.३१	२०९	१२०४	०.०४
१७८	१४९/२	०.१९	२१०	१२०५	०.११
१७९	१५०/१	०.२९	२११	१२०६	०.०५
१८०	१५०/२	०.०६	२१२	१२०७	०.०५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव अमरापूर--चालू

२१३	१२०८	०.०५
२१४	१२०९	०.१८
२१५	१२१०	०.०५
२१६	१२११	०.२३
२१७	१२१२	०.१३
२१८	१२१३	०.१२
२१९	१२१४	०.८३
२२०	१२१५	२.५५
२२१	१२१६	०.६९
२२२	१३७०	०.३५
२२३	१३८०/A	०.९२
२२४	१३८१/A	०.७५
२२५	१३८२/A	०.७५
२२६	१३८३	१.३७
२२७	१३८४/A	४.४१
२२८	१३८५	१.९४
२२९	१३८६	१.१५
२३०	१३८७	०.९६
२३१	१३८८	१.०४
२३२	१३८९	१.२४
२३३	१३९०	१.०२
२३४	१३९१	०.७०
२३५	१३९२	०.०१
२३६	१३९३	१.०७
२३७	१३९४	०.०२
२३८	१३९५	०.०४
२३९	१३९६	०.८९
२४०	१३९७	१.१६
२४१	१३९८	०.१६
२४२	१३९९	०.४८
२४३	१४००	०.५६
२४४	१४०१	०.०८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव अमरापूर--चालू

२४५	१४०२	०.९२
२४६	१४०३	२.००
२४७	१४०४	२.२३
२४८	१४०५	०.२०
२४९	१४०६	०.१८
२५०	१४०७	०.१९
२५१	१४०८	०.१६
२५२	१४०९	०.४४
२५३	१४१०	०.५२
२५४	१४११	०.५५
२५५	१४१२	२.२१
२५६	१४१३	०.१२
२५७	१४१४	१.११
२५८	१४१५	०.४५
२५९	१४१६	०.०७
२६०	१४१७	०.५०
२६१	१४१८	०.१३
२६२	१४१९	०.२०
२६३	१४२०	०.०७
२६४	१४२१	०.७०
२६५	१४२२	०.६४
२६६	१४२३	०.७२
२६७	१४२४	०.०५
२६८	१४२५	०.५६
२६९	१४२६	३.२५
२७०	१४२७	१.४५
२७१	१४२८	१.२६
२७२	१४२९	३.३१
२७३	१४३०	०.११
२७४	१४३१	०.०६
२७५	१४३२	०.२७
२७६	१४३३	०.२६

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
गाव अमरापूर--चालू			गाव अमरापूर--चालू		
२७७	१४३४	०.४०	३०९	१४६१/८	०.२४
२७८	१४३५	१.१५	३१०	१४६२	१.१६
२७९	१४३६	०.३३	३११	१४६३/८	०.१६
२८०	१४३७	०.३८	३१२	१४६३/८	०.१४
२८१	१४३८	०.१७	३१३	१४६४	०.२९
२८२	१४३९	२.२१	३१४	१४६६/८	०.०८
२८३	१४४०	१.१५	३१५	१४६६/८	०.२४
२८४	१४४१/८	१.०८	३१६	१४६७/८	०.१०
२८५	१४४१/८	०.२३	३१७	१४६७/८	०.२२
२८६	१४४२/८	०.६२	३१८	१४६८	०.३२
२८७	१४४२/८/१	०.१४	३१९	१४६९	०.३२
२८८	१४४२/८/२	०.२३	३२०	१४७०	०.७२
२८९	१४४३/८	०.९३	३२१	१४७१/८	०.८०
२९०	१४४३/८	०.०२	३२२	१४७१/८	०.३५
२९१	१४४४	१.५०	३२३	१४७२	०.३५
२९२	१४४५	०.६३	३२४	१४७३/८	०.७९
२९३	१४४६	०.५१	३२५	१४७३/८	०.९०
२९४	१४४७	०.५०	३२६	१४७४/८	०.४८
२९५	१४४८	०.१२	३२७	१४७४/८	०.३५
२९६	१४४९	०.१६	३२८	१४७५/८	३.६०
२९७	१४५०	०.२०	३२९	१४७५/८	१.३५
२९८	१४५१	०.०२	३३०	१४८४/८	०.९६
२९९	१४५२	०.२३	३३१	१४८४/८	०.४५
३००	१४५३	०.२७	३३२	१४८६/८	१.५५
३०१	१४५४	०.१८	३३३	१४८६/८	०.२२
३०२	१४५५	०.१५	३३४	१४८९/८	०.३५
३०३	१४५६	०.१२	३३५	१४८९/८	०.७७
३०४	१४५७	०.१८	३३६	१५०२	०.१२
३०५	१४५८	४.४३	३३७	१५०३	०.०५
३०६	१४५९	०.८४	३३८	१५०६	०.१४
३०७	१४६०	०.८५	३३९	१५०७	०.२२
३०८	१४६१/८	०.६७	३४०	१५०८	०.०५

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव अमरापूर--चालू			गाव शिवणी--चालू		
३४१	१५०९	०.०१	५	७	०.७३
३४२	१५११/Α	०.२१	६	८	०.५२
३४३	१५११/Β	०.३६	७	९	०.४५
३४४	१५१२/Α	०.०९	८	१०	७.८९
३४५	१५१३	१.०६	९	११	०.२९
३४६	१५१४	१.१२	१०	१२	०.२९
३४७	१५१५	०.२४	११	१३	०.३२
३४८	१५१६	०.२४	१२	१४	०.४०
३४९	१५१७	०.५४	१३	१५	१.६७
३५०	१५१८	०.६४	१४	१६	३.६६
३५१	१५१९	०.८१	१५	१७	०.४५
३५२	१५२०	०.१७	१६	१८	३.६८
३५३	१५२३	४.१३	१७	१९	२.५७
३५४	१५२४	०.२३	१८	२०	१.६८
३५५	१५२५	०.०८	१९	२१	०.३२
३५६	१५२६	०.०९	२०	२३	१.०७
३५७	१५२७	०.३३	२१	२४	१.४६
३५८	१५२८/Α	१.२२	२२	२५	०.९१
३५९	१५२८/Β	०.८३	२३	२६	०.८८
३६०	१५२९	०.२५	२४	२७	०.७४
३६१	१५३०	०.१३	२५	२८	१.३१
३६२	१५३१	०.१२	२६	२९	०.१५
३६३	१५३२	०.१०	२७	३०	०.१७
३६४	१५३३	०.६१	२८	३१	०.४१
३६५	१७५६	०.८६	२९	३२	२.४७
एकूण ..		३६५	३०	३३	२.३३
		१७०.१०	३१	३४/Α	४.८६
गाव शिवणी			३२	३५/Α	५.२०
१	३	०.७४	३३	३६/Α	२.१०
२	४	१.२६	एकूण ..		५४.१०
३	५	२.३०			
४	६	०.८२			

**गाव निहाय क्षेत्र**

अ. क्र.	गावाचे नाव	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३	४
१	अमरापूर	३६५	१७०.१
२	शिवणी	३३	५४.१
	एकूण	३९८	२२४.२

प्रकाश रायगोंडा पाटील,

कार्यकारी अभियंता,

ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १,

देवराष्ट्रे.

सांगली (देवराष्ट्रे), १३ फेब्रुवारी २०१८.

**MMISF ACT, 2005**

**(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)**

**(Notification III)**

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३/६१८(१)/२०१८.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahsil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Takari Pump House Division No. 1, Krishna Koyana Lift Irrigation Circle within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

**Schedule 'A'**

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Takari Canal sub-division No. 1, Wangi.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Area Notified : 224.2 Ha.

No. of villages : 2-Amrapur, Shivni, taluka Kadegaon, district Sangli.

Description of area notified : Dy 21 to 23-A and DO No. 9 of Takari Main Canal of WUA No. 16.

Area : 224.2 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed) : Proposed WUA No. 16, Amrapur, taluka Kadegaon, district Sangli.

**Details of Area Notified**

**District Sangli, taluka Kadegaon**

Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3
		(Ha.)
Amrapur	365	170.1
Shivni	33	54.1
Total	398	224.2

**Schedule-B**

**District Sangli, taluka Kadegaon**

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

**Village Amrapur**

1	1	1.32
2	2	0.38
3	3	0.19
4	4	0.19
5	5	0.20
6	6	0.04
7	7	0.42
8	8	0.13
9	10	0.07
10	11	0.30



**Schedule-B—contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

**Village Amrapur—contd.**

11	12	0.05
12	13	0.35
13	14	0.17
14	15	0.18
15	16	0.62
16	17	0.34
17	18	0.08
18	19	0.06
19	20	0.17
20	21	0.43
21	22	0.37
22	23	0.74
23	24	0.65
24	25	0.51
25	26	0.31
26	27	0.06
27	28	0.63
28	29	0.11
29	30	1.12
30	31	0.08
31	32	0.04
32	33	0.06
33	34	0.29
34	35	0.30
35	36	4.34
36	37	0.04
37	38	0.19
38	39	0.19
39	40	0.01
40	41	0.06
41	42	0.02
42	43	0.05
43	44	0.04
44	45	0.01
45	46/A	0.21
46	46/B	0.35
47	47	0.37
48	48	0.03
49	49	0.19

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

**Village Amrapur—contd.**

50	50/A	0.05
51	50/B	0.05
52	51/A	0.23
53	51/C	0.28
54	51/B	0.14
55	52/A	0.14
56	52/B	0.14
57	53	0.05
58	54	0.06
59	55	0.36
60	56	0.15
61	57	0.16
62	58	0.50
63	59	0.12
64	60	0.13
65	61	0.14
66	62	0.25
67	63	0.11
68	64	0.13
69	65	0.14
70	66	0.61
71	67	2.01
72	68	0.66
73	69	0.70
74	70	0.12
75	71	0.13
76	72	0.10
77	73	0.12
78	74	0.20
79	75	0.21
80	76	0.25
81	77	0.33
82	78	0.04
83	79	0.08
84	80	0.19
85	81	0.02
86	82	0.10
87	83	0.10
88	84	0.34

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

**Village Amrapur—contd.**

89	85	0.09
90	86	0.16
91	87/A	0.08
92	87/B	0.01
93	88/A	0.08
94	88/B	0.01
95	89	0.25
96	90	0.08
97	91	0.10
98	92	0.04
99	93	0.13
100	94	0.08
101	95	0.08
102	96	0.12
103	97	0.11
104	98	0.34
105	99	2.25
106	100	2.28
107	101	0.02
108	102	1.23
109	103	0.44
110	104	0.32
111	105	0.39
112	106	0.21
113	107	0.21
114	108	0.21
115	109/A	0.37
116	109/B	0.47
117	110	0.40
118	111	0.09
119	112	0.07
120	113	0.11
121	114	0.10
122	115	0.10
123	116/A	0.91
124	116/B	0.60
125	117/A	0.91
126	117/B	0.60
127	118	1.76

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

**Village Amrapur—contd.**

128	119	0.96
129	120	0.85
130	121	0.42
131	122	1.13
132	123	0.99
133	124	0.86
134	125	0.87
135	126/A	0.24
136	126/B	0.15
137	127/A	0.28
138	127/B	0.10
139	128/A	0.18
140	128/B	0.11
141	129/A	0.21
142	129/B	0.07
143	130/A	0.47
144	130/B	0.02
145	131	0.05
146	132/A	0.86
147	132/B	0.01
148	133	0.38
149	134	0.39
150	135/A	0.59
151	135/B,	0.69
152	136/A	0.08
153	136/B	0.27
154	137/A	0.04
155	137/B	0.02
156	138/A	0.02
157	138/B	0.16
158	139/A	0.03
159	139/B	0.15
160	140/A	0.02
161	140/B	0.09
162	141/A	0.13
163	141/B	0.18
164	142/A	0.23
165	142/B	0.28
166	143	0.14

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

**Village Amrapur—contd.**

167	144/A	0.07
168	144/B	0.02
169	145/A	0.25
170	145/B	0.21
171	146/A	0.10
172	146/B	0.10
173	147/A	0.11
174	147/B	0.09
175	148/A	0.14
176	148/B	0.09
177	149/A	0.31
178	149/B	0.19
179	150/A	0.29
180	150/B	0.06
181	151/A	0.22
182	151/B	0.28
183	152	0.04
184	153/A	0.13
185	153/B	0.07
186	154/A	0.83
187	154/B	0.22
188	155	0.04
189	156/A	0.19
190	156/B	0.01
191	157	0.10
192	158	0.11
193	159	0.27
194	160	0.11
195	161	0.11
196	162	1.05
197	181	0.05
198	182	0.03
199	183	0.04
200	184	0.11
201	185	0.11
202	186	0.04
203	187	0.10
204	188	1.34
205	1201/1/B	0.96

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

**Village Amrapur—contd.**

206	1201/3	0.96
207	1202	1.32
208	1203	0.05
209	1204	0.04
210	1205	0.11
211	1206	0.05
212	1207	0.05
213	1208	0.05
214	1209	0.18
215	1210	0.05
216	1211	0.23
217	1212	0.13
218	1213	0.12
219	1214	0.83
220	1215	2.55
221	1216	0.69
222	1370	0.35
223	1380/A	0.92
224	1381/A	0.75
225	1382/A	0.75
226	1383	1.37
227	1384/A	4.41
228	1385	1.94
229	1386	1.15
230	1387	0.96
231	1388	1.04
232	1389	1.24
233	1390	1.02
234	1391	0.70
235	1392	0.01
236	1393	1.07
237	1394	0.02
238	1395	0.04
239	1396	0.89
240	1397	1.16
241	1398	0.16
242	1399	0.48
243	1400	0.56
244	1401	0.08

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
--------------	---------------	------------------------------

**Village Amrapur—contd.**

245	1402	0.92
246	1403	2.00
247	1404	2.23
248	1405	0.20
249	1406	0.18
250	1407	0.19
251	1408	0.16
252	1409	0.44
253	1410	0.52
254	1411	0.55
255	1412	2.21
256	1413	0.12
257	1414	1.11
258	1415	0.45
259	1416	0.07
260	1417	0.50
261	1418	0.13
262	1419	0.20
263	1420	0.07
264	1421	0.70
265	1422	0.64
266	1423	0.72
267	1424	0.05
268	1425	0.56
269	1426	3.25
270	1427	1.45
271	1428	1.26
272	1429	3.31
273	1430	0.11
274	1431	0.06
275	1432	0.27
276	1433	0.26
277	1434	0.40
278	1435	1.15
279	1436	0.33
280	1437	0.38
281	1438	0.17
282	1439	2.21
283	1440	1.15

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
--------------	---------------	------------------------------

**Village Amrapur—contd.**

284	1441/A	1.08
285	1441/B	0.23
286	1442/A	0.62
287	1442/B/1	0.14
288	1442/B/2	0.23
289	1443/A	0.93
290	1443/B	0.02
291	1444	1.50
292	1445	0.63
293	1446	0.51
294	1447	0.50
295	1448	0.12
296	1449	0.16
297	1450	0.20
298	1451	0.02
299	1452	0.23
300	1453	0.27
301	1454	0.18
302	1455	0.15
303	1456	0.12
304	1457	0.18
305	1458	4.43
306	1459	0.84
307	1460	0.85
308	1461/A	0.67
309	1461/B	0.24
310	1462	1.16
311	1463/A	0.16
312	1463/B	0.14
313	1464	0.29
314	1466/A	0.08
315	1466/B	0.24
316	1467/A	0.10
317	1467/B	0.22
318	1468	0.32
319	1469	0.32
320	1470	0.72
321	1471/A	0.80
322	1471/B	0.35

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

**Village Amrapur—contd.**

323	1472	0.35
324	1473/A	0.79
325	1473/B	0.90
326	1474/A	0.48
327	1474/B	0.35
328	1475/A	3.60
329	1475/B	1.35
330	1484/A	0.96
331	1484/B	0.45
332	1486/A	1.55
333	1486/B	0.22
334	1489/A	0.35
335	1489/B	0.77
336	1502	0.12
337	1503	0.05
338	1506	0.14
339	1507	0.22
340	1508	0.05
341	1509	0.01
342	1511/A	0.21
343	1511/B	0.36
344	1512/A	0.09
345	1513	1.06
346	1514	1.12
347	1515	0.24
348	1516	0.24
349	1517	0.54
350	1518	0.64
351	1519	0.81
352	1520	0.17
353	1523	4.13
354	1524	0.23
355	1525	0.08
356	1526	0.09
357	1527	0.33
358	1528/A	1.22
359	1528/B	0.83
360	1529	0.25
361	1530	0.13
362	1531	0.12
363	1532	0.10

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

**Village Amrapur—contd.**

364	1533	0.61
365	1756	0.86

**Total .. 365 170.10**

**Village Shivni**

1	3	0.74
2	4	1.26
3	5	2.30
4	6	0.82
5	7	0.73
6	8	0.52
7	9	0.45
8	10	7.89
9	11	0.29
10	12	0.29
11	13	0.32
12	14	0.40
13	15	1.67
14	16	3.66
15	17	0.45
16	18	3.68
17	19	2.57
18	20	1.68
19	21	0.32
20	23	1.07
21	24	1.46
22	25	0.91
23	26	0.88
24	27	0.74
25	28	1.31
26	29	0.15
27	30	0.17
28	31	0.41
29	32	2.47
30	33	2.33
31	34/A	4.86
32	35/A	5.20
33	36/A	2.10

**Total .. 33 54.10**

### Village-wise Abstract

Sr. No.	Village	Gat Nos.	Area
1	2	3	4
1	Amrapur	365	170.1
2	Shivni	33	54.1
<b>Total</b>		<b>398</b>	<b>224.2</b>

**PRAKASH RAIGONDA PATIL,**  
Executive Engineer,  
Takari Pump House Division No. 1,  
Devrashtre.

Sangli (Devrashtre), 13th February 2018.

### अधिसूचना - ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५  
(पाहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

### अधिसूचना-३

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३/६१८(२)/२०१८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करित आहे.

मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनींच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनांमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

### अनुसूची-अ

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी कालवा उपविभाग क्रमांक १, वांगी

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : २९४.८ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : ताकारी मुख्य कालव्यावरील वितरिका क्रमांक १८ ते २० व थेट विमोचक क्रमांक ८ वरील

लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक १४.

गावांची संख्या : १- कडेपूर, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :

पाणीवापर संस्था क्रमांक १४, कडेपूर,

तालुका कडेगाव, जिल्हा सांगली.

### अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सांगली, तालुका कडेगाव

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)
गट संख्या	क्षेत्र
१	२
१	३
कडेपूर	४०९
एकूण	४०९

### अधिसूचना-ब

जिल्हा सांगली, तालुका कडेगाव, गाव कडेपूर

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हे.
१	२३७/८	०.२३
२	२३७/८	०.५५
३	२३९/८	०.२९
४	२३९/८	०.६०
५	२४१/८	०.३७
६	२४१/८	०.४८
७	२४२/८	०.४९
८	२४२/८	०.७३
९	२९७/८	०.३०
१०	२९७/८	०.०७
११	२९८/८	०.२८
१२	२९८/८	०.०९
१३	२९९/८	१.४२

**Schedule—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
१४	२१९/B	०.२५
१५	२२०/A	१.३८
१६	२२०/B	०.३१
१७	२४३/A	१.२२
१८	२४३/B	०.०५
१९	२४४	०.९०
२०	२४५/A	०.७९
२१	२४५/B	०.१३
२२	२४६	१.८८
२३	२४७/A	३.४१
२४	२४७/B	१.०३
२५	२४८/A	२.२३
२६	२४८/B	०.०१
२७	२४९	८.४०
२८	२५०	०.१७
२९	२५१	०.२०
३०	२५२	०.१७
३१	२५३	५.३०
३२	२५४	१.८४
३३	२५५	०.२०
३४	२५६	०.१६
३५	२५७	०.९३
३६	२५८	०.४१
३७	२५९	०.३१
३८	२६०	०.७५
३९	२६१	२.६८
४०	२६२	१.४५
४१	२६३	१.४९
४२	२६४	०.३७
४३	२६५	०.३८
४४	२६६	०.३८
४५	२६७	३.३९
४६	२६८	२.६८
४७	२६९/A	०.४३
४८	२६९/B	०.४०

**Schedule—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
४९	२७०/A	१.३९
५०	२७०/B	०.४९
५१	२७१/A	०.५३
५२	२७१/B	०.३०
५३	२८८/A	१.१३
५४	२८८/B	०.६१
५५	२८९/A	०.६४
५६	२८९/B	०.१६
५७	२९०	०.४३
५८	२९१	०.३६
५९	२९२	२.६०
६०	२९३/A	१.१०
६१	२९३/B	०.७९
६२	२९४/A	०.९४
६३	२९४/B	०.०१
६४	२९५/A	०.१२
६५	२९५/B	०.३९
६६	३६४/A	०.३८
६७	३६४/B	०.८१
६८	३६५/A	१.८७
६९	३६५/B	०.०३
७०	३६६/A	४.८४
७१	३६६/B	१.०६
७२	३६७/१	०.००
७३	३६७/२	०.००
७४	३६८/१	२.९८
७५	३६८/२	२.९८
७६	३६९	३.८८
७७	३७०	१.११
७८	३७१	१.२१
७९	३७२	१.३२
८०	३७३	०.३२
८१	३७४	०.६५
८२	३७५	१.७७
८३	३७६	४.६४

**Schedule—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
८४	३७७	०.३४
८५	३७८	०.१९
८६	३७९	०.१५
८७	३८०	०.६७
८८	३८१	०.१२
८९	३८२	०.६०
९०	३८३	०.३४
९१	३८४	०.२७
९२	३८५	०.४०
९३	३८६	७.९८
९४	३८७	०.३१
९५	३८८/१	०.०१
९६	३८८/२	२.०१
९७	३८८/३	२.७१
९८	३८८/४	०.८२
९९	३८८/५	०.०१
१००	३८८/६	०.९३
१०१	३८८/७	१.३७
१०२	३८८/८	०.०२
१०३	३८९	०.०३
१०४	३९०	०.४१
१०५	३९१	०.३२
१०६	३९२	०.३५
१०७	३९३	०.५२
१०८	३९४	०.४९
१०९	३९५/१	०.५७
११०	३९५/२	०.८४
१११	३९५/३	०.४०
११२	३९६	०.४१
११३	३९७	०.४२
११४	३९८	०.४५
११५	३९९	०.९९
११६	४००	२.९०
११७	४०१	१.१५
११८	४०२	०.२३

**Schedule—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
११९	४०३	०.२९
१२०	४०४	०.३९
१२१	४०५	०.१८
१२२	४०६	०.२२
१२३	४०७	०.२६
१२४	४०८	०.२३
१२५	४०९	०.४६
१२६	४१०	०.०७
१२७	४११	०.२३
१२८	४१२	०.६७
१२९	४१३	०.१८
१३०	४१४	०.३३
१३१	४१५	०.१७
१३२	४१६	०.७८
१३३	४१७	०.०३
१३४	४१८	०.११
१३५	४१९	०.२०
१३६	४२०	०.३६
१३७	४२१	०.०७
१३८	४२२	०.०५
१३९	४२३	०.१६
१४०	४२४	०.१८
१४१	४२५	०.३९
१४२	४२६	०.४२
१४३	४२७	०.३७
१४४	४२८	०.१९
१४५	४२९	०.१४
१४६	४३०	०.०७
१४७	४३१	०.७२
१४८	४३२	०.२६
१४९	४३३	०.२१
१५०	४३४	०.२१
१५१	४३५	०.५५
१५२	४३६	०.२१
१५३	४३७	०.२१



**Schedule—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
१५४	४३८	०.२३
१५५	४३९	१.५१
१५६	४४०	०.३१
१५७	४४१	०.३२
१५८	४४२	०.८०
१५९	४४३	०.३५
१६०	४४४	०.१२
१६१	४४५	०.८५
१६२	४४६	०.२७
१६३	४४७	१.४०
१६४	४४८	०.९५
१६५	४४९	०.७०
१६६	४५०	०.११
१६७	४५१	०.१७
१६८	४५२	०.०९
१६९	४५३	०.१३
१७०	४५४	०.१२
१७१	४५५	०.०४
१७२	४५६	०.०४
१७३	४५७	०.०७
१७४	४५८	०.१५
१७५	४५९	०.६३
१७६	४६०	०.५४
१७७	४६१	०.२१
१७८	४६२	०.१८
१७९	४६३	०.२५
१८०	४६४	०.२७
१८१	४६५	०.३७
१८२	४६६	०.७७
१८३	४६७	०.२७
१८४	४६८	०.४३
१८५	४६९	०.४२
१८६	४७०	०.०६
१८७	४७१	०.३९
१८८	४७२	०.५९

**Schedule—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
१८९	४७३	१.५३
१९०	४७४	०.५१
१९१	४७५	१.३५
१९२	४७६	०.३२
१९३	४७७	०.३२
१९४	४७८	१.१९
१९५	४७९	१.८९
१९६	४८०	०.८४
१९७	४८१	०.२६
१९८	४८२	०.८३
१९९	४८३	०.७५
२००	४८४	०.०७
२०१	४८५	०.२४
२०२	४८६	०.०९
२०३	४८७	०.२५
२०४	४८८	०.२२
२०५	४८९	०.१७
२०६	४९०	०.२०
२०७	४९१	०.४२
२०८	४९२	०.७१
२०९	४९३	०.१०
२१०	४९४	०.७२
२११	४९५	०.७२
२१२	४९६	०.८८
२१३	४९७	०.४०
२१४	४९८	०.५१
२१५	४९९	०.४२
२१६	५००	०.३३
२१७	५०१	०.०१
२१८	५०२	०.५२
२१९	५०३	०.२७
२२०	५०४	०.०२
२२१	५०५	०.३१
२२२	५०६	०.४८
२२३	५०७	०.२२

**Schedule—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
२२४	५०८	०.४०
२२५	५०९	१.१९
२२६	५१०	१.१४
२२७	५११	०.२५
२२८	५१२	०.५५
२२९	५१३	२.६४
२३०	५१४	१.४४
२३१	५१५	१.२५
२३२	५१६	२.८३
२३३	५१७	०.८८
२३४	५१८	०.८२
२३५	५१९	१.१६
२३६	५२०	०.६०
२३७	५२१	०.३०
२३८	५२२	०.१४
२३९	५२३	०.१६
२४०	५२४/१	०.५५
२४१	५२४/२	०.५९
२४२	५२५	१.०४
२४३	५२६	१.६१
२४४	५२७	१.२०
२४५	५२८	०.२३
२४६	५२९	०.१३
२४७	५३०	०.१९
२४८	५३१	०.०८
२४९	५३२/१	१.५६
२५०	५३२/२	०.५९
२५१	५३३	०.६८
२५२	५३४	०.०९
२५३	५३५	०.६१
२५४	५३६	०.१२
२५५	५३७	०.४१
२५६	५३८	०.१७
२५७	५३९	०.२४
२५८	५४०	०.०७

**Schedule—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
२५९	५४१	०.४७
२६०	५४२	१.३६
२६१	५४३	३.३२
२६२	५४४	०.०४
२६३	५४५	३.१२
२६४	५४६	२.०८
२६५	५४७	२.८८
२६६	५४८	२.१६
२६७	५४९	२.१८
२६८	५५०	२.६९
२६९	५५१	५.६३
२७०	५५२	२.६३
२७१	५६७	०.४७
२७२	५६८	०.४६
२७३	५६९/१	०.२९
२७४	५६९/२	०.५०
२७५	५७०	०.३३
२७६	५७१	०.३०
२७७	५७२	०.९७
२७८	५७३	०.२१
२७९	५७४	०.६४
२८०	५७५	०.०८
२८१	५७६	०.३४
२८२	५७७	०.०२
२८३	५७८	०.१०
२८४	५७९	०.६६
२८५	५८०	०.१३
२८६	५८१	०.२३
२८७	५८२	१.९९
२८८	५८३	०.०३
२८९	५८४	०.२६
२९०	५८५	०.७४
२९१	६३२	०.२८
२९२	६३३	०.०६
२९३	६३४	०.४१

**Schedule—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
२९४	६३५	०.५५
२९५	६३६	१.४२
२९६	६३७	०.७८
२९७	६३८	०.३२
२९८	६३९	१.०७
२९९	६४०	२.४८
३००	६४१	१.७३
३०१	६४२	०.८२
३०२	६४३	०.६३
३०३	६४४	०.९३
३०४	६४५	१.०८
३०५	६४६	०.०५
३०६	६४७	०.५९
३०७	६४८	०.८०
३०८	६४९	०.४२
३०९	६५०	०.४१
३१०	६५१	०.८१
३११	६५२	५.०८
३१२	७३१/A	०.११
३१३	७३१/B	०.२०
३१४	७३२/A	०.१०
३१५	७३२/B	०.१७
३१६	७३३/A	०.०७
३१७	७३३/B	०.०८
३१८	७३४/A	०.०६
३१९	७३४/B	०.११
३२०	७३६/A	०.१४
३२१	७३६/B	०.०८
३२२	७३७/A	०.११
३२३	७३७/B	०.१२
३२४	७३८/A	०.१६
३२५	७३८/B	०.१३
३२६	७३९/A	०.३१
३२७	७३९/B	०.२०
३२८	७४०/१	०.२७

**Schedule—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
३२९	७४०/B	०.१५
३३०	७४१p	०.०३
३३१	७४२/A	०.४६
३३२	७४२/B	०.२१
३३३	७४३/A	०.३४
३३४	७४३/B	०.१२
३३५	७४४/A	०.७१
३३६	७४४/B	०.२७
३३७	७४५/A	०.२६
३३८	७४५/B	०.०९
३३९	७४६/A	०.३३
३४०	७४६/B	०.०३
३४१	७४७/A	०.२५
३४२	७४७/B	०.१४
३४३	७४८/A	०.२२
३४४	७४८/B	०.०९
३४५	७५०/A	०.२५
३४६	७५०/B	०.०७
३४७	७५१/A	०.४७
३४८	७५१/B	०.१३
३४९	७५२/A	०.२९
३५०	७५२/B	०.०९
३५१	७५३/A	०.३३
३५२	७५३/B	०.०९
३५३	७५४	०.३४
३५४	७५५/A	०.१४
३५५	७५५/B	०.१४
३५६	७५६/A	०.३५
३५७	७५६/B	०.१५
३५८	७५७/A	०.३०
३५९	७५७/B	०.३४
३६०	७५८/A	०.८६
३६१	७५८/B	०.३०
३६२	७५९	१.०३
३६३	७६०/A	१.७४

**Schedule—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
३६४	७६०/B	०.८२
३६५	७६३/१	०.२१
३६६	७६३/२	०.५३
३६७	७६४/A	०.८५
३६८	७६४/B	०.४३
३६९	७६५/१	१.१७
३७०	७६५/B	०.०३
३७१	७६६/१	१.२९
३७२	७६६/२	१.१७
३७३	७६७	१.४४
३७४	७६८	३.३२
३७५	७६९	०.९०
३७६	७७०	०.०२
३७७	७७१	१.८४
३७८	७७२	०.१५
३७९	७७३	०.०६
३८०	७७४	१.१३
३८१	७७५	०.७८
३८२	७७६	१.३२
३८३	७७७	०.१०
३८४	७७८	०.१२
३८५	७७९	०.१०
३८६	७८०	०.३५
३८७	७८१	०.३१
३८८	७८२	०.३४
३८९	७८३	१.५०
३९०	७८४	०.०४
३९१	७८५	०.३६
३९२	७८६/१	०.११
३९३	७८६/२	०.१६
३९४	७८६/३	०.१६
३९५	७८७/१	०.८२
३९६	७८७/२	०.५८
३९७	७८७/३	०.०७
३९८	७८७/४	०.१०

**Schedule—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
३९९	७८८/१	०.४२
४००	७८८/२	०.१२
४०१	७८८/३	०.४९
४०२	७८८/४	०.५३
४०३	७८९	१.९८
४०४	७९०D	३.३८
४०५	७९१	१.३२
४०६	७९२/१	०.६४
४०७	७९२/२	०.०१
४०८	७९३/१	०.४७
४०९	७९३/२	०.०७

एकूण .. ४०९ २९४.८०

**गाव निहाय क्षेत्र**

अ. क्र.	गावाचे नाव	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३	४
१	कडेपूर	४०९	२९४.८
	एकूण	४०९	२९४.८

प्रकाश रायगोंडा पाटील,  
कार्यकारी अभियंता,  
ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १,  
देवराष्ट्रे.

सांगली (देवराष्ट्रे), १३ फेब्रुवारी २०१८.

**MMISF ACT, 2005  
(See Sections 5.0, 6.0, 7.0 and  
Rule 3.00)  
(Notification III)**

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३/६१८(२)/२०१८.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer, Takari Pump House

Division No. 1, Devrashtre hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahsil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Takari Pump House Division No. 1, Krishna Koyana Lift Irrigation Circle within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

#### Schedule 'A'

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Takari Canal sub-division No. 1, Wangi.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Area Notified : 294.8 Ha.

No. of villages : 1-Kadepur, taluka Kadegaon, district Sangli.

Description of area notified : Dy 18 to 20 and DO No. 8 of Takari Main Canal of WUA No. 14.

Area : 294.8 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed) :  
Proposed WUA No. 14, Kadepur, taluka Kadegaon, district Sangli.

#### Details of Area Notified

##### District Sangli, taluka Kadegaon

Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3
		(Ha.)
Kadepur	409	294.8
Total	409	294.8

#### Schedule-B

##### District Sangli, taluka Kadegaon, Village Kadepur

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.
1	237/A	0.23
2	237/B	0.55
3	239/A	0.21
4	239/B	0.60
5	241/A	0.37
6	241/B	0.48
7	242/A	0.49
8	242/B	0.73
9	217/A	0.30
10	217/B	0.07
11	218/A	0.28
12	218/B	0.09
13	219/A	1.42
14	219/B	0.25
15	220/A	1.38
16	220/B	0.31
17	243/A	1.22
18	243/B	0.05
19	244	0.90
20	245/A	0.79
21	245/B	0.13
22	246	1.88
23	247/A	3.41
24	247/B	1.03
25	248/A	2.23
26	248/B	0.01
27	249	8.40
28	250	0.17
29	251	0.20
30	252	0.17
31	253	5.30
32	254	1.84
33	255	0.20
34	256	0.16
35	257	0.93
36	258	0.41

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
37	259	0.31
38	260	0.75
39	261	2.68
40	262	1.45
41	263	1.49
42	264	0.37
43	265	0.38
44	266	0.38
45	267	3.39
46	268	2.68
47	269/A	0.43
48	269/B	0.40
49	270/A	1.39
50	270/B	0.49
51	271/A	0.53
52	271/B	0.30
53	288/A	1.13
54	288/B	0.61
55	289/A	0.64
56	289/B	0.16
57	290	0.43
58	291	0.36
59	292	2.60
60	293/A	1.10
61	293/B	0.79
62	294/A	0.94
63	294/B	0.01
64	295/A	0.12
65	295/B	0.39
66	364/A	0.38
67	364/B	0.81
68	365/A	1.87
69	365/B	0.03
70	366/A	4.84
71	366/B	1.06
72	367/1	0.00
73	367/2	0.00
74	368/1	2.98
75	368/2	2.98
76	369	3.88

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
77	370	1.11
78	371	1.21
79	372	1.32
80	373	0.32
81	374	0.65
82	375	1.77
83	376	4.64
84	377	0.34
85	378	0.19
86	379	0.15
87	380	0.67
88	381	0.12
89	382	0.60
90	383	0.34
91	384	0.27
92	385	0.40
93	386	7.98
94	387	0.31
95	388/1	0.01
96	388/2	2.01
97	388/3	2.71
98	388/4	0.82
99	388/5	0.01
100	388/6	0.93
101	388/7	1.37
102	388/8	0.02
103	389	0.03
104	390	0.41
105	391	0.32
106	392	0.35
107	393	0.52
108	394	0.49
109	395/1	0.57
110	395/2	0.84
111	395/3	0.40
112	396	0.41
113	397	0.42
114	398	0.45
115	399	0.99
116	400	2.90

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
117	401	1.15
118	402	0.23
119	403	0.29
120	404	0.39
121	405	0.18
122	406	0.22
123	407	0.26
124	408	0.23
125	409	0.46
126	410	0.07
127	411	0.23
128	412	0.67
129	413	0.18
130	414	0.33
131	415	0.17
132	416	0.78
133	417	0.03
134	418	0.11
135	419	0.20
136	420	0.36
137	421	0.07
138	422	0.05
139	423	0.16
140	424	0.18
141	425	0.39
142	426	0.42
143	427	0.37
144	428	0.19
145	429	0.14
146	430	0.07
147	431	0.72
148	432	0.26
149	433	0.21
150	434	0.21
151	435	0.55
152	436	0.21
153	437	0.21
154	438	0.23
155	439	1.51
156	440	0.31

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
157	441	0.32
158	442	0.80
159	443	0.35
160	444	0.12
161	445	0.85
162	446	0.27
163	447	1.40
164	448	0.95
165	449	0.70
166	450	0.11
167	451	0.17
168	452	0.09
169	453	0.13
170	454	0.12
171	455	0.04
172	456	0.04
173	457	0.07
174	458	0.15
175	459	0.63
176	460	0.54
177	461	0.21
178	462	0.18
179	463	0.25
180	464	0.27
181	465	0.37
182	466	0.77
183	467	0.27
184	468	0.43
185	469	0.42
186	470	0.06
187	471	0.39
188	472	0.59
189	473	1.53
190	474	0.51
191	475	1.35
192	476	0.32
193	477	0.32
194	478	1.19
195	479	1.89
196	480	0.84

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
197	481	0.26
198	482	0.83
199	483	0.75
200	484	0.07
201	485	0.24
202	486	0.09
203	487	0.25
204	488	0.22
205	489	0.17
206	490	0.20
207	491	0.42
208	492	0.71
209	493	0.10
210	494	0.72
211	495	0.72
212	496	0.88
213	497	0.40
214	498	0.51
215	499	0.42
216	500	0.33
217	501	0.01
218	502	0.52
219	503	0.27
220	504	0.02
221	505	0.31
222	506	0.48
223	507	0.22
224	508	0.40
225	509	1.19
226	510	1.14
227	511	0.25
228	512	0.55
229	513	2.64
230	514	1.44
231	515	1.25
232	516	2.83
233	517	0.88
234	518	0.82
235	519	1.16
236	520	0.60

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
237	521	0.30
238	522	0.14
239	523	0.16
240	524/1	0.55
241	524/2	0.59
242	525	1.04
243	526	1.61
244	527	1.20
245	528	0.23
246	529	0.13
247	530	0.19
248	531	0.08
249	532/1	1.56
250	532/2	0.59
251	533	0.68
252	534	0.09
253	535	0.61
254	536	0.12
255	537	0.41
256	538	0.17
257	539	0.24
258	540	0.07
259	541	0.47
260	542	1.36
261	543	3.32
262	544	0.04
263	545	3.12
264	546	2.08
265	547	2.88
266	548	2.16
267	549	2.18
268	550	2.69
269	551	5.63
270	552	2.63
271	567	0.47
272	568	0.46
273	569/1	0.29
274	569/2	0.50
275	570	0.33
276	571	0.30



**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
277	572	0.97
278	573	0.21
279	574	0.64
280	575	0.08
281	576	0.34
282	577	0.02
283	578	0.10
284	579	0.66
285	580	0.13
286	581	0.23
287	582	1.99
288	583	0.03
289	584	0.26
290	585	0.74
291	632	0.28
292	633	0.06
293	634	0.41
294	635	0.55
295	636	1.42
296	637	0.78
297	638	0.32
298	639	1.07
299	640	2.48
300	641	1.73
301	642	0.82
302	643	0.63
303	644	0.93
304	645	1.08
305	646	0.05
306	647	0.59
307	648	0.80
308	649	0.42
309	650	0.41
310	651	0.81
311	652	5.08
312	731/A	0.11
313	731/B	0.20
314	732/A	0.10
315	732/B	0.17
316	733/A	0.07

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
317	733/B	0.08
318	734/A	0.06
319	734/B	0.11
320	736/A	0.14
321	736/B	0.08
322	737/A	0.11
323	737/B	0.12
324	738/A	0.16
325	738/B	0.13
326	739/A	0.31
327	739/B	0.20
328	740/1	0.27
329	740/B	0.15
330	741p	0.03
331	742/A	0.46
332	742/B	0.21
333	743/A	0.34
334	743/B	0.12
335	744/A	0.71
336	744/B	0.27
337	745/A	0.26
338	745/B	0.09
339	746/A	0.33
340	746/B	0.03
341	747/A	0.25
342	747/B	0.14
343	748/A	0.22
344	748/B	0.09
345	750/A	0.25
346	750/B	0.07
347	751/A	0.47
348	751/B	0.13
349	752/A	0.29
350	752/B	0.09
351	753/A	0.33
352	753/B	0.09
353	754	0.34
354	755/A	0.14
355	755/B	0.14
356	756/A	0.35

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
357	756/B	0.15
358	757/A	0.30
359	757/B	0.34
360	758/A	0.86
361	758/B	0.30
362	759	1.03
363	760/A	1.74
364	760/B	0.82
365	763/1	0.21
366	763/2	0.53
367	764/A	0.85
368	764/B	0.43
369	765/1	1.17
370	765/B	0.03
371	766/1	1.29
372	766/2	1.17
373	767	1.44
374	768	3.32
375	769	0.90
376	770	0.02
377	771	1.84
378	772	0.15
379	773	0.06
380	774	1.13
381	775	0.78
382	776	1.32
383	777	0.10
384	778	0.12
385	779	0.10
386	780	0.35
387	781	0.31
388	782	0.34
389	783	1.50
390	784	0.04
391	785	0.36
392	786/1	0.11
393	786/2	0.16
394	786/3	0.16
395	787/1	0.82
396	787/2	0.58

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
397	787/3	0.07
398	787/4	0.10
399	788/1	0.42
400	788/2	0.12
401	788/3	0.49
402	788/4	0.53
403	789	1.98
404	790p	3.38
405	791	1.32
406	792/1	0.64
407	792/2	0.01
408	793/1	0.47
409	793/2	0.07

**Total .. 409 294.80**

**Village-wise Abstract**

Sr. No. 1	Village 2	Gat Nos. 3	Area 4
1	Kadepur	409	294.8
<b>Total</b>		<b>409</b>	<b>294.8</b>

**PRAKASH RAIGONDA PATIL,**  
Executive Engineer,  
Takari Pump House Division No. 1,  
Devrashtre.

Sangli (Devrashtre), 13th February 2018.

**अधिसूचना - ३**

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५

(पाहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

**अधिसूचना-३**

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३/६१८ (३)/२०१८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रकाश रायगोडा पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्यावत नकाशांच्या

प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करित आहे.

मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनांमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

### अनुसूची-अ

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी कालवा उपविभाग क्रमांक १, वांगी

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : ५२५.५७ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : ताकारी मुख्य कालव्यावरील वितरिका क्रमांक २५, २६ वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक १८.

गावांची संख्या : ३, शिवणी, हनमंतवडिये, येवलेवाडी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :

पाणीवापर संस्था क्रमांक १८, येवलेवाडी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली.

### अधिसूचित क्षेत्राचा तपशील

### जिल्हा सांगली, तालुका कडेगाव

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	
	गट संख्या	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
शिवणी	९९	१३८.१०
हनमंतवडिये	११२	१२९.२४
येवलेवाडी	२४३	२५८.२३
एकूण	४५४	५२५.५७

### अधिसूचना-ब

### जिल्हा सांगली, तालुका कडेगाव

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर क्षेत्र	
१	२	३ (सीसीए) हे.
	गाव शिवणी	
१	१७१	१०.५०
२	१७२	०.८१
३	१७४	७.७०
४	१७५/१	१.३९
५	१७५/२	८.४६
६	१७५/३	०.७२
७	१७५/४	२.२६
८	१७५/५	१.०८
९	१७६/१	२.६७
१०	१७७	२.९३
११	१७८/१	१.६४
१२	१७९/१	१.७६
१३	१८०/१	२.२१
१४	१८१/१	३.१६
१५	१८२	०.७८
१६	१८३	०.३८
१७	१८४	०.४५
१८	१८५	०.६७
१९	१८६	०.३४
२०	१८७	०.४९
२१	१८८	०.९०
२२	१८९	०.२४
२३	१९०	१.७९
२४	१९१	२.४९
२५	१९२	१.०३
२६	१९३	०.७५
२७	१९४	२.११
२८	१९५	२.१५
२९	१९६	१.४५
३०	१९७	०.६५
३१	१९८	०.८६

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
		(सीसीए) हेक्टर			(सीसीए) हेक्टर
	गाव शिवणी--चालू			गाव शिवणी--चालू	
३२	१९९	०.८५	६४	२२३	०.४
३३	२००/१	१.४३	६५	२२४	०.७५
३४	२००/२	१.६८	६६	२२५	०.०३
३५	२०१	२.३२	६७	२२६	१.७०
३६	२०२	०.२३	६८	२२७	०.११
३७	२०३/१	०.८९	६९	२२८	०.२२
३८	२०३/२	०.६६	७०	२२९	०.१२
३९	२०३/३	०.६४	७१	२३०/१	३.०५
४०	२०३/४	०.५३	७२	२३०/१/१/१	३.८४
४१	२०३/५	०.३३	७३	२३०/१/१/२	०.९३
४२	२०३/६	०.७४	७४	२३०/१/१/३	०.८
४३	२०३/७	०.५२	७५	२३०/१/२	०.८७
४४	२०४/१	३.५३	७६	२३०/१/३	०.८१
४५	२०४/२	४.९६	७७	२३०/१/४	०.५५
४६	२०५	१.६२	७८	२३०/२	०.८०
४७	२०६	२.३९	७९	२३१	०.३९
४८	२०७	१.११	८०	२३२	०.२८
४९	२०८	१.३९	८१	२३३	०.४७
५०	२०९	५.६८	८२	२३४	०.०३
५१	२१०	८.२	८३	२३५	०.०१
५२	२११	२.३१	८४	२३६	०.३२
५३	२१२	३.६२	८५	२३७	०.३२
५४	२१३	०.३२	८६	२३८	०.११
५५	२१४	४.६१	८७	२३९	०.१७
५६	२१५	०.३३	८८	२४०	०.१६
५७	२१६	०.२२	८९	२४१	०.१५
५८	२१७	०.०२	९०	२४२	०.०१
५९	२१८	०.०७	९१	२४३	०.२१
६०	२१९	०.२१	९२	२४४	०.०६
६१	२२०	०.३५	९३	२४५	०.६५
६२	२२१	०.७९	९४	२४६	०.५७
६३	२२२	०.८१	९५	२५१	०.२५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	
गाव शिवणी--चालू		
९६	२५२	०.१२
९७	२५३	०.०७
९८	२५४	०.४७
९९	२५५	०.१२
एकूण ..	९९	१३८.१

गाव हनमंतवडिये

१	१	०.०३
२	२	०.०२
३	३	०.०३
४	४	०.१०
५	५	०.०८
६	६	०.०८
७	७	०.०३
८	८	०.०३
९	९	०.०३
१०	१०	३.९२
११	११	०.१५
१२	१२	०.०४
१३	१३	०.०३
१४	१४	०.०९
१५	१५	०.१९
१६	१६	०.२२
१७	१७	०.२०
१८	१८	०.६०
१९	१९	३.२०
२०	२०	१.००
२१	२१	०.६८
२२	२२	०.७१
२३	२३	०.२२
२४	२४	०.४४
२५	२५	०.०३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	
गाव हनमंतवडिये--चालू		
२६	२६	०.५७
२७	२७	०.६१
२८	२८	०.६४
२९	२९	०.२४
३०	३०	०.२४
३१	३१	०.२३
३२	३२	०.६१
३३	३३	०.६२
३४	३४	३.२५
३५	३६	०.७६
३६	३७	०.९३
३७	३८	२.७३
३८	३९	०.१०
३९	४०	०.६४
४०	४१	०.५७
४१	४२	०.५८
४२	४३	०.५६
४३	४४	०.६२
४४	४५	१.२७
४५	४६	३.९४
४६	४७	१.११
४७	४८	०.७४
४८	४९	०.८८
४९	५०	२.२६
५०	५१	२.१३
५१	५३	०.९३
५२	५४	२.३६
५३	५५	२.४०
५४	५६	०.९७
५५	५८	०.६८
५६	५९	०.६९
५७	६०	०.१६

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए) हेक्टर			(सीसीए) हेक्टर
गाव हनमंतवडिये--चालू			गाव हनमंतवडिये--चालू		
५८	६१	०.१७	९०	८३	०.७९
५९	६२	०.१५	९१	८४	१.९५
६०	६३	०.२३	९२	८५	१.१८
६१	६४	०.२२	९३	८६	१.५२
६२	६५/१/१	१.३०	९४	८७	०.२७
६३	६५/१/२	१.३०	९५	८८	१.६१
६४	६५/१/३	१.३०	९६	८९	०.०६
६५	६५/१/४	१.३०	९७	९०	०.०५
६६	६५/१/५	१.३०	९८	९१	०.२५
६७	६५/६	१.३०	९९	९२	०.२६
६८	६६	७.७३	१००	९३	०.५०
६९	६७	९.०१	१०१	९४	०.५०
७०	६८	१.५९	१०२	९५	०.२६
७१	६९	३.०२	१०३	९६	०.१७
७२	७०/A	२.१९	१०४	९७	०.०८
७३	७०/C	०.०४	१०५	९८	०.१५
७४	७०/B	४.३७	१०६	९९	०.०४
७५	७१	२.०९	१०७	१३०/A	१.६९
७६	७२	१.९५	१०८	१३०/B	२.७५
७७	७३	२.०८	१०९	१३८/१	२.५२
७८	७४	१.१२	११०	१३८/२	०.१९
७९	७५	१.१३	१११	१४१	०.६७
८०	७६	१.८७	११२	१४२	०.५०
८१	७७	१.८९			
८२	७८/१	१.४५			
८३	७८/२	१.४२			
८४	७८/३	१.४५			
८५	७८/४	१.५१			
८६	७९	३.८६			
८७	८०	२.४५			
८८	८१	२.५२			
८९	८२	०.८०			
			एकूण ..	११२	१२९.२४
				गाव येवलेवाडी	
			१	१	२.४२
			२	२	१.०९
			३	३	०.३५
			४	४	०.३४
			५	५	०.३४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव येवलेवाडी--चालू

६	६	०.३९
७	७	०.४०
८	८	०.८५
९	९	०.८६
१०	१०	१.८४
११	११	०.४०
१२	१२	०.०४
१३	१३	०.१९
१४	१४	०.५९
१५	१५	२.८८
१६	१६	१.८७
१७	१७	१.१०
१८	१८	०.८६
१९	१९	०.४०
२०	२०	०.४१
२१	२१	०.५९
२२	२२	१.६१
२३	२३	०.०६
२४	२४	०.२०
२५	२५	०.२०
२६	२६	२.१३
२७	२७	२.९१
२८	२८	०.३४
२९	२९	१.३८
३०	३०	०.८८
३१	३१	१.०२
३२	३२/१	०.७३
३३	३२/२	०.०७
३४	३२/३	०.२६
३५	३२/४	०.११
३६	३२/५	०.०६
३७	३२/६	०.२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव येवलेवाडी--चालू

३८	३२/७	०.८९
३९	३२/८	०.१६
४०	३३	०.८५
४१	३४	०.६६
४२	३५	०.४५
४३	३६	१.३७
४४	३७	०.०५
४५	३८	०.१२
४६	३९	०.०८
४७	४०	०.५०
४८	४१	०.३२
४९	४२	०.४७
५०	४३	१.३३
५१	४४/१	०.३१
५२	४४/२	०.१७
५३	४४/३	०.१९
५४	४४/४	०.१९
५५	४४/५	०.२०
५६	४४/६	०.३९
५७	४४/७	०.१३
५८	४४/८	०.२०
५९	४४/९	०.२९
६०	४४/१०	०.१४
६१	४४/११	०.०३
६२	४४/१२	०.७२
६३	४४/१३	०.३१
६४	४४/१४	०.३१
६५	४४/१५	०.६१
६६	४४/१६	०.२६
६७	४४/१७	०.२६
६८	४४/१८	०.३७
६९	४४/१९	०.३९

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
गाव येवलेवाडी--चालू			गाव येवलेवाडी--चालू		
७०	४४/२०	०.०९	१०२	७२/२	०.०१
७१	४४/२१	०.३४	१०३	७३	०.९५
७२	४४/२२	०.३०	१०४	७४	०.३५
७३	४४/२३	०.०२	१०५	७५	०.५७
७४	४५	०.७०	१०६	७६	०.१२
७५	४६	०.५३	१०७	७७	०.६१
७६	४७	०.१०	१०८	७८	०.०५
७७	४८	०.४४	१०९	७९	०.२१
७८	४९	०.०३	११०	८०	०.६०
७९	५०	०.०४	१११	८१	०.०२
८०	५१	०.०४	११२	८२	०.५१
८१	५२	०.१५	११३	८३	०.१६
८२	५३	०.०६	११४	८४	०.२९
८३	५४	०.९३	११५	८५	०.१५
८४	५५	०.०८	११६	८६	०.९८
८५	५६	०.०८	११७	८७	०.०९
८६	५७	०.०९	११८	८८	०.१९
८७	५८	०.४१	११९	८९	०.५०
८८	५९	०.२२	१२०	९०	०.४०
८९	६०	०.३२	१२१	९१	०.५०
९०	६१	०.२३	१२२	९२	०.०४
९१	६२	०.४७	१२३	९३	०.१२
९२	६३	०.६१	१२४	९४	०.२४
९३	६४	०.४२	१२५	९५	०.२७
९४	६५	०.३७	१२६	९५/२	०.००
९५	६६	०.२३	१२७	९६	०.२०
९६	६७	०.११	१२८	९७	०.२०
९७	६८	०.२०	१२९	९८	०.२०
९८	६९	०.०९	१३०	९९	०.२५
९९	७०	०.०९	१३१	१००	०.१७
१००	७१	०.७०	१३२	१०१	०.८१
१०१	७२/१	०.२९	१३३	१०२	०.०३



अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव येवलेवाडी--चालू

१३४	१०३	०.०९
१३५	१०४	०.०८
१३६	१०५	०.०८
१३७	१०६	०.०६
१३८	१०७	०.११
१३९	१०८	०.१२
१४०	१०९	०.१२
१४१	११०	०.६०
१४२	१११	०.५०
१४३	११२	४.६०
१४४	११३	१.४६
१४५	११४	१.४४
१४६	११५	०.११
१४७	११६	०.९२
१४८	११७	०.७७
१४९	११८	०.५९
१५०	११९	०.८१
१५१	१२०	०.४०
१५२	१२१	०.४०
१५३	१२२	०.४०
१५४	१२३	१.२४
१५५	१२४	१.०८
१५६	१२५	१.०४
१५७	१२६	०.७८
१५८	१२७	०.३९
१५९	१२८	१.१८
१६०	१२९	०.८६
१६१	१३०	०.८७
१६२	१३१	०.९१
१६३	१३२	१.५८
१६४	१३३	१.६३
१६५	१३४	१.९७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव येवलेवाडी--चालू

१६६	१३५	१.०८
१६७	१३६	०.४०
१६८	१३७	०.८४
१६९	१३८	०.३५
१७०	१३९	०.०८
१७१	१४०/१	०.०४
१७२	१४०/२	०.१५
१७३	१४१	०.१२
१७४	१४२	०.५२
१७५	१४३	०.४६
१७६	१४४	०.२८
१७७	१४५	०.५६
१७८	१४६	०.७२
१७९	१४७	०.३७
१८०	१४८	०.९२
१८१	१४९/१	२.५०
१८२	१४९/२	०.०३
१८३	१५०	०.१६
१८४	१५१	०.१६
१८५	१५२	०.०६
१८६	१५३	०.०५
१८७	१५४	०.०३
१८८	१५५/१	१.४३
१८९	१५५/२	०.०६
१९०	१५६/१	१.२४
१९१	१५६/२	०.२६
१९२	१५७	०.०८
१९३	१५८	०.०९
१९४	१५९/१	१.१३
१९५	१५९/२	०.३८
१९६	१६०	०.०३
१९७	१६१	०.१६

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
गाव येवलेवाडी--चालू			गाव येवलेवाडी--चालू		
१९८	१६२	०.९६	२३०	१७८/२	०.०१
१९९	१६३/१	०.२१	२३१	१७८/२/१	०.५४
२००	१६३/२	०.३५	२३२	१७८/२/२	०.०३
२०१	१६४/१	०.१२	२३३	१७८/२	०.१८
२०२	१६४/२	०.२२	२३४	१७९	०.०३
२०३	१६५/१	०.१७	२३५	१८०	०.२३
२०४	१६५/२	०.२८	२३६	१८१	०.२६
२०५	१६६/१	०.१७	२३७	१८२	०.२४
२०६	१६६/२	०.२६	२३८	१८३	०.२२
२०७	१६७	०.३७	२३९	१८४	०.३०
२०८	१६८	०.६४	२४०	१८५	०.०३
२०९	१६९/१	०.२१	२४१	१८६/१	४.६३
२१०	१६९/२	०.२१	२४२	१८६/२	१.५४
२११	१७०/१	०.२८	२४३	१८७	३.४०
२१२	१७०/२	०.२८	२४४	१८८	१.०५
२१३	१७१/१	०.९०	२४५	१८९	०.८१
२१४	१७१/२	०.७२	२४६	१९०	०.८०
२१५	१७२/१	१.२०	२४७	१९१/१	२.२३
२१६	१७२/२	०.३६	२४८	१९१/२	०.६४
२१७	१७३/१	०.९०	२४९	१९२/१	१.५१
२१८	१७३/२	०.३४	२५०	१९२/२	०.२६
२१९	१७४/१	१.०६	२५१	१९३/१	२.५३
२२०	१७४/२	०.१४	२५२	१९३/२	०.२३
२२१	१७४/३	०.०८	२५३	१९४/?	०.२०
२२२	१७५/१	१.२०	२५४	१९४/?	०.५४
२२३	१७५/२	०.१५	२५५	१९४/?	०.४८
२२४	१७५/३	०.१७	२५६	१९५/१	०.५६
२२५	१७६/१	०.११	२५७	१९५/२	०.४९
२२६	१७७/१	०.१०	२५८	१९६	३.०२
२२७	१७७/२	०.१०	२५९	१९७	२.०९
२२८	१७८/२/२	०.०१	२६०	१९८	१.४०
२२९	१७८/२/१	०.५१	२६१	१९९	१.५३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव येवलेवाडी--चालू

२६२	२००	१.२७
२६३	२०१	०.९६
२६४	२०२	०.८७
२६५	२०३	८.३१
२६६	२०४	१.३८
२६७	२०५	३.७३
२६८	२०६	०.६१
२६९	२०७	०.९२
२७०	२०८	०.६१
२७१	२०९	२.९२
२७२	२१०	१.६६
२७३	२११	०.८३
२७४	२१२	२.०२
२७५	२१३	३.२६
२७६	२१४	०.०१
२७७	२१५	३.६२
२७८	२१६	१.०४
२७९	२१७	१.१६
२८०	२१८	२.२५
२८१	२१९	०.९३
२८२	२२०	१.१२
२८३	२२१/१	२.१३
२८४	२२१/२	१.६८
२८५	२२१/३	१.४१
२८६	२२१/४	०.३५
२८७	२२१/५	१.५०
२८८	२२२	०.९७
२८९	२२३	०.८२
२९०	२२४	०.३५
२९१	२२५	०.२१
२९२	२२६	०.७२
२९३	२२७	०.१०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव येवलेवाडी--चालू

२९४	२२८	०.४९
२९५	२२९	०.४८
२९६	२३०/१	१४.८०
२९७	२३१	०.६५
२९८	२३२	०.०२
२९९	२३३	०.७९
३००	२३४	१.४२
३०१	२३५	०.७०
३०२	२३६	०.८७
३०३	२३७	४.४४
३०४	२३८	०.५१
३०५	२३९	०.४५
३०६	२४०	०.२५
३०७	२४१	२.१४
३०८	२४२	१.०५
३०९	२४३	१.०२
३१०	२४४	०.५०
३११	२४५	२.५९
३१२	२४६	०.७३
३१३	२४७	२.००
३१४	२४८	०.९९
३१५	२४९	१०.५०
३१६	२५०	१.५०
३१७	२५१/१	०.८८
३१८	२५१/२	०.३८
३१९	२५१/३	०.२८
३२०	२५१/४	०.२५
३२१	२५१/५	०.२४
३२२	२५१/६	०.२०
३२३	२५१/७	०.५७
३२४	२५२	०.५०
३२५	२५३	०.०३

**अनुसूची-ब-चालू**

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए)
			हेक्टर

**गाव येवलेवाडी-चालू**

३२६	२५४	०.५०
३२७	२५५	०.०४
३२८	२५६/१	०.१०
३२९	२५६/२	०.१६
३३०	२५६/३	०.१५
३३१	२५६/४	०.२०
३३२	२५६/५	०.१८
३३३	२५६/६	०.१८
३३४	२५६/७	०.१७
३३५	२५६/८	०.१७
३३६	२५६/९	०.१९
३३७	२५६/१०	०.१८
३३८	२५६/११	०.२५
३३९	२५६/१२	०.३५
३४०	२५६/१३	०.६५
३४१	२५६/१४/१	०.३१
३४२	२५६/१४/२	०.६०
३४३	२५७/१	४.०३
<b>एकूण ..</b>	<b>२४३</b>	<b>२५८.२३</b>

**गाव निहाय क्षेत्र**

अ. क्र.	गावाचे नाव	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३	४
१	शिवणी	९९	१३८.१०
२	हनमंतवडिये	११२	१२९.२४
३	येवलेवाडी	२४३	२५८.२३
<b>एकूण</b>		<b>४५४</b>	<b>५२५.५७</b>

प्रकाश रायगोंडा पाटील,  
कार्यकारी अभियंता,  
ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १,  
देवराष्ट्रे.

सांगली (देवराष्ट्रे), १३ फेब्रुवारी २०१८.

**MMISF ACT, 2005**

**(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)**

**(Notification III)**

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३/६१८ (३)/२०१८.---  
Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahsil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Takari Pump House Division No. 1, Krishna Koyna Lift Irrigation Circle within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

**Schedule 'A'**

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Takari Canal sub-division No. 1, Wangi.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Area Notified : 525.57 Ha.

No. of villages : 3- Shivani, Hanumantvadiye, Yeolewadi, taluka Kadegaon, district Sangli.

Description of area notified : Dy 25, 26 of Takari Main Canal of WUA No. 18.

Area : 525.57 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed) :  
Proposed WUA No. 18, Yeolewadi, taluka Kadegaon, district Sangli.

**Details of Area Notified**

<b>District Sangli, taluka Kadegaon</b>		
Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3
		(Ha.)
Shivani	99	138.10
Hanmantvadiye	112	129.24
Yeolewadi	243	258.23
Total	454	525.57

**Schedule-B**

**District Sangli, taluka Kadegaon**

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA) H. A.
<b>Village Shivani</b>		
1	171	10.50
2	172	0.81
3	174	7.70
4	175/1	1.39
5	175/2	8.46
6	175/3	0.72
7	175/4	2.26
8	175/5	1.08
9	176/A	2.67
10	177	2.93
11	178/A	1.64
12	179/A	1.76
13	180/A	2.21
14	181/A	3.16
15	182	0.78
16	183	0.38
17	184	0.45
18	185	0.67
19	186	0.34
20	187	0.49
21	188	0.90
22	189	0.24
23	190	1.79
24	191	2.49
25	192	1.03

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.) Ha.
<b>Village Shivani—contd.</b>		
26	193	0.75
27	194	2.11
28	195	2.15
29	196	1.45
30	197	0.65
31	198	0.86
32	199	0.85
33	200/A	1.43
34	200/B	1.68
35	201	2.32
36	202	0.23
37	203/1	0.89
38	203/2	0.66
39	203/3	0.64
40	203/4	0.53
41	203/5	0.33
42	203/6	0.74
43	203/7	0.52
44	204/1	3.53
45	204/2	4.96
46	205	1.62
47	206	2.39
48	207	1.11
49	208	1.39
50	209	5.68
51	210	8.20
52	211	2.31
53	212	3.62
54	213	0.32
55	214	4.61
56	215	0.33
57	216	0.22
58	217	0.02
59	218	0.07
60	219	0.21
61	220	0.35
62	221	0.79
63	222	0.81
64	223	0.40

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
--------------	---------------	------------------------------

**Village Shivani—contd.**

65	224	0.75
66	225	0.03
67	226	1.70
68	227	0.11
69	228	0.22
70	229	0.12
71	230/1	3.05
72	230/1/1/1	3.84
73	230/1/1/2	0.93
74	230/1/1/3	0.80
75	230/1/2	0.87
76	230/1/3	0.81
77	230/1/4	0.55
78	230/2	0.80
79	231	0.39
80	232	0.28
81	233	0.47
82	234	0.03
83	235	0.01
84	236	0.32
85	237	0.32
86	238	0.11
87	239	0.17
88	240	0.16
89	241	0.15
90	242	0.01
91	243	0.21
92	244	0.06
93	245	0.65
94	246	0.57
95	251	0.25
96	252	0.12
97	253	0.07
98	254	0.47
99	255	0.12

**Total .. 99 138.10**

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
--------------	---------------	------------------------------

**Village Hanmantvadiye**

1	1	0.03
2	2	0.02
3	3	0.03
4	4	0.10
5	5	0.08
6	6	0.08
7	7	0.03
8	8	0.03
9	9	0.03
10	10	3.92
11	11	0.15
12	12	0.04
13	13	0.03
14	14	0.09
15	15	0.19
16	16	0.22
17	17	0.20
18	18	0.60
19	19	3.20
20	20	1.00
21	21	0.68
22	22	0.71
23	23	0.22
24	24	0.44
25	25	0.03
26	26	0.57
27	27	0.61
28	28	0.64
29	29	0.24
30	30	0.24
31	31	0.23
32	32	0.61
33	33	0.62
34	34	3.25
35	36	0.76
36	37	0.93
37	38	2.73
38	39	0.10
39	40	0.64

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

**Village Hanmantvadiye—contd.**

40	41	0.57
41	42	0.58
42	43	0.56
43	44	0.62
44	45	1.27
45	46	3.94
46	47	1.11
47	48	0.74
48	49	0.88
49	50	2.26
50	51	2.13
51	53	0.93
52	54	2.36
53	55	2.40
54	56	0.97
55	58	0.68
56	59	0.69
57	60	0.16
58	61	0.17
59	62	0.15
60	63	0.23
61	64	0.22
62	65/1/1	1.30
63	65/1/2	1.30
64	65/1/3	1.30
65	65/1/4	1.30
66	65/1/5	1.30
67	65/6	1.30
68	66	7.73
69	67	9.01
70	68	1.59
71	69	3.02
72	70/A	2.19
73	70/C	0.04
74	70/B	4.37
75	71	2.09
76	72	1.95
77	73	2.08
78	74	1.12

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

**Village Hanmantvadiye—contd.**

79	75	1.13
80	76	1.87
81	77	1.89
82	78/1	1.45
83	78/2	1.42
84	78/3	1.45
85	78/4	1.51
86	79	3.86
87	80	2.45
88	81	2.52
89	82	0.80
90	83	0.79
91	84	1.95
92	85	1.18
93	86	1.52
94	87	0.27
95	88	1.61
96	89	0.06
97	90	0.05
98	91	0.25
99	92	0.26
100	93	0.50
101	94	0.50
102	95	0.26
103	96	0.17
104	97	0.08
105	98	0.15
106	99	0.04
107	130/A	1.69
108	130/B	2.75
109	138/1	2.52
110	138/2	0.19
111	141	0.67
112	142	0.50

**Total .. 112 129.24**

**Village Yeolewadi**

1	1	2.42
2	2	1.09
3	3	0.35

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
--------------	---------------	------------------------------

**Village Yeolewadi—contd.**

4	4	0.34
5	5	0.34
6	6	0.39
7	7	0.40
8	8	0.85
9	9	0.86
10	10	1.84
11	11	0.40
12	12	0.04
13	13	0.19
14	14	0.59
15	15	2.88
16	16	1.87
17	17	1.10
18	18	0.86
19	19	0.40
20	20	0.41
21	21	0.59
22	22	1.61
23	23	0.06
24	24	0.20
25	25	0.20
26	26	2.13
27	27	2.91
28	28	0.34
29	29	1.38
30	30	0.88
31	31	1.02
32	32/1	0.73
33	32/2	0.07
34	32/3	0.26
35	32/4	0.11
36	32/5	0.06
37	32/6	0.20
38	32/7	0.89
39	32/8	0.16
40	33	0.85
41	34	0.66
42	35	0.45

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
--------------	---------------	------------------------------

**Village Yeolewadi—contd.**

43	36	1.37
44	37	0.05
45	38	0.12
46	39	0.08
47	40	0.50
48	41	0.32
49	42	0.47
50	43	1.33
51	44/1	0.31
52	44/2	0.17
53	44/3	0.19
54	44/4	0.19
55	44/5	0.20
56	44/6	0.39
57	44/7	0.13
58	44/8	0.20
59	44/9	0.29
60	44/10	0.14
61	44/11	0.03
62	44/12	0.72
63	44/13	0.31
64	44/14	0.31
65	44/15	0.61
66	44/16	0.26
67	44/17	0.26
68	44/18	0.37
69	44/19	0.39
70	44/20	0.09
71	44/21	0.34
72	44/22	0.30
73	44/23	0.02
74	45	0.70
75	46	0.53
76	47	0.10
77	48	0.44
78	49	0.03
79	50	0.04
80	51	0.04
81	52	0.15



**Schedule-B—contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

**Village Yeolewadi—contd.**

82	53	0.06
83	54	0.93
84	55	0.08
85	56	0.08
86	57	0.09
87	58	0.41
88	59	0.22
89	60	0.32
90	61	0.23
91	62	0.47
92	63	0.61
93	64	0.42
94	65	0.37
95	66	0.23
96	67	0.11
97	68	0.20
98	69	0.09
99	70	0.09
100	71	0.70
101	72/1	0.29
102	72/2	0.01
103	73	0.95
104	74	0.35
105	75	0.57
106	76	0.12
107	77	0.61
108	78	0.05
109	79	0.21
110	80	0.60
111	81	0.02
112	82	0.51
113	83	0.16
114	84	0.29
115	85	0.15
116	86	0.98
117	87	0.09
118	88	0.19
119	89	0.50
120	90	0.40

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

**Village Yeolewadi—contd.**

121	91	0.50
122	92	0.04
123	93	0.12
124	94	0.24
125	95	0.27
126	95/2	0.50
127	96	0.20
128	97	0.20
129	98	0.20
130	99	0.25
131	100	0.17
132	101	0.81
133	102	0.03
134	103	0.09
135	104	0.08
136	105	0.08
137	106	0.06
138	107	0.11
139	108	0.12
140	109	0.12
141	110	0.60
142	111	0.50
143	112	4.60
144	113	1.46
145	114	1.44
146	115	0.11
147	116	0.92
148	117	0.77
149	118	0.59
150	119	0.81
151	120	0.40
152	121	0.40
153	122	0.40
154	123	1.24
155	124	1.08
156	125	1.04
157	126	0.78
158	127	0.39
159	128	1.18

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
--------------	---------------	------------------------------

**Village Yeolewadi—contd.**

160	129	0.86
161	130	0.87
162	131	0.91
163	132	1.58
164	133	1.63
165	134	1.97
166	135	1.08
167	136	0.40
168	137	0.84
169	138	0.35
170	139	0.08
171	140/1	0.04
172	140/2	0.15
173	141	0.12
174	142	0.52
175	143	0.46
176	144	0.28
177	145	0.56
178	146	0.72
179	147	0.37
180	148	0.92
181	149/1	2.50
182	149/2	0.03
183	150	0.16
184	151	0.16
185	152	0.06
186	153	0.05
187	154	0.03
188	155/1	1.43
189	155/2	0.06
190	156/1	1.24
191	156/2	0.26
192	157	0.08
193	158	0.09
194	159/1	1.13
195	159/2	0.38
196	160	0.03
197	161	0.16
198	162	0.96

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
--------------	---------------	------------------------------

**Village Yeolewadi—contd.**

199	163/1	0.21
200	163/2	0.35
201	164/1	0.12
202	164/2	0.22
203	165/1	0.17
204	165/2	0.28
205	166/1	0.17
206	166/2	0.26
207	167	0.37
208	168	0.64
209	169/1	0.21
210	169/2	0.21
211	170/1	0.28
212	170/2	0.28
213	171/1	0.90
214	171/2	0.72
215	172/1	1.20
216	172/2	0.36
217	173/1	0.90
218	173/2	0.34
219	174/1	1.06
220	174/2	0.14
221	174/3	0.08
222	175/1	1.20
223	175/2	0.15
224	175/3	0.17
225	176/1	0.11
226	177/1	0.10
227	177/2	0.10
228	178/2/A	0.01
229	178/A/1	0.51
230	178/A/2	0.01
231	178/A/1	0.54
232	178/A/2	0.03
233	178/A	0.18
234	179	0.03
235	180	0.23
236	181	0.26
237	182	0.24

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
--------------	---------------	------------------------------

**Village Yeolewadi—contd.**

238	183	0.22
239	184	0.30
240	185	0.03
241	186/1	4.63
242	186/2	1.54
243	187	3.40
244	188	1.05
245	189	0.81
246	190	0.80
247	191/1	2.23
248	191/2	0.64
249	192/1	1.51
250	192/2	0.26
251	193/1	2.53
252	193/2	0.23
253	194/A	0.20
254	194/C	0.54
255	194/B	0.48
256	195/1	0.56
257	195/2	0.49
258	196	3.02
259	197	2.09
260	198	1.40
261	199	1.53
262	200	1.27
263	201	0.96
264	202	0.87
265	203	8.31
266	204	1.38
267	205	3.73
268	206	0.61
269	207	0.92
270	208	0.61
271	209	2.92
272	210	1.66
273	211	0.83
274	212	2.02
275	213	3.26
276	214	0.01

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
--------------	---------------	------------------------------

**Village Yeolewadi—contd.**

277	215	3.62
278	216	1.04
279	217	1.16
280	218	2.25
281	219	0.93
282	220	1.12
283	221/1	2.13
284	221/2	1.68
285	221/3	1.41
286	221/4	0.35
287	221/5	1.50
288	222	0.97
289	223	0.82
290	224	0.35
291	225	0.21
292	226	0.72
293	227	0.10
294	228	0.49
295	229	0.48
296	230/1	14.80
297	231	0.65
298	232	0.02
299	233	0.79
300	234	1.42
301	235	0.70
302	236	0.87
303	237	4.44
304	238	0.51
305	239	0.45
306	240	0.25
307	241	2.14
308	242	1.05
309	243	1.02
310	244	0.50
311	245	2.59
312	246	0.73
313	247	2.00
314	248	0.99
315	249	10.50

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
--------------	---------------	------------------------------

**Village Yeolewadi—contd.**

316	250	1.50
317	251/1	0.88
318	251/2	0.38
319	251/3	0.28
320	251/4	0.25
321	251/5	0.24
322	251/6	0.20
323	251/7	0.57
324	252	0.50
325	253	0.03
326	254	0.50
327	255	0.04
328	256/1	0.10
329	256/2	0.16
330	256/3	0.15
331	256/4	0.20
332	256/5	0.18
333	256/6	0.18
334	256/7	0.17
335	256/8	0.17
336	256/9	0.19
337	256/10	0.18
338	256/11	0.25
339	256/12	0.35
340	256/13	0.65
341	256/14/1	0.31
342	256/14/2	0.60
343	257/1	4.03

**Total .. 243 258.23**

**Village-wise Abstract**

Sr. No. 1	Village 2	Gat Nos. 3	Area 4 (C.C.A.) Ha.
1	Shivni	99	138.10
2	Hanmantvadiye	112	129.24
3	Yeolewadi	243	258.23
<b>Total</b>		<b>554</b>	<b>525.57</b>

**PRAKASH RAIGONDA PATIL,**

Executive Engineer,  
Takari Pump House Division No. 1,  
Devrashtre.

Sangli (Devrashtre), 13th February 2018.

**अधिसूचना - ३**

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५  
(पाहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)  
(पाहा नियम ३.०)

**अधिसूचना-३**

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३/६१८ (४)/२०१८. — ज्याअर्थी,  
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५  
चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय  
झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय  
सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रकाश  
रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग क्रमांक  
१, देवराष्ट्रे खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या  
प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या  
ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा  
उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक  
ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करित आहे.

मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता,  
असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही  
वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी  
पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून  
व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व  
धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा  
घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनांमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन  
महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत  
अधीक्षक अभियंता, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प मंडळ,  
सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

**अनुसूची-अ**

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी कालवा उपविभाग क्रमांक १, वांगी

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : ५०५.१० हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : ताकारी मुख्य कालव्यावरील  
वितरिका क्रमांक २४ वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था

क्रमांक १७.

गावांची संख्या : १, शिवणी, तालुका कडेगाव,  
जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :

पाणीवापर संस्था क्रमांक १७, शिवणी,

तालुका कडेगाव, जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सांगली, तालुका कडेगाव

अनुसूची-ब--चालू

जिल्हा सांगली, तालुका कडेगाव			अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)			गट नंबर	क्षेत्र
	गट संख्या	क्षेत्र	१	२	३ (सीसीए) हेक्टर
१	२	३	२३	९९	०.६६
		हे. आर	२४	११३	०.७१
शिवणी	४००	५०५.१०	२५	११४	०.१८
एकूण	४००	५०५.१०	२६	११५	०.३६

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका कडेगाव, गाव शिवणी

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
१	४३A	०.५५	३४	१२३	१.९८
२	४४A	०.३७	३५	१२४	१.३८
३	४६	३.१४	३६	१२५/A/१	२.८१
४	४७	३.१९	३७	१२५/A	०.७१
५	५९A	०.९१	३८	१२६	०.८३
६	६०	१.१०	३९	१२७	०.१६
७	६४	०.७६	४०	१२८	०.१७
८	६५A	०.४४	४१	१२९	०.१६
९	६६A	०.४३	४२	१३०	०.१४
१०	६७	२.६८	४३	१३१	०.१४
११	६८	०.४०	४४	१३२	०.०७
१२	६९	०.४२	४५	१३३	०.७८
१३	८५	०.५९	४६	१३४	०.८०
१४	८६	०.५२	४७	१३५/A	०.८३
१५	८७	०.५८	४८	१३६/A	०.८९
१६	८८	०.५८	४९	१३७/B/१	०.८९
१७	८९	०.५६	५०	१३८/A/१	०.८०
१८	९०	०.७८	५१	१३८/B	०.०९
१९	९५	०.१५	५२	१३९/A	०.७९
२०	९६	०.४१	५३	१३९/B	०.११
२१	९७	०.२८	५४	१४०/A/१	१.०१
२२	९८	०.२७	५५	१४०/B	०.११

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
५६	१४१/१	०.८४	८९	१७५/२	८.४६
५७	१४१/२	०.११	९०	१७५/३	०.७२
५८	१४३	२.०८	९१	१७५/४	२.२६
५९	१४४/१	२.०६	९२	१७५/५	१.०८
६०	१५३	२.३४	९३	१७६/१	२.६७
६१	१५४	१.६५	९४	१७७	२.९३
६२	१५५	०.६१	९५	१७८/१	१.६४
६३	१५६/१	१.५३	९६	१७९/१	१.७६
६४	१५६/२	०.१९	९७	१८०/१	२.२१
६५	१५६/३	०.२१	९८	१८१/१	३.१६
६६	१५६/४	०.८६	९९	१८७	०.४९
६७	१५६/५	३.०७	१००	१८८	०.९०
६८	१५६/६	०.६०	१०१	२४३	०.२१
६९	१५६/७	०.२१	१०२	२४६	०.५७
७०	१५६/८	०.७५	१०३	२४७	०.९५
७१	१५६/९	०.८१	१०४	२४८	२.०७
७२	१५७	०.७८	१०५	२४९	०.७६
७३	१५८	१.०८	१०६	२५०	०.२७
७४	१६१	१.०३	१०७	२५१	०.२५
७५	१६२	२.३२	१०८	२५२	०.१२
७६	१६३	२.३६	१०९	२५५	०.१२
७७	१६४	६.२७	११०	२५६	०.०१
७८	१६५	५.७६	१११	२५७	१.५९
७९	१६६	१.८३	११२	२५८	०.२३
८०	१६७	४.१३	११३	२५९	०.२२
८१	१६८	३.३४	११४	२६०	०.२२
८२	१६९	१.५६	११५	२६१	०.५९
८३	१७०	१.३८	११६	२६२	०.५७
८४	१७१	१०.५५	११७	२६३	०.०३
८५	१७२	०.८१	११८	२६४	०.७१
८६	१७३	६.२०	११९	२६५	२.७७
८७	१७४	७.७०	१२०	२६६	१३.९२
८८	१७५/१	१.३९	१२१	२६७	२.१८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
१२२	२६८	१.०३
१२३	२६९	२.९४
१२४	२७०	१.७६
१२५	२७१	२.७३
१२६	२७२	०.७५
१२७	२७३	१.२१
१२८	२७४	१.०४
१२९	२७५	१.३८
१३०	२७६	०.९९
१३१	२७७	१.१०
१३२	२७८	२.१६
१३३	२७९	२.४१
१३४	२८०	१.९१
१३५	२८१	०.०६
१३६	२८२	२.०३
१३७	२८३	०.८८
१३८	२८४	१.०४
१३९	२८५	०.९५
१४०	२८६	०.९२
१४१	२८७	१.३९
१४२	२८८	१.२८
१४३	२८९	१.२३
१४४	२९०	०.०७
१४५	२९१/A	०.५९
१४६	२९१/B	०.५३
१४७	२९२	१.८९
१४८	२९३	०.५६
१४९	२९४	१.३८
१५०	२९५	१.१४
१५१	२९६	१.१३
१५२	२९७	१.१९
१५३	२९८	०.०३
१५४	२९९	०.७२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
१५५	३००	०.९३
१५६	३०१	८.८६
१५७	३०२/१	०.४१
१५८	३०२/२	०.५२
१५९	३०२/३	०.२०
१६०	३०२/४	०.०८
१६१	३०२/५	०.०९
१६२	३०२/६	०.०९
१६३	३०२/७	०.०९
१६४	३०२/८	०.११
१६५	३०२/९	०.११
१६६	३०२/१०	०.०७
१६७	३०२/११	०.१०
१६८	३०२/१२	०.०६
१६९	३०२/१३	०.१९
१७०	३०२/१४	०.१०
१७१	३०२/१५	१.७४
१७२	३०३/A	१.८३
१७३	३०३/B	१.१५
१७४	३०४	०.४७
१७५	३०५	०.४८
१७६	३०६	०.३०
१७७	३०७	२.३८
१७८	३०८	०.७३
१७९	३०९	०.९८
१८०	३१०	०.४०
१८१	३११	०.६६
१८२	३१२	१.८७
१८३	३१३	१.११
१८४	३१४	१.२१
१८५	३१५	१.३५
१८६	३१६	६.३४
१८७	३१७	२.२४

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
१८८	३१८	०.११	२२१	३५१	०.७२
१८९	३१९	०.२०	२२२	३५२	०.०३
१९०	३२०	०.३४	२२३	३५३	०.१७
१९१	३२१	०.७७	२२४	३५४	०.१६
१९२	३२२	०.८१	२२५	३५५	०.२१
१९३	३२३	१.०२	२२६	३५६	०.०८
१९४	३२४	०.८५	२२७	३५७	०.१३
१९५	३२५/A	६.३६	२२८	३५८	२.४६
१९६	३२६	०.५२	२२९	३५९	१.९४
१९७	३२७	१.०७	२३०	३६०	५.७०
१९८	३२८	२.०९	२३१	३६१/A	०.३२
१९९	३२९	१३.९७	२३२	३६१/A/१	१.३०
२००	३३०	०.३४	२३३	३६१/C/१	०.८८
२०१	३३१	०.३८	२३४	३६१/C/२	२.०४
२०२	३३२	१.४१	२३५	३६१/C/३	२.०८
२०३	३३३	०.८५	२३६	३६१/C/४	०.०५
२०४	३३४	४.६२	२३७	३६१/B	०.९०
२०५	३३५	०.६६	२३८	३६२/१	१.७६
२०६	३३६	०.८४	२३९	३६२/२	१.७४
२०७	३३७	०.३३	२४०	३६२/३	०.०९
२०८	३३८	०.९४	२४१	३६२/४	०.१२
२०९	३३९	०.४८	२४२	३६२/५	३.१६
२१०	३४०	०.४३	२४३	३६२/६	१.६७
२११	३४१	०.५७	२४४	३६२/७	२.६५
२१२	३४२	३.५६	२४५	३६२/८	०.०७
२१३	३४३	०.२१	२४६	३६२/९	०.०२
२१४	३४४	१.०८	२४७	३६२/१०	१.४५
२१५	३४५	०.३९	२४८	३६३	१.६५
२१६	३४६	२.५५	२४९	३६४	०.९७
२१७	३४७	०.०६	२५०	३६५	१.०६
२१८	३४८	१.०३	२५१	३६६	१.०४
२१९	३४९	०.५०	२५२	३६७	१.०१
२२०	३५०	०.५६	२५३	३६८	०.५९



अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
२५४	३६९	१.७४
२५५	३७०	१.६६
२५६	३७१	०.३५
२५७	३७२	०.३७
२५८	३७३/१	२.१६
२५९	३७३/२	२.१७
२६०	३७३/३	१.८७
२६१	३७३/४	०.७५
२६२	३७३/५	०.९१
२६३	३७३/६	०.२५
२६४	३७४	०.१२
२६५	३७५	०.१५
२६६	३७६	०.१२
२६७	३७७	०.२१
२६८	३७८	०.२२
२६९	३७९	१.४०
२७०	३८०	०.५१
२७१	३८१	०.४४
२७२	३८२	०.५७
२७३	३८३/१	१.१२
२७४	३८३/२	१.४२
२७५	३८४	११.१९
२७६	३८५	२.५५
२७७	३८६	२.७६
२७८	३८७	२.९३
२७९	३८८	१.६४
२८०	३८९	२.४७
२८१	३९०	१.०५
२८२	३९१	०.३३
२८३	३९२	०.३३
२८४	३९३	४.९१
२८५	३९४	२.७०
२८६	३९५	२.८२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
२८७	३९६	१.८४
२८८	३९७	१.८३
२८९	३९८	०.४५
२९०	३९९	१.९६
२९१	४००	०.४०
२९२	४०१	१.६९
२९३	४०२	०.५९
२९४	४०३	१.१०
२९५	४०४	०.५७
२९६	४०५	१.०१
२९७	४०६	३.४५
२९८	४०७	२.०६
२९९	४०८	४.२०
३००	४०९	०.५२
३०१	४१०	०.४३
३०२	४११	१.०२
३०३	४१२	०.८६
३०४	४१३	१.०७
३०५	४१४	०.९२
३०६	४१५	०.७२
३०७	४१६	१.४७
३०८	४१७	०.३७
३०९	४१८	०.२३
३१०	४१९	०.२१
३११	४२०	०.२८
३१२	४२१	२.७२
३१३	४२२	०.९७
३१४	४२३	०.९८
३१५	४२४	०.२६
३१६	४२५	०.६१
३१७	४२६	०.६१
३१८	४२७	०.३२
३१९	४२८	०.३२

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
३२०	४२९	१.८३	३५३	४५६	१.०५
३२१	४३०	१.९७	३५४	४५७/१	१.३४
३२२	४३१	०.१५	३५५	४५७/२	१.५९
३२३	४३२	१.३४	३५६	४५७/३	०.३६
३२४	४३३	१.३६	३५७	४५८	०.५४
३२५	४३४/१	०.३९	३५८	४५९	०.११
३२६	४३४/२	०.२८	३५९	४६०	०.१२
३२७	४३४/३	०.८१	३६०	४६१	०.१९
३२८	४३४/४	०.८२	३६१	४६२	०.०९
३२९	४३४/५	०.२१	३६२	४६३	०.१२
३३०	४३४/६	१.६०	३६३	४६४	०.०८
३३१	४३४/७	१.६२	३६४	४६५	०.०७
३३२	४३५	२.७४	३६५	४६६	०.२४
३३३	४३६	१.०९	३६६	४६७	०.२०
३३४	४३७	१.०४	३६७	४६८	१.६०
३३५	४३८	२.०८	३६८	४६९	०.३१
३३६	४३९	०.९२	३६९	४७०	०.५२
३३७	४४०	०.९७	३७०	४७१	०.२५
३३८	४४१	२.८४	३७१	४७२	०.१६
३३९	४४२	२.५५	३७२	४७३	०.०८
३४०	४४३	४.६५	३७३	४७४	०.१०
३४१	४४४	२.१३	३७४	४७५	०.३३
३४२	४४५	१.५६	३७५	४७६	०.३४
३४३	४४६	०.२८	३७६	४७७	०.४८
३४४	४४७	१.३१	३७७	४७८	०.३६
३४५	४४८	२.९६	३७८	४७९	१.४६
३४६	४४९	५.०२	३७९	४८०	०.३१
३४७	४५०	०.९९	३८०	४८१	०.३०
३४८	४५१	१.७५	३८१	४८२	०.६३
३४९	४५२	०.८८	३८२	४८३	०.३६
३५०	४५३	०.१८	३८३	४८४	०.३४
३५१	४५४	०.७३	३८४	४८५	३.२२
३५२	४५५	०.०४	३८५	४८६	१.०८

**अनुसूची-ब-चालू**

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए) हेक्टर
३८६	४८७		१.०६
३८७	४८८		१.५३
३८८	४८९		०.२६
३८९	४९०		०.२६
३९०	४९१		०.२७
३९१	४९२		०.३९
३९२	४९३		०.३८
३९३	४९४		०.३१
३९४	४९५		०.०३
३९५	४९६		०.३३
३९६	४९७		०.७५
३९७	४९८/A		०.५६
३९८	४९८/B		०.६४
३९९	४९९		०.५९
४००	५००		१.५७
<b>एकूण ..</b>	<b>४००</b>		<b>५०५.१०</b>

**गाव निहाय क्षेत्र**

अ. क्र.	गावाचे नाव	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३	४
१	शिवणी	४००	५०५.१
	<b>एकूण</b>	<b>४००</b>	<b>५०५.१</b>

**प्रकाश रायगोंडा पाटील,**

कार्यकारी अभियंता,  
ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १,  
देवराष्ट्रे.

सांगली (देवराष्ट्रे), १३ फेब्रुवारी २०१८.

**MMISF ACT, 2005**

**(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)**

**(Revised Notification III)**

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३/६१८ (४)/२०१८. —  
Whereas, it has been decided to delineate the

Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahsil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Takari Pump House Division No. 1, Krishana Koyana Lift Irrigation Circle within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

**Schedule 'A'**

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Takari Canal sub-division No. 1, Wangi.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Area Notified : 505.10 Ha.

No. of villages : 1- Shivani, taluka Kadegaon, district Sangli.

Description of area notified : Dy 24 of Takari Main Canal of WUA No. 17.

Area : 505.10 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed)  
: Proposed WUA No. 17, Shivni, taluka Kadegaon, district Sangli.

**Details of Area Notified**

**Schedule-B—contd.**

District Sangli, taluka Kadegaon			Sr. No.	Gat Nos.	Area
Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)		1	2	3 (C.C.A.) Ha.
	Gat Nos.	Area			
1	2	3 (Ha.)			
Shivni	400	505.10	28	117	0.32
			29	118	0.32
			30	119	0.31
			31	120	0.38
Total	400	505.10	32	121	0.52

**Schedule-B**

**District Sangli, taluka Kadegaon,  
Village Shivni**

Sr. No.	Delineated Area				
	Gat No.	Area			
1	2	3 (CCA) H. A.			
1	43A	0.55	33	122	0.90
2	44A	0.37	34	123	1.98
3	46	3.14	35	124	1.38
4	47	3.19	36	125/A/1	2.81
5	59A	0.91	37	125/A	0.71
6	60	1.10	38	126	0.83
7	64	0.76	39	127	0.16
8	65A	0.44	40	128	0.17
9	66A	0.43	41	129	0.16
10	67	2.68	42	130	0.14
11	68	0.40	43	131	0.14
12	69	0.42	44	132	0.07
13	85	0.59	45	133	0.78
14	86	0.52	46	134	0.80
15	87	0.58	47	135/A	0.83
16	88	0.58	48	136/A	0.89
17	89	0.56	49	137/B/1	0.89
18	90	0.78	50	138/A/1	0.80
19	95	0.15	51	138/B	0.09
20	96	0.41	52	139/A	0.79
21	97	0.28	53	139/B	0.11
22	98	0.27	54	140/A/1	1.01
23	99	0.66	55	140/B	0.11
24	113	0.71	56	141/A	0.84
25	114	0.18	57	141/B	0.11
26	115	0.36	58	143	2.08
27	116	0.26	59	144/A	2.06
			60	153	2.34
			61	154	1.65
			62	155	0.61
			63	156/1	1.53
			64	156/2	0.19
			65	156/3	0.21
			66	156/4	0.86
			67	156/5	3.07

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
68	156/6	0.60
69	156/7	0.21
70	156/8	0.75
71	156/9	0.81
72	157	0.78
73	158	1.08
74	161	1.03
75	162	2.32
76	163	2.36
77	164	6.27
78	165	5.76
79	166	1.83
80	167	4.13
81	168	3.34
82	169	1.56
83	170	1.38
84	171	10.55
85	172	0.81
86	173	6.20
87	174	7.70
88	175/1	1.39
89	175/2	8.46
90	175/3	0.72
91	175/4	2.26
92	175/5	1.08
93	176/A	2.67
94	177	2.93
95	178/A	1.64
96	179/A	1.76
97	180/A	2.21
98	181/A	3.16
99	187	0.49
100	188	0.90
101	243	0.21
102	246	0.57
103	247	0.95
104	248	2.07
105	249	0.76
106	250	0.27
107	251	0.25

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
108	252	0.12
109	255	0.12
110	256	0.01
111	257	1.59
112	258	0.23
113	259	0.22
114	260	0.22
115	261	0.59
116	262	0.57
117	263	0.03
118	264	0.71
119	265	2.77
120	266	13.92
121	267	2.18
122	268	1.03
123	269	2.94
124	270	1.76
125	271	2.73
126	272	0.75
127	273	1.21
128	274	1.04
129	275	1.38
130	276	0.99
131	277	1.10
132	278	2.16
133	279	2.41
134	280	1.91
135	281	0.06
136	282	2.03
137	283	0.88
138	284	1.04
139	285	0.95
140	286	0.92
141	287	1.39
142	288	1.28
143	289	1.23
144	290	0.07
145	291/A	0.59
146	291/B	0.53
147	292	1.89

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
148	293	0.56
149	294	1.38
150	295	1.14
151	296	1.13
152	297	1.19
153	298	0.03
154	299	0.72
155	300	0.93
156	301	8.86
157	302/1	0.41
158	302/2	0.52
159	302/3	0.20
160	302/4	0.08
161	302/5	0.09
162	302/6	0.09
163	302/7	0.09
164	302/8	0.11
165	302/9	0.11
166	302/10	0.07
167	302/11	0.10
168	302/12	0.06
169	302/13	0.19
170	302/14	0.10
171	302/15	1.74
172	303/A	1.83
173	303/B	1.15
174	304	0.47
175	305	0.48
176	306	0.30
177	307	2.38
178	308	0.73
179	309	0.98
180	310	0.40
181	311	0.66
182	312	1.87
183	313	1.11
184	314	1.21
185	315	1.35
186	316	6.34
187	317	2.24

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
188	318	0.11
189	319	0.20
190	320	0.34
191	321	0.77
192	322	0.81
193	323	1.02
194	324	0.85
195	325/A	6.36
196	326	0.52
197	327	1.07
198	328	2.09
199	329	13.97
200	330	0.34
201	331	0.38
202	332	1.41
203	333	0.85
204	334	4.62
205	335	0.66
206	336	0.84
207	337	0.33
208	338	0.94
209	339	0.48
210	340	0.43
211	341	0.57
212	342	3.56
213	343	0.21
214	344	1.08
215	345	0.39
216	346	2.55
217	347	0.06
218	348	1.03
219	349	0.50
220	350	0.56
221	351	0.72
222	352	0.03
223	353	0.17
224	354	0.16
225	355	0.21
226	356	0.08
227	357	0.13

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
228	358	2.46
229	359	1.94
230	360	5.70
231	361/A	0.32
232	361/A/1	1.30
233	361/C/1	0.88
234	361/C/2	2.04
235	361/C/3	2.08
236	361/C/4	0.05
237	361/B	0.90
238	362/1	1.76
239	362/2	1.74
240	362/3	0.09
241	362/4	0.12
242	362/5	3.16
243	362/6	1.67
244	362/7	2.65
245	362/8	0.07
246	362/9	0.02
247	362/10	1.45
248	363	1.65
249	364	0.97
250	365	1.06
251	366	1.04
252	367	1.01
253	368	0.59
254	369	1.74
255	370	1.66
256	371	0.35
257	372	0.37
258	373/1	2.16
259	373/2	2.17
260	373/3	1.87
261	373/4	0.75
262	373/5	0.91
263	373/6	0.25
264	374	0.12
265	375	0.15
266	376	0.12
267	377	0.21

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
268	378	0.22
269	379	1.40
270	380	0.51
271	381	0.44
272	382	0.57
273	383/1	1.12
274	383/2	1.42
275	384	11.19
276	385	2.55
277	386	2.76
278	387	2.93
279	388	1.64
280	389	2.47
281	390	1.05
282	391	0.33
283	392	0.33
284	393	4.91
285	394	2.70
286	395	2.82
287	396	1.84
288	397	1.83
289	398	0.45
290	399	1.96
291	400	0.40
292	401	1.69
293	402	0.59
294	403	1.10
295	404	0.57
296	405	1.01
297	406	3.45
298	407	2.06
299	408	4.20
300	409	0.52
301	410	0.43
302	411	1.02
303	412	0.86
304	413	1.07
305	414	0.92
306	415	0.72
307	416	1.47

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
308	417	0.37
309	418	0.23
310	419	0.21
311	420	0.28
312	421	2.72
313	422	0.97
314	423	0.98
315	424	0.26
316	425	0.61
317	426	0.61
318	427	0.32
319	428	0.32
320	429	1.83
321	430	1.97
322	431	0.15
323	432	1.34
324	433	1.36
325	434/1	0.39
326	434/2	0.28
327	434/3	0.81
328	434/4	0.82
329	434/5	0.21
330	434/6	1.60
331	434/7	1.62
332	435	2.74
333	436	1.09
334	437	1.04
335	438	2.08
336	439	0.92
337	440	0.97
338	441	2.84
339	442	2.55
340	443	4.65
341	444	2.13
342	445	1.56
343	446	0.28
344	447	1.31
345	448	2.96
346	449	5.02
347	450	0.99

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
348	451	1.75
349	452	0.88
350	453	0.18
351	454	0.73
352	455	0.04
353	456	1.05
354	457/1	1.34
355	457/2	1.59
356	457/3	0.36
357	458	0.54
358	459	0.11
359	460	0.12
360	461	0.19
361	462	0.09
362	463	0.12
363	464	0.08
364	465	0.07
365	466	0.24
366	467	0.20
367	468	1.60
368	469	0.31
369	470	0.52
370	471	0.25
371	472	0.16
372	473	0.08
373	474	0.10
374	475	0.33
375	476	0.34
376	477	0.48
377	478	0.36
378	479	1.46
379	480	0.31
380	481	0.30
381	482	0.63
382	483	0.36
383	484	0.34
384	485	3.22
385	486	1.08
386	487	1.06
387	488	1.53



**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
388	489	0.26
389	490	0.26
390	491	0.27
391	492	0.39
392	493	0.38
393	494	0.31
394	495	0.03
395	496	0.33
396	497	0.75
397	498/A	0.56
398	498/B	0.64
399	499	0.59
400	500	1.57
<b>Total ..</b>	<b>400</b>	<b>505.10</b>

**Village-wise Abstract**

Sr. No.	Village	Gat Nos.	Area
1	2	3	4
1	Shivni	400	505.1
<b>Total</b>		<b>400</b>	<b>505.1</b>

**PRAKASH RAIGONDA PATIL,**  
Executive Engineer,  
Takari Pump House Division No. 1,  
Devrashtre.

Sangli (Devrashtre), 13th February 2018.

**अधिसूचना - ३**

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५  
(पाहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

**अधिसूचना-३**

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३/६१८ (५)/२०१८.— ज्याअर्थी,  
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५  
चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय  
झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय  
सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रकाश  
रायगोडा पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग क्रमांक  
१, देवराष्ट्रे खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या

प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या  
याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा  
उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक  
ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करित आहे.

मी, इंजिनिअर प्रकाश रायगोडा पाटील, कार्यकारी अभियंता,  
असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही  
वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी  
पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून  
व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व  
धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा  
घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनांमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन  
महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत  
अधीक्षक अभियंता, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प मंडळ,  
सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

**अनुसूची-अ**

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी कालवा उपविभाग क्रमांक १, वांगी

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : २६२.७८ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : ताकारी मुख्य कालव्यावरील  
वितरिका क्रमांक २९ ते ३२ व थेट विमोचक क्रमांक ११ ते १३  
वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक २०.

गावांची संख्या : ३-हणमंतवडिये, खेराडेविटा, भिकवडी,  
तालुका कडेगाव, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :

पाणीवापर संस्था क्रमांक २०, भिकवडी,

तालुका कडेगाव, जिल्हा सांगली.

**अधिसूचित क्षेत्राचा तपशील****जिल्हा सांगली, तालुका कडेगाव**

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)
गट संख्या	क्षेत्र
१	२
हणमंतवडिये	३९
खेराडेविटा	८९
भिकवडी	१४५
<b>एकूण</b>	<b>२७३</b>
	<b>२६२.७८</b>

हे. आर

३७.०८

१००.४२

१२५.२८

अनुसूची-ब			अनुसूची-ब--चालू		
जिल्हा सांगली, तालुका कडेगाव			अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र			गट नंबर	क्षेत्र
	गट नंबर	क्षेत्र	१	२	३
१	२	३			(सीसीए)
		हे.			हेक्टर
गाव हणमंतवडिये			गाव हणमंतवडिये--चालू		
			३२	३९९	०.९५
१	३७०	०.५०	३३	४००	०.४२
२	३७१	०.८०	३४	४०१	०.५७
३	३७२	३.७०	३५	४०२	१.३५
४	३७३	१.३६	३६	४०३	०.४१
५	३७४	२.५८	३७	४०४	०.३२
६	३७५	०.४६	३८	४२०	१.५०
७	३७६	०.३६	३९	४२१	०.८०
८	३७७	१.४५	एकूण ..	३९	३७.०८
९	३७८	०.८१			
१०	३७९	०.८६	गाव खेराडेविटा		
११	३८०	०.०३	१	९७	०.८९
१२	३८१	१.३७	२	९८	०.३०
१३	३८२	१.३५	३	९९	०.३२
१४	३८३	०.४५	४	१००	०.३४
१५	३८४	०.३०	५	१०१	०.८६
१६	३८५/A	१.७७	६	१०२	१.०४
१७	३८५/C	०.३५	७	१०३	१.४०
१८	३८५/B	०.५२	८	१०४	१.५९
१९	३८६	३.१०	९	१०५	३.८५
२०	३८७	०.९४	१०	१०६	५.८५
२१	३८८	०.५८	११	१०७	३.२७
२२	३९०	०.०४	१२	१०८	२.१८
२३	३९१	०.११	१३	१०९	२.९०
२४	३९२	०.८२	१४	११०	०.५३
२५	३९३	०.६३	१५	१११	०.७७
२६	३९४/A	२.०९	१६	११२	१.२२
२७	३९४/B	०.६९	१७	११३	०.९६
२८	३९५	०.५३	१८	११४	०.९९
२९	३९६	०.८२	१९	११५	१.८५
३०	३९७	०.९४	२०	११६	०.२३
३१	३९८	०.४५	२१	११७	०.२६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव खेराडेविटा--चालू

२२	११८	०.५६
२३	११९	०.८४
२४	१२०	१.१२
२५	१२१	०.१५
२६	१२२	०.११
२७	१२३	२.५४
२८	१२४	०.१९
२९	१२५	०.१८
३०	१२६	३.७६
३१	१२७	४.४७
३२	१२८	१.६३
३३	१२९	१.३६
३४	१३०	०.६७
३५	१३१	१.११
३६	१३२	०.१०
३७	१३३	०.०५
३८	१३४	०.१७
३९	१३५	०.५८
४०	१३६	०.५९
४१	१३७	०.११
४२	१३८	०.१४
४३	१३९	०.१९
४४	१४०	०.४२
४५	१४१	२.१५
४६	१४२	०.४२
४७	१४३	०.१८
४८	१४४	०.१८
४९	१४५	०.१७
५०	१४६	१.३४
५१	१४७	०.१८
५२	१४८	१.१४
५३	१४९/१	०.११

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव खेराडेविटा--चालू

५४	१४९/२	०.११
५५	१५०	०.२२
५६	१५१	०.७१
५७	१५२	६.८०
५८	१५३	१.३१
५९	१५४	०.९७
६०	१५५	०.६७
६१	१५६	१.५१
६२	१५७	०.३०
६३	१५८	२.२९
६४	१५९	६.३७
६५	१६०	२.२७
६६	१६१	४.२४
६७	१६२	०.१०
६८	१६३	०.०५
६९	१६४	१.७७
७०	१६५	०.१९
७१	१६६	०.२१
७२	१६७	०.१४
७३	१६८	०.३४
७४	१६९	०.४५
७५	१८६	०.३०
७६	१८७	०.५४
७७	१८८	०.६०
७८	१८९	०.०५
७९	१९०	६.३५
८०	१९१/१	१.०६
८१	१९१/२	०.२१
८२	१९२/A	०.०७
८३	१९२/B	०.९८
८४	१९३/१	०.१५
८५	१९३/२	०.२०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
		(सीसीए) हेक्टर			(सीसीए) हेक्टर
गाव खेराडेविटा--चालू			गाव भिकवडी--चालू		
८६	१९४	०.०९	२६	५१२	२.१४
८७	१९५	०.०१	२७	५१३	०.२९
८८	१९६	०.०८	२८	५१४	०.२२
८९	१९७	०.२०	२९	५१५	०.०७
<hr/>			<hr/>		
एकूण ..	८९	१००.४२	३०	५१६	०.४७
<hr/>			<hr/>		
गाव भिकवडी			गाव भिकवडी		
१	४७३/Α	०.९६	३२	५१८	०.२९
२	४७३/Β	०.४४	३३	५१९	०.६९
३	४७४	०.३५	३४	५२०/Α	०.८४
४	४७५/Α	१.९९	३५	५२०/Β	०.००.५
५	४७५/Β	०.५२	३६	५२५	०.२८
६	४७६/Α	१.५६	३७	५२६	०.०१
७	४७६/Β	०.१६	३८	५२७	०.२२
८	४७७	०.४५	३९	५२८	०.२४
९	४७८	०.५४	४०	५२९	०.०६
१०	४७९	०.४०	४१	५३०	०.६४
११	४८०	१.०२	४२	५३१	०.२८
१२	४८१	०.४९	४३	५३२	०.३५
१३	४८२	०.०६	४४	५३३/Α	१.८३
१४	४८३	०.३४	४५	५३३/Β	०.०१
१५	४८४	२.४४	४६	५३४	०.५१
१६	४८५	०.३५	४७	५३५	०.३९
१७	४८६	०.३३	४८	५३६	०.१५
१८	४८७	०.५०	४९	५३७	०.०८
१९	४८८	०.९०	५०	५३८	०.१४
२०	४८९	०.७८	५१	५३९	०.४६
२१	४९०	०.३४	५२	५४०	०.४८
२२	४९१	०.५०	५३	५४१	१.३९
२३	४९३	०.२०	५४	५४२	०.१०
२४	४९४	०.१०	५५	५४३	०.०५
२५	५११	०.२५	५६	५४४	०.१४
			५७	५४५	०.११

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव भिकवडी--चालू

५८	५४६	०.०३
५९	५४७	०.०७
६०	५४८	०.२५
६१	५४९	०.५४
६२	५५०	०.२३
६३	५५१	०.०४
६४	५५२	०.७४
६५	५५३	०.२७
६६	५५४	१.०६
६७	५५५	१.२२
६८	५५६	०.४०
६९	५५७	०.७८
७०	५५८	०.५६
७१	५५९	०.५३
७२	५६०	०.५३
७३	५६१	१.१६
७४	५६२	२.४९
७५	५६३	१.३८
७६	५६४	०.८९
७७	५६५	१.६१
७८	५६६	१.५७
७९	५६७	३.४१
८०	५६८	१.०७
८१	५६९	०.१२
८२	५७०	०.४२
८३	५७१	०.२४
८४	५७२	०.८२
८५	५७३	०.४६
८६	५७४	०.१९
८७	५७५	०.२३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव भिकवडी--चालू

८८	५७६	०.६२
८९	५७७	०.२०
९०	५७८	०.२९
९१	५७९	०.१४
९२	५८०	०.१८
९३	५८१	०.२६
९४	५८२	४.५९
९५	५८३	०.५७
९६	५८४/१	०.८१
९७	५८४/२	१.२४
९८	५८४/३	१.८२
९९	५८४/४	०.८५
१००	५८४/५	०.०६
१०१	५८४/६	१.९५
१०२	५८५	०.०७
१०३	५८६	०.४८
१०४	५८७	१.१३
१०५	५८८	१.०१
१०६	५८९	१.१७
१०७	५९०	१.०२
१०८	५९१	०.०९
१०९	५९२	३.२९
११०	५९३	४.६६
१११	५९४	०.९६
११२	५९५	१.२५
११३	५९६	४.८६
११४	५९७	३.३१
११५	५९८	०.००
११६	५९९	१.७२
११७	६०२	६.८४

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर
	गाव भिकवडी--चालू	
११८	६०३	३.२७
११९	६१६/A	५.३५
१२०	६१६/B	१.२५
१२१	६१७	१.४३
१२२	६१८	०.५९
१२३	६१९	०.८६
१२४	६२०	०.२९
१२५	६२१	१.३७
१२६	६२२	०.४५
१२७	६२३	२.७३
१२८	६२४	०.७९
१२९	६२५	०.०९
१३०	६२६	०.४७
१३१	६२७	०.७०
१३२	६२८	०.३७
१३३	६२९	०.४९
१३४	६३०	०.५८
१३५	६३१	०.०४
१३६	६३२	०.५६
१३७	६३३	०.२९
१३८	६३४	२.५७
१३९	६३५	०.०५
१४०	६३६	०.६६
१४१	६३७	०.६५
१४२	६३८	१.३८
१४३	१४२	०.२०
१४४	१४३	०.०६
१४५	१४४	०.०५
एकूण ..	१४५	१२५.२८

गावनिहाय क्षेत्र			
अ. क्र.	गावाचे नाव	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३	४
१	हणमंतवडिये	३९	३७.०८
२	खेराडेविटा	८९	१००.४२
३	भिकवडी	१४५	१२५.२८
	एकूण	२७३	२६२.७८

प्रकाश रायगोंडा पाटील,  
कार्यकारी अभियंता,  
ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १,  
देवराष्ट्रे.

सांगली (देवराष्ट्रे), १३ फेब्रुवारी २०१८.

**MMISF ACT, 2005**  
**(See Sections 5.0, 6.0, 7.0 and**  
**Rule 3.00)**  
**(Revised Notification III)**

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३/६१८ (५)/२०१८.—  
Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water User Associations shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Takari Pump House Division No. 1,

Krishana Koyna Lift Irrigation Circle within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

**Schedule 'A'**

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Takari Canal sub-division No. 1, Wangi.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Area Notified : 262.78 Ha.

No. of villages : 3-Hanmantvadiye, Kheradevita, Bhikwadi, taluka Kadegaon, district Sangli.

Description of area notified : Dy 29 to 32, Do-11 to 13 of Takari Main Canal of WUA No. 20.

Area : 262.78 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed) : Proposed WUA No. 20, Bhikwadi, taluka Kadegaon, district Sangli.

**Details of Area Notified**

**District Sangli, taluka Kadegaon**

Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)
Gat Nos.	Area
1	2
	3
	(Ha.)
Hanmantvadiye	39
Kheradevita	89
Bhikwadi	145
Total	273
	262.78

**Schedule-B**

**District Sangli, taluka Kadegaon**

Sr. No.	Delineated Area
Gat No.	Area
1	2
	3
	(CCA)
	H. A.

**Village Hanmantvadiye**

1	370	0.50
2	371	0.80

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.
<b>Village Hanmantvadiye—contd.</b>		
3	372	3.70
4	373	1.36
5	374	2.58
6	375	0.46
7	376	0.36
8	377	1.45
9	378	0.81
10	379	0.86
11	380	0.03
12	381	1.37
13	382	1.35
14	383	0.45
15	384	0.30
16	385/A	1.77
17	385/C	0.35
18	385/B	0.52
19	386	3.10
20	387	0.94
21	388	0.58
22	390	0.04
23	391	0.11
24	392	0.82
25	393	0.63
26	394/A	2.09
27	394/B	0.69
28	395	0.53
29	396	0.82
30	397	0.94
31	398	0.45
32	399	0.95
33	400	0.42
34	401	0.57
35	402	1.35
36	403	0.41
37	404	0.32
38	420	1.50
39	421	0.80
<b>Total ..</b>		<b>39</b>
		<b>37.08</b>

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
<b>Village Kheradevita</b>		
1	97	0.89
2	98	0.30
3	99	0.32
4	100	0.34
5	101	0.86
6	102	1.04
7	103	1.40
8	104	1.59
9	105	3.85
10	106	5.85
11	107	3.27
12	108	2.18
13	109	2.90
14	110	0.53
15	111	0.77
16	112	1.22
17	113	0.96
18	114	0.99
19	115	1.85
20	116	0.23
21	117	0.26
22	118	0.56
23	119	0.84
24	120	1.12
25	121	0.15
26	122	0.11
27	123	2.54
28	124	0.19
29	125	0.18
30	126	3.76
31	127	4.47
32	128	1.63
33	129	1.36
34	130	0.67
35	131	1.11
36	132	0.10
37	133	0.05
38	134	0.17
39	135	0.58

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
<b>Village Kheradevita—contd.</b>		
40	136	0.59
41	137	0.11
42	138	0.14
43	139	0.19
44	140	0.42
45	141	2.15
46	142	0.42
47	143	0.18
48	144	0.18
49	145	0.17
50	146	1.34
51	147	0.18
52	148	1.14
53	149/1	0.11
54	149/2	0.11
55	150	0.22
56	151	0.71
57	152	6.80
58	153	1.31
59	154	0.97
60	155	0.67
61	156	1.51
62	157	0.30
63	158	2.29
64	159	6.37
65	160	2.27
66	161	4.24
67	162	0.10
68	163	0.05
69	164	1.77
70	165	0.19
71	166	0.21
72	167	0.14
73	168	0.34
74	169	0.45
75	186	0.30
76	187	0.54
77	188	0.60
78	189	0.05



**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
<b>Village Kheradevita—contd.</b>		
79	190	6.35
80	191/1	1.06
81	191/2	0.21
82	192/A	0.07
83	192/B	0.98
84	193/1	0.15
85	193/2	0.20
86	194	0.09
87	195	0.01
88	196	0.08
89	197	0.20
<b>Total ..</b>	<b>89</b>	<b>100.42</b>

**Village Bhikawadi**

1	473/A	0.96
2	473/B	0.44
3	474	0.35
4	475/A	1.99
5	475/B	0.52
6	476/A	1.56
7	476/B	0.16
8	477	0.45
9	478	0.54
10	479	0.40
11	480	1.02
12	481	0.49
13	482	0.06
14	483	0.34
15	484	2.44
16	485	0.35
17	486	0.33
18	487	0.50
19	488	0.90
20	489	0.78
21	490	0.34
22	491	0.50
23	493	0.20
24	494	0.10
25	511	0.25

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
<b>Village Bhikawadi—contd.</b>		
26	512	2.14
27	513	0.29
28	514	0.22
29	515	0.07
30	516	0.47
31	517	0.04
32	518	0.29
33	519	0.69
34	520/A	0.84
35	520/B	0.00.5
36	525	0.28
37	526	0.01
38	527	0.22
39	528	0.24
40	529	0.06
41	530	0.64
42	531	0.28
43	532	0.35
44	533/A	1.83
45	533/B	0.01
46	534	0.51
47	535	0.39
48	536	0.15
49	537	0.08
50	538	0.14
51	539	0.46
52	540	0.48
53	541	1.39
54	542	0.10
55	543	0.05
56	544	0.14
57	545	0.11
58	546	0.03
59	547	0.07
60	548	0.25
61	549	0.54
62	550	0.23
63	551	0.04

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

**Village Bhikawadi—contd.**

64	552	0.74
65	553	0.27
66	554	1.06
67	555	1.22
68	556	0.40
69	557	0.78
70	558	0.56
71	559	0.53
72	560	0.53
73	561	1.16
74	562	2.49
75	563	1.38
76	564	0.89
77	565	1.61
78	566	1.57
79	567	3.41
80	568	1.07
81	569	0.12
82	570	0.42
83	571	0.24
84	572	0.82
85	573	0.46
86	574	0.19
87	575	0.23
88	576	0.62
89	577	0.20
90	578	0.29
91	579	0.14
92	580	0.18
93	581	0.26
94	582	4.59
95	583	0.57
96	584/1	0.81
97	584/2	1.24
98	584/3	1.82
99	584/4	0.85
100	584/5	0.06

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

**Village Bhikawadi—contd.**

101	584/6	1.95
102	585	0.07
103	586	0.48
104	587	1.13
105	588	1.01
106	589	1.17
107	590	1.02
108	591	0.09
109	592	3.29
110	593	4.66
111	594	0.96
112	595	1.25
113	596	4.86
114	597	3.31
115	598	0.00
116	599	1.72
117	602	6.84
118	603	3.27
119	616/A	5.35
120	616/B	1.25
121	617	1.43
122	618	0.59
123	619	0.86
124	620	0.29
125	621	1.37
126	622	0.45
127	623	2.73
128	624	0.79
129	625	0.09
130	626	0.47
131	627	0.70
132	628	0.37
133	629	0.49
134	630	0.58
135	631	0.04
136	632	0.56
137	633	0.29

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.) Ha.

**Village Bhikawadi—contd.**

138	634	2.57
139	635	0.05
140	636	0.66
141	637	0.65
142	638	1.38
143	142	0.20
144	143	0.06
145	144	0.05

<b>Total ..</b>	<b>145</b>	<b>125.28</b>
-----------------	------------	---------------

**Villagewise Abstract**

Sr. No.	Village	Gat Nos.	Area
1	2	3	4
1	Hanmantvadiye	39	37.08
2	Kheradevita	89	100.42
3	Bhikawadi	145	125.28
<b>Total</b>		<b>273</b>	<b>262.78</b>

**PRAKASH RAIGONDA PATIL,**Executive Engineer,  
Takari Pump House Division No. 1,  
Devrashtre.

Sangli (Devrashtre), 13th February 2018.

**अधिसूचना - ३**

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५

(पाहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

**अधिसूचना-३**

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३/६१८ (६)/२०१८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग

क्रमांक १, देवराष्ट्रे खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करीत आहे.

मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनींच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनांमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

**अनुसूची-अ**

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी कालवा उपविभाग क्रमांक १, वांगी

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : १७२.००३ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : ताकारी मुख्य कालव्यावरील वितरिका क्रमांक २७, २८ व थेट विमोचक क्रमांक १० वरील

लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक १९.

गावांची संख्या : १, हणमंतवडिये, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :

पाणीवापर संस्था क्रमांक १९, हणमंतवडिये,

तालुका कडेगाव, जिल्हा सांगली.

**अधिसूचित क्षेत्राचा तपशील****जिल्हा सांगली, तालुका कडेगाव**

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)
गट संख्या	क्षेत्र
१	२
	३
	हे. आर
हणमंतवडिये	२३१
	१७२.००
एकूण	२३१
	१७२.००३

अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका कडेगाव, गाव हणमंतवडिये

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हे.
१	२	३
१	१२१	१.८६
२	१२३	०.५३
३	१२४	०.२०
४	१२५	०.१८
५	१२६	०.९५
६	१२७	०.५८
७	१२८	०.५९
८	१२९	३.९३
९	१३०/Α	१.६९
१०	१३०/Β	२.७५
११	१३१	०.४८
१२	१३२	०.४८
१३	१३३	०.५३
१४	१३४	०.७२
१५	१३५	०.५३
१६	१३६	०.७०
१७	१३७	२.५२
१८	१४०/१	०.७८
१९	१४१	०.६७
२०	१४२	०.५०
२१	१४३	०.१९
२२	१४४	०.१८
२३	१४५/१	०.६१
२४	१४५/२	०.१०
२५	१४६/१	०.५८
२६	१४६/२	०.१३
२७	१४७/१	४.३८
२८	१४७/२	१.०६
२९	३००	१.१५
३०	३०१	०.८०
३१	३०२/१	०.७५
३२	३०२/२	०.४८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
३३	३०४	१.४२
३४	३०५/१	०.४७
३५	३०५/२	०.१०
३६	३०६/१	०.६४
३७	३०६/२	०.१३
३८	३०७	०.०५
३९	३०८	०.१७
४०	३०९	०.१७
४१	३१०	०.२५
४२	३११	०.३०
४३	३१२	०.११
४४	३१३	०.११
४५	३१४	०.१०
४६	३१५	०.११
४७	३१६	०.०८
४८	३१७/१	२.४५
४९	३१७/२	०.२३
५०	३१९	०.०३
५१	३२०/१	१.१९
५२	३२०/२	०.१२
५३	३२१/१	१.२६
५४	३२२	१.६२
५५	३२३	०.२५
५६	३२४	०.१२
५७	३२५	०.०६
५८	३२६	०.०६
५९	३२७	०.१२
६०	३२८	०.१७
६१	३२९	०.०९
६२	३३०	०.०९
६३	३३१	०.१७
६४	३३२	०.०७
६५	३३३	०.०२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
६६	३३४	०.०९
६७	३३५/१	०.९१
६८	३३५/२	०.१३
६९	३३६/१	२.७८
७०	३३७/१	२.६४
७१	३३७/२	०.२७
७२	३३८	०.०१
७३	३३९/१	१.८१
७४	३३९/२	०.०८
७५	३४०/१	०.८४
७६	३४०/२	०.०२
७७	३४१/१	०.७८
७८	३४१/२	०.०२
७९	३४२/१	०.२८
८०	३४२/२	०.०१
८१	३४३/१	०.२९
८२	३४३/२	०.०१
८३	३४४/१	०.३०
८४	३४४/२	०.०१
८५	३४५/१	०.८६
८६	३४५/२	०.०१
८७	३४६/१	०.८३
८८	३४६/२	०.०३
८९	३४७/१	०.८४
९०	३४७/२	०.०२
९१	३४८/२	०.०१
९२	३४९/१	२.७१
९३	३४९/२	०.०१
९४	३५०	०.०२
९५	३५१	२.६७
९६	३५२	०.८०
९७	३५३	१.६२
९८	३५४	१.३२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
९९	३५५	२.५९
१००	३५६/१	६.०९
१०१	३५६/२	२.५१
१०२	४०५	२.५९
१०३	४०६	२.२५
१०४	४०७	१.१२
१०५	४०८	०.०२
१०६	४०९	०.२९
१०७	४१०	०.५०
१०८	४११	०.१३
१०९	४१२	०.१२
११०	४१३	०.२१
१११	४१४	०.३४
११२	४१५	२.०२
११३	४१६	२.१७
११४	४१७	०.५७
११५	४१८	०.६२
११६	४१९	१.०४
११७	४२५/१	०.०४
११८	४२५/२	०.६१
११९	४२६/१	०.३१
१२०	४२६/२/१	४.०७
१२१	४२६/२/२	०.४८
१२२	४२७	०.९५
१२३	४२८	४.८३
१२४	४२९	०.५८
१२५	४३०	०.६९
१२६	४३१	१.०७
१२७	४३२	१.०७
१२८	४३३	०.१९
१२९	४३४	१.१०
१३०	४३५	०.९३
१३१	४३६	०.६४

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
१३२	४३७/१	१.१४	१६५	४६९	०.२७
१३३	४३७/२	०.२७	१६६	४७०	०.०९
१३४	४३८	०.५३	१६७	४७१	०.१०
१३५	४३९	०.५७	१६८	४७२	०.३२
१३६	४४०/१	०.५२	१६९	४७३	०.९६
१३७	४४१/१	०.४७	१७०	४७४	०.१४
१३८	४४१/२	०.०६	१७१	४७५	०.०२
१३९	४४२/१	०.४१	१७२	४७६	०.०२
१४०	४४२/२	०.११	१७३	४७७	०.०३
१४१	४४३	०.६६	१७४	४७८	०.०८
१४२	४४४	०.३२	१७५	४७९	०.०३
१४३	४४५	०.११	१७६	४८०	०.०२
१४४	४४६	०.११	१७७	४८१	०.०२
१४५	४४७	०.११	१७८	४८२	०.०३
१४६	४४८	१.०६	१७९	४८३	२७.३०
१४७	४४९	१.३६	१८०	४८४	०.१८
१४८	४५०	०.६२	१८१	४८५	०.८४
१४९	४५१	०.५७	१८२	४८७	०.९६
१५०	४५२	०.४८	१८३	४८८	०.५०
१५१	४५४	०.१३	१८४	४८९	०.३३
१५२	४५५	०.१४	१८५	४९०	०.२२
१५३	४५६	०.२९	१८६	४९१	०.२१
१५४	४५७	०.१५	१८७	४९२	०.२६
१५५	४५८	०.१६	१८८	४९३	०.१६
१५६	४५९	०.१९	१८९	४९४	०.०४
१५७	४६०	१.८०	१९०	४९५	०.९०
१५८	४६१	०.०१	१९१	४९६/१	१.९४
१५९	४६२	०.२१	१९२	४९६/२	०.४२
१६०	४६४	०.२६	१९३	४९६/३	०.३५
१६१	४६५	०.१०	१९४	४९६/४	०.३५
१६२	४६६	०.०२	१९५	४९६/५	१.१९
१६३	४६७	०.१९	१९६	४९६/६	१.४९
१६४	४६८	०.७०	१९७	४९६/७	१.१०

अनुसूची-ब--चालू			गाव निहाय क्षेत्र	
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	गावाचे नाव
	गट नंबर	क्षेत्र		गट क्रमांक
१	२	३	१	२
		(सीसीए)	१	हणमंतवडिये
		हेक्टर		एकूण
१९८	४९६/८	२.१४		
१९९	४९६/९	०.२८		
२००	४९६/१०	०.२७		
२०१	४९६/११	०.२७		
२०२	४९६/१२	०.२७		
२०३	४९६/१३	०.११		
२०४	४९६/१४	०.१२		
२०५	४९६/१५	०.३५		
२०६	४९६/१६	०.२३		
२०७	४९६/१७	०.०८		
२०८	४९६/१८	०.१५		
२०९	४९६/१९	०.१५		
२१०	४९६/२०	०.१५		
२११	४९६/२१	०.१६		
२१२	४९६/२२	०.०६		
२१३	४९६/२३	०.३१		
२१४	४९७	१.१३		
२१५	४९८	०.०५		
२१६	४९९	०.२४		
२१७	५००	०.१९		
२१८	५०१	०.१९		
२१९	५०२	०.०७		
२२०	५०३	०.०७		
२२१	५०४	०.०७		
२२२	५०५	०.०२		
२२३	५०६	०.०१		
२२४	५०७	०.०१		
२२५	५०८	०.०१		
२२६	५०९	०.१३		
२२७	५१०	०.१३		
२२८	५११	०.०६		
२२९	५११/२	०.०२		
२३०	५१२	०.०५		
२३१	५१३	०.०५		
एकूण ..	२३१	१७२.००		

अ. क्र.	गावाचे नाव	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३	४
१	हणमंतवडिये	२३१	१७२.००
	एकूण	२३१	१७२.००३

प्रकाश रायगोंडा पाटील,  
कार्यकारी अभियंता,  
ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १,  
देवराष्ट्रे.

सांगली (देवराष्ट्रे), १३ फेब्रुवारी २०१८.

**MMISF ACT, 2005**  
**(See Sections 5.0, 6.0, 7.0 and**  
**Rule 3.00)**  
**(Notification III)**

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३/६१८ (६)/२०१८.—  
Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Section Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water User Associations shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Takari Pump House Division No. 1, Krishana Koyna Lift Irrigation Circle within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

**Schedule 'A'**

Division : Takari Pump House Division No. 1,  
Devrashtre.

Sub-Division : Takari Canal sub-division No. 1,  
Wangi.

Name of the Project : Takari Lift Irrigation  
Scheme.

Area Notified : 172.00 Ha.

No. of villages : 1- Hanmantvadiye, taluka  
Kadegaon, district Sangli.

Description of area notified : Dy 27, 28, DO 10  
of Takari Main Canal of WUA No. 19.

Area : 172.00 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed)  
: Proposed WUA No. 19, Hanumantvadiye,  
taluka Kadegaon, district Sangli.

**Details of Area Notified**

**District Sangli, taluka Kadegaon**

Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)
Gat Nos.	Area
1	2
	3
	(Ha.)
Hanmantvadiye	231
	172.00
<b>Total</b>	<b>231</b>
	<b>172.00</b>

**Schedule-B**

**District Sangli, taluka Kadegaon,  
Village Hanmantvadiye**

Sr. No.	Delineated Area
Gat No.	Area
1	2
	3
	(CCA)
	H. A.
1	121
2	123
3	124
4	125
5	126
6	127
7	128
8	129
9	130/A
10	130/B
11	131
	1.86
	0.53
	0.20
	0.18
	0.95
	0.58
	0.59
	3.93
	1.69
	2.75
	0.48

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.
12	132	0.48
13	133	0.53
14	134	0.72
15	135	0.53
16	136	0.70
17	137	2.52
18	140/1	0.78
19	141	0.67
20	142	0.50
21	143	0.19
22	144	0.18
23	145/1	0.61
24	145/2	0.10
25	146/1	0.58
26	146/2	0.13
27	147/1	4.38
28	147/2	1.06
29	300	1.15
30	301	0.80
31	302/1	0.75
32	302/2	0.48
33	304	1.42
34	305/1	0.47
35	305/2	0.10
36	306/1	0.64
37	306/2	0.13
38	307	0.05
39	308	0.17
40	309	0.17
41	310	0.25
42	311	0.30
43	312	0.11
44	313	0.11
45	314	0.10
46	315	0.11
47	316	0.08
48	317/1	2.45
49	317/2	0.23
50	319	0.03
51	320/1	1.19



**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
52	320/2	0.12
53	321/1	1.26
54	322	1.62
55	323	0.25
56	324	0.12
57	325	0.06
58	326	0.06
59	327	0.12
60	328	0.17
61	329	0.09
62	330	0.09
63	331	0.17
64	332	0.07
65	333	0.02
66	334	0.09
67	335/1	0.91
68	335/2	0.13
69	336/1	2.78
70	337/1	2.64
71	337/2	0.27
72	338	0.01
73	339/1	1.81
74	339/2	0.08
75	340/1	0.84
76	340/2	0.02
77	341/1	0.78
78	341/2	0.02
79	342/1	0.28
80	342/2	0.01
81	343/1	0.29
82	343/2	0.01
83	344/1	0.30
84	344/2	0.01
85	345/1	0.86
86	345/2	0.01
87	346/1	0.83
88	346/2	0.03
89	347/1	0.84
90	347/2	0.02
91	348/2	0.01

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
92	349/1	2.71
93	349/2	0.01
94	350	0.02
95	351	2.67
96	352	0.80
97	353	1.62
98	354	1.32
99	355	2.59
100	356/1	6.09
101	356/2	2.51
102	405	2.59
103	406	2.25
104	407	1.12
105	408	0.02
106	409	0.29
107	410	0.50
108	411	0.13
109	412	0.12
110	413	0.21
111	414	0.34
112	415	2.02
113	416	2.17
114	417	0.57
115	418	0.62
116	419	1.04
117	425/1	0.04
118	425/2	0.61
119	426/A	0.31
120	426/B/1	4.07
121	426/B/2	0.48
122	427	0.95
123	428	4.83
124	429	0.58
125	430	0.69
126	431	1.07
127	432	1.07
128	433	0.19
129	434	1.10
130	435	0.93
131	436	0.64

Schedule-B—contd.			Schedule-B—contd.		
Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.	Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
132	437/1	1.14	170	474	0.14
133	437/2	0.27	171	475	0.02
134	438	0.53	172	476	0.02
135	439	0.57	173	477	0.03
136	440/1	0.52	174	478	0.08
137	441/1	0.47	175	479	0.03
138	441/2	0.06	176	480	0.02
139	442/1	0.41	177	481	0.02
140	442/2	0.11	178	482	0.03
141	443	0.66	179	483	27.30
142	444	0.32	180	484	0.18
143	445	0.11	181	485	0.84
144	446	0.11	182	487	0.96
145	447	0.11	183	488	0.50
146	448	1.06	184	489	0.33
147	449	1.36	185	490	0.22
148	450	0.62	186	491	0.21
149	451	0.57	187	492	0.26
150	452	0.48	188	493	0.16
151	454	0.13	189	494	0.04
152	455	0.14	190	495	0.90
153	456	0.29	191	496/1	1.94
154	457	0.15	192	496/2	0.42
155	458	0.16	193	496/3	0.35
156	459	0.19	194	496/4	0.35
157	460	1.80	195	496/5	1.19
158	461	0.01	196	496/6	1.49
159	462	0.21	197	496/7	1.10
160	464	0.26	198	496/8	2.14
161	465	0.10	199	496/9	0.28
162	466	0.02	200	496/10	0.27
163	467	0.19	201	496/11	0.27
164	468	0.70	202	496/12	0.27
165	469	0.27	203	496/13	0.11
166	470	0.09	204	496/14	0.12
167	471	0.10	205	496/15	0.35
168	472	0.32	206	496/16	0.23
169	473	0.96	207	496/17	0.08

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
208	496/18	0.15
209	496/19	0.15
210	496/20	0.15
211	496/21	0.16
212	496/22	0.06
213	496/23	0.31
214	497	1.13
215	498	0.05
216	499	0.24
217	500	0.19
218	501	0.19
219	502	0.07
220	503	0.07
221	504	0.07
222	505	0.02
223	506	0.01
224	507	0.01
225	508	0.01
226	509	0.13
227	510	0.13
228	511	0.06
229	511/2	0.02
230	512	0.05
231	513	0.05

**Total .. 231 172.00**

**Village-wise Abstract**

Sr. No.	Village	Gat Nos.	Area
1	2	3	4
1	Hanmantvadiye	231	172.00
<b>Total</b>		<b>231</b>	<b>172.003</b>

**PRAKASH RAIGONDA PATIL,**

Executive Engineer,  
Takari Pump House Division No. 1,  
Devrashtre.

Sangli (Devrashtre), 13th February 2018.

**अधिसूचना - ३**

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५

(पाहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

**अधिसूचना-३**

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३/६१८ (७)/२०१८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करित आहे.

मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनांमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

**अनुसूची-अ**

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी कालवा उपविभाग क्रमांक १, वांगी

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : २२०.८१ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : ताकारी मुख्य कालव्यावरील वितरिका क्रमांक ३८ वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक २३.

गावांची संख्या : १, वडियेरायबाग, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :

पाणीवापर संस्था क्रमांक २३, वडियेरायबाग, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील  
जिल्हा सांगली, तालुका कडेगाव

अनुसूची-ब--चालू

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	
	गट संख्या	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
वडियेरायबाग	२०४	२२०.८१
एकूण	२०४	२२०.८१

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३

२४	९५७७	४.९९
२५	९५८७	१.३०
२६	९६२	०.२८
२७	९६३	१.९२

अधिसूचना-ब

जिल्हा सांगली, तालुका कडेगाव, गाव वडियेरायबाग

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	
१	२	३
		(सीसीए) हे.

१	८८७७	०.८९
२	८८७/२	०.२३
३	८८८	०.०८
४	८८९/१	०.७५
५	८८९/२	०.०३
६	९२७/१	३.६४
७	९२७/२	०.१४
८	९२८/१	१.२७
९	९२८/२	०.२६
१०	९२९/१	१.४३
११	९२९/२	०.१२
१२	९३१७	०.०१
१३	९३६/१	२.९७
१४	९३६/२	०.३०
१५	९४२	०.३२
१६	९४३	१.३८
१७	९४४७	०.५४
१८	९४५/१	१.४४
१९	९४५/२	०.०१
२०	९५१/१	५.५४
२१	९५१/२	०.०८
२२	९५३७	१.३२
२३	९५५७	४.१४

२८	९६५/१	०.१२
२९	९६५/२	०.३३
३०	९६६/१	२.४२
३१	९६६/२	२.५०
३२	९९८७	४.१०
३३	९९९७	४.८७
३४	१०१५७	१.३५
३५	१०१६७	०.६२
३६	१०१७	०.६४
३७	१०१८७	२.८३
३८	१०२०७	०.६६
३९	१०२१	०.०४
४०	१०२२	०.२१
४१	१०२३७	०.८६
४२	१०२४७	०.८६
४३	१०२५७	२.६७
४४	१०२६	१.८२
४५	१०२७	१.७७
४६	१०३७७	१.८८
४७	१०३८७	०.५९
४८	१०३९७	०.३९
४९	१०४०७	१.४८
५०	१०४१७	०.६०
५१	१०४२७	०.८७
५२	१०४३७	१.९६
५३	१०४४७	२.३०
५४	१०५२	१.५८
५५	१०५३	३.८५
५६	१०५४७	३.३८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
५७	१०५९०	०.१३
५८	१०६०	०.९७
५९	१०६५	३.२६
६०	१०६६	०.३५
६१	१०६७	०.२१
६२	१०६८	२.२९
६३	१०६९	०.३२
६४	१०७०	०.६८
६५	१०७१	०.२३
६६	१०८५	०.०९
६७	१०८६	०.११
६८	१०८७	०.०१
६९	१०८८	०.०३
७०	१०८९	१.२०
७१	१०९०	०.२४
७२	१०९१	०.२३
७३	१०९२	१.६४
७४	१०९३	०.२६
७५	१०९४	०.४३
७६	११००/१	०.८५
७७	११००/२	०.०९
७८	११०१	०.१८
७९	११०२	३.२१
८०	११०३	०.०३
८१	११०४	०.५७
८२	११०५	०.५६
८३	११०६	०.५६
८४	११०७	०.६७
८५	११०८	१.३९
८६	११०९	०.१४
८७	१११०	०.२३
८८	११११	०.५३
८९	१११२	०.१७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
९०	१११३	०.२०
९१	१११४	०.३२
९२	१११५	०.०३
९३	१११६	०.६६
९४	१११७	१.०५
९५	१११८	३०.५९
९६	१११९	६.२८
९७	११२३	०.२९
९८	११२४	०.२१
९९	११२५	०.२६
१००	११२६	०.६८
१०१	११२७	०.५२
१०२	११२८	१.८४
१०३	११२९	०.९२
१०४	११३०	०.८६
१०५	११३१	१.०४
१०६	११३२	१.६५
१०७	११३३	१.९२
१०८	११३४	०.३३
१०९	११३५	३.६७
११०	११३६	१.८५
१११	११३७	१.२०
११२	११३८	०.५८
११३	११३९	०.५३
११४	११४०	०.७५
११५	११४१	२.५२
११६	११४२	१.१७
११७	११४३	०.५२
११८	११४४	०.३०
११९	११४५	०.२९
१२०	११४६	१.०३
१२१	११४७	१.१८
१२२	११४८	२.००

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
१२३	११४९	०.०३	१५५	११७९	०.०४
१२४	११५०	०.२५	१५६	११८०	०.२७
१२५	११५१	०.१७	१५७	११८१	०.०६
१२६	११५२	१.९०	१५८	११८२	०.०६
१२७	११५३	१.५२	१५९	११८३	१.६७
१२८	११५४	१.४५	१६०	११८४	२.४०
१२९	११५५	१.६६	१६१	११८५	०.१५
१३०	११५६	१.५१	१६२	११८६	०.१५
१३१	११५७	०.२१	१६३	११८७	०.१६
१३२	११५८	०.२०	१६४	११८८	०.०८
१३३	११५९	२.०२	१६५	११८९	०.०८
१३४	११६०	०.१९	१६६	११९०	०.०८
१३५	११६१	०.४६	१६७	११९१	०.९९
१३६	११६२	०.४५	१६८	११९२	१.३६
१३७	११६३	०.३४	१६९	११९३	१.८३
१३८	११६४	०.३२	१७०	११९४	०.०९
१३९	११६५	१.१९	१७१	११९५	१.६६
१४०	११६६	०.९३	१७२	११९६	१.०७
१४१	११६७	०.६३	१७३	११९७	०.६९
१४२	११६८	०.६४	१७४	११९८	०.०८
१४३	११६९	१.३०	१७५	११९९	०.२७
१४४	११७०	१.२६	१७६	१२००	०.२८
१४५	११७१	०.२५	१७७	१२०१	१.१९
१४६	११७२	१.८१	१७८	१२०२	०.३३
१४७	११७३	०.६१	१७९	१२०३	०.१४
१४८	११७४	०.१२	१८०	१२०४	१.३१
१४९	११७५	०.१०	१८१	१२०५	०.५१
१५०	११७६	०.१४	१८२	१२०६	०.१४
१५१	११७७/१	०.०६	१८३	१२०७	०.१४
१५२	११७७/२	०.१७	१८४	१२०८	०.६६
१५३	११७८/१	०.०६	१८५	१२०९	०.२३
१५४	११७८/२	०.२२	१८६	१२१०	०.६२

अनुसूची-ब-चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए) हेक्टर
१८७	१२११	०.७२	
१८८	१२१२	०.५५	
१८९	१२१३	०.८८	
१९०	१२१४	०.३२	
१९१	१२१५	०.२७	
१९२	१२१६	०.१०	
१९३	१२१७	०.३५	
१९४	१२१८	०.०४	
१९५	१२१९	०.४८	
१९६	१२२०	०.२१	
१९७	१२२१	०.३६	
१९८	१२२२	०.३४	
१९९	१२२३	०.३६	
२००	१२२४	०.३१	
२०१	१२२५	०.३४	
२०२	१२२६	१.०४	
२०३	१२२७	०.०४	
२०४	१२२८	१.११	
एकूण ..	२०४	२२०.८१	

गाव निहाय क्षेत्र

अ. क्र.	गावाचे नाव	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३	४
१	वडियेरायबाग	२०४	२२०.८१
एकूण		२०४	२२०.८१

प्रकाश रायगोंडा पाटील,

कार्यकारी अभियंता,  
ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १,  
देवराष्ट्रे.

सांगली (देवराष्ट्रे), १३ फेब्रुवारी २०१८.

MMISF ACT, 2005

(See Sections 5.0, 6.0, 7.0 and  
Rule 3.00)  
(Notification III)

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३/६१८ (७)/२०१८.—  
Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Section Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water User Associations shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Takari Pump House Division No. 1, Krishana Koyna Lift Irrigation Circle within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule 'A'

Division : Takari Pump House Division No. 1,  
Devrashtre.

Sub-Division : Takari Canal sub-division No. 1,  
Wangi.

Name of the Project : Takari Lift Irrigation  
Scheme.

Area Notified : 220.81 Ha.

No. of villages : 1- Wadiyeribag, taluka  
Kadegaon, district Sangli.

Description of area notified : Dy No. 38 of  
Takari Main Canal of WUA No. 23.

Area : 220.81 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed)

: Proposed WUA No. 23, Wadiyeribag, taluka Kadegaon, district Sangli.

**Schedule-B—contd.**

Details of Area Notified			Sr. No.	Gat Nos.	Area 3 (C.C.A.) Ha.
District Sangli, taluka Kadegaon			1	2	
Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)		25	958p	1.30
	Gat Nos.	Area	26	962	0.28
			27	963	1.92
1	2	3	28	965/1	0.12
		(Ha.)	29	965/2	0.33
Wadiyeribag	204	220.81	30	966/1	2.42
			31	966/2	2.50
<b>Total</b>	<b>204</b>	<b>220.81</b>	32	998p	4.10
<b>Schedule-B</b>			33	999p	4.87
<b>District Sangli, taluka Kadegaon,</b>			34	1015p	1.35
<b>Village Wadiyeribag</b>			35	1016p	0.62
Sr. No.	Delineated Area		36	1017	0.64
	Gat No.	Area	37	1018p	2.83
1	2	3	38	1020p	0.66
		(CCA)	39	1021	0.04
		H. A.	40	1022	0.21
1	887p	0.89	41	1023p	0.86
2	887/2	0.23	42	1024p	0.86
3	888	0.08	43	1025p	2.67
4	889/1	0.75	44	1026	1.82
5	889/2	0.03	45	1027	1.77
6	927/1	3.64	46	1037p	1.88
7	927/2	0.14	47	1038p	0.59
8	928/1	1.27	48	1039p	0.39
9	928/2	0.26	49	1040p	1.48
10	929/1	1.43	50	1041p	0.60
11	929/2	0.12	51	1042p	0.87
12	931p	0.01	52	1043p	1.96
13	936/1	2.97	53	1044p	2.30
14	936/2	0.30	54	1052	1.58
15	942	0.32	55	1053	3.85
16	943	1.38	56	1054p	3.38
17	944p	0.54	57	1059p	0.13
18	945/1	1.44	58	1060	0.97
19	945/2	0.01	59	1065	3.26
20	951/1	5.54	60	1066	0.35
21	951/2	0.08	61	1067	0.21
22	953p	1.32	62	1068	2.29
23	955p	4.14	63	1069	0.32
24	957p	4.99	64	1070	0.68



**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
65	1071	0.23
66	1085	0.09
67	1086	0.11
68	1087	0.01
69	1088	0.03
70	1089	1.20
71	1090	0.24
72	1091	0.23
73	1092	1.64
74	1093	0.26
75	1094	0.43
76	1100/1	0.85
77	1100/2	0.09
78	1101	0.18
79	1102	3.21
80	1103	0.03
81	1104	0.57
82	1105	0.56
83	1106	0.56
84	1107	0.67
85	1108	1.39
86	1109	0.14
87	1110	0.23
88	1111	0.53
89	1112	0.17
90	1113	0.20
91	1114	0.32
92	1115	0.03
93	1116	0.66
94	1117	1.05
95	1118	30.59
96	1119	6.28
97	1123	0.29
98	1124	0.21
99	1125	0.26
100	1126	0.68
101	1127	0.52
102	1128	1.84
103	1129	0.92
104	1130	0.86

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
105	1131	1.04
106	1132	1.65
107	1133	1.92
108	1134	0.33
109	1135	3.67
110	1136	1.85
111	1137	1.20
112	1138	0.58
113	1139	0.53
114	1140	0.75
115	1141	2.52
116	1142	1.17
117	1143	0.52
118	1144	0.30
119	1145	0.29
120	1146	1.03
121	1147	1.18
122	1148	2.00
123	1149	0.03
124	1150	0.25
125	1151	0.17
126	1152	1.90
127	1153	1.52
128	1154	1.45
129	1155	1.66
130	1156	1.51
131	1157	0.21
132	1158	0.20
133	1159	2.02
134	1160	0.19
135	1161	0.46
136	1162	0.45
137	1163	0.34
138	1164	0.32
139	1165	1.19
140	1166	0.93
141	1167	0.63
142	1168	0.64
143	1169	1.30
144	1170	1.26

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
145	1171	0.25
146	1172	1.81
147	1173	0.61
148	1174	0.12
149	1175	0.10
150	1176	0.14
151	1177/1	0.06
152	1177/2	0.17
153	1178/1	0.06
154	1178/2	0.22
155	1179	0.04
156	1180	0.27
157	1181	0.06
158	1182	0.06
159	1183	1.67
160	1184	2.40
161	1185	0.15
162	1186	0.15
163	1187	0.16
164	1188	0.08
165	1189	0.08
166	1190	0.08
167	1191	0.99
168	1192	1.36
169	1193	1.83
170	1194	0.09
171	1195	1.66
172	1196	1.07
173	1197	0.69
174	1198	0.08
175	1199	0.27
176	1200	0.28
177	1201	1.19
178	1202	0.33
179	1203	0.14
180	1204	1.31

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
181	1205	0.51
182	1206	0.14
183	1207	0.14
184	1208	0.66
185	1209	0.23
186	1210	0.62
187	1211	0.72
188	1212	0.55
189	1213	0.88
190	1214	0.32
191	1215	0.27
192	1216	0.10
193	1217	0.35
194	1218	0.04
195	1219	0.48
196	1220	0.21
197	1221	0.36
198	1222	0.34
199	1223	0.36
200	1224	0.31
201	1225	0.34
202	1226	1.04
203	1227	0.04
204	1228	1.11

**Total .. 204 220.81**

**Villagewise Abstract**

Sr. No. 1	Village 2	Gat Nos. 3	Area 4
1	Wadiyeribag	204	220.81
<b>Total</b>		<b>204</b>	<b>220.81</b>

**PRAKASH RAIGONDA PATIL,**

Executive Engineer,  
Takari Pump House Division No. 1,  
Devrashtre.

Sangli (Devrashtre), 13th February 2018.

### अधिसूचना - ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५

(पाहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

### अधिसूचना-३

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३/६१८ (८)/२०१८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करित आहे.

मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनांमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

### अनुसूची-अ

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी वसाहत व भांडार उपविभाग, ताकारी

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : ३७२.२४ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : ताकारी मुख्य कालवा, सरळ विमोचक १७, १८ व वितरिका क्रमांक ३६, ३७ वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक २२.

गावांची संख्या : १, वडियेरायबाग, तालुका खानापूर,

जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :

पाणीवापर संस्था क्रमांक २२, वडियेरायबाग,

तालुका खानापूर, जिल्हा सांगली.

### अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सांगली, तालुका कडेगाव

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	गट संख्या	क्षेत्र
१	२	३	हे. आर
वडियेरायबाग	४०६	३७२.२४	
एकूण	४०६	३७२.२४	

### अधिसूचना-ब

जिल्हा सांगली, तालुका कडेगाव, गाव वडियेरायबाग

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ (सीसीए) हे.
१	१	०.३०
२	२	०.७१
३	३	०.५७
४	४	१५.३२
५	४/Α	१.८४
६	४/С	१.६३
७	४/В	१.६०
८	५	०.०४
९	६	०.०२
१०	७	०.०३
११	८	०.०१
१२	९	०.०२
१३	१०	०.०२
१४	११	०.०६
१५	१२	०.०२
१६	१३	०.०३
१७	१४	०.०३
१८	१५	०.०५
१९	१६	०.०४
२०	१७	०.०२
२१	१८	०.०१
२२	१९	०.०३
२३	२०	०.०१

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
२४	२१	०.०२	५७	५४	४.१७
२५	२२	०.०७	५८	५५	०.३०
२६	२३	०.०३	५९	५६	०.४४
२७	२४	०.०३	६०	५७	०.३९
२८	२५	०.०४	६१	५८	०.३२
२९	२६	०.०७	६२	५९	०.१९
३०	२७	०.०२	६३	६०	०.३२
३१	२८	०.१४	६४	६१	०.०८
३२	२९	०.०२	६५	६२	०.२७
३३	३०	०.०२	६६	६३	०.३१
३४	३१	०.०३	६७	६४	०.४४
३५	३२	०.०२	६८	६५/१	०.२६
३६	३३	०.०२	६९	६५/२	०.२५
३७	३४	०.०४	७०	६६	०.४५
३८	३५	०.०५	७१	६७	०.७२
३९	३६	०.०८	७२	६८	०.५६
४०	३७	०.०३	७३	६९	१.२१
४१	३८	०.०३	७४	७०	१२.४३
४२	३९	०.१३	७५	७१	०.०८
४३	४०	०.०५	७६	७२/१	०.२१
४४	४१	०.१६	७७	७२/२	०.१४
४५	४२	०.०६	७८	७३/१	१.१८
४६	४३	०.०७	७९	७३/२	०.१६
४७	४४	०.१३	८०	७४	०.०५
४८	४५	०.०८	८१	१३४	०.२५
४९	४६	०.०४	८२	१३५	०.५२
५०	४७	०.०५	८३	१३६	०.४०
५१	४८	०.१५	८४	१३७	०.३९
५२	४९	१.६०	८५	१३८	०.३४
५३	५०	२.८१	८६	१३९	०.१७
५४	५१	१.४०	८७	१४०	०.४०
५५	५२	०.०३	८८	१४१	०.७८
५६	५३	०.०६	८९	१४२	३.०६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
९०	१४३	१.२६
९१	१४४	०.७८
९२	१४५	१.००
९३	१४६	१.११
९४	१४७	०.०३
९५	१४८	०.४७
९६	१४९	०.४८
९७	१५०	०.११
९८	१५१	०.४३
९९	१५२	०.१७
१००	१५३	०.४१
१०१	१५४	१.०४
१०२	१५५	०.८४
१०३	१५६	१.५५
१०४	१५७	२.५५
१०५	१६५/१	२.२२
१०६	१६५/२	२.३५
१०७	१६५/३	०.०६
१०८	१६५/४	५.५०
१०९	१६५/५	३.४५
११०	१६५/६	१.८८
१११	१६५/७	१.८८
११२	१६९	०.५०
११३	४७३	०.०३
११४	८८३/१,	३.९६
११५	८८३/२,	०.२५
११६	८८४/१	४.५६
११७	८८४/२	०.३५
११८	८८९/१	०.७५
११९	८८९/२	०.०३
१२०	८९०	९.५४
१२१	८९०/२	०.७७
१२२	८९२/१	१.३६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
१२३	८९३/१	२.६४
१२४	८९४	०.०६
१२५	८९५/१	२.४७
१२६	८९६	०.७०
१२७	८९७/१	३.१५
१२८	८९८/१	१.६३
१२९	८९९/१	४.४१
१३०	९००	०.४९
१३१	९०१	०.४७
१३२	९२०	४.३८
१३३	९२१	१.४४
१३४	९२२/९२३	२.३०
१३५	९२४/१	०.६१
१३६	९२६	०.६४
१३७	९४०	०.०४
१३८	९४१	०.०५
१३९	९५१/१	५.५४
१४०	९५१/२	०.०८
१४१	९५३	१.३२
१४२	९५५	४.१४
१४३	९८५	०.३५
१४४	९८६	०.३७
१४५	९८७	१.०२
१४६	९८८	०.३८
१४७	९८९	०.३८
१४८	९९०	०.३५
१४९	९९१	१.५४
१५०	९९२	०.१३
१५१	९९३	०.०९
१५२	९९४	०.४९
१५३	९९५	०.४७
१५४	९९६	०.४५
१५५	९९७	०.००

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
१५६	१०००	०.३३	१८९	१०९४	०.४३
१५७	१००१	०.३०	१९०	१०९५	०.९८
१५८	१००२	०.३८	१९१	१०९६	०.६७
१५९	१००३	०.१२	१९२	१०९७	१.१४
१६०	१००४	०.०६	१९३	१०९८	०.११
१६१	१००५	०.६३	१९४	१०९९	०.०१
१६२	१०३४	२.४९	१९५	११००/१	०.८५
१६३	१०३५	२.२७	१९६	११००/२	०.०९
१६४	१०३६	४.४८	१९७	११०१	०.१८
१६५	१०३७	१.८८	१९८	११०२	३.२१
१६६	१०३८	०.५९	१९९	११०३	०.०३
१६७	१०३९	०.३९	२००	११०४	०.५७
१६८	१०४०	१.४८	२०१	११०५	०.५६
१६९	१०४५	१.०३	२०२	११०६	०.५६
१७०	१०४६	०.७३	२०३	११०७	०.६७
१७१	१०४७	२.६२	२०४	११०८	१.३९
१७२	१०४९/१	१.५५	२०५	१२२९	१७.९७
१७३	१०४९/२	२.४५	२०६	१२३०	२.१९
१७४	१०५१	२.५८	२०७	१२३१	२.३९
१७५	१०५४	३.३८	२०८	१२३२	०.९३
१७६	१०६०	०.९७	२०९	१२३३	०.५५
१७७	१०६१	०.९७	२१०	१२३४	०.५१
१७८	१०६२	२.६६	२११	१२३५	५.६०
१७९	१०६३	२.६५	२१२	१२३६	०.९८
१८०	१०६४	१.११	२१३	१२३७	१.२९
१८१	१०७५	४.५८	२१४	१२३८	०.३८
१८२	१०७६	०.९३	२१५	१२३९	०.८१
१८३	१०७७	२.५३	२१६	१२४०	१.००
१८४	१०७८	०.३८	२१७	१२४१	०.३८
१८५	१०८१	०.४९	२१८	१२४२	०.०५
१८६	१०८२	१.४३	२१९	१२४३	०.०४
१८७	१०८३	०.१०	२२०	१२४४	०.०४
१८८	१०८४	०.४०	२२१	१२४५	४.३३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
२२२	१२४६	०.८०
२२३	१२४७	०.७४
२२४	१२४८	१.६१
२२५	१२४९	०.०६
२२६	१२५०	१.२५
२२७	१२५१	०.५५
२२८	१२५२	२.९८
२२९	१२५३	३.२९
२३०	१२५४	१.०६
२३१	१२५५	२.१७
२३२	१२५६	०.२०
२३३	१२५७	०.२७
२३४	१२५८	०.६६
२३५	१२५९	१.३७
२३६	१२६०	०.४०
२३७	१२६१	०.१६
२३८	१२६२	०.१३
२३९	१२६३	०.१३
२४०	१२६४	०.०८
२४१	१२६५	०.०७
२४२	१२६६	०.०७
२४३	१२६७	०.०६
२४४	१२६८	०.०७
२४५	१२६९	०.०७
२४६	१२७०	०.१२
२४७	१२७१	०.०२
२४८	१२७२	०.०२
२४९	१२७३	०.०२
२५०	१२७४	०.०२
२५१	१२७५	०.०७
२५२	१२७६	०.०८
२५३	१२७७	०.०८
२५४	१२७८	०.०६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
२५५	१२७९	०.०५
२५६	१२८०	०.१८
२५७	१२८१	०.२६
२५८	१२८२	०.१३
२५९	१२८३	०.२१
२६०	१२८४	०.२९
२६१	१२८५	०.१७
२६२	१२८६	०.१९
२६३	१२८७/१	०.६७
२६४	१२८७/२	०.५८
२६५	१२८८	०.९६
२६६	१२८९	०.८५
२६७	१२९०	०.८४
२६८	१२९१	१.५७
२६९	१२९२	१.३५
२७०	१२९३	१.१५
२७१	१२९४	०.२३
२७२	१२९५	०.३७
२७३	१२९६	०.१५
२७४	१२९७	०.१४
२७५	१२९८	०.२९
२७६	१२९९	०.०६
२७७	१३००	०.२१
२७८	१३०१	१.२३
२७९	१३०२	३.०९
२८०	१३०३	०.३०
२८१	१३०४	०.२७
२८२	१३०५	०.३४
२८३	१३०६	०.१२
२८४	१३०७	०.५४
२८५	१३०८	०.१५
२८६	१३०९	०.०७
२८७	१३१०	०.०८

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
२८८	१३११	०.०६	३२१	१३३७/७	०.१४
२८९	१३१२	०.२१	३२२	१३३७/८	०.१५
२९०	१३१३	०.१२	३२३	१३३७/९	०.२२
२९१	१३१४	०.१३	३२४	१३३७/१०	०.३२
२९२	१३१५	०.२५	३२५	१३३७/११	०.४४
२९३	१३१६	०.२७	३२६	१३३७/१२	०.६६
२९४	१३१७	०.२२	३२७	१३३७/१३	०.०५
२९५	१३१८/१	०.५०	३२८	१३३७/१४	०.६३
२९६	१३१८/२	०.०२	३२९	१३३८	१.९२
२९७	१३१९	०.२४	३३०	१३३९	१.१७
२९८	१३२०	०.५४	३३१	१३४०	०.९६
२९९	१३२१	०.०८	३३२	१३४१	१.१८
३००	१३२२	०.६१	३३३	१३४२	०.७१
३०१	१३२३	०.०९	३३४	१३४३	१.२१
३०२	१३२४	०.०७	३३५	१३४४	१.१७
३०३	१३२५	०.०५	३३६	१३४५	१.०९
३०४	१३२६	०.०५	३३७	१३४६	०.२०
३०५	१३२७	०.०३	३३८	१३४७	०.५५
३०६	१३२८	०.१०	३३९	१३४८	०.३८
३०७	१३२९	०.५२	३४०	१३४९	१.३१
३०८	१३३०	०.५८	३४१	१३५०	०.८७
३०९	१३३१	०.४७	३४२	१३५१	०.७०
३१०	१३३२	०.६५	३४३	१३५२	१.३२
३११	१३३३	२.३९	३४४	१३५३	०.९०
३१२	१३३४	०.२२	३४५	१३५४	०.८७
३१३	१३३५	१.७३	३४६	१३५५	०.३६
३१४	१३३६	०.४९	३४७	१३५६	१.०३
३१५	१३३७/१	०.०५	३४८	१३५७/१	१.८६
३१६	१३३७/२	०.१६	३४९	१३५७/२	१.६५
३१७	१३३७/३	०.१५	३५०	१३५७/३	०.०६
३१८	१३३७/४	०.२४	३५१	१३५८	०.१०
३१९	१३३७/५	०.३७	३५२	१३५९	०.२२
३२०	१३३७/६	०.०७	३५३	१३६०	०.९३



अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
३५४	१३६१	०.३५
३५५	१३६२	०.७२
३५६	१३६३	०.२८
३५७	१३६४	०.६९
३५८	१३६५	०.५७
३५९	१३६६	०.२२
३६०	१३६७	०.२४
३६१	१३६८	१.७२
३६२	१३६९	०.३७
३६३	१३७०	०.३८
३६४	१३७१	२.४१
३६५	१३७२	१.६४
३६६	१३७३	३.४९
३६७	१३७४	३.३६
३६८	१३७५	३.५३
३६९	१३७६/१	१.८८
३७०	१३७६/२	१.८८
३७१	१३७७	०.५२
३७२	१३७७/१	०.५१
३७३	१३७८	१.०३
३७४	१३७९	०.७१
३७५	१३८०	१.७०
३७६	१३८१	२.००
३७७	१३८२	४.१९
३७८	१३८३	१.८६
३७९	१३८४	०.४८
३८०	१३८५	०.१८
३८१	१३८६	०.१८
३८२	१३८७	०.३५
३८३	१३८८	०.३१
३८४	१३८९	०.४७
३८५	१३९०	०.१५
३८६	१३९१/१	०.१३
३८७	१३९१/२	०.१७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
३८८	१३९२	०.२३
३८९	१३९३	०.१५
३९०	१३९४	०.१४
३९१	१३९५	०.१३
३९२	१३९६	०.१२
३९३	१३९७	१.१२
३९४	१३९८	१.०९
३९५	१३९९	१.००
३९६	१४००	०.०४
३९७	१४०१	०.२२
३९८	१४०२	०.८१
३९९	१४०३	०.०४
४००	१४०४	०.०५
४०१	१४०५	०.०९
४०२	१४०६	०.११
४०३	१४०७	०.०१
४०४	१४०८	०.०१
४०५	१४०९	०.०१
४०६	१४१०	०.०१

एकूण .. ४०६ ३७२.२४

गाव निहाय क्षेत्र

अ. क्र.	गावाचे नाव	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३	४
१	वडियेरायबाग	४०६	३७२.२४
	एकूण	४०६	३७२.२४

प्रकाश रायगोंडा पाटील,

कार्यकारी अभियंता,

ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १,

देवराष्ट्रे.

सांगली (देवराष्ट्रे), १३ फेब्रुवारी २०१८.

**MMISF ACT, 2005**  
**(See Sections 5.0, 6.0, 7.0 and**  
**Rule 3.00)**  
**(Notification III)**

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३/६१८ (८)/२०१८.—  
Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Section Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water User Associations shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre Irrigation Circle within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

**Schedule 'A'**

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Tembhu Irrigation Project, sub-division No. 9, Khanapur.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Area Notified : 372.24 Ha.

No. of villages : 1- Wadiyeribag, taluka Kadegaon, district Sangli.

Description of area notified : Do 17, 18 and Dy. No. 36, 37 of Takari Main Canal of WUA No. 22.

Area : 372.24 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed)  
: Proposed WUA No. 22, Wadiyeribag, taluka Kadegaon, district Sangli.

**Details of Area Notified**

**District Sangli, taluka Kadegaon**

Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)
Gat Nos.	Area (Ha.)
1	2
3	4
Wadiyeribag	406
<b>Total</b>	<b>406</b>
	<b>372.24</b>

**Schedule-B**

**District Sangli, taluka Kadegaon,  
Village Wadiyeribag**

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
1	1	0.30
2	2	0.71
3	3	0.57
4	4	15.32
5	4/A	1.84
6	4/C	1.63
7	4/B	1.60
8	5	0.04
9	6	0.02
10	7	0.03
11	8	0.01
12	9	0.02
13	10	0.02
14	11	0.06
15	12	0.02
16	13	0.03
17	14	0.03
18	15	0.05
19	16	0.04
20	17	0.02
21	18	0.01
22	19	0.03
23	20	0.01

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
24	21	0.02
25	22	0.07
26	23	0.03
27	24	0.03
28	25	0.04
29	26	0.07
30	27	0.02
31	28	0.14
32	29	0.02
33	30	0.02
34	31	0.03
35	32	0.02
36	33	0.02
37	34	0.04
38	35	0.05
39	36	0.08
40	37	0.03
41	38	0.03
42	39	0.13
43	40	0.05
44	41	0.16
45	42	0.06
46	43	0.07
47	44	0.13
48	45	0.08
49	46	0.04
50	47	0.05
51	48	0.15
52	49	1.60
53	50	2.81
54	51	1.40
55	52	0.03
56	53	0.06
57	54	4.17
58	55	0.30
59	56	0.44
60	57	0.39
61	58	0.32
62	59	0.19
63	60	0.32

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
64	61	0.08
65	62	0.27
66	63	0.31
67	64	0.44
68	65/1	0.26
69	65/2	0.25
70	66	0.45
71	67	0.72
72	68	0.56
73	69	1.21
74	70	12.43
75	71	0.08
76	72/1	0.21
77	72/2	0.14
78	73/1	1.18
79	73/2	0.16
80	74	0.05
81	134	0.25
82	135	0.52
83	136	0.40
84	137	0.39
85	138	0.34
86	139	0.17
87	140	0.40
88	141	0.78
89	142	3.06
90	143	1.26
91	144	0.78
92	145	1.00
93	146	1.11
94	147	0.03
95	148	0.47
96	149	0.48
97	150	0.11
98	151	0.43
99	152	0.17
100	153	0.41
101	154	1.04
102	155	0.84
103	156	1.55

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
104	157	2.55
105	165/1	2.22
106	165/2	2.35
107	165/3	0.06
108	165/4	5.50
109	165/5	3.45
110	165/6	1.88
111	165/7	1.88
112	169	0.50
113	473	0.03
114	883/1,	3.96
115	883/2,	0.25
116	884/1	4.56
117	884/2	0.35
118	889/1	0.75
119	889/2	0.03
120	890	9.54
121	890/2	0.77
122	892/1	1.36
123	893/1	2.64
124	894	0.06
125	895/1	2.47
126	896	0.70
127	897/1	3.15
128	898/1	1.63
129	899/1	4.41
130	900	0.49
131	901	0.47
132	920	4.38
133	921	1.44
134	922/923	2.30
135	924/1	0.61
136	926	0.64
137	940	0.04
138	941	0.05
139	951/1	5.54
140	951/2	0.08
141	953	1.32
142	955	4.14
143	985	0.35

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
144	986	0.37
145	987	1.02
146	988	0.38
147	989	0.38
148	990	0.35
149	991	1.54
150	992	0.13
151	993	0.09
152	994	0.49
153	995	0.47
154	996	0.45
155	997	0.00
156	1000	0.33
157	1001	0.30
158	1002	0.38
159	1003	0.12
160	1004	0.06
161	1005	0.63
162	1034	2.49
163	1035	2.27
164	1036	4.48
165	1037	1.88
166	1038	0.59
167	1039	0.39
168	1040	1.48
169	1045	1.03
170	1046	0.73
171	1047	2.62
172	1049/1	1.55
173	1049/2	2.45
174	1051	2.58
175	1054	3.38
176	1060	0.97
177	1061	0.97
178	1062	2.66
179	1063	2.65
180	1064	1.11
181	1075	4.58
182	1076	0.93
183	1077	2.53

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
184	1078	0.38
185	1081	0.49
186	1082	1.43
187	1083	0.10
188	1084	0.40
189	1094	0.43
190	1095	0.98
191	1096	0.67
192	1097	1.14
193	1098	0.11
194	1099	0.01
195	1100/1	0.85
196	1100/2	0.09
197	1101	0.18
198	1102	3.21
199	1103	0.03
200	1104	0.57
201	1105	0.56
202	1106	0.56
203	1107	0.67
204	1108	1.39
205	1229	17.97
206	1230	2.19
207	1231	2.39
208	1232	0.93
209	1233	0.55
210	1234	0.51
211	1235	5.60
212	1236	0.98
213	1237	1.29
214	1238	0.38
215	1239	0.81
216	1240	1.00
217	1241	0.38
218	1242	0.05
219	1243	0.04
220	1244	0.04
221	1245	4.33
222	1246	0.80
223	1247	0.74

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
224	1248	1.61
225	1249	0.06
226	1250	1.25
227	1251	0.55
228	1252	2.98
229	1253	3.29
230	1254	1.06
231	1255	2.17
232	1256	0.20
233	1257	0.27
234	1258	0.66
235	1259	1.37
236	1260	0.40
237	1261	0.16
238	1262	0.13
239	1263	0.13
240	1264	0.08
241	1265	0.07
242	1266	0.07
243	1267	0.06
244	1268	0.07
245	1269	0.07
246	1270	0.12
247	1271	0.02
248	1272	0.02
249	1273	0.02
250	1274	0.02
251	1275	0.07
252	1276	0.08
253	1277	0.08
254	1278	0.06
255	1279	0.05
256	1280	0.18
257	1281	0.26
258	1282	0.13
259	1283	0.21
260	1284	0.29
261	1285	0.17
262	1286	0.19
263	1287/1	0.67

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
264	1287/2	0.58
265	1288	0.96
266	1289	0.85
267	1290	0.84
268	1291	1.57
269	1292	1.35
270	1293	1.15
271	1294	0.23
272	1295	0.37
273	1296	0.15
274	1297	0.14
275	1298	0.29
276	1299	0.06
277	1300	0.21
278	1301	1.23
279	1302	3.09
280	1303	0.30
281	1304	0.27
282	1305	0.34
283	1306	0.12
284	1307	0.54
285	1308	0.15
286	1309	0.07
287	1310	0.08
288	1311	0.06
289	1312	0.21
290	1313	0.12
291	1314	0.13
292	1315	0.25
293	1316	0.27
294	1317	0.22
295	1318/1	0.50
296	1318/2	0.02
297	1319	0.24
298	1320	0.54
299	1321	0.08
300	1322	0.61
301	1323	0.09
302	1324	0.07
303	1325	0.05

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
304	1326	0.05
305	1327	0.03
306	1328	0.10
307	1329	0.52
308	1330	0.58
309	1331	0.47
310	1332	0.65
311	1333	2.39
312	1334	0.22
313	1335	1.73
314	1336	0.49
315	1337/1	0.05
316	1337/2	0.16
317	1337/3	0.15
318	1337/4	0.24
319	1337/5	0.37
320	1337/6	0.07
321	1337/7	0.14
322	1337/8	0.15
323	1337/9	0.22
324	1337/10	0.32
325	1337/11	0.44
326	1337/12	0.66
327	1337/13	0.05
328	1337/14	0.63
329	1338	1.92
330	1339	1.17
331	1340	0.96
332	1341	1.18
333	1342	0.71
334	1343	1.21
335	1344	1.17
336	1345	1.09
337	1346	0.20
338	1347	0.55
339	1348	0.38
340	1349	1.31
341	1350	0.87
342	1351	0.70
343	1352	1.32

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
344	1353	0.90
345	1354	0.87
346	1355	0.36
347	1356	1.03
348	1357/1	1.86
349	1357/2	1.65
350	1357/3	0.06
351	1358	0.10
352	1359	0.22
353	1360	0.93
354	1361	0.35
355	1362	0.72
356	1363	0.28
357	1364	0.69
358	1365	0.57
359	1366	0.22
360	1367	0.24
361	1368	1.72
362	1369	0.37
363	1370	0.38
364	1371	2.41
365	1372	1.64
366	1373	3.49
367	1374	3.36
368	1375	3.53
369	1376/1	1.88
370	1376/2	1.88
371	1377	0.52
372	1377/1	0.51
373	1378	1.03
374	1379	0.71
375	1380	1.70
376	1381	2.00
377	1382	4.19
378	1383	1.86
379	1384	0.48
380	1385	0.18
381	1386	0.18

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
382	1387	0.35
383	1388	0.31
384	1389	0.47
385	1390	0.15
386	1391/1	0.13
387	1391/2	0.17
388	1392	0.23
389	1393	0.15
390	1394	0.14
391	1395	0.13
392	1396	0.12
393	1397	1.12
394	1398	1.09
395	1399	1.00
396	1400	0.04
397	1401	0.22
398	1402	0.81
399	1403	0.04
400	1404	0.05
401	1405	0.09
402	1406	0.11
403	1407	0.01
404	1408	0.01
405	1409	0.01
406	1410	0.01

**Total .. 406 372.24**

**Village-wise Abstract**

Sr. No. 1	Village 2	Gat Nos. 3	Area 4
1	Wadiyeribag	406	372.24
<b>Total</b>		<b>406</b>	<b>372.24</b>

**PRAKASH RAIGONDA PATIL,**

Executive Engineer,  
Takari Pump House Division No. 1,  
Devrashtre.

Sangli (Devrashtre), 13th February 2018.

**अधिसूचना - ३**

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५

(पाहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

**अधिसूचना-३**

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३/६१८ (९)/२०१८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करित आहे.

मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनींच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

**अनुसूची-अ**

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी कालवा उपविभाग क्रमांक १, वांगी

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : ३८१.४२६ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : ताकारी मुख्य कालव्यावरील वितरिका क्रमांक ४१ वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक २६.

गावांची संख्या : २-भाळवणी, पंचलिंगनगर, तालुका खानापूर, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :

पाणीवापर संस्था क्रमांक २६, भाळवणी,

तालुका खानापूर, जिल्हा सांगली.

**अधिसूचित क्षेत्राचा तपशील**

जिल्हा सांगली, तालुका खानापूर

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	गट संख्या	क्षेत्र
१	२	३	हे. आर
भाळवणी	३१६	३२२.८७	
पंचलिंगनगर	७३	५८.५६	
एकूण	३८९	३८१.४२६	

**अनुसूची-ब**

जिल्हा सांगली, तालुका खानापूर

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ (सीसीए) हे.

**गाव भाळवणी**

१	४३/१/४	६.९८
२	४३/१/४	१.८८
३	४४	०.३६
४	४५	०.१८
५	४६	१.८४
६	४७	०.७४
७	४८	०.२२
८	४९	०.६२
९	५०	२.७४
१०	५१	१.७५
११	५२	०.९०
१२	५३	१.५७
१३	५४	२.४८
१४	६२	०.१०
१५	६५	०.०५
१६	६८	१.००
१७	६९	०.८०
१८	७०	०.६०
१९	७१	१.२०
२०	७२	०.४०



अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव भाळवणी--चालू

२१	७३	०.४०
२२	७८	०.०८
२३	७९	०.११
२४	८०	०.१३
२५	८१	०.२०
२६	८२	०.२०
२७	८३	०.२०
२८	८४	०.२०
२९	८५	०.२०
३०	८६	०.६०
३१	८७	५.४८
३२	८८	२.८५
३३	८९	१.३७
३४	९०	०.६६
३५	९१	०.६७
३६	९२	१.३९
३७	९३	२.०६
३८	९४	०.८०
३९	९५	०.७१
४०	९६	०.६२
४१	९७	१.१९
४२	९८	०.८४
४३	९९	१.००
४४	१००	०.९८
४५	१०१	१.६५
४६	१०२	०.३९
४७	१०३	१.०७
४८	१०४	१.०९
४९	१०५	१.९८
५०	१०६	२.४१
५१	१०७	०.२९
५२	१०८	३.८९

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव भाळवणी--चालू

५३	१०९	३.७१
५४	११०	०.४९
५५	१११	०.१६
५६	११२	३.६७
५७	११३	०.१३
५८	११४	१.६५
५९	११५	१.६५
६०	११६	१.०९
६१	११७	१.०१
६२	११८	१.३१
६३	११९	१.४४
६४	१२०	२.०२
६५	१२१	०.०४
६६	१२२/१	१.७६
६७	१२२/२	०.०१
६८	१२३/१	१.८८
६९	१२३/२	०.०१
७०	१२४	०.०५
७१	१२५	०.३१
७२	१२६	०.१४
७३	१२७/१	०.१४
७४	१२७/२	०.००
७५	१२८	०.१२
७६	१२८/२	०.०१
७७	१२९	०.०२
७८	१३०/१	१.९३
७९	१३०/२	०.०५
८०	१३१	२.१४
८१	१३१/२	०.०८
८२	१३२	०.०९
८३	१३३	०.०३
८४	१३४D	०.११

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
गाव भाळवणी--चालू			गाव भाळवणी--चालू		
८५	१३५०	०.०७	११७	१५७/२	०.०२
८६	१३६	०.४३	११८	१५८	०.७८
८७	१३७	०.२४	११९	१५८/१	०.७८
८८	१३८	१.०६	१२०	१५८/२	०.०५
८९	१३९	०.४७	१२१	१५९	०.०१
९०	१४००	०.२५	१२२	१६०	०.८८
९१	१४१०	०.७८	१२३	१६०/२	०.०१
९२	१४२०	०.७२	१२४	१६१	०.८८
९३	१४३०	०.६९	१२५	१६१/२	०.०१
९४	१४४०	२.१८	१२६	१६२	०.७८
९५	१४५	१.२२	१२७	१६२/२	०.०१
९६	१४६०	०.६१	१२८	१६३	०.९१
९७	१४७०	०.०६	१२९	१६३/२	०.०१
९८	१४७/२	०.०२	१३०	१६४/१	२.२७
९९	१४८	०.१३	१३१	१६४/२	०.०२
१००	१४८/२	०.०२	१३२	१६५/१	४.९७
१०१	१४९०	०.०४	१३३	१६६	०.०४
१०२	१४९/२	०.०२	१३४	१६७	१.९४
१०३	१५०	०.०९	१३५	१६७/२	०.०१
१०४	१५०/२	०.०२	१३६	१६८	०.०३
१०५	१५१/१	०.७८	१३७	१६९	०.५५
१०६	१५१/२	०.०५	१३८	१७०	१.०६
१०७	१५२/१	०.४०	१३९	१७१०	०.०४
१०८	१५२/२	०.०४	१४०	१७२०	१.२४
१०९	१५३/१	०.३६	१४१	१७३	०.०४
११०	१५३/२	०.०४	१४२	१७४	१.७६
१११	१५४/१	२.०५	१४३	१७५	०.९६
११२	१५४/२	०.२०	१४४	१७६	०.१५
११३	१५५	०.४८	१४५	१७७	०.१०
११४	१५५/२	०.०५	१४६	१७८	०.१२
११५	१५६	०.०८	१४७	१७९०	०.१३
११६	१५७	०.४५	१४८	१८०	०.१३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव भाळवणी--चालू

१४९	१८१	०.५०
१५०	१८२	०.०३
१५१	१८३	०.४६
१५२	१८४	२.५३
१५३	१८५	१.२३
१५४	१८६	१.२६
१५५	१८७/१	०.०३
१५६	१८७/२	०.९४
१५७	१८८/१	०.१६
१५८	१८८/१/१	०.०६
१५९	१८८/२/२	०.७२
१६०	१८९	२.३७
१६१	१९०	३.१७
१६२	१९१	४.७७
१६३	१९२	०.६६
१६४	१९३/१	०.१९
१६५	१९३/२	०.४१
१६६	१९४/१	०.१२
१६७	१९४/२	०.११
१६८	१९५/१	०.०१
१६९	१९५/२	०.२१
१७०	१९६/१	०.३८
१७१	१९६/२	०.८९
१७२	१९७/१	०.०९
१७३	१९७/२	०.४७
१७४	१९८/१	०.२५
१७५	१९९/१	०.३८
१७६	१९९/२	०.२०
१७७	२००	०.०३
१७८	२०१	०.२१
१७९	२०२	०.०५
१८०	२०३/१	०.१६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव भाळवणी--चालू

१८१	२०३/२	०.३०
१८२	२०४/१	०.०२
१८३	२०४/२	०.०५
१८४	२०५/१	०.१९
१८५	२०५/२	२.६१
१८६	२०६/१	०.३३
१८७	२०६/२	२.३२
१८८	२०७/१	०.०८
१८९	२०७/२	०.०५
१९०	२०८/१	१.०१
१९१	२०८/२	०.६९
१९२	२०९	१.०५
१९३	२१०	०.०९
१९४	२११	०.८७
१९५	२१२	१.६६
१९६	२१३/१	०.०८
१९७	२१३/२	०.७८
१९८	२१४	१.६३
१९९	२१५	२.१५
२००	२१६	१.९६
२०१	२१७	६.००
२०२	२१८	०.४६
२०३	२१९	०.५६
२०४	२२०	१.४९
२०५	२२१	०.५२
२०६	२२२	१.८०
२०७	२२३	०.८३
२०८	२२४	०.४२
२०९	२२५	०.३७
२१०	२२६	०.७८
२११	२२७	०.८२
२१२	२२८	०.८०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
गाव भाळवणी--चालू			गाव भाळवणी--चालू		
२१३	२२९	०.८३	२४५	२६०	०.८३
२१४	२३०	२.५३	२४६	२६१	०.९८
२१५	२३१	३.५२	२४७	२६२	१.४४
२१६	२३२	१.१४	२४८	२६३	१.३४
२१७	२३३	१.७४	२४९	२६४	१.७४
२१८	२३४	१.५९	२५०	२६५	२.०१
२१९	२३५	०.७५	२५१	२६६	१.९०
२२०	२३६	१.१५	२५२	२६७	१.२६
२२१	२३७	१.१६	२५३	२६८	३.११
२२२	२३८	०.०३	२५४	२६९	१.०५
२२३	२३९	०.०५	२५५	२७०	०.९९
२२४	२४०	१.३८	२५६	२७१	१.०७
२२५	२४१	१.३४	२५७	२७२	१.८०
२२६	२४२	०.८२	२५८	२७३	०.२०
२२७	२४३	१.३१	२५९	२७४	०.१०
२२८	२४४	१.१०	२६०	२७५	१.२०
२२९	२४५	१.२४	२६१	२७८	०.१०
२३०	२४६	१.०३	२६२	२७९	१.२०
२३१	२४७	०.९१	२६३	२८०	०.२०
२३२	२४८	०.५६	२६४	३०३	०.६०
२३३	२४९	०.०३	२६५	३०४	५.७८
२३४	२५०	०.२६	२६६	३५०	१.२०
२३५	२५१	२.४१	२६७	३५९	२.१८
२३६	२५२	१.७५	२६८	३६०	१.६८
२३७	२५३/१	१.५४	२६९	३६१	२.५९
२३८	२५३/२	३.४६	२७०	३७४	०.३०
२३९	२५४	२.८७	२७१	३७५	०.४०
२४०	२५५	०.७८	२७२	३७६	०.६०
२४१	२५६	०.५०	२७३	३७७	१.८२
२४२	२५७	०.८८	२७४	३७८	१.२०
२४३	२५८	०.८७	२७५	३७९	२.५६
२४४	२५९	०.८७	२७६	३८०	०.०३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव भाळवणी--चालू

२७७	३८१	३.३१
२७८	३८२	१.२५
२७९	३८३	०.७८
२८०	३८४	१.०८
२८१	३८५	०.०२
२८२	३८६	०.३४
२८३	३८७	४.२९
२८४	३८८	१.२३
२८५	३८९	१.४३
२८६	३९०	४.९९
२८७	३९१/१	०.४५
२८८	३९१/२	२.०४
२८९	३९२	०.२०
२९०	३९५	०.२०
२९१	३९६/१	१.४२
२९२	३९६/२	३.१७
२९३	३९७/१	०.८६
२९४	३९७/२	३.७८
२९५	४०२	१.५०
२९६	४०३/१	०.६१
२९७	४०३/२	३.९३
२९८	४०४	१.२६
२९९	४०५	१.७६
३००	४०६	१.३५
३०१	४०७	१.०३
३०२	४०८	०.८०
३०३	४०९/A	०.९३
३०४	४०९/B	०.०५
३०५	४१०	१.१९
३०६	४१६	२.२८
३०७	४१७	२.५४
३०८	४१८	१.५६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव भाळवणी--चालू

३०९	४१९	०.०५
३१०	४२०	२.३७
३११	४२३	०.६६
३१२	४२४/१	०.०१
३१३	४२४/२	१.५३
३१४	४२५/१	१.२८
३१५	४२५/२	१.२१
३१६	४४१	०.३०

एकूण ..

३१६ ३२२.८६६

गाव पंचलिंगनगर

१	१	०.२६
२	२	०.०७
३	३	०.३८
४	४	०.०३
५	५	०.०५
६	६	०.०६
७	७	०.०२
८	८	०.०२
९	९	०.०३
१०	१०	०.०९
११	११	१.३३
१२	१२	०.७०
१३	१३	०.४६
१४	१४	०.३०
१५	१५	०.०५
१६	१६	०.३९
१७	१७	१.३५
१८	१८	०.०५
१९	१९	०.४६
२०	२०	१.२९
२१	२१	२.८८

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३

गाव पंचलिंगनगर--चालू		
२२	२२	०.३०
२३	२३	०.५०
२४	२५	०.५८
२५	२६	०.४०
२६	२७	०.४०
२७	२८	०.६७
२८	२९	०.६६
२९	३०	०.४५
३०	३१	०.९९
३१	३२	०.९४
३२	३३	१.१५
३३	३४	२.५८
३४	३५	०.७६
३५	३६	०.३६
३६	३७	०.३२
३७	३८	०.१७
३८	३९	०.३७
३९	४०	०.८४
४०	४१	१.२०
४१	४२	०.१५
४२	४३	०.५२
४३	४४	०.०६
४४	४५	०.२५
४५	४६	०.१०
४६	४९	०.५१
४७	५०	०.४८
४८	५१	०.७०
४९	५२/१	०.०९
५०	५२/२	०.०७
५१	५३	०.१८
५२	५४	०.२०
५३	५५	०.१२
५४	५६	०.१५
५५	५७	०.७६

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३

गाव पंचलिंगनगर--चालू		
५६	२१७	२.५८
५७	२१८	२.६१
५८	२१९	३.०९
५९	२२०	२.८३
६०	२२१	८.४७
६१	२४०	१.०२
६२	२७७	२.४१
६३	२७८	१.४१
६४	२७९	२.१९
६५	२८०	१.१०
६६	२८१	०.८०
६७	२८२	०.१०
६८	३०१	०.५०
६९	३०६	०.१०
७०	३०८	०.१०
७१	३०९	०.१०
७२	३१०	०.१०
७३	३२३	०.८०

एकूण .. ७३ ५८.५६

गाव निहाय क्षेत्र			
अ. क्र.	गावाचे नाव	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३	४
१	भाळवणी	३१६	३२२.८६६
२	पंचलिंगनगर	७३	५८.५६
एकूण		३८९	३८१.४२६

प्रकाश रायगोंडा पाटील,

कार्यकारी अभियंता,  
ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १,  
देवराष्ट्रे.

सांगली (देवराष्ट्रे), १३ फेब्रुवारी २०१८.

**MMISF ACT, 2005**  
**(See Sections 5.0, 6.0, 7.0 and**  
**Rule 3.00)**  
**(Notification III)**

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३/६१८ (९)/२०१८.—  
Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahsil office, Irrigation Section Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Takari Pump House Division No. 1, Krishana Koyna Lift Irrigation Circle, Sangli within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

**Schedule 'A'**

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Takari Canal sub-division No. 1, Wangi.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Area Notified : 381.426 Ha.

No. of villages : 2-Panchlingnagar, Bhalawani, taluka Khanapur, district Sangli.

Description of area notified : Dy No. 41 of Takari Main Canal of WUA No. 26.

Area : 381.426 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed)  
: Proposed WUA No. 26, Bhalawani, taluka Kadegaon, district Sangli.

**Details of Area Notified**

**District Sangli, taluka Khanapur**

Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
		(Ha.)
1	2	3
Bhalawani	316	322.866
Panchlingnagar	73	58.56
Total	389	381.426

**Schedule-B**

**District Sangli, taluka Khanapur**

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
		(CCA)
		H. A.
1	2	3

**Village Bhalawani**

1	43/1/A	6.98
2	43/1/B	1.88
3	44	0.36
4	45	0.18
5	46	1.84
6	47	0.74
7	48	0.22
8	49	0.62
9	50	2.74
10	51	1.75
11	52	0.90
12	53	1.57
13	54	2.48
14	62	0.10
15	65	0.05
16	68	1.00
17	69	0.80
18	70	0.60
19	71	1.20
20	72	0.40
21	73	0.40
22	78	0.08
23	79	0.11

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

**Village Bhalawani—contd.**

24	80	0.13
25	81	0.20
26	82	0.20
27	83	0.20
28	84	0.20
29	85	0.20
30	86	0.60
31	87	5.48
32	88	2.85
33	89	1.37
34	90	0.66
35	91	0.67
36	92	1.39
37	93	2.06
38	94	0.80
39	95	0.71
40	96	0.62
41	97	1.19
42	98	0.84
43	99	1.00
44	100	0.98
45	101	1.65
46	102	0.39
47	103	1.07
48	104	1.09
49	105	1.98
50	106	2.41
51	107	0.29
52	108	3.89
53	109	3.71
54	110	0.49
55	111	0.16
56	112	3.67
57	113	0.13
58	114	1.65
59	115	1.65
60	116	1.09
61	117	1.01
62	118	1.31

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

**Village Bhalawani—contd.**

63	119	1.44
64	120	2.02
65	121	0.04
66	122/1	1.76
67	122/2	0.01
68	123/1	1.88
69	123/2	0.01
70	124	0.05
71	125	0.31
72	126	0.14
73	127/1	0.14
74	127/2	0.00
75	128	0.12
76	128/2	0.01
77	129	0.02
78	130/1	1.93
79	130/2	0.05
80	131	2.14
81	131/2	0.08
82	132	0.09
83	133	0.03
84	134p	0.11
85	135p	0.07
86	136	0.43
87	137	0.24
88	138	1.06
89	139	0.47
90	140p	0.25
91	141p	0.78
92	142p	0.72
93	143p	0.69
94	144p	2.18
95	145	1.22
96	146p	0.61
97	147p	0.06
98	147/2	0.02
99	148	0.13
100	148/2	0.02
101	149p	0.04



**Schedule-B—contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

**Village Bhalawani—contd.**

102	149/2	0.02
103	150	0.09
104	150/2	0.02
105	151/1	0.78
106	151/2	0.05
107	152/1	0.40
108	152/2	0.04
109	153/1	0.36
110	153/2	0.04
111	154/1	2.05
112	154/2	0.20
113	155	0.48
114	155/2	0.05
115	156	0.08
116	157	0.45
117	157/2	0.02
118	158	0.78
119	158/1	0.78
120	158/2	0.05
121	159	0.01
122	160	0.88
123	160/2	0.01
124	161	0.88
125	161/2	0.01
126	162	0.78
127	162/2	0.01
128	163	0.91
129	163/2	0.01
130	164/1	2.27
131	164/2	0.02
132	165/A	4.97
133	166	0.04
134	167	1.94
135	167/2	0.01
136	168	0.03
137	169	0.55
138	170	1.06
139	171p	0.04
140	172p	1.24

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

**Village Bhalawani—contd.**

141	173	0.04
142	174	1.76
143	175	0.96
144	176	0.15
145	177	0.10
146	178	0.12
147	179p	0.13
148	180	0.13
149	181	0.50
150	182	0.03
151	183	0.46
152	184	2.53
153	185	1.23
154	186	1.26
155	187/1	0.03
156	187/2	0.94
157	188/1	0.16
158	188/1/1	0.06
159	188/2/2	0.72
160	189	2.37
161	190	3.17
162	191	4.77
163	192	0.66
164	193/1	0.19
165	193/2	0.41
166	194/1	0.12
167	194/2	0.11
168	195/1	0.01
169	195/2	0.21
170	196/1	0.38
171	196/2	0.89
172	197/1	0.09
173	197/2	0.47
174	198/1	0.25
175	199/1	0.38
176	199/2	0.20
177	200	0.03
178	201	0.21
179	202	0.05

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

**Village Bhalawani—contd.**

180	203/1	0.16
181	203/2	0.30
182	204/1	0.02
183	204/2	0.05
184	205/1	0.19
185	205/2	2.61
186	206/1	0.33
187	206/2	2.32
188	207/1	0.08
189	207/2	0.05
190	208/1	1.01
191	208/2	0.69
192	209	1.05
193	210	0.09
194	211	0.87
195	212	1.66
196	213/1	0.08
197	213/2	0.78
198	214	1.63
199	215	2.15
200	216	1.96
201	217	6.00
202	218	0.46
203	219	0.56
204	220	1.49
205	221	0.52
206	222	1.80
207	223	0.83
208	224	0.42
209	225	0.37
210	226	0.78
211	227	0.82
212	228	0.80
213	229	0.83
214	230	2.53
215	231	3.52
216	232	1.14
217	233	1.74
218	234	1.59

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

**Village Bhalawani—contd.**

219	235	0.75
220	236	1.15
221	237	1.16
222	238	0.03
223	239	0.05
224	240	1.38
225	241	1.34
226	242	0.82
227	243	1.31
228	244	1.10
229	245	1.24
230	246	1.03
231	247	0.91
232	248	0.56
233	249	0.03
234	250	0.26
235	251	2.41
236	252	1.75
237	253/1	1.54
238	253/2	3.46
239	254	2.87
240	255	0.78
241	256	0.50
242	257	0.88
243	258	0.87
244	259	0.87
245	260	0.83
246	261	0.98
247	262	1.44
248	263	1.34
249	264	1.74
250	265	2.01
251	266	1.90
252	267	1.26
253	268	3.11
254	269	1.05
255	270	0.99
256	271	1.07
257	272	1.80

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

**Village Bhalawani—contd.**

258	273	0.20
259	274	0.10
260	275	1.20
261	278	0.10
262	279	1.20
263	280	0.20
264	303	0.60
265	304	5.78
266	350	1.20
267	359	2.18
268	360	1.68
269	361	2.59
270	374	0.30
271	375	0.40
272	376	0.60
273	377	1.82
274	378	1.20
275	379	2.56
276	380	0.03
277	381	3.31
278	382	1.25
279	383	0.78
280	384	1.08
281	385	0.02
282	386	0.34
283	387	4.29
284	388	1.23
285	389	1.43
286	390	4.99
287	391/1	0.45
288	391/2	2.04
289	392	0.20
290	395	0.20
291	396/1	1.42
292	396/2	3.17
293	397/1	0.86
294	397/2	3.78
295	402	1.50
296	403/1	0.61

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

**Village Bhalawani—contd.**

297	403/2	3.93
298	404	1.26
299	405	1.76
300	406	1.35
301	407	1.03
302	408	0.80
303	409/A	0.93
304	409/B	0.05
305	410	1.19
306	416	2.28
307	417	2.54
308	418	1.56
309	419	0.05
310	420	2.37
311	423	0.66
312	424/1	0.01
313	424/2	1.53
314	425/1	1.28
315	425/2	1.21
316	441	0.30

**Total .. 316 322.866**

**Village Panchlingnagar**

1	1	0.26
2	2	0.07
3	3	0.38
4	4	0.03
5	5	0.05
6	6	0.06
7	7	0.02
8	8	0.02
9	9	0.03
10	10	0.09
11	11	1.33
12	12	0.70
13	13	0.46
14	14	0.30
15	15	0.05
16	16	0.39

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
<b>Village Panchlingnagar—contd.</b>		
17	17	1.35
18	18	0.05
19	19	0.46
20	20	1.29
21	21	2.88
22	22	0.30
23	23	0.50
24	25	0.58
25	26	0.40
26	27	0.40
27	28	0.67
28	29	0.66
29	30	0.45
30	31	0.99
31	32	0.94
32	33	1.15
33	34	2.58
34	35	0.76
35	36	0.36
36	37	0.32
37	38	0.17
38	39	0.37
39	40	0.84
40	41	1.20
41	42	0.15
42	43	0.52
43	44	0.06
44	45	0.25
45	46	0.10
46	49	0.51
47	50	0.48
48	51	0.70
49	52/1	0.09
50	52/2	0.07
51	53	0.18
52	54	0.20

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
<b>Village Panchlingnagar—contd.</b>		
53	55	0.12
54	56	0.15
55	57	0.76
56	217	2.58
57	218	2.61
58	219	3.09
59	220	2.83
60	221	8.47
61	240	1.02
62	277	2.41
63	278	1.41
64	279	2.19
65	280	1.10
66	281	0.80
67	282	0.10
68	301	0.50
69	306	0.10
70	308	0.10
71	309	0.10
72	310	0.10
73	323	0.80
<b>Total ..</b>		<b>73 58.56</b>

**Villagewise Abstract**

Sr. No.	Village	Gat Nos.	Area
1	2	3	4
1	Bhalawani	316	322.866
2	Panchlingnagar	73	58.56
<b>Total</b>		<b>389</b>	<b>381.426</b>

**PRAKASH RAIGONDA PATIL,**Executive Engineer,  
Takari Pump House Division No. 1,  
Devrashtre.

Sangli (Devrashtre), 13th February 2018.

### अधिसूचना - ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५

(पाहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

### अधिसूचना-३

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३/६१८ (१०)/२०१८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करित आहे.

मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनांमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

### अनुसूची-अ

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी कालवा उपविभाग क्रमांक १, वांगी

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : १६२.७९ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : ताकारी मुख्य कालव्यावरील वितरिका क्रमांक ४०, ४१ वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था क्रमांक २५.

गावांची संख्या : १, भाळवणी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :

पाणीवापर संस्था क्रमांक २५, भाळवणी,

तालुका खानापूर, जिल्हा सांगली.

### अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सांगली, तालुका खानापूर

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)
गट संख्या	क्षेत्र
१	२
३	हे. आर
भाळवणी	२५७ १६२.७९
एकूण	२५७ १६२.७९

### अधिसूचना-ब

जिल्हा सांगली, तालुका खानापूर, गाव भाळवणी

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हे.
१	८९४	१.९६
२	८९५	०.४५
३	८९६	०.३५
४	८९७	१.२०
५	८९८	०.८०
६	८९९	०.३०
७	९१०	०.५०
८	९११	०.५०
९	९१२	०.५०
१०	९१३	०.५०
११	९१४	१.२०
१२	९१६	१.२०
१३	९४८२	०.३१
१४	९५५८	०.२९
१५	९५५९	०.०२
१६	९५६०	१.१७
१७	९५६१	०.१०
१८	९५६२	०.१४
१९	९५६३	०.१५
२०	९५६४	०.८१
२१	९५६५	०.३४
२२	९५६६	०.०४
२३	९५६७	०.०३

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
२४	१५६८	०.२९	५७	१३३७	०.९६
२५	१५६९	०.०४	५८	१३३८	०.५४
२६	१५७०	०.१४	५९	१३३९	१.५०
२७	१५७१	०.१०	६०	१३४०	०.५१
२८	१५७२	०.७८	६१	१३७६/१	०.४९
२९	१५७३	०.८८	६२	१३७६/२	०.५२
३०	१५७५	०.३२	६३	१३७६/३	०.४९
३१	१५७६	०.९१	६४	१३७६/४	०.४५
३२	१५७७	०.५०	६५	१३७६/५	०.२४
३३	१५७९	०.०२	६६	१३७६/६	०.८२
३४	१५८०	०.१७	६७	१३७६/७	१.५४
३५	१५८१	०.१३	६८	१३७६/७/२	०.५७
३६	१५८२	०.०८	६९	१३७६/८	१.४९
३७	१५८३	०.२२	७०	१३७६/९	०.८२
३८	१५८४	०.२२	७१	१३७६/१०	०.८६
३९	१५८५	०.०८	७२	१३७६/१०/२	०.६०
४०	१५८६/१	०.१९	७३	१३७६/११	१.२१
४१	१५८६/२	०.३६	७४	१३७६/१२	६.१९
४२	१५८६/३	०.०७	७५	१३७६/१२/२	१.०७
४३	१५८६/४	०.२२	७६	१३९२	०.३१
४४	१५८६/५	०.१७	७७	१३९३	०.४१
४५	१५८६/६	०.०७	७८	१३९४	०.०५
४६	१५८६/७	०.१२	७९	१३९५	०.३४
४७	१५८६/८	०.१०	८०	१३९६	०.८०
४८	१५८६/९	०.०८	८१	१३९७	०.३६
४९	१५८६/१०	०.११	८२	१३९८/१	१.७२
५०	१५८७	०.०२	८३	१३९८/२	०.११
५१	१३२८	०.३३	८४	१३९९	१.२९
५२	१३२८/२	०.२७	८५	१४००	१.२४
५३	१३२९	०.२५	८६	१४०१	४.३१
५४	१३३४	०.१९	८७	१४०२	०.४९
५५	१३३५	०.३६	८८	१४०३	०.१०
५६	१३३६	४.१०	८९	१४०४	१.१६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
९०	१४०५	०.१८
९१	१४०६	०.७०
९२	१४०७	०.०२
९३	१४०८	०.०६
९४	१४०९	४.९१
९५	१४१०	०.०२
९६	१४११	२.७४
९७	१४१२	०.४०
९८	१४१३	०.३४
९९	१४१४	०.९४
१००	१४१५	०.१८
१०१	१४१६	०.२५
१०२	१४१७	०.०८
१०३	१४१८	०.३०
१०४	१४१९	०.४२
१०५	१४२०	०.६९
१०६	१४२१	०.४२
१०७	१४२२	७.५९
१०८	१४२३	३.७७
१०९	१४२४	२.१०
११०	१४२४/२	१.०४
१११	१४२५	१.५६
११२	१४२६	०.६९
११३	१४२७	०.६१
११४	१४२८	०.३२
११५	१४२९	०.६३
११६	१४३०	०.६५
११७	१४३१	०.५५
११८	१४३२	१.२७
११९	१४३३	०.०६
१२०	१४३४	१.३६
१२१	१४३५	०.४०
१२२	१४३६	०.८०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
१२३	१४३७	०.३६
१२४	१४३८	०.३९
१२५	१४३९	०.३४
१२६	१४४०	०.३८
१२७	१४४१	०.१९
१२८	१४४२	०.३६
१२९	१४४३	०.०२
१३०	१४४४	०.२२
१३१	१४४५	०.१२
१३२	१४४६	०.१२
१३३	१४४७	०.७३
१३४	१४४८	०.०७
१३५	१४४९	०.०४
१३६	१४५०	०.०४
१३७	१४५१	०.४१
१३८	१४५२	२.१६
१३९	१४५३	१.७१
१४०	१४५४	१.७७
१४१	१४५५	०.६४
१४२	१४५६	०.६३
१४३	१४५७	०.०७
१४४	१४५८	०.१३
१४५	१४५९	०.१४
१४६	१४६०	०.११
१४७	१४६१	०.११
१४८	१४६२	०.१३
१४९	१४६३	१.४४
१५०	१४६४	०.६०
१५१	१४६५	१.५०
१५२	१४६६	२.०३
१५३	१४६७	०.३५
१५४	१४६८	०.२१
१५५	१४६९	०.०३

## अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
१५६	१४७०	०.०७
१५७	१४७१	०.२४
१५८	१४७२	०.०५
१५९	१४७३	१.६४
१६०	१४७४	०.५६
१६१	१४७५	०.०४
१६२	१४७६	१.६०
१६३	१४७७	०.२६
१६४	१४७८	०.९६
१६५	१४७९	०.३६
१६६	१४८०	१.६७
१६७	१४८१	३.८७
१६८	१४८२	०.३१
१६९	१४८३	१.२०
१७०	१४८४	०.१२
१७१	१४८५	०.३०
१७२	१४८६	३.३२
१७३	१४८७	२.८७
१७४	१५०३	०.६७
१७५	१५०७	१.३७
१७६	१५१४	०.०४
१७७	१५१५	०.७५
१७८	१५१६	०.५९
१७९	१५१७	०.०५
१८०	१५१८	०.०६
१८१	१५१९	०.०६
१८२	१५२०	०.६१
१८३	१५२१	०.६४
१८४	१५२२	०.००
१८५	१५२३	१.१६
१८६	१५२४	१.१८
१८७	१५२५	०.२५
१८८	१५२६	०.२०

## अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
१८९	१५२७	०.११
१९०	१५२८	०.०८
१९१	१५२९	०.२०
१९२	१५३०	०.०२
१९३	१५३१	०.२५
१९४	१५३२	०.२६
१९५	१५३३	१.१८
१९६	१५३४	०.९१
१९७	१५३५	०.०१
१९८	१५३६	०.३४
१९९	१५३७	०.३२
२००	१५३८	०.००
२०१	१५३९	०.२८
२०२	१५४०	०.३१
२०३	१५४१	०.०८
२०४	१५४२	०.३०
२०५	१५४३	०.४५
२०६	१५४४	०.३५
२०७	१५४५	०.०१
२०८	१५४६	०.५४
२०९	१५४७	०.२७
२१०	१५४८	०.१२
२११	१५४९	०.१५
२१२	१५५०	०.०१
२१३	१५५१	०.४५
२१४	१५५२	५.२२
२१५	१५५३	०.७५
२१६	१५५४	०.२३
२१७	१५५५	०.७०
२१८	१५५६	०.११
२१९	१५५७	०.२८
२२०	१५५८	०.२९
२२१	१५५९	०.०२



अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
२२२	१५६०	१.१७
२२३	१५६१	०.१०
२२४	१५६२	०.१४
२२५	१५६३	०.१५
२२६	१५६४	०.८१
२२७	१५६५	०.३४
२२८	१५६६	०.०४
२२९	१५६७	०.०३
२३०	१५६८	०.२९
२३१	१५६९	०.०४
२३२	१५७०	०.१४
२३३	१५७१	०.१०
२३४	१५७२	०.७८
२३५	१५७३	०.८८
२३६	१५७५	०.३२
२३७	१५७६	०.९१
२३८	१५७७	०.४९
२३९	१५७८	०.००
२४०	१५७९	०.०२
२४१	१५८०	०.१७
२४२	१५८१	०.१३
२४३	१५८२	०.०८
२४४	१५८३	०.२२
२४५	१५८४	०.२२
२४६	१५८५	०.०८
२४७	१५८६/१	०.१९
२४८	१५८६/२	०.३६
२४९	१५८६/३	०.०७
२५०	१५८६/४	०.२२
२५१	१५८६/५	०.१७
२५२	१५८६/६	०.०७
२५३	१५८६/७	०.१२
२५४	१५८६/८	०.१०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
२५५	१५८६/९	०.०८
२५६	१५८६/१०	०.११
२५७	१५८७	०.०२
एकूण ..	२५७	१६२.७९

गाव निहाय क्षेत्र

अ. क्र.	गावाचे नाव	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३	४
१	भाळवणी	२५७	१६२.७९
एकूण		२५७	१६२.७९

प्रकाश रायगोंडा पाटील,

कार्यकारी अभियंता,

ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १,

देवराष्ट्रे.

सांगली (देवराष्ट्रे), १३ फेब्रुवारी २०१८.

MMISF ACT, 2005

(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)

(Notification III)

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३/६१८ (१०)/२०१८.—  
Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahsil office, Irrigation Section Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Krishana Koyna Lift Irrigation Circle Sangli, Irrigation Circle within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

#### Schedule 'A'

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Takari Canal sub-division No. 1, Wangi.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Area Notified : 162.79 Ha.

No. of villages : 1- Bhalawani, taluka Khanapur, district Sangli.

Description of area notified : Dy. Nos. 40, 41 of Takari Main Canal of WUA No. 25.

Area : 162.79 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed) : Proposed of WUA No. 25, Bhalawani, taluka Khanapur, district Sangli.

#### Details of Area Notified

##### District Sangli, taluka Khanapur

Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
	1	2
		3
		(Ha.)
Bhalawani	257	162.79
<b>Total</b>	<b>257</b>	<b>162.79</b>

#### Schedule-B

##### District Sangli, taluka Khanapur, Village Bhalawani

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.
1	894	1.96
2	895	0.45
3	896	0.35
4	897	1.20
5	898	0.80
6	899	0.30
7	910	0.50
8	911	0.50
9	912	0.50
10	913	0.50
11	914	1.20
12	916	1.20
13	1482	0.31
14	1558	0.29
15	1559	0.02
16	1560	1.17
17	1561	0.10
18	1562	0.14
19	1563	0.15
20	1564	0.81
21	1565	0.34
22	1566	0.04
23	1567	0.03
24	1568	0.29
25	1569	0.04
26	1570	0.14
27	1571	0.10
28	1572	0.78
29	1573	0.88
30	1575	0.32
31	1576	0.91
32	1577	0.50
33	1579	0.02
34	1580	0.17
35	1581	0.13
36	1582	0.08
37	1583	0.22

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
38	1584	0.22
39	1585	0.08
40	1586/1	0.19
41	1586/2	0.36
42	1586/3	0.07
43	1586/4	0.22
44	1586/5	0.17
45	1586/6	0.07
46	1586/7	0.12
47	1586/8	0.10
48	1586/9	0.08
49	1586/10	0.11
50	1587	0.02
51	1328	0.33
52	1328/2	0.27
53	1329	0.25
54	1334	0.19
55	1335	0.36
56	1336	4.10
57	1337	0.96
58	1338	0.54
59	1339	1.50
60	1340	0.51
61	1376/1	0.49
62	1376/2	0.52
63	1376/3	0.49
64	1376/4	0.45
65	1376/5	0.24
66	1376/6	0.82
67	1376/7	1.54
68	1376/7/2	0.57
69	1376/8	1.49
70	1376/9	0.82
71	1376/10	0.86
72	1376/10/2	0.60
73	1376/11	1.21
74	1376/12	6.19
75	1376/12/2	1.07
76	1392	0.31
77	1393	0.41

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
78	1394	0.05
79	1395	0.34
80	1396	0.80
81	1397	0.36
82	1398/1	1.72
83	1398/2	0.11
84	1399	1.29
85	1400	1.24
86	1401	4.31
87	1402	0.49
88	1403	0.10
89	1404	1.16
90	1405	0.18
91	1406	0.70
92	1407	0.02
93	1408	0.06
94	1409	4.91
95	1410	0.02
96	1411	2.74
97	1412	0.40
98	1413	0.34
99	1414	0.94
100	1415	0.18
101	1416	0.25
102	1417	0.08
103	1418	0.30
104	1419	0.42
105	1420	0.69
106	1421	0.42
107	1422	7.59
108	1423	3.77
109	1424	2.10
110	1424/2	1.04
111	1425	1.56
112	1426	0.69
113	1427	0.61
114	1428	0.32
115	1429	0.63
116	1430	0.65
117	1431	0.55

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
118	1432	1.27
119	1433	0.06
120	1434	1.36
121	1435	0.40
122	1436	0.80
123	1437	0.36
124	1438	0.39
125	1439	0.34
126	1440	0.38
127	1441	0.19
128	1442	0.36
129	1443	0.02
130	1444	0.22
131	1445	0.12
132	1446	0.12
133	1447	0.73
134	1448	0.07
135	1449	0.04
136	1450	0.04
137	1451	0.41
138	1452	2.16
139	1453	1.71
140	1454	1.77
141	1455	0.64
142	1456	0.63
143	1457	0.07
144	1458	0.13
145	1459	0.14
146	1460	0.11
147	1461	0.11
148	1462	0.13
149	1463	1.44
150	1464	0.60
151	1465	1.50
152	1466	2.03
153	1467	0.35
154	1468	0.21
155	1469	0.03
156	1470	0.07
157	1471	0.24

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
158	1472	0.05
159	1473	1.64
160	1474	0.56
161	1475	0.04
162	1476	1.60
163	1477	0.26
164	1478	0.96
165	1479	0.36
166	1480	1.67
167	1481	3.87
168	1482	0.31
169	1483	1.20
170	1484	0.12
171	1485	0.30
172	1486	3.32
173	1487	2.87
174	1503	0.67
175	1507	1.37
176	1514	0.04
177	1515	0.75
178	1516	0.59
179	1517	0.05
180	1518	0.06
181	1519	0.06
182	1520	0.61
183	1521	0.64
184	1522	0.00
185	1523	1.16
186	1524	1.18
187	1525	0.25
188	1526	0.20
189	1527	0.11
190	1528	0.08
191	1529	0.20
192	1530	0.02
193	1531	0.25
194	1532	0.26
195	1533	1.18
196	1534	0.91
197	1535	0.01

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
198	1536	0.34
199	1537	0.32
200	1538	0.00
201	1539	0.28
202	1540	0.31
203	1541	0.08
204	1542	0.30
205	1543	0.45
206	1544	0.35
207	1545	0.01
208	1546	0.54
209	1547	0.27
210	1548	0.12
211	1549	0.15
212	1550	0.01
213	1551	0.45
214	1552	5.22
215	1553	0.75
216	1554	0.23
217	1555	0.70
218	1556	0.11
219	1557	0.28
220	1558	0.29
221	1559	0.02
222	1560	1.17
223	1561	0.10
224	1562	0.14
225	1563	0.15
226	1564	0.81
227	1565	0.34
228	1566	0.04
229	1567	0.03
230	1568	0.29
231	1569	0.04
232	1570	0.14
233	1571	0.10
234	1572	0.78

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
235	1573	0.88
236	1575	0.32
237	1576	0.91
238	1577	0.49
239	1578	0.00
240	1579	0.02
241	1580	0.17
242	1581	0.13
243	1582	0.08
244	1583	0.22
245	1584	0.22
246	1585	0.08
247	1586/1	0.19
248	1586/2	0.36
249	1586/3	0.07
250	1586/4	0.22
251	1586/5	0.17
252	1586/6	0.07
253	1586/7	0.12
254	1586/8	0.10
255	1586/9	0.08
256	1586/10	0.11
257	1587	0.02

**Total .. 257 162.79**

**Villagewise Abstract**

Sr. No. 1	Village 2	Gat Nos. 3	Area 4
1	Bhalawani	257	162.79
<b>Total</b>		<b>257</b>	<b>162.79</b>

**PRAKASH RAIGONDA PATIL,**  
Executive Engineer,  
Takari Pump House Division No. 1,  
Devrashtre.

Sangli (Devrashtre), 13th February 2018.

**अधिसूचना - ३**

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५

(पाहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

**अधिसूचना-३**

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३/६१८ (११)/२०१८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करित आहे.

मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनींच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

**अनुसूची-अ**

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी कालवा उपविभाग क्रमांक १, वांगी

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : ३६२.५५ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : ताकारी मुख्य कालव्यावरील

वितरिका क्रमांक ३९ वरील लाभ क्षेत्रावरील पाणीवापर संस्था

क्रमांक २३.

गावांची संख्या : १, भाळवणी, तालुका खानापूर,

जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :

पाणीवापर संस्था क्रमांक २३, भाळवणी,

तालुका खानापूर, जिल्हा सांगली.

**अधिसूचित क्षेत्राचा तपशील**

जिल्हा सांगली, तालुका खानापूर

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	गट संख्या	क्षेत्र
१	२	३	हे. आर
भाळवणी	१८७	३६२.५५	
एकूण	१८७	३६२.५५	

**अधिसूचना-ब**

जिल्हा सांगली, तालुका खानापूर, गाव भाळवणी

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ (सीसीए) हे.
१	८९६	०.३५
२	८९७	०.४३
३	८९८	०.३१
४	९०१	०.१४
५	९०२	०.१४
६	९०३	०.१४
७	९०४	०.२७
८	९०५	०.१०
९	९०६	०.१०
१०	९०७	०.११
११	९०८	३.४९
१२	९१०	०.३५
१३	९११	०.२०
१४	९१२	०.२३
१५	९१३	०.२६
१६	९१४	०.०४
१७	९१५	३.८९
१८	९१६	३.१३
१९	९१७	५.२८
२०	९१८	१.८८
२१	९१९	७.८८
२२	९२०	१.१३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
२३	९२१	५.८२
२४	९२२	०.९८
२५	९२३	०.०२
२६	९२४	२.५९
२७	९२५	१४.९२
२८	९२६	७.८४
२९	१०१४	०.५०
३०	१०१६/१	२.१६
३१	१०१६/२	१.५२
३२	१०१७/१	०.१०
३३	१०१७/२	८.६५
३४	१०१८	३.५०
३५	१०१९	४.०१
३६	१०२२	३.१२
३७	१०२३	३.३४
३८	१०२४	४.६८
३९	१०२५/१	०.५८
४०	१०२५/२	२.६१
४१	१०६०/१	०.९४
४२	१०६०/२	१.५१
४३	१०६१	४.५५
४४	१०६२	०.०६
४५	१०६३	१.१८
४६	१०६४	३.२४
४७	१०६५	१.५२
४८	१०६६	३.६०
४९	१०६७	२.५८
५०	१०६८	११.५६
५१	१०६९	४.८०
५२	१०७०	२.८४
५३	१०७१	२.३५
५४	१०७२	०.०५
५५	१०७३	१.५२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३
५६	१०७४	३.९१
५७	१०७५	२.२०
५८	१०७६	२.२६
५९	१०७७	१.४२
६०	१०७८	१.३२
६१	१०७९	२.६६
६२	१०८०	४.६२
६३	१०८१	२.७०
६४	१०८२	३.७९
६५	१०८३	१.८९
६६	१०८४	२.६२
६७	१०८५	३.५४
६८	१०८६	८.११
६९	१०८७	१.७९
७०	१०८८	१.७६
७१	१०८९	२.१७
७२	१०९०	२.१९
७३	१०९१	४.३७
७४	१०९२	६.३७
७५	१०९३	६.९५
७६	१०९४	५.५५
७७	१०९५	०.८८
७८	१०९६	०.९२
७९	१०९७	१.२३
८०	१०९८	०.४२
८१	१०९९	०.४४
८२	११००	०.३५
८३	११०१	०.४०
८४	११०२	०.५१
८५	११०३	०.३५
८६	११०४	०.२५
८७	११०५	०.०४
८८	११०६	०.३६

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
८९	११०७	०.१५	१२२	११४०	३.९४
९०	११०८	१.००	१२३	११४१	१.९४
९१	११०९	०.०५	१२४	११४२	१.६१
९२	१११०	०.२१	१२५	११४३	६.६४
९३	११११	०.०४	१२६	११४४	१.९४
९४	१११२	०.०७	१२७	११४५	१.८२
९५	१११३	०.४७	१२८	११४६	४.४९
९६	१११४	०.३६	१२९	११४७	०.०९
९७	१११५	०.३१	१३०	११४८	३.७६
९८	१११६	०.३३	१३१	११४९	२.२३
९९	१११७	०.४२	१३२	११५०	३.३९
१००	१११८	०.०४	१३३	११५१	०.९६
१०१	१११९	०.२२	१३४	११५२	७.१५
१०२	११२०	०.०४	१३५	११५३	०.५०
१०३	११२१	०.०४	१३६	११६३	१.३६
१०४	११२२	१.०४	१३७	११६५	०.२२
१०५	११२३	०.०३	१३८	११६६	५.६२
१०६	११२४	०.०८	१३९	१२१६	६.३२
१०७	११२५	०.०२	१४०	१२१७	१.५३
१०८	११२६	०.७२	१४१	१२१८	१.४१
१०९	११२७	१.९८	१४२	१२१९	३.१६
११०	११२८	२.८१	१४३	१२१९/२	२.६५
१११	११२९	६.९५	१४४	१२२०/१	०.५२
११२	११३०	१.०९	१४५	१२२०/२	३.६५
११३	११३१	०.५९	१४६	१२२१/१	०.९०
११४	११३२	०.१६	१४७	१२२१/२	०.१६
११५	११३३	०.५३	१४८	१२३२	१.२९
११६	११३४	०.०९	१४९	१२३३	३.०४
११७	११३५	०.४३	१५०	१२३४	२.९६
११८	११३६	०.२२	१५१	१२३५	१.५६
११९	११३७	०.२६	१५२	१२३६/१	३.१४
१२०	११३८	०.७५	१५३	१२३६/२	१.८२
१२१	११३९	०.७४	१५४	१२३६/३	२.९८



अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	(सीसीए)
			हेक्टर
१५५	१२३६/४	१.५५	
१५६	१२३७	०.८६	
१५७	१२३८	२.५४	
१५८	१२३९	१.६६	
१५९	१२४०	३.२२	
१६०	१२४१	१.१५	
१६१	१३८५	०.७२	
१६२	१४८८	१.१०	
१६३	१४८९	०.५३	
१६४	१४९०	१.५४	
१६५	१४९१	१.६६	
१६६	१४९२	०.४४	
१६७	१४९३	०.५१	
१६८	१४९४	०.१७	
१६९	१४९५	०.५३	
१७०	१४९६	०.६५	
१७१	१४९७	०.८७	
१७२	१४९८	०.८८	
१७३	१४९९	०.७२	
१७४	१५००	१.१८	
१७५	१५०१	१.६७	
१७६	१५०२	५.५४	
१७७	१५०३	०.६७	
१७८	१५०४	०.६५	
१७९	१५०५	०.६६	
१८०	१५०६	०.७९	
१८१	१५०७	१.३७	
१८२	१५०८	०.०४	
१८३	१५०९	०.१३	
१८४	१५१०	०.१४	
१८५	१५११	०.१३	
१८६	१५१२	०.२४	
१८७	१५१३	३.६२	
एकूण ..	१८७	३६२.५५	

गाव निहाय क्षेत्र

अ. क्र.	गावाचे नाव	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३	४
१	भाळवणी	१८७	३६२.५५
	एकूण	१८७	३६२.५५

प्रकाश रायगोंडा पाटील,

कार्यकारी अभियंता,

ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १,

देवराष्ट्रे.

सांगली (देवराष्ट्रे), १३ फेब्रुवारी २०१८.

MMISF ACT, 2005

(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)

(Revised Notification III)

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३/६१८ (११)/२०१८.—  
Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer, Takari Pump House, Division No. 1, Devrashtre hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahsil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water User Associations shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Krishana Koyna Lift Irrigation Circal, Sangli within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

**Schedule 'A'****Schedule-B—contd.**

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.	Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
Sub-Division : Takari Canal sub-division No. 1, Wangi.	12	910	0.35
Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.	13	911	0.20
Area Notified : 362.55 Ha.	14	912	0.23
No. of villages : 1- Bhalawani, taluka Khanapur, district Sangli.	15	913	0.26
Description of area notified : Dy. No. 39 of Takari Main Canal of WUA No. 24.	16	914	0.04
Area : 362.55 Ha. (CCA).	17	915	3.89
Name and address of WUA (Existing/Proposed) : Proposed WUA No. 24, Bhalawani, taluka Khanapur, district Sangli.	18	916	3.13
	19	917	5.28
	20	918	1.88
	21	919	7.88
	22	920	1.13
	23	921	5.82
	24	922	0.98
	25	923	0.02
	26	924	2.59
	27	925	14.92
	28	926	7.84
	29	1014	0.50
	30	1016/1	2.16
	31	1016/2	1.52
	32	1017/1	0.10
	33	1017/2	8.65
	34	1018	3.50
	35	1019	4.01
	36	1022	3.12
	37	1023	3.34
	38	1024	4.68
	39	1025/1	0.58
	40	1025/2	2.61
	41	1060/1	0.94
	42	1060/2	1.51
	43	1061	4.55
	44	1062	0.06
	45	1063	1.18
	46	1064	3.24
	47	1065	1.52
	48	1066	3.60
	49	1067	2.58
	50	1068	11.56
	51	1069	4.80

**Details of Area Notified****District Sangli, taluka Khanapur**

Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)
Gat Nos.	Area
1	2
	3 (Ha.)
Bhalawani	187
	362.55
<b>Total</b>	<b>187</b>
	<b>362.55</b>

**Schedule-B****District Sangli, taluka Khanapur,  
Village Bhalawani**

Sr. No.	Delineated Area
Gat No.	Area
1	2
	3 (CCA) H. A.
1	896
2	897
3	898
4	901
5	902
6	903
7	904
8	905
9	906
10	907
11	908

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
52	1070	2.84
53	1071	2.35
54	1072	0.05
55	1073	1.52
56	1074	3.91
57	1075	2.20
58	1076	2.26
59	1077	1.42
60	1078	1.32
61	1079	2.66
62	1080	4.62
63	1081	2.70
64	1082	3.79
65	1083	1.89
66	1084	2.62
67	1085	3.54
68	1086	8.11
69	1087	1.79
70	1088	1.76
71	1089	2.17
72	1090	2.19
73	1091	4.37
74	1092	6.37
75	1093	6.95
76	1094	5.55
77	1095	0.88
78	1096	0.92
79	1097	1.23
80	1098	0.42
81	1099	0.44
82	1100	0.35
83	1101	0.40
84	1102	0.51
85	1103	0.35
86	1104	0.25
87	1105	0.04
88	1106	0.36
89	1107	0.15
90	1108	1.00
91	1109	0.05

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
92	1110	0.21
93	1111	0.04
94	1112	0.07
95	1113	0.47
96	1114	0.36
97	1115	0.31
98	1116	0.33
99	1117	0.42
100	1118	0.04
101	1119	0.22
102	1120	0.04
103	1121	0.04
104	1122	1.04
105	1123	0.03
106	1124	0.08
107	1125	0.02
108	1126	0.72
109	1127	1.98
110	1128	2.81
111	1129	6.95
112	1130	1.09
113	1131	0.59
114	1132	0.16
115	1133	0.53
116	1134	0.09
117	1135	0.43
118	1136	0.22
119	1137	0.26
120	1138	0.75
121	1139	0.74
122	1140	3.94
123	1141	1.94
124	1142	1.61
125	1143	6.64
126	1144	1.94
127	1145	1.82
128	1146	4.49
129	1147	0.09
130	1148	3.76
131	1149	2.23

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
132	1150	3.39
133	1151	0.96
134	1152	7.15
135	1153	0.50
136	1163	1.36
137	1165	0.22
138	1166	5.62
139	1216	6.32
140	1217	1.53
141	1218	1.41
142	1219	3.16
143	1219/2	2.65
144	1220/1	0.52
145	1220/2	3.65
146	1221/1	0.90
147	1221/2	0.16
148	1232	1.29
149	1233	3.04
150	1234	2.96
151	1235	1.56
152	1236/1	3.14
153	1236/2	1.82
154	1236/3	2.98
155	1236/4	1.55
156	1237	0.86
157	1238	2.54
158	1239	1.66
159	1240	3.22
160	1241	1.15
161	1385	0.72
162	1488	1.10
163	1489	0.53
164	1490	1.54
165	1491	1.66
166	1492	0.44
167	1493	0.51
168	1494	0.17
169	1495	0.53
170	1496	0.65
171	1497	0.87

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
172	1498	0.88
173	1499	0.72
174	1500	1.18
175	1501	1.67
176	1502	5.54
177	1503	0.67
178	1504	0.65
179	1505	0.66
180	1506	0.79
181	1507	1.37
182	1508	0.04
183	1509	0.13
184	1510	0.14
185	1511	0.13
186	1512	0.24
187	1513	3.62

**Total .. 187 362.55**

**Villagewise Abstract**

Sr. No. 1	Village 2	Gat Nos. 3	Area 4
1	Bhalawani	187	362.55
<b>Total</b>		<b>187</b>	<b>362.55</b>

**PRAKASH RAIGONDA PATIL,**

Executive Engineer,  
Takari Pump House Division No. 1,  
Devrashtre.

Sangli (Devrashtre), 13th February 2018.

**अधिसूचना - ३**

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५  
(पहा कायद्याचे कलम क्रमांक ५.०, ६.०, ७.०)

(पहा नियम ३.०)

**अधिसूचना-३**

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३/६१८ (१२)/२०१८.— ज्याअर्थी,  
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५  
चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय  
झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय

सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सिंचन शाखा उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्धी करित आहे.

मी, इंजिनिअर प्रकाश रायगोंडा पाटील, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ याखाली येणाऱ्या जमिनींच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

#### अनुसूची-अ

विभाग : ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १, देवराष्ट्रे

उपविभाग : ताकारी कालवा उपविभाग क्रमांक १, वांगी

प्रकल्पाचे नाव : ताकारी उपसा सिंचन योजना

अधिसूचित केलेले क्षेत्र : ३७९.२१ हे.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : ताकारी मुख्य कालव्यावरील

वितरीका क्रमांक ४२-अ व ४३ वरील लाभ क्षेत्रावरील

पाणीवापर संस्था क्रमांक २७.

गावांची संख्या : ३-आळसंद, भाळवणी, कमलापूर, तालुका

खानापूर, जिल्हा सांगली.

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :

पाणीवापर संस्था क्रमांक २७, आळसंद,

तालुका खानापूर, जिल्हा सांगली.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सांगली, तालुका खानापूर

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	
	गट संख्या	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
आळसंद	२६७	२९२.८४
कमलापूर	९९	१५८.४८
भाळवणी	४६	६०.८९
एकूण	३४४	३७९.२१

#### अनुसूची-ब

जिल्हा सांगली, तालुका खानापूर

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ (सीसीए) हे.
	गाव आळसंद	
१	७४/१	२.१४
२	७४/२	०.७४
३	७५/१	५.०८
४	७५/२	०.३२
५	७६	०.०७
६	७७	०.१७
७	७८	३.००
८	७९	०.६५
९	८०	०.३३
१०	८१/१	०.५०
११	८१/२	०.४६
१२	८२	०.६०
१३	८३	०.१९
१४	८४	०.१२
१५	८५	०.१२
१६	८६	०.३१
१७	८७	०.३६
१८	८८	०.०९
१९	८९	०.०७
२०	९०	०.०८
२१	९१	१.००
२२	९२	०.०९
२३	९३	०.१४
२४	९४	०.४२
२५	९५	०.२३
२६	९६	०.२२
२७	९७	०.४९
२८	९८	०.५६
२९	९९	०.५६
३०	१००	१.२०
३१	१०१	०.३९

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
	गाव आळसंद--चालू			गाव आळसंद--चालू	
३२	१०२	१.५३	६४	१३४	८.६४
३३	१०३	०.६२	६५	१३५	०.८३
३४	१०४	२.१४	६६	१३६	१.१४
३५	१०५	०.७४	६७	१३७	१.०६
३६	१०६	०.१२	६८	१३८	०.४५
३७	१०७	३.२६	६९	१३९	०.४५
३८	१०८	१.०५	७०	१४०	०.७१
३९	१०९	०.०५	७१	१४१	०.२६
४०	११०	१.७३	७२	१४२/१	१.१५
४१	१११	०.०३	७३	१४२/२	६.६९
४२	११२	०.१५	७४	१४२/३	५.६१
४३	११३	०.२३	७५	१४३	०.९०
४४	११४	०.२१	७६	१४४/A	०.४२
४५	११५	०.९०	७७	१४४/B	२.४८
४६	११६	०.२८	७८	१४५	१.१६
४७	११७	०.०३	७९	१४६	१.२६
४८	११८	०.१७	८०	१४७	०.१८
४९	११९	०.५८	८१	१४८	२.२८
५०	१२०	०.१९	८२	१४९	०.५८
५१	१२१	०.५०	८३	१५०	१.७४
५२	१२२	०.१९	८४	१५१	०.६१
५३	१२३	०.०३	८५	१५२	०.१६
५४	१२४	०.४२	८६	१५३	०.१४
५५	१२५	१.२६	८७	१५४	०.२०
५६	१२६	०.८३	८८	१५५	०.१२
५७	१२७	०.४७	८९	१५६	०.१२
५८	१२८	०.१६	९०	१५७	०.०९
५९	१२९	०.१८	९१	१५८	०.५१
६०	१३०	०.३८	९२	१५९	०.१७
६१	१३१	०.०८	९३	१६०	०.१४
६२	१३२	०.०९	९४	१६१	०.०६
६३	१३३	०.०३	९५	१६२	०.२६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव आळसंद--चालू

९६	१६३	०.११
९७	१६४	०.१९
९८	१६५	०.१६
९९	१६६	०.२९
१००	१६७	०.२५
१०१	१६८	०.०९
१०२	१६९	०.०८
१०३	१७०	०.०८
१०४	१७१	०.०४
१०५	१७२	०.१४
१०६	१७३	०.२३
१०७	१७४	०.०२
१०८	१७५	०.४९
१०९	१७६	२.५७
११०	१७७	०.०८
१११	१७८	०.७०
११२	१७९	१.४९
११३	१८०	०.३८
११४	१८१	१.१०
११५	१८२	०.६८
११६	१८३	०.१७
११७	१८४	०.१२
११८	१८५	०.१४
११९	१८६	०.१८
१२०	१८७	०.०८
१२१	१८८	०.८६
१२२	१८९	०.००
१२३	१९०	०.००
१२४	१९१	०.००
१२५	१९२	२.१९
१२६	१९३	०.४१
१२७	१९४	०.५५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव आळसंद--चालू

१२८	१९५	०.५७
१२९	१९६	०.९५
१३०	१९७	०.२१
१३१	१९८	०.२२
१३२	१९९	०.२२
१३३	२००	०.२५
१३४	२०१	०.२६
१३५	२०२	०.२४
१३६	२०३	०.२०
१३७	२०४	०.९०
१३८	२०५	०.०६
१३९	२०६	०.०६
१४०	२०७	०.२०
१४१	२०८	०.१४
१४२	२०९	०.४४
१४३	२१०	०.४५
१४४	२११	०.४५
१४५	२१२	०.४५
१४६	२१३	०.४५
१४७	२१४	०.४७
१४८	२१८	०.५१
१४९	२१९	१.९६
१५०	२२०	०.७३
१५१	२२१P	५.७८
१५२	२२३P	०.८९
१५३	२३८P	०.९७
१५४	२३९	०.८७
१५५	२४०/A	६.९५
१५६	२४०/B	४.९७
१५७	२४२P	६.६७
१५८	२४७	०.२३
१५९	२४८	०.१८

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
	गाव आळसंद--चालू			गाव आळसंद--चालू	
१६०	२४९०	१.९५	१९२	३४७	०.१७
१६१	२५५०	०.४३	१९३	३४८	१.३१
१६२	२५६०	०.५८	१९४	३४९	०.०४
१६३	२५७०	१.९९	१९५	३५०	५.६७
१६४	२५८	१.७७	१९६	३५१०	४.१७
१६५	२५९	०.४२	१९७	३७३०	९.११
१६६	२६०	०.३९	१९८	३७४	०.१६
१६७	२६१	०.७८	१९९	३७५	१.१९
१६८	२६२	०.१८	२००	३७६	२.६४
१६९	२६३	०.२२	२०१	३७७०	८.६३
१७०	२६४	०.३२	२०२	३७८०	७.२६
१७१	२६५	०.२७	२०३	२२०६	०.१४
१७२	२६६	०.२२	२०४	२२०७	१.६०
१७३	२६७	०.३५	२०५	२२०८	१.५८
१७४	२६८	०.६१	२०६	२२०९	१.६६
१७५	२६९	०.१३	२०७	२२१०	१.३८
१७६	२७०	०.१३	२०८	२२११	२.९८
१७७	२७१	०.५४	२०९	२२१२	२.९४
१७८	२७२	०.६१	२१०	२२१३	२.६६
१७९	२७३	०.४४	२११	२२१४	२.३०
१८०	२७४	०.०६	२१२	२२१५०	१.७९
१८१	२७५	०.५७	२१३	२२३९/१	१.६१
१८२	२७६	१.३२	२१४	२२३९/२	०.४३
१८३	२७७	०.००	२१५	२२४००	१.९६
१८४	२७८	०.८८	२१६	२२४१	२.९८
१८५	२७९	०.५२	२१७	२२४२	२.९५
१८६	२८०	०.४८	२१८	२२४३	२.९५
१८७	२८१	०.७८	२१९	२२४४	७.००
१८८	२८२	४.८६	२२०	२२४५०	४.३३
१८९	२८३	५.८४	२२१	२२६३	०.८२
१९०	३४४	१०.१४	२२२	२२६४	१.०७
१९१	३४६	१.४४	२२३	२२६५	०.१४



अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव आळसंद--चालू

२२४	२२६६	१.५८
२२५	२२६७	१.६५
२२६	२२६८	१.००
२२७	२२६९	२.२३
२२८	२२७०	१.६६
२२९	२२७१	१.७६
२३०	२२७२	०.०१
२३१	२२७३	०.८७
२३२	२२७४	०.८९
२३३	२२७५	०.९८
२३४	२२७६	१.७५
२३५	२२७७	०.३९
२३६	२२७८/१	१.७१
२३७	२२७८८	०.२७
२३८	२२७९८	१.९९
२३९	२२८०	१.४८
२४०	२२८१	०.९८
२४१	२२८२	०.८५
२४२	२२८३	१.०६
२४३	२२८४	१.१२
२४४	२२८५	१.०६
२४५	२२८६	१.७६
२४६	२२८७/१	१.२५
२४७	२२८७/२	०.१७
२४८	२२८८८	०.०५
२४९	२२८९/१	१.२७
२५०	२२८९/२	०.१७
२५१	२२९१/१	०.५८
२५२	२२९१/२	०.०६
२५३	२२९२८	०.१८
२५४	२२९३८	०.१५
२५५	२२९४/१	०.३३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव आळसंद--चालू

२५६	२२९५/१	०.२८
२५७	२२९६	०.३४
२५८	२२९७	०.३३
२५९	२२९८	०.३३
२६०	२२९९	०.१०
२६१	२३००	०.१७
२६२	२३०१	०.०९
२६३	२३१४८	०.९८
२६४	२३१५८	०.३४
२६५	२३१६८	०.४८
२६६	२३१७८	०.५८
२६७	२३१८८	१.०५

एकूण ..

२६७ २९२.८४

गाव कमलापूर

१	९८८	०.९१
२	९९८	०.८३
३	१०१८	१.५३
४	१०२८	०.७३
५	१०५८	२.०५
६	१०६८	१.८२
७	१०७८	०.१०
८	१०८८	१.१०
९	१०९८	२.४६
१०	११०८	२.००
११	१११८	३.५२
१२	११२	१.२०
१३	११३	३.२५
१४	११४	२.७३
१५	११५/A	१.३७
१६	११५/B	१.४८
१७	११६	२.८१

## अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३

## गाव कमलापूर--चालू

१८	११७	७.४९
१९	११८	२.६९
२०	११९	१.२१
२१	१२०	०.५०
२२	१२१	०.६३
२३	१२२/१	०.०८
२४	१२२/२	०.१८
२५	१२२/३	०.०६
२६	१२३/१	१.६९
२७	१२३/२	१.८७
२८	१२४	०.३३
२९	१२५	०.२८
३०	१२६	०.२९
३१	१२७	०.२३
३२	१२८	१.१८
३३	१२९	०.०३
३४	१३०	०.१०
३५	१३१	०.०१
३६	१३२	४.४५
३७	१३३	४.४५
३८	१३४	१.२१
३९	१३५	०.५४
४०	१३६	०.९६
४१	१३७	३.१८
४२	१३८	१.३२
४३	१३९	१.८३
४४	१४०	१.७६
४५	१४१	०.६७
४६	१४२	०.९५
४७	१४३	०.०४
४८	१४४	१.१९
४९	१४५	२.२५

## अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
१	२	३

## गाव कमलापूर--चालू

५०	१४६	२.३३
५१	१४७	१.१६
५२	१४८	१.५५
५३	१४९	०.७५
५४	१५०	०.८०
५५	१५१	६.६१
५६	१५२	०.३६
५७	१५३	०.२३
५८	१५४	०.५७
५९	१५५	०.६८
६०	१५६	६.७४
६१	१५७	७.५९
६२	१५८	१९.३३
६३	१५९	०.००
६४	१६०	३.४१
६५	१६१/१	१.७४
६६	१६१/२	२.३२
६७	१६२	३.११
६८	१६३/१	१.४२
६९	१६३/२	१.५८
७०	१६४/१	०.८७
७१	१६४/२	३.५८
७२	१६५D	४.४५
७३	१६६D	४.८२
७४	१७४	१.२८
७५	१७५	१.९७
७६	१७६	०.०७
७७	१७७	०.०६
७८	१७८	०.१०
७९	१७९	०.१२
८०	१८०	०.१२
८१	१८१/१	०.१२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव कमलापूर--चालू

८२	१८१/२	०.२३
८३	१८१/३	०.०७
८४	१८१/४	०.१५
८५	१८१/५	०.०७
८६	१८१/६	०.१४
८७	१८१/७	१.११
८८	१८२	०.१०
८९	१८३	०.१२
९०	१८४	०.१६
९१	१८५	०.२३
९२	१८६	०.१९
९३	१८७	०.०६
९४	१८८	०.०८
९५	१८९	०.३०
९६	१९०	०.३४
९७	१९१	०.३२
९८	१९२P	०.६१
९९	१९३P	०.८२

एकूण ..

९९ १५८.४८

गाव भाळवणी

१	३४१	०.७९
२	३४२P	३.०६
३	३४६	०.३९
४	३४७	१.९९
५	३४८	२.९१
६	३४९	०.६१
७	३५०/१P	०.९३
८	३५०/२	०.९७
९	३५०/३	१.०६
१०	३५०/४	१.१८
११	३५०/५	१.२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव भाळवणी--चालू

१२	३५०/६	१.३७
१३	३५०/७	१.४१
१४	४०९A	०.९३
१५	४०९B	०.०५
१६	४१०P	१.१९
१७	४११	१.५१
१८	४१२	१.८५
१९	४१३	१.६७
२०	४१४	१.३२
२१	४१५	३.१८
२२	४१६P	२.२८
२३	४१९P	०.०५
२४	४२०P	२.३७
२५	४२१	४.८१
२६	४२२	५.३
२७	४२३P	०.६६
२८	४२४/१P	०.०१
२९	४२४/२	१.५३
३०	४२५/१P	१.२८
३१	४२५/२	१.२१
३२	४२६	०.७
३३	४२७	०.७२
३४	४२८/१	०.०१
३५	४२८/२	१.५३
३६	४२९/१	०.१९
३७	४२९/२	१.४६
३८	४३०/१	०.६
३९	४३०/२	०.७६
४०	४३१/१P	०.६३
४१	४३१/२	०.६२
४२	४३२	२.५६
४३	४३३/१P	०.१८

**अनुसूची-ब--चालू**

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	क्षेत्र
१	गट नंबर	३
		(सीसीए)
		हेक्टर

**गाव भाळवणी--चालू**

४४	४३३/२	०.७८
४५	४३४/१P	०.१४
४६	४३४/२	०.९४
<b>एकूण ..</b>	<b>४६</b>	<b>६०.८९</b>

**गाव निहाय क्षेत्र**

अ. क्र.	गावाचे नाव	गट क्रमांक	क्षेत्र
१	२	३	४
१	आळसंद	२६७	२९२.८४
२	कमलापूर	९९	१५८.४८
३	भाळवणी	४६	६०.८९
<b>एकूण</b>		<b>३४४</b>	<b>३७९.२१</b>

प्रकाश रायगोंडा पाटील,

कार्यकारी अभियंता,

ताकारी पंपगृह विभाग क्रमांक १,

देवराष्ट्रे.

सांगली (देवराष्ट्रे), १३ फेब्रुवारी २०१८.

**MMISF ACT, 2005**  
**(See Sections 5.0, 6.0, 7.0 and**  
**Rule 3.00)**  
**(Notification III)**

क्रमांक प्रशा-४/पावावि-२/अधि-३/६१८ (१२)/२०१८.—  
Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer, Takari Pump House Division No. 1, Devrashtre hereby delineate areas of Operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned

Grampanchayat, Tahsil office, Irrigation Sections Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Prakash Raigonda Patil, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Krishana Koyna Lift Irrigation Circal, Sangli within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

**Schedule 'A'**

Division : Takari Pump House Division No. 1, Devrashtre.

Sub-Division : Takari Canal sub-division No. 1, Wangi.

Name of the Project : Takari Lift Irrigation Scheme.

Area Notified : 379.21 Ha.

No. of villages : 3-Alasand, Kamlapur, Bhalawani, taluka Khanapur, district Sangli.

Description of area notified : Dy Nos. 42-A, 43 of Takari Main Canal of WUA No. 27.

Area : 379.21 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed) : Proposed WUA No. 27, Alsand, taluka Khanapur, district Sangli.

**Details of Area Notified**

**District Sangli, taluka Khanapur**

Name of Village	Irrigable Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3
		(Ha.)
Alasand	267	292.84
Kamlapur	99	158.48
Bhalawani	46	60.89
<b>Total</b>	<b>344</b>	<b>379.21</b>

**Schedule-B**

**District Sangli, taluka Khanapur**

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Alasand</b>		
1	74/1	2.14
2	74/2	0.74
3	75/1	5.08
4	75/2	0.32
5	76	0.07
6	77	0.17
7	78	3.00
8	79	0.65
9	80	0.33
10	81/A	0.50
11	81/B	0.46
12	82	0.60
13	83	0.19
14	84	0.12
15	85	0.12
16	86	0.31
17	87	0.36
18	88	0.09
19	89	0.07
20	90	0.08
21	91	1.00
22	92	0.09
23	93	0.14
24	94	0.42
25	95	0.23
26	96	0.22
27	97	0.49
28	98	0.56
29	99	0.56
30	100	1.20
31	101	0.39
32	102	1.53
33	103	0.62
34	104	2.14
35	105	0.74
36	106	0.12

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
<b>Village Alasand—contd.</b>		
37	107	3.26
38	108	1.05
39	109	0.05
40	110	1.73
41	111	0.03
42	112	0.15
43	113	0.23
44	114	0.21
45	115	0.90
46	116	0.28
47	117	0.03
48	118	0.17
49	119	0.58
50	120	0.19
51	121	0.50
52	122	0.19
53	123	0.03
54	124	0.42
55	125	1.26
56	126	0.83
57	127	0.47
58	128	0.16
59	129	0.18
60	130	0.38
61	131	0.08
62	132	0.09
63	133	0.03
64	134	8.64
65	135	0.83
66	136	1.14
67	137	1.06
68	138	0.45
69	139	0.45
70	140	0.71
71	141	0.26
72	142/1	1.15
73	142/2	6.69
74	142/3	5.61
75	143	0.90

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

**Village Alasand—contd.**

76	144/A	0.42
77	144/B	2.48
78	145	1.16
79	146	1.26
80	147	0.18
81	148	2.28
82	149	0.58
83	150	1.74
84	151	0.61
85	152	0.16
86	153	0.14
87	154	0.20
88	155	0.12
89	156	0.12
90	157	0.09
91	158	0.51
92	159	0.17
93	160	0.14
94	161	0.06
95	162	0.26
96	163	0.11
97	164	0.19
98	165	0.16
99	166	0.29
100	167	0.25
101	168	0.09
102	169	0.08
103	170	0.08
104	171	0.04
105	172	0.14
106	173	0.23
107	174	0.02
108	175	0.49
109	176	2.57
110	177	0.08
111	178	0.70
112	179	1.49
113	180	0.38
114	181	1.10

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

**Village Alasand—contd.**

115	182	0.68
116	183	0.17
117	184	0.12
118	185	0.14
119	186	0.18
120	187	0.08
121	188	0.86
122	189	0.00
123	190	0.00
124	191	0.00
125	192	2.19
126	193	0.41
127	194	0.55
128	195	0.57
129	196	0.95
130	197	0.21
131	198	0.22
132	199	0.22
133	200	0.25
134	201	0.26
135	202	0.24
136	203	0.20
137	204	0.90
138	205	0.06
139	206	0.06
140	207	0.20
141	208	0.14
142	209	0.44
143	210	0.45
144	211	0.45
145	212	0.45
146	213	0.45
147	214	0.47
148	218	0.51
149	219	1.96
150	220	0.73
151	221p	5.78
152	223p	0.89
153	238p	0.97

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

**Village Alasand—contd.**

154	239	0.87
155	240/A	6.95
156	240/B	4.97
157	242p	6.67
158	247	0.23
159	248	0.18
160	249p	1.95
161	255p	0.43
162	256p	0.58
163	257p	1.99
164	258	1.77
165	259	0.42
166	260	0.39
167	261	0.78
168	262	0.18
169	263	0.22
170	264	0.32
171	265	0.27
172	266	0.22
173	267	0.35
174	268	0.61
175	269	0.13
176	270	0.13
177	271	0.54
178	272	0.61
179	273	0.44
180	274	0.06
181	275	0.57
182	276	1.32
183	277	0.00
184	278	0.88
185	279	0.52
186	280	0.48
187	281	0.78
188	282	4.86
189	283	5.84
190	344	10.14
191	346	1.44
192	347	0.17

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Gat Nos.	Area
1	2	3
		(C.C.A.)
		Ha.

**Village Alasand—contd.**

193	348	1.31
194	349	0.04
195	350	5.67
196	351p	4.17
197	373p	9.11
198	374	0.16
199	375	1.19
200	376	2.64
201	377p	8.63
202	378p	7.26
203	2206	0.14
204	2207	1.60
205	2208	1.58
206	2209	1.66
207	2210	1.38
208	2211	2.98
209	2212	2.94
210	2213	2.66
211	2214	2.30
212	2215p	1.79
213	2239/1	1.61
214	2239/2	0.43
215	2240p	1.96
216	2241	2.98
217	2242	2.95
218	2243	2.95
219	2244	7.00
220	2245p	4.33
221	2263	0.82
222	2264	1.07
223	2265	0.14
224	2266	1.58
225	2267	1.65
226	2268	1.00
227	2269	2.23
228	2270	1.66
229	2271	1.76
230	2272	0.01
231	2273	0.87

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
--------------	---------------	------------------------------

**Village Alasand—contd.**

232	2274	0.89
233	2275	0.98
234	2276	1.75
235	2277	0.39
236	2278/1	1.71
237	2278p	0.27
238	2279p	1.99
239	2280	1.48
240	2281	0.98
241	2282	0.85
242	2283	1.06
243	2284	1.12
244	2285	1.06
245	2286	1.76
246	2287/1	1.25
247	2287/2	0.17
248	2288p	0.05
249	2289/1	1.27
250	2289/2	0.17
251	2291/1	0.58
252	2291/2	0.06
253	2292p	0.18
254	2293p	0.15
255	2294/1	0.33
256	2295/1	0.28
257	2296	0.34
258	2297	0.33
259	2298	0.33
260	2299	0.10
261	2300	0.17
262	2301	0.09
263	2314p	0.98
264	2315p	0.34
265	2316p	0.48
266	2317p	0.58
267	2318p	1.05

<b>Total ..</b>	<b>267</b>	<b>292.84</b>
-----------------	------------	---------------

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
--------------	---------------	------------------------------

**Village Kamalapur**

1	98p	0.91
2	99p	0.83
3	101p	1.53
4	102p	0.73
5	105p	2.05
6	106p	1.82
7	107p	0.10
8	108p	1.10
9	109p	2.46
10	110p	2.00
11	111p	3.52
12	112	1.20
13	113	3.25
14	114	2.73
15	115/A	1.37
16	115/B	1.48
17	116	2.81
18	117	7.49
19	118	2.69
20	119	1.21
21	120	0.50
22	121	0.63
23	122/1	0.08
24	122/2	0.18
25	122/3	0.06
26	123/1	1.69
27	123/2	1.87
28	124	0.33
29	125	0.28
30	126	0.29
31	127	0.23
32	128	1.18
33	129	0.03
34	130	0.10
35	131	0.01
36	132	4.45
37	133	4.45
38	134	1.21
39	135	0.54



**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
<b>Village Kamalapur—contd.</b>		
40	136	0.96
41	137	3.18
42	138	1.32
43	139	1.83
44	140	1.76
45	141	0.67
46	142	0.95
47	143	0.04
48	144	1.19
49	145	2.25
50	146	2.33
51	147	1.16
52	148	1.55
53	149	0.75
54	150	0.80
55	151	6.61
56	152	0.36
57	153	0.23
58	154	0.57
59	155	0.68
60	156	6.74
61	157	7.59
62	158	19.33
63	159	0.00
64	160	3.41
65	161/1	1.74
66	161/2	2.32
67	162	3.11
68	163/1	1.42
69	163/2	1.58
70	164/1	0.87
71	164/2	3.58
72	165p	4.45
73	166p	4.82
74	174	1.28
75	175	1.97
76	176	0.07

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
<b>Village Kamalapur—contd.</b>		
77	177	0.06
78	178	0.10
79	179	0.12
80	180	0.12
81	181/1	0.12
82	181/2	0.23
83	181/3	0.07
84	181/4	0.15
85	181/5	0.07
86	181/6	0.14
87	181/7	1.11
88	182	0.10
89	183	0.12
90	184	0.16
91	185	0.23
92	186	0.19
93	187	0.06
94	188	0.08
95	189	0.30
96	190	0.34
97	191	0.32
98	192p	0.61
99	193p	0.82
<b>Total ..</b>		<b>99 158.48</b>
<b>Village Bhalawani</b>		
1	341	0.79
2	342p	3.06
3	346	0.39
4	347	1.99
5	348	2.91
6	349	0.61
7	350/1p	0.93
8	350/2	0.97
9	350/3	1.06
10	350/4	1.18

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
--------------	---------------	------------------------------

**Village Bhalawani—contd.**

11	350/5	1.2
12	350/6	1.37
13	350/7	1.41
14	409A	0.93
15	409B	0.05
16	410P	1.19
17	411	1.51
18	412	1.85
19	413	1.67
20	414	1.32
21	415	3.18
22	416P	2.28
23	419P	0.05
24	420P	2.37
25	421	4.81
26	422	5.3
27	423P	0.66
28	424/1P	0.01
29	424/2	1.53
30	425/1P	1.28
31	425/2	1.21
32	426	0.7
33	427	0.72
34	428/1	0.01
35	428/2	1.53

**Schedule-B—contd.**

Sr. No. 1	Gat Nos. 2	Area 3 (C.C.A.) Ha.
--------------	---------------	------------------------------

**Village Bhalawani—contd.**

36	429/1	0.19
37	429/2	1.46
38	430/1	0.6
39	430/2	0.76
40	431/1P	0.63
41	431/2	0.62
42	432	2.56
43	433/1P	0.18
44	433/2	0.78
45	434/1P	0.14
46	434/2	0.94

<b>Total ..</b>	<b>46</b>	<b>60.89</b>
-----------------	-----------	--------------

**Villagewise Abstract**

Sr. No. 1	Village 2	Gat Nos. 3	Area 4
1	Alsand	267	292.84
2	Kamlapur	99	158.48
3	Bhlawani	46	60.89
<b>Total</b>		<b>344</b>	<b>379.21</b>

**PRAKASH RAIGONDA PATIL,**Executive Engineer,  
Takari Pump House Division No. 1,  
Devrashtre.

Sangli (Devrashtre), 13th February 2018.